

धर्म पुस्तक

यांतला

प्राचीन करार.

THE OLD TESTAMENT

IN THE

MARATHI LANGUAGE.

TRANSLATED OUT OF THE ORIGINAL TONGUES.

Published by the Bombay Auxiliary Bible Society.

मुंबईमध्ये अमेरिकन मिशन छापखान्यांत छापिलें. ६० तन १८५३.

BOMBAY:
PRINTED AT THE AMERICAN MISSION PRESS.

T. GRAHAM, PRINTER.

1853.

धर्म पुस्तक

यांतला

प्राचीन करार.

मोश्याने लिहिलेले पहिले पुस्तक;
झणजे
उत्पत्ति.

1853.

अनुक्रमणिका.

	अध्याय.	पृष्ठे.		अध्याय.	पृष्ठे.
१ उत्पत्ति.	५०	१	२१ उपदेशक.	१२	६७३
२ निर्गम.	४०	६०	२२ झलमोनाचें गीत.	८	६८१
३ लेवीय.	२७	१०८	२३ यज्ञायाचा भविष्यवाद.	६६	६८६
४ गणना.	३६	१४२	२४ इर्मयाचा भविष्यवाद.	५२	७४३
५ अनुवाद.	३४	१८७	२५ इर्मयाचा विलाप.	५	८०७
६ यहोशवा याचें पुस्तक.	२४	२३२	२६ यहेजेलाचा भविष्यवाद.	४८	८१३
७ न्यायाधीश याचें पुस्तक.	२१	२६१	२७ दानीयेलाचें पुस्तक.	१२	८७३
८ रुय हिचें पुस्तक.	४	२९१	२८ होशेहा.	१४	८९९
९ शमुबेलाचें पहिलें पुस्तक.	३१	२९५	२९ योएल.	३	९००
१० शमुबेलाचें दुसरें पुस्तक.	२४	३३४	३० आमोस.	९	९०५
११ राजे याचें पहिलें पुस्तक.	२२	३६७	३१ ओबद्या.	१	९११
१२ राजे याचें दुसरें पुस्तक.	२५	४०५	३२ योना.	४	९१२
१३ कालवृत्तांत, याचें प० पु०	२९	४४१	३३ मीस्ता.	७	९१४
१४ कालवृत्तांत, याचें दु० पु०	३६	४७४	३४ नहूम.	३	९१९
१५ एजा.	१०	५१३	३५ हवाकुक.	३	९२२
१६ नहेम्या.	१३	५२४	३६ जफान्या.	३	९२४
१७ एस्तेर इचें पुस्तक.	१०	५४०	३७ हगगार्ह.	२	९२७
१८ ईशोन याचें पुस्तक.	४२	५४८	३८ जस्वार्या.	१४	९२९
१९ गीतांचें पुस्तक.	१५०	५७८	३९ मलाखी.	४	९३९
२० नीति.	३१	६४९			

मोश्याने लिहिलेले पहिले पुस्तक;

झणजे

उत्पत्ति.

अध्याय १.

पारंभी देवाने आकाश व पृथ्वी यांस उत्पन्न केले. २ तेव्हा पृथ्वी अस्ताव्यस्त व शून्य होती, आणि जलमयाच्या पाठीवर काळोख होता, आणि देवाच्या आत्मा पाण्याच्या पाठीवर हालत होता. ३ तेव्हा देव बोलला की, उजेड होवो, मग उजेड झाला. ४ आणि देवाने पाहिले की उजेड उत्तम आहे, आणि देवाने उजेड व काळोख यांस वेगळे वेगळे केले. ५ मग देवाने उजेडाला दिवस छटला, आणि काळोखाला रात्रि छटली; याप्रमाणे सायंकाळ व सकाळ होऊन पहिला दिवस समाप्त झाला. ६ मग देव बोलला की, पाण्याच्या मध्ये अंतराळ होवो, आणि ते पाण्यापासून पाणी वेगळे करो. ७ तसे देवाने अंतराळ उत्पन्न केले, आणि अंतराळाखालील जे पाणी आणि अंतराळावरील जे पाणी त्यांस वेगळे वेगळे केले, मग तसे राहिले. ८ तेव्हा देवाने अंतराळाला आकाश छटले; याप्रमाणे सायंकाळ व सकाळ होऊन दुसरा दिवस समाप्त झाला.

९ मग देव बोलला की, आकाशाखालील पाणी एक जम्यांत सांचोत आणि कोरडी भूमि दिसो; तेव्हा तसे झाले. १० नंतर देवाने कोरड्या भूमीस पृथ्वी छटली, आणि पाण्याच्या संचयाला समुद्र छटले; आणि देवाने पाहिले की उत्तम आहे. ११ मग देव बोलला की, बीज देणारे गवत व हिरवळ, आणि फळझाड आपल्या जातीप्रमाणे फळ देणारे ज्याचे बीज आपल्यांत पृथ्वीवर होईल यांस पृथ्वी उपजवो. १२ तेव्हा तसे झाले, झणजे गवत व हिरवळ आपल्या जातीप्रमाणे बीज देणारे आणि फळ देणारे झाड ज्याचे बीज आपल्या जातीप्रमाणे आपल्यावर असते, यांस पृथ्वीने उपजविले; तेव्हा देवाने पाहिले की उत्तम आहे. १३ याप्रमाणे सायंकाळ

व सकाळ होऊन तिसरा दिवस समाप्त झाला.

१४ मग देव बोलला की, दिवस व रात्री यांस वेगळे वेगळे करायासाठी आकाशमंडळांत ज्योती होवोत, आणि खुणा व नेमकाळ व दिवस व वर्षे यांसाठी होवोत. १५ आणि पृथ्वीवर प्रकाशायासाठी आकाशमंडळांत ज्योती असे होवोत; तेव्हा तसे झाले. १६ झणजे देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, जी मोठी ज्योती ती दिवस चालवायासाठी आणि जी लहान ज्योती ती रात्रि चालवायासाठी केली, आणि तारेहि केले. १७-१८ तेव्हा पृथ्वीवर उजेड द्यायासाठी, आणि दिवस व रात्रि चालवायासाठी आणि उजेड व काळोख यांस वेगळे वेगळे करायासाठी देवाने त्यांस आकाशमंडळांत ठेविले; तेव्हा देवाने पाहिले की उत्तम आहे. १९ याप्रमाणे सायंकाळ व सकाळ होऊन चवथा दिवस समाप्त झाला. २० मग देव बोलला की, श्वासवान् जीव जंतु यांस पाणी फार उपजवो, आणि पांखरेहि पृथ्वीवरते आकाशमंडळाच्या अंतराळांत उडोत. २१ तेव्हा मोठे मासे आणि प्रत्येक जिवंत वळवळणारा जंतु जी पाण्यापासून फार उपजली त्यांस त्यांच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक सपक्ष पांखराला त्या त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले, आणि देवाने पाहिले की उत्तम आहे. २२ तेव्हा देवाने त्यांस असा आशीर्वाद दिव्हा की, तुझी सफळ होऊन वाढा आणि समुद्रांतील पाण्यांत वृद्धिगत व्हा, आणि पृथ्वीवर पांखरे वाढोत. २३ आणि सायंकाळ व सकाळ होऊन पांचवा दिवस समाप्त झाला.

२४ मग देव बोलला की, एकएक जातीतील श्वासवान् जीव, झणजे एकएक जातीतील मामपशू व वळवळणारे व वनपशू यांस पृथ्वी उपजवो. २५ तेव्हा तसे झाले, झणजे देवाने एकएक जातीतील वनपशू व एकएक जातीतील

ग्रामपशू व एकएक जातीतील भूयीवरील सर्व वळवळणारी यांस उत्पन्न केले; आणि देवाने पाहिले की उत्तम आहे. २६ नंतर देव बोलला की, आम्ही आपल्या प्रतिछायेप्रमाणे आपल्या प्रतिमेसारिखे माणूस उत्पन्न करू; आणि तीं समुद्रातील मास्यांवर व आकाशातील पांखरांवर व पशूंवर व सर्व पृथ्वीवर व पृथ्वीवरच्या प्रत्येक वळवळणाऱ्या जंतूवर धनीपण करीत. २७ तसें देवाने आपल्या प्रतिछायेप्रमाणे माणसाला उत्पन्न केले, देवाच्या प्रतिछायेप्रमाणे त्याने त्याला उत्पन्न केले; पुरुष आणि स्त्री असीं त्यास उत्पन्न केलीं. २८ तेव्हा देवाने त्यास आशीर्वाद दिव्हा, आणि देवाने त्यास घाटले कीं, तुम्ही सफळ होऊन वाढा आणि पृथ्वी भरा, आणि तिला जिंकून समुद्रातील मास्यांवर व आकाशातील पांखरांवर व पृथ्वीवरच्या सर्व फिरणाऱ्या जिवांवर धनीपण करा. २९ आणि देव बोलला, पाहा संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर जी बीज देणारी अवधी हिरवळ, आणि बीज देणाऱ्या ज्या सर्व झाडांवर झाडांचे फळ आहे तें म्या तुम्हास दिव्हे आहे, खाण्यासाठीं तुमचें होईल. ३० आणि पृथ्वीवरच्या सर्व पशूला व आकाशातल्या सर्व पांखरांला व पृथ्वीवर सर्व वळवळणारीं ज्यांत श्वासरूप जीव आहे त्यांस अवधी कोवळी हिरवळ खाण्यासाठीं दिव्ही आहे आणि तसें झालें. ३१ तेव्हा देवाने जें अवघें उत्पन्न केले त्याला न्याहाळिलें, आणि पाहा, तें फार उत्तम होतें, आणि सायंकाळ व सकाळ होऊन साहावा दिवस समाप्त झाला.

अध्याय २.

तसें आकाश व पृथ्वी व यातील सर्व समुदाय, हीं समाप्त झालीं. २ मग देवाने आपलें जें काम केले होतें त्यापासून तो सातव्या दिवसीं थांबला, आणि आपलें सर्व जें काम आपण केले होतें त्यापासून सातव्या दिवसीं स्वस्थ राहिला. ३ आणि देवाने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिव्हा आणि त्याला पवित्र केले, कारण की त्यांत आपलें सर्व जें उत्पत्तीचें काम त्यापासून स्वस्थ राहिला.

४ आकाश व पृथ्वी यांच्या उत्पत्तीमध्ये त्यांची उपजणी असीं, ५ ह्याजवे ज्या काळीं परमेश्वर देव याने पृथ्वी व आकाश, आणि पृथ्वीवर झाल्यापूर्वी असें भूयीवरलें प्रत्येक झुडुप आणि उगवल्यापूर्वी असी प्रत्येक हिरवळ, यांस उत्पन्न केले; कां तर परमेश्वर देव याने पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता, आणि भूमीची चाकरी करायास माणूस नव्हता. ६ तेव्हा पृथ्वीपासून धुकें वरतें गेलें, आणि त्याने भूमीची सर्व पाठ शिंपिली. ७ तेव्हा परमेश्वर देव याने भूमीतील मातीचा माणूस घडिला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जिव्याची श्वास फुंकिला, मग माणूस श्वासवान जीव झाला.

८ तेव्हा परमेश्वर देव याने एदेनांत पूर्वेकडे बाग लाविला, आणि ज्या माणसाला त्याने घडिलें होतें त्याला तेथें ठेविलें. ९ आणि दृष्टीस सुंदर व खाण्यांस चांगलें, असें प्रत्येक झाड व बागामध्ये जीवनाचें झाड आणि बरें व वाईट जाणण्याचें झाड, हे परमेश्वर देव याने भूमीतून वाढविलें. १० तेव्हा एदेनांतून एक नदी बागाचें शिंपणें करायासाठीं निघाली, आणि तेथून फुटून चार मुळें असीं झालीं. ११ पहिल्या नदीचें नाम फिशोन; ती संपूर्ण हवीला देशाला वेडिती. १२ तेथें सोन आहे, आणि त्या देशातील सोनें उत्तम आहे; तेथें बदेलाल आणि शोहामपाषाण आहे. १३ आणि दुसऱ्या नदीचें नाम गीहोन; ती संपूर्ण कुशदेशाला वेढा घालती. १४ आणि तिसऱ्या नदीचें नाम हिडेकेल, ती आशूराच्या पूर्वेकडे वाहती; आणि जी चवथी नदी, ती फाराथ आहे.

१५ तर परमेश्वर देव याने त्या माणसाला घेऊन एदेनातील बागाची चाकरी करायास आणि त्याचें रक्षण करायास त्यांत ठेविलें. १६ तेव्हा परमेश्वर देव याने त्या माणसाला असी आज्ञा दिव्ही कीं, बागातील प्रत्येक झाडावरचें तूं खात जा. १७ परंतु बरें व वाईट जाणण्याच्या झाडावरचें तूं खाऊ नको, कां तर तूं त्यावरचे खासील त्या दिवसीं तूं मरसीलच मरसील.

१८ आणि परमेश्वर देव बोलला कीं, हा माणूस एकला असणें हें बरें नाहीं, मी झाच्यासाठीं झाच्या योग्य सहायकरी उत्पन्न करीन. १९ जेव्हां परमेश्वर देव याने भूमीतून भू-शीबरील प्रत्येक पशूला आणि आकाशातील प्रत्येक पांखरांला षडिलें होतें, तेव्हां त्याने आदाम त्यास कोणतीं नांवें ठेवील हें पाहावें झणून त्याजवळ आणिलें; आणि आदामाने एकएकाला नासवान जिवाला जें काहीं झटलें, तें त्याचें नांव झालें. २० तसें आदामाने प्रत्येक ग्रामपशूला व आकाशातील पांखरांला व प्रत्येक वनपशूला नांवें दिव्हीं; परंतु आदामाला आपल्या योग्य सहायकरी मिळाला नव्हता. २१ तेव्हां परमेश्वर देव याने आदामावर गाढ झोंप लोटिली; आणि तो झोंपेंत राहिला तेव्हां त्याच्या फांसोळ्यांतील एक वेऊन तिच्या ठिकाणीं मांस भरिलें. २२ आणि परमेश्वर देव याने जी फांसोळी त्या माणसांतून घेतली तिची स्त्री केली गेली; मग तिला त्या माणसाजवळ आणिलें. २३ तेव्हां आदाम बोलला, ह्या वेळेस ही माझ्या हाडांतील हाड आणि माझ्या मांसांतील मांस झाली आहे, हिला इशी झणजे स्त्री अशी झणावी, कां तर ही इश झणजे पुरुष यांतून घेतली गेली. २४ ह्यावरून पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून आपल्या स्त्रीसो जडेल, आणि तीं एक देहरूप होतील. २५ तेव्हां तो माणूस आणि त्याची स्त्री तीं दोघें नागवीं होतीं, परंतु लाजलीं नव्हतीं.

अध्याय ३.

तेव्हां भूमीवर जे सर्व पशू परमेश्वर देव याने उत्पन्न केले होते त्यापेक्षां साप धूर्त होता आणि तो त्या स्त्रिला बोलला कीं, बागांतील सर्व झाडांवरचें तुझी खाऊं नका, असें देवाने तुझास सांगितलें, हें खरें कां काय? २ मग स्त्री सापाला बोलली कीं, आझी बागांतील झाडांच्या फळांतून खावें; ३ परंतु बागामधील जें झाड त्याच्या फळाविषयीं देवाने असें झटलें आहे कीं, त्याजवरचें तुझी खाऊं नका आणि त्याला चिन्

नका, नाहीं तर मराल. ४ मग साप स्त्रिला बोलला कीं, तुझी मरालच मराल, असें नव्हे; ५ कां तर देव असें जाणतो कीं ज्या दिवसीं तुझी त्यावरचें खाल त्यांत तुमचे डोळे उघडतील, आणि तुझी बरें व वाईट जाणून देवासारिखीं व्हाल. ६ तेव्हां त्या स्त्रिला असें दिसलें कीं त्या झाडावरचें खाणें चांगलें आणि दृष्टीस सुंदर आणि शाहाणें करण्यासाठीं आवडतें झाड; तेव्हां तिने त्याचें काहीं फळ घेऊन खालें, आणि आपल्याजवळ आपला नवरा यालाहि दिव्हें आणि त्याने खालें. ७ तेव्हां त्या दोघांचे डोळे उघडले गेले, आणि आपण नागवीं असें त्यांस कळलें; मग त्यानी अंजिराचीं पानें शिवून आपणासाठीं वस्त्रपट्ट्या केल्या. ८ नंतर दिवसांतील वाऱ्याच्या वेळेस परमेश्वर देव बागांत चालत असतां त्याचा शब्द त्यानी ऐकिला; तेव्हां आदाम व त्याची बायको हीं परमेश्वर देव याच्या दृष्टीपासून बागांतील झाडामध्यें लपलीं. ९ परंतु परमेश्वर देव आदामाला हाक मारून त्याला बोलला, तूं कोठें आहेस? १० तेव्हां तो बोलला कीं, म्या बागामध्यें तुझा शब्द ऐकिला आणि मी नागवा यास्तव भ्यालों आणि लपलों. ११ मग तो बोलला, तूं नागवा असें तुला कोणी सांगितलें? ज्या झाडावरचें तूं खाऊं नको झणून म्या तुला आज्ञा दिव्ही, त्यावरचें त्वां खालें आहे कीं काय? १२ मग तो माणूस बोलला कीं, माझ्याजवळ जी स्त्री त्वां देऊन ठेविली, तिने त्या झाडावरचें मला दिव्हें, यास्तव म्या खालें. १३ तेव्हां परमेश्वर देव स्त्रिला बोलला कीं, हें त्वां कां केलें आहे? मग स्त्री बोलली कीं, सापाने मला भुलविलें यास्तव म्या खालें.

१४ तेव्हां परमेश्वर देव सापाला बोलला, त्वां हें केलें आहे यास्तव सर्वे ग्रामपशूंपेक्षां आणि सर्वे वनपशूंपेक्षां तूं शापित आहेस; तूं आपल्या पोटाने चालशील, आणि आपल्या आयुष्यातील अवघ्या दिवसांत माती खाशील. १५ आणि मी तुझ्या व स्त्रियाच्या मध्यें परस्परें आणि तुझे संतान व तिचें संतान यांमध्ये परस्परें वैर ठेवीन; तें तुझे मस्तक फोडील आणि तूं त्याची टांच फोडशील. १६ स्त्रिला तो बोलला कीं, मी तुझे दुःख आणि

गरोदरपणाचें दुःख नाटवीनच वाटवीन; तूं दुःखाने लेंकरांस प्रसवसील, आणि तुझी इच्छा तुझ्या नव-
याच्या स्वाधीन होउन तो तुजवर धनीपण करील.
१७ आणि आदामाला तो बोलला, त्वां आपल्या
स्त्रिची गोष्ट मानून ज्या झाडाविषयी म्या तुला
असी आज्ञा दिल्ली कीं, तूं त्यावरचें खाऊं नको,
त्यावरचें त्वां खालें आहे, यास्तव तुझ्यामुळें भूमि
शापित आहे; तीजपासून तूं आपल्या आयुष्यातील
सर्व दिवसांत दुःखाने खासील. १८ ती तुझ्या-
साठीं काटळ व कुसळ वाटवील, आणि तूं भूमी-
वरील हिरवळ खासील. १९ तूं भूमींत परतून
जासील तोंपर्यंत तूं आपल्या तोंडाच्या घामाने
अन्न खासील, कां कीं तींतून तूं घेतलेला आहेस,
यास्तव तूं माती आहेस आणि मातींत परत जा-
सील.

२० आणि आदामाने आपल्या स्त्रिचें नांव
ह्वाव्वा असें ठेविलें, कां कीं ती अवघ्या माणसांची
आई होती. २१ तेव्हां परमेश्वर देव याने
आदामासाठीं आणि त्याच्या बायकोसाठीं कात-
ड्याचीं वस्त्रें केलीं आणि त्यांस नेसविलें.

२२ मग परमेश्वर देव बोलला कीं, पाहा,
तो माणूस बरें आणि वाईट जाणण्याने आड्या-
मधील एकासारिखा झाला आहे; तर आतां
कदाचित् तो आपला हात लांबवून जीवनाच्या झा-
डावरचेंहि तोडून खाईल, आणि सर्वकाळ जगेल.
२६ यास्तव ज्या भूमीतून तो घेतलेला होता
तिची चाकरी करायासाठीं त्याला परमेश्वर
देव याने एदेनवागांतून लाविले. २४ तसें
न्याने त्या माणसाला बोहेर घालविलें, आणि
जीवनी झाडाकडली वाट राखायासाठीं एदेन
वागाच्या पूर्वेकडे करूब असे आणि फिरती
तरवार ठेविली.

अध्याय ४.

आणि आदामाने आपली स्त्री ह्वाव्वा इला अ-
नुभविलें, मग ती गर्भार होउन कार्देनाला
प्रसवली; तेव्हां ती बोलली कीं, परमेश्वराकडून
मल्लं पुरुष मिळाला आहे. २ अणखी त्याचा
झड ह्वाबेल याला ती प्रसवली; ह्वाबेल तर मॅद-
संघा पाळणारा होता, परंतु कार्देन शेतकरी होता.

३ आणि असें झालें कीं दिवसांच्या समाप्तीस
कार्देनाने परमेश्वरासाठीं भूमीच्या उपजातील अ-
र्पण आणिलें. ४ आणि ह्वाबेल यानेहि आपल्या
मॅदरांतील प्रथम उपज व त्यांतील पृष्ठ यांतून अ-
र्पण आणिलें. ५ तेव्हां परमेश्वराने ह्वाबेलाला
व त्याच्या अर्पणाला मानिलें, परंतु कार्देनाला व
त्याच्या अर्पणाला मानिलें नाहीं; यास्तव कार्देना-
ला फार राग आला आणि त्याचें तोंड उतरलें.
६ तेव्हां परमेश्वर कार्देनाला बोलला कीं, तुला
राग कां आला? आणि तुजें तोंड कां उतरलें?
७ जर तूं बरें करितोस तर मान्यता नाहीं कीं
काय? परंतु जरी बरें करित नाहींस तरी दारासीं
पाप राहिलें आहे; मग त्याची इच्छा तुझ्या स्वा-
धीन होईल आणि तूं त्याजवर अधिकार करसील.

८ आणि कार्देन आपला भाऊ ह्वाबेल याला
बोलता झाला; मग असें झालें कीं ते वावरांत
होते, तेव्हां कार्देनाने आपला भाऊ ह्वाबेल या-
वर उठून त्याला जिवें मारिलें. ९ नंतर पर-
मेश्वर कार्देनाला बोलला कीं, तुझा भाऊ ह्वाबेल
कोठें आहे? तेव्हां तो बोलला, मला ठाऊक नाहीं;
मी आप-या भावाचा राखणारा कीं काय? मग
तो बोलला, त्वां काय केलें आहे? १० तुझ्या
भावाच्या रक्तधाराचा शब्द भूमीतून मबकडे ओ-
रडतो. ११ तर आतां तुझ्या भावाच्या रक्त-
धारा तुझ्या हातांतून घ्यायास ज्या भूमीने आ-
पलें तोंड उघाडिलें, तिजविषयीं तूं शापित आहेस.
१२ जेव्हां तूं भूमीचें काम करितोस तेव्हां ती
आपलें सत्व आतांपासून तुला देणार नाहीं; पृ-
थ्वीवर तूं परागंदा व भडक्या होसील. १३ मग
कार्देन परमेश्वराला बोलला कीं, माझा दंड
सोसण्यापेक्षा मोठा आहे, १४ पाहा, आज त्वां
मला भूमीच्या पाठीवरून घालविलें आहे, आणि
तुझ्या दृष्टीपासून मी घालविला जाईन, आणि पृ-
थ्वीवर मी परागंदा व भडक्या होईन, आणि असें
होईल कीं जो कोणी मला पाहतो तो मला जिवें
मारिल. १५ तेव्हां त्याविषयीं परमेश्वर त्याला
बोलला कीं, कोणी कार्देनाला जिवें मारिल्यास
त्याचा सूड सातपट घेतला जाईल; तेव्हां त्याला
कोणी फाडून न मारावें छापून परमेश्वराने
कार्देनला खूप ठेविली.

१६ नंतर कार्डेन परमेश्वराच्या दृष्टीपासून निघाला, आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशांत राहिला. १७ मग कार्डेनाने आपल्या स्त्रीला अनुभविले, आणि ती गर्धार होऊन हनोखाला प्रसवली; तेव्हा तो नगर बांधित होता, आणि त्या नगराचे नांव आपल्या पुत्राच्या नांवाप्रमाणे हनोख असे त्याने ठेविले. १८ मग हनोखाला ईराद झाला, मग ईरादाने महुयाएलाला जन्मविले, मग महुयाएलाने मथूशाएलाला जन्मविले, मग मथूशाएलाने लामेखाला जन्मविले. १९ मग लामेखाने आपल्यासाठी दोन बायका करून घेतल्या, एकीचे नांव आदा आणि दुसरीचे नांव जिह्ला. २० मग आदा याबलाला प्रसवली; तो राहोटीत राहणाऱ्यांचा व पशुपाळकांचा पूर्वज झाला. २१ आणि त्याच्या भावाचे नांव शुबाल; तो तंतुनाय व वायुवाय वाज्रविणाऱ्या सर्वांचा पूर्वज झाला. २२ आणि जिह्ला तीहि नूखाला कार्डेनला प्रसवली; तो तावे व लोखंड यांच्या सर्व कारागिरांचा शिकविणारा झाला; आणि शुबाला कार्डेनाची बहीण नामा होती. २३ तेव्हा लामेखाने आपल्या बायका आदा व जिह्ला यांस सांमिल्ले की, अहो लामेखाच्या बायका, तुम्ही माझा मूळ ऐका आणि माझ्या गोष्टीकडे कान लावा; कां तर माझ्या घायासाठी म्या माणसाला हणजे मझ्या ठेंबण्यासाठी म्या तरुणाला जिवें मारिले आहे; २४ यास्तव कार्डेनाचा मूळ सातपट घेतल्यास, लामेखाचा सत्याहत्तरपट घेतला जाईल. २५ आणि आदामाने आपल्या बायकोला करून अनुभविले, तेव्हा ती पुत्राला प्रसवली आणि तिने त्याचे नांव शोथ ठेविले; कां तर तिने झटले की, कार्डेनाने हाबेलाला जिवें मारिले, यास्तव देवाने त्याच्या ठिकाणी मजसाठी दुसरे संतान नेमिले आहे. २६ मग शोथ याला पुत्र झाला आणि त्याने त्याचे नांव अनोश ठेविले; तेव्हा परमेश्वराच्या नामाने हाक मारणे हे होऊ लागले.

अध्याय ५.

आदामाच्या पंथावळीचे कथन; देवाने माणसाला उत्पन्न केले, त्या दिवसी त्याने याला

देवाच्या प्रतिमेप्रमाणे केले. २ पुरुष व स्त्री असे त्याने त्यांस उत्पन्न केले; तेव्हा त्याने त्यांस आशीर्वाद दिव्हा, आणि त्यांच्या उत्पत्तीच्या दिवसांत त्यांचे नांव आदाम ठेविले. ३ तर आदामाच्या आयुष्यांत एकशें तीस वर्षे झाल्यावर त्याने आपल्या प्रतिमेप्रमाणे आपल्या प्रतिछायेसारखा पुत्राला जन्मविले, आणि त्याचे नांव शोथ असे ठेविले. ४ मग त्याने शोथाला जन्मविल्या नंतर आदामाचे आयुष्य आठशें वर्षे झाले, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. ५ तसे आदामाचे सर्व दिवस ज्यांत तो जगला ते नऊशें तीस वर्षे झाली, नंतर तो मेला. ६ आणि शोथ एकशें पांच वर्षांचा झाला, तेव्हा त्याने अनोशाला जन्मविले. ७ आणि अनोशाला जन्मविल्यानंतर शोथ आठशें सात वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. ८ तसे शोथाचे सर्व दिवस नऊशें बारा वर्षे झाली, मग तो मेला. ९ आणि अनोश नव्वद वर्षांचा झाला, तेव्हा त्याने केनानाला जन्मविले. १० आणि केनानाला जन्मविल्यानंतर अनोश आठशें पंधरा वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. ११ तसे अनोशाचे सर्व दिवस नऊशें पांच वर्षे झाली, मग तो मेला. १२ आणि केनान सत्तर वर्षांचा झाला, तेव्हा त्याने माहलालेला जन्मविले. १३ आणि माहलालेलास जन्मविल्यानंतर केनान आठशें चाळीस वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. १४ तसे केनानाचे सर्व दिवस नऊशें दाहा वर्षे झाली, मग तो मेला. १५ आणि माहलालेल पांसष्ट वर्षांचा झाला, तेव्हा त्याने यारेदाला जन्मविले. १६ आणि यारेदाला जन्मविल्यानंतर माहलालेला आठशें तीस वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. १७ तसे माहलालेलाचे सर्व दिवस आठशें पंचाणव वर्षे झाली, मग तो मेला. १८ आणि यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाला, तेव्हा त्याने हनोखाला जन्मविले. १९ आणि हनोखाला जन्मविल्यानंतर यारेद आठशें वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. २० तसे यारेदाचे सर्व दिवस नऊशें बासष्ट वर्षे झाली, मग तो मेला. २१ आणि हनोख पांसष्ट वर्षांचा

झाला, तेव्हा त्याने मथुशालाहास जन्मविले आणि मथुशालाहास जन्मविल्यानंतर हनोख तीनशे वर्षे देवाच्यासंगती चालला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. २३ तसें हनोखाचे सर्व दिवस तीनशे पासष्ट वर्षे झालीं. २४ आणि हनोख देवाच्यासंगती चालला, मग तो नाही असा झाला, कां की देवाने त्याला नेले. २५ आणि मथुशालाह एकशें सत्याऐशी वर्षांचा झाला, तेव्हा त्याने लामेखाला जन्मविले. २६ आणि लामेखाला जन्मविल्यानंतर मथुशालाह सातशें व्याऐशी वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. २७ तसें मथुशालाहाचे सर्व दिवस नऊशें एकुणहात्तर वर्षे झालीं, मग तो मेल. २८ आणि लामेख एकशें व्याऐशी वर्षांचा झाला, तेव्हा त्याने पुत्राला जन्मविले. २९ आणि त्याने त्याचें नांव नोहा ठेवून झटले कीं, ज्या भूमीला परमेश्वराने शापिलें, तिजविषयीं आमचें काम व आमच्या हातांचा श्रम यांपासून हा आढास विसावा देईल. ३० आणि लामेखाने नोहाला जन्मविल्यानंतर तो पांचशें पंचाणव वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविले. ३१ तसें लामेखाचे सर्व दिवस सातशें सत्याहात्तर वर्षे झालीं, मग तो मेल. ३२ जेव्हां नोहा पांचशें वर्षांचा झाला, तेव्हां नोहाने शेम व हाम व याफेथ यांस जन्मविले होतें.

अध्याय ६.

आणि जेव्हां माणसें भूमीच्या पाठीवर बहुत होऊं लागली आणि त्यांस कन्या झाल्या; २ तेव्हां असें झालें कीं देवाच्या पुत्रानी माणसांच्या कन्यांस पाहिलें कीं त्या सुंदर आहेत आणि सर्वामधून ज्यांस त्यानी इच्छिलें त्यांस त्यानी आपल्यासाठीं बायका करून घेतल्या. ३ तेव्हां परमेश्वर बोलला कीं, माझा आत्मा माणसासी यल सर्वकाळ करणार नाही, यास्तव कीं तोहि मास आहे, तथापि त्याचे दिवस एकशें वीस वर्षे होतील. ४ त्या दिवसांत अणखी त्यानंतर पृथ्वीवर जबरदस्त होते, कारण कीं देवाचे पुत्र माणसांच्या कन्यांपासीं गेले, आणि ह्या त्यांसाठीं पुत्रांस प्रसवल्या; जीं पूर्वकालीं नामांकित माणसें तीं हेच होते.

५ आणि परमेश्वराने पाहिलें कीं माणसांचें पाप पृथ्वीमध्ये मोठें, आणि त्याच्या हृदयाच्या विचारांतील प्रत्येक भावना सर्व दिवसामध्ये केवळ वाईट आहेत. ६ तेव्हां परमेश्वराने माणसाला पृथ्वीवर उतख केले होते त्यामुळे त्याला पश्चात्ताप झाला, आणि तो आपल्या अंतःकरणांत दुःखित झाला. ७ मग परमेश्वराने झटले कीं, ज्या माणसाला म्या उतख केले त्याला मी भूमीच्या पाठीवरून पुसून टाकीन, माणसासुद्धा पशूलाहि. अणखी वळवळणाऱ्याला व आकाशातील पांखरालाहि, कां कीं म्या त्यांस उतख केले यावरून मला पश्चात्ताप झाला आहे. ८ परंतु नोहा परमेश्वराच्या दृष्टींत कृपा पावला.

९ ही नोहाची वंशावळी; नोहा आपल्या काळातील लोकांमध्ये यथार्थिक व धार्मिक माणूस होता; १० नोहा देवाच्यासंगती चालला आणि नोहाने तीन पुत्र शेम व हाम व याफेथ यांस जन्मविले. ११ परंतु देवाच्या दृष्टींत पृथ्वी नासली, आणि पृथ्वी बळात्काराने भरली. १२ तेव्हां देवाने पृथ्वीस न्याहाळिलें, आणि पाहा ती नासली, कां तर पृथ्वीवर सर्व प्राण्यानी आपली चाल नासविली होती.

१३ मग देव नोहाला बोलला कीं, सर्व प्राण्यांचा शेवट माझ्या दृष्टींत आला आहे, कां तर त्यांच्या योगाने पृथ्वी बळात्काराने भरली आहे; यास्तव पाहा पृथ्वीसुद्धा त्यांचा नाश मी करीन. १४ तूं आपल्यासाठीं गोफेरलांकडाचें तारूं कर; त्या तारवांत खोल्या कर, आणि त्याच्या आंतून व बाहेरून डामर चोपड. १५ आणि तूं तें या प्रकारें करावें कीं तारवाची लांबी तीनशें हात, त्याची रुंदी पन्नास हात, व त्याची उंची तीस हात. १६ तूं तारवाला खिडकी कर आणि त्याला वरील भाग हातभरपर्यंत उतरता कर; अणखी तारवाचा दरवाजा त्याच्या बाजूमध्ये ठेव, खालील व दुसरे व तिसरे मजले तूं कर. १७ आणि पाहा, ज्या सर्व प्राणीमात्राला जीवनाचा श्वास आहे आकाशाखालून तिचा नाश करायसाठीं मी स्वतां पृथ्वीवर पाण्याचा प्रलय आणितो, आणि पृथ्वीवर जें काहीं तें माण सोडिल. १८ परंतु तुजसीं मी आपला करार स्थापीन आणि तूं तार-

वांत जासील, तुझे पुत्राहि व तुझी बायको व तुझ्या पुत्राच्या बायका तुझ्या संगतीं जातील. १९ आणि सर्व जिवितांतील सर्व जातींतून दोषें दोषें सर्वांतून तूं आपल्यासंगतीं जगवायासाठीं तारवांत ने; तीं नर व मादी असावीं. २० एक एक जातींतल्या पांखरांतून, आणि एक एक जातींतल्या पशूंमधून, आणि एक एक जातींतलीं भूमीवरचीं सर्व वळवळणारीं यांतून, झणजे सर्वांतून दोषें दोषें तुजकडे येतील, त्यां त्यांस जगवावें झणून. २१ आणि जें काहीं अन्न खालें जातें त्यांतील तूं आपल्यासाठीं मिळवून आपल्याजवळ ठेव, मग तें तुझ्या आणि त्यांच्या खाण्यासाठीं होईल. २२ तेव्हा नोहाने तसें केलें; देवाने त्याला जी प्रत्येक आज्ञा दिल्ली तिजप्रमाणें त्याने केलें.

अध्याय ७.

नंतर परमेश्वराने नोहाला सांगितलें कीं, तूं आपल्या सर्व कुटुंबासुद्धां तारवांत जा, कां कीं ह्या काळातील लोकांमध्ये तुला मजविषयीं यथार्थ असें म्या पाहिलें आहे. २ सर्व शुद्ध पशूंमधून नर व त्याची मादी सात सात, आणि जे अशुद्ध पशू त्यांतून नर व त्याची मादी दोषें दोषें; ३ अणखी आकाशातील पांखरें यांतून नर व त्याची मादी सात सात, असीं सर्व पृथ्वीच्या पाठीवर बीज वांचवायास तूं आपल्याजवळ घे. ४ कां तर अणखी सात दिवसांनंतर मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडिन, आणि जें प्रत्येक असणारें म्या उत्पन्न केलें त्याला भूमीच्या पाठीवरून पुसून टाकीन. ५ तेव्हा परमेश्वराने नोहाला ज्या आज्ञा दिल्ली त्या सर्वांप्रमाणें त्याने केलें. ६ आणि तेव्हा पाण्याचा प्रलय पृथ्वीवर झाला तेव्हा नोहा साहाशीं वर्षांचा होता. ७ तेव्हा नोहा आणि आपल्यासंगतीं आपले पुत्र व आपली बायको व आपल्या पुत्रांच्या बायका, हीं प्रलयाच्या पाण्यापुढून तारवांत गेला. ८ शुद्ध पशूंमधून, आणि जें पशू शुद्ध नव्हते त्यांमधून व पांखरांमधून, आणि सर्व जीं भूमीवर वळवळतात त्यांमधून. ९ दोषें दोषें नर व मादी, जसें परमेश्वराने नोहाला आज्ञा दिल्ली, तसें तीं नोहाजवळ तारवांत गेलीं. १० तेव्हा असें झालें कीं

सात दिवसांनंतर त्या प्रलयाचें पाणी पृथ्वीवर झालें.

११ नोहाच्या आयुष्यातील साहाश्याच्या वर्षांत दुसऱ्या महिन्यातील सत्राव्या मितींत त्या दिवसीं मोठ्या जलमयाचे सर्व झरे फुटले गेले आणि आकाशीं दारें मोकळीं झालीं. १२ तेव्हा चाळीस दिवस व चाळीस रात्री पावसाने झोड पृथ्वीवर लाविली. १३ त्याच दिवसाच्या भरांत, नोहा आणि नोहाचे पुत्र शेम व हाम व यफेथ, आणि नोहाची बायको आणि त्याच्या पुत्रांसहित यांच्या तीन बायका तारवांत गेल्या. १४ मीं आणि आपापल्या जातींतील प्रत्येक वनपशू, आणि आपापल्या जातींतील प्रत्येक ग्रामपशू आणि आपापल्या जातींतील प्रत्येक जंतु जो पृथ्वीवर वळवळतो, आणि प्रत्येक पंखाचीं सर्व पांखरें, आपापल्या जातींतील प्रत्येक उडणारें, हीं गेलीं. १५ झणजे संपूर्ण जातींतील ज्यात जीवनी श्वास होता त्यांमधून दोषें दोषें नोहाजवळ तारवांत गेलीं. १६ आणि जीं आंत गेलीं तीं सर्व प्राणीमात्रांतून नर व मादी, जसीं देवाने त्याला आज्ञा दिल्ली तसीं गेलीं, नंतर परमेश्वराने त्याला आंत कोंडिलें. १७ आणि पृथ्वीवर चाळीस दिवस प्रलय होता, तेव्हा पाण्याने वाढून तारवाला तरविलें, तसें तें पृथ्वीवरतें उंच झालें. १८ तेव्हा पाणी बळावलें आणि पृथ्वीवर फार वाढलें, परंतु तारूं पाण्याच्या पाठीवर चाललें. १९ तेव्हा पृथ्वीवर पाणी असें फार फार बळावलें कीं संपूर्ण आकाशाखालील सर्व उंच डोंगर झकिले गेले. २० पाणी पंधरा हात वरतें बळावलें, तसें डोंगर झकिले गेले. २१ तेव्हा पांखरें व ग्रामपशू व वनपशू प्रत्येक जंतु जो पृथ्वीवर वळवळतो यांतील प्राण्यांचें जें काहीं पृथ्वीवर फिरतें त्याने आणि प्रत्येक माणसाने प्राण सोडिला. २२ कोरड्या ठिकाणीं जें काहीं होतें त्यांतील ज्या सर्वांच्या नाकपुड्यांत जीवनी श्वासोश्वास होते, तीं गेलीं, २३ झणजे भूमीच्या पाठीवर जें प्रत्येक असणारें तें धुपून टाकलें गेलें; मनुष्य, अणखी पशू, अणखी वळवळणारे, व आकाशातील पांखरूंंहि, तीं पृथ्वीवरून धुपून टाकलींच गेलीं, आणि नोहा व त्याच्यासंगतीं जीं तारवांत होती तीं मात्र राहिलीं.

२४ आणि दीडशें दिवसांपर्यंत पाणी पृथ्वीवर बळावले.

अध्याय ८.

परंतु नोहा आणि त्याच्यासंगतीं तारवांत जे सर्व पशू, त्यांची आठवण देवाने केली; आणि देवाने पृथ्वीवर वारा वाहविला, मग पाणी गमलें. २ तेव्हां जलदीचे झरे व आकाशाचीं दारें बंद झालीं, आणि पावसाची झोड आटोपली. ३ आणि पाणी जाउन व फिरून पृथ्वीवरून माघारें गेलें; तसें दीडशें दिवसांच्या समाप्तीपासून पाणी वसरलें. ४ आणि सातव्या महिन्यांतील सत्राव्या मितीस तारूं अराराटडोंगरांवर बसलें. ५ मग दाहाव्या महिन्यापर्यंत पाणी जात व वसरत होतें; दाहाव्या महिन्यांतील पहिल्या दिवसीं डोंगरांचे माथे दिसलें. ६ मग असें झालें कीं चाळीस दिवसांच्या समाप्तीस नोहाने तारवाची खिडकी जी आपण केली होती ती उघडली. ७ आणि त्याने कावळ्याला सोडिलें, तेव्हां तो निघून पृथ्वीवरून पाणी आटलें तोंपर्यंत जात येत होता. ८ आणि भूमीच्या पाठीवरून पाणी नमलें किंवा नाही, हें पाहायास त्याने आपल्यापासून पारवा पाठविला. ९ परंतु पारव्याला आपल्या पाय-तळासाठीं आधार मिळाला नाही, यास्तव तो त्याजवळ तारवांत माघारें आला, कां तर सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर पाणी होतें, तेव्हां त्याने आपला हात बाहेर काढिला, आणि त्याला धरून आपणाजवळ तारवांत घेतलें. १० नंतर नो अणखी दुसऱ्या दिवसांचें सारत्रेभर राहिला, मग त्याने फिरून पारवा तारवांतून सोडिला. ११ मग संध्याकाळीं तो पारवा त्याजवळ आला, तेव्हां पाहा त्याच्या चौचीत जाईत झाडाचें तोडलेंलें पान होतें; यास्तव नोहा समजला कीं पृथ्वीवरून पाणी नमलें होतें. १२ मग तो अणखी दुसऱ्या दिवसांचें सारत्रेभर राहिला, नंतर त्याने पारवा सोडिला, परंतु तो त्याजवळ कधीं फिरून आला नाही. १३ आणि असें झालें कीं साहाशें एकव्या वर्षांतील पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस पृथ्वीवरून फणी क्षयास गेलें, तेव्हां नोहाने तारवाचें झाकण काढून अवलोकन केलें, आणि पाहा,

भूमीची पाठ सुखी झाली होती. १४ मग दुसऱ्या महिन्यांतील सत्ताविसाव्या दिवसीं पृथ्वी वाळली.

१५ मग देवाने नोहाला सांगितलें कीं, १६ तूं आणि तुझ्यासंगतीं तुझी बायको व तुमचे पुत्र आणि तुझ्या पुत्रांच्या बायका, तारवांतून जा. १७ पांखरें व पशू आणि प्रत्येक जंतु जो पृथ्वीवर वळवळतो, ह्या सर्व जातींतील प्रत्येक जीव जो तुझ्यासहित, त्यांस आपल्यासंगतीं बाहेर काढ, आणि ते पृथ्वीवर उपजोत, आणि सफळ होऊन पृथ्वीवर बहुत होवोत. १८ मग नोहा आणि त्याच्यासंगतीं त्याचे पुत्र व त्याची बायको व त्याच्या पुत्रांच्या बायका, हीं निघालीं. १९ प्रत्येक जीव, प्रत्येक जंतु व प्रत्येक पांखरूं, झणजे पृथ्वीवर प्रत्येक फिरणारें हीं आपापल्या जाती-प्रमाणें तारवांतून निघालीं. २० नंतर नोहाने परमेश्वरासाठीं वेदी बांधिली, आणि सर्व शुद्ध पशूंमधून व सर्व शुद्ध पांखरांमधून काहीं घेऊन वेदीवर होम केले. २१ तेव्हां परमेश्वराने शांतिकारक वास घेतला, आणि परमेश्वराने आपल्या मनांत छटलें कीं, माणसाच्या कारणास्तव मी भूमीस अणखी शाप देणार नाही; जरीं माणसाच्या मनांतील भावना त्याच्या बाळपणापासून वाईट आहे, तथापि जसें म्या केलें आहे तसें मी फिरून सर्व जिवांस कधीं मारणार नाही. २२ पृथ्वीच्या अवघ्या दिवसांपर्यंत पेरणी व कापणी, आणि थंडी व उन, आणि उन्हाळा व हिवाळा, आणि दिवस व रात्र, हीं खुंटणार नाहीत.

अध्याय ९.

नंतर देवाने नोहाला व त्याच्या पुत्राला आशीर्वाद दिव्हा; तेव्हां त्यांस असें सांगितलें कीं, तुझी सफळ व्हा, आणि बहुत होऊन पृथ्वी पूर्ण करा. २ आणि पृथ्वीतील अवघ्या पशूवर व आकाशांतील सर्व पांखरांवर, भूमीवर सर्व जीं वळवळतात त्यांवर, आणि समुद्रातील सर्व मास्यांवर, तुमचें भय व धाक होईल; तीं तुमच्या हातांत ठेवलेलीं आहेत. ३ प्रत्येक जंतु जो बमत्ते, तो तुमचें खाणें करे व्हावा;

बसी झेंवळी हिरवळ, तसी म्या तुझासु अर्धवर्षां दिन्हीं आहेत. ४ तथापि तुझी ब्रह्माचा जीव झणजे त्याचें रक्त यासुद्धां मास खाऊं नका. ५ आणि तुमच्या जिवसाठीं तुमच्या रक्ताचा झाडा मी निश्चयें घेईन, प्रत्येक पशूजवळ मी त्याचा झाडा घेईन, आणि माणसाजवळ प्रत्येकच्या भावाजवळ माणसाच्या जिवचा झाडा घेईन. ६ जो माणसाचा रक्तपात करितो त्याचा रक्तपात माणसाकडून केला जावा; कां कीं देवाने आपल्या प्रतिछायेप्रमाणें माणसाला उत्पन्न केले होते. ७ आणि तुझी सफळ होऊन व वाढून पृथ्वीवर प्रजा भरा, आणि तिजवर धनी भसा.

८ तेव्हां देवाने नोहाला व त्यासहित त्याच्या पुत्रांला असें सांगितलें कीं, ९ पाहा, तुझासीं व तुमच्यामागे तुमच्या संतानासीं मी स्वतां आपला करार स्थापितों. १० आणि पाखरें व पशू यांतला, आणि तुमच्यासाहित पृथ्वीवरील सर्व जीव यांतला, जो तुझासहित प्रत्येक श्वासवान् जंतु, झणजे तारवांतून सर्व जे निघाले त्यांपासून पृथ्वीवरील प्रत्येक जिवपर्यंत यांपासींहि. ११ झणजे मी तुझासीं आपला करार भसा स्थापिन कां सर्व मांसजात प्रलयाच्या काण्याकडून फिरून काढून टाकली जाणार नाही, आणि पृथ्वीचा नाश करायाचा जलप्रलय अणखी होणार नाही. १२ आणि देवाने झटलें कीं, जो करार मी आपल्यामध्ये व तुझामध्ये, आणि तुझासहित जो प्रत्येक श्वासवान् जीव यामध्ये परंपरा पिढ्यांपर्यंत करितों, त्याची खूण हीच; १३ म्या आपलें धनुष्य टगांमध्ये ठेविलें आहे, आणि तें मज्जमधील व पृथ्वीमधील जो करार त्याची खूण होईल. १४ आणि असें होईल कीं मी पृथ्वीवरतें टग करितों त्या वेळेस तें धनुष्य टकमध्ये दिसेल. १५ तेव्हां माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, आणि सर्व जातीतील प्रत्येक श्वासवान् जीव यामध्ये जो माझा करार त्याची आठवण मी करिन, आणि पाणी सर्व जातीचा नाश करायास प्रलयरूप असें फिरून होणार नाही. १६ तर तें धनुष्य टकमध्ये होत जाईल, आणि मी जावर अर्धवर्षास पाहीन कीं जो सर्वकाळ करार

देवामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व जातींतल्या प्रत्येक श्वासवान् जिवामध्ये, त्याची आठवण म्या करावी. १७ तसें देवाने नोहाला सांगितलें कीं, मज्जमध्ये आणि जी पृथ्वीवर सर्व जात तिजमध्ये जो करार म्या स्थापिला आहे, त्याची खूण तेंच आहे.

१८ तर नोहाचे पुत्र तारवांतून निघाले, ते शेम व हाम व याफेथ होते; आणि हाम तो खनानाचा बाप होता. १९ हे नोहाचे तीन पुत्र, आणि यांपासून सर्व पृथ्वी व्यापली. २० नोहा तर शेतकरी होऊं लागला, आणि त्याने द्राक्षमळा लाविला. २१ मग तो कांहीं द्राक्षारस प्याला आणि माजून राहोटीमध्ये उघडा झाला. २२ तेव्हां हाम खनानाचा बाप याने आपल्या बापाचें नागवेपण पाहिलें, मग जे बाहेर आपले दोषे भाऊ त्यांस सांगितलें. २३ तेव्हां शेम व याफेथ यानी वस्त्र घेऊन आपल्या दोषांच्या खांद्यांवर ठेविलें, आणि पाठमोरे जाऊन आपल्या बापाचें नागवेपण झाकिलें; तसीं त्यांचीं तोंडे मागे होती, झणून त्यानी आपल्या बापाचें नागवेपण पाहिलें नाहीं. २४ नंतर नोहा आपल्या द्राक्षारसापासून सावध झाला, आणि त्याच्या धाकट्या पुत्राने त्याला जें केले होते तें तो समजला. २५ मग त्याने झटलें कीं, खनान शापित असो; तो आपल्या भावांजवळ चाकरांचा चाकर होईल. २६ आणि त्याने झटलें कीं, स्तुत्य शेमाचा देव जो परमेश्वर, आणि त्याचा चाकर खनान होईल. २७ देव याफेथाचा विस्तार करील, आणि हा शेमाच्या राहोटीमध्ये राहिल आणि याचा चाकर खनान होईल. २८ तेव्हां नोहा जलप्रलयानंतर साडेतीनशें वर्षे जगला. २९ तसें नोहाचे सर्व दिवस साडेनऊशें वर्षे झालीं, मग तो मेल.

अध्याय १०.

तर नोहाचे पुत्र, शेम, हाम व याफेथ, यांची वंशावळी हीच; झणजे जलप्रलयानंतर त्यांचे हे पुत्र जन्मले. २ याफेथाचे पुत्र, गोमेर व मागोग, व मादाय, व यावान, व शुवाल, व मेरोस, व थीरास. ३ आणि गोमेराचे पुत्र,

भाफ्नाज, व रीफाथ, व तोगार्मा. ४ आणि बावानाचे पुत्र, अलोश, व तार्धीश, किली, व दोदानि. ५ याकडून राष्ट्रांची ठिकाणे, त्यांच्या देशांमध्ये, प्रत्येक आपापल्या भाषेप्रमाणे, आपापल्या राष्ट्रांतील कुटुंबाप्रमाणे, असीं वाटलेलीं झालीं. ६ आणि हामाचे पुत्र, कूश, व मिजार्हम, व फुट, व खनान. ७ आणि कूशाचे पुत्र सबा, व हवीला, व साफ्ता, व रामा, व साब्तखा; आणि रामाचे पुत्र, शबा व ददान. ८ आणि कूशाने निम्बोदाला जन्मिलें; तो पृथ्वीमध्ये बळवान् होऊं लागला. ९ तो परमेश्वरासमोर बळवान् पारधी झाला; यास्तव असें झटलें जातें कीं, निम्बोदासारखा परमेश्वरासमोर बळवान् पारधी. १० आणि त्याच्या राज्याचा प्रारंभ, बाबेल, व एरखे, व भाकाद, व खान्ने, असा शिनार देशांत झाला. ११ त्याच देशांतून आशूर गेला, आणि त्याने नीनवे, व रहोबोथनगर, व कालाह; १२ आणि नीनवेच्या व कालाहाच्या मध्यें रेसेन हें मोठें नगर, हीं बांधिलीं. १३ आणि मिजार्हामाने लूदी, व अनामी, व लहाबी, व माफ्तुही, १४ व पाथरुसी, व कास्तुही, ज्यापासून पलिस्ति निघाले, आणि काफ्तोरी, यांस जन्मविलें.

१५ आणि खनानाने आपला प्रथम पुत्र जीदोन, मम हेथ, १६ व यबूसी, व भामेरी, व गिर्गोशी, १७ व हिक्वी, व आर्की, व सीनी, १८ भार्वदी, व जमारी, व हाम्मथी यांस जन्मविलें; आणि त्यानंतर खनाने जे, त्यांचीं कुटुंबे पसरलीं गेलीं. १९ आणि खान्याची सीमा जीदोनापासून नगरास जातांना गग्यापर्यंत आणि सदोम व गमोरा व भाद्म व जबोर्डम व याकडे जातांना लाझ्यापर्यंत होती. २० हे आपापल्या कुटुंबाप्रमाणे, आपापल्या भाषाप्रमाणे, आपापल्या देशांतल्या आपापल्या प्रजेकडून हामाचीं संतानें आहेत. २१ आणि शेमालाहि संतान झालें; २२ तोच सर्व एवेर वंशस्थांचा पूर्वपुरुष, आणि त्याच्या वडील भाऊ याफेथ होता; शेमाचे पुत्र हे एलाम, व आशूर, व भाफ्नाद, व लूद, व आराम. २३ आणि

आरामाचे पुत्र ढूज, व गेबेर, व माश; २४ आणि भाफ्नादादने शालाहास जन्मविलें, मग शालाहाने एबेराला जन्मविलें. २५ आणि एबेराचे दोन पुत्र जन्मले, एकाचें नांव फालेम, कां तर त्याच्या दिवसांत पृथ्वी विभागली गेली; आणि त्याच्या भावाचें नांव यकटान. २६ मग यकटानाने यांस जन्मविलें, कीं भान्यादाद, व शालेफ, व हजामोवेथ, व याराह; २७ व हदोराम, व ढबाल, व दिक्ला; २८ व ओबाल, व अर्मीमाएल, व शबा; २९ व ओफीर, व हवीला, व योबाव, हे सर्व यकटानाचे पुत्र होते. ३० आणि त्याची वस्ती मेस्यापासून बूवेकडील स्फारडोंगर तेथें जातांना होती. ३१ हे शेमाचे पुत्र, आपापल्या कुटुंबाप्रमाणे, आपापल्या भाषांप्रमाणे, आपापल्या देशांत आपापल्या प्रजांप्रमाणे, असे आहेत; ३२ हीं नोहाच्या पुत्रांचीं कुटुंबे आपापल्या वंशावळ्यांप्रमाणे, आपापल्या प्रजांमध्ये, आणि यांपासून जलमलयांनंतर पृथ्वींत प्रजा विस्तारल्या गेल्या.

अध्याय ११.

तेव्हां सर्व पृथ्वीवर एक भाषा व बोलणी एक-रूपीं, असीं होती. २ आणि असें झालें कीं ते पूर्वेपासून जात असतां शिनार देशांमध्ये सपाटी पावले, आणि तेथें राहिले. ३ मग त्यानी एकमेकांस झटलें कीं, चला, आपण विटा करूं, आणि त्यांस पक्कें भाजूं. तेव्हां दगडांच्या ठिकाणीं त्यांस विटा होत्या, आणि रदा याच्या ठिकाणीं चिकोटा होता. ४ तर त्यानी झटलें कीं, चला, आढीा सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगलेले न जावें झणून आपल्यासाठीं नगर बांधूं व बुरूजहि, आणि याचें मस्तक आकाशापर्यंत होवो, तसें आपलें नांव करूं. ५ मग जे नगर व जो बुरूज मनुष्यसंतान बांधिते झाले, त्यांस पाहायासाठीं परमेश्वर उतरला. ६ मग परमेश्वराने झटलें कीं, वाहा, लोक एकच आणि त्या सर्वांस एक भाषा, आणि ते हें करूं लागतात; तर आतां ते जे काहीं करायास धोबतील, तें त्यांपासून आकळलें जाणार माहीं. ७ चला, आपण उतरूं आणि त्यानी एकमेकांची

भाषा न समझावी छानून तेथें आढीं त्यांच्या भाषेचा भेळमेळ करूं. ८ त्याप्रमाणें परमेश्वर देव याने त्यांस तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पसरिलें; तसें त्यांचे तें नगर बांधणें सोडिलें. ९ बास्तव त्याचें नांव बबेल छटलेलें आहे, या रीती परमेश्वराने तेथें सर्व पृथ्वीच्या भाषेचा भेळमेळ केला, आणि परमेश्वराने त्यांस तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पसरिलें.

१० ही शोभाची वंशावळी; शोम एकशें वर्षांचा होता, तेव्हां बल्लभल्लयानंतर दोन वर्षे झाल्यावर त्याने भार्फासादाला जन्मविलें. ११ मग भार्फासादाला जन्मविण्यानंतर शोम पांचशें वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. १२ आणि भार्फासाद अस्तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने शालाहास जन्मविलें. १३ आणि शालाहास जन्मविण्यावर भार्फासाद चारशें तीन वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. १४ आणि शालाहा तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने एबेराला जन्मविलें. १५ आणि एबेराला जन्मविण्यावर शालाहा चारशें वीस वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. १६ आणि एबेर चौतीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने फालेबाला जन्मविलें. १७ आणि फालेबाला जन्मविण्यावर एबेर चारशें वीस वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. १८ आणि फालेबाला तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने रगूला जन्मविलें. १९ आणि रगूला जन्मविण्यावर फालेबाला दोनशें नऊ वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. २० आणि रगू बन्तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने सरूबाला जन्मविलें. २१ आणि सरूबाला जन्मविण्यावर रगू दोनशें सात वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. २२ आणि सरूबाला तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने नाहोराला जन्मविलें. २३ आणि नाहोराला जन्मविण्यावर सरूबाला दोनशें वर्षे जगला, आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. २४ आणि नाहोर रगूबन्तीस वर्षांचा झाला, तेव्हां त्याने छाराबाला जन्मविलें. २५ आणि छाराबाला जन्मविण्यावर नाहोर एकशें रगूबन्तीस वर्षे जगला,

आणि त्याने पुत्रांस व कन्यांस जन्मविलें. २६ आणि छाराह सत्तर वर्षांचा झाला, तेव्हां त्याने आब्राम व नाहोर व हारान यांस जन्मविलें.

२७ तर ही छाराहाची वंशावळी; छाराहाने आब्राम व नाहोर व हारान यांस जन्मविलें, आणि हारानाने लोठाला जन्मविलें. २८ मग हारान आपला बाप छाराह याच्यापूर्वी खासयांच्या ऊरगवांता आपल्या जन्मस्थानी मेलाला. २९ आणि आब्राम व नाहोर यांनी आपल्यांस बायका करून घेतल्या; आब्रामाच्या बायकेचें नांव साराय, आणि नाहोराच्या बायकेचें नांव मिल्का, जी हारानाची कन्या होती, जो मिल्केचा बाप व इस्केचाहि बाप होता. ३० परंतु साराय वांझ होती, तिला लेकरूं झालें नाहीं. ३१ तेव्हां छाराहाने आपला पुत्र आब्राम, व आपला नसु लोट जो हारानाचा पुत्र, आणि आपली सून साराय जी आपला पुत्र आब्राम याची बायका, यांस घेतले, आणि ते त्यासंगतीं खासयांच्या ऊरगवांतासून खनान देशास जायास निघाले. ३२ मग ते हारानापर्यंत येऊन तेथें राहिले; आणि छाराहाचे दिवस दोनशें पांच वर्षे झालीं, मग छाराह हारानांत मेलाला.

अध्याय १२.

तेव्हां परमेश्वराने आब्रामाला सांगितलें होतें कीं, तूं आपण आपला देश आणि आपलें कूळ आणि आपल्या बापाचें घर यंथासून निघून जो देश मी तुला दाखविन, त्यांत जा. २ मग मी तुला मोठी प्रजा करीन, आणि तुला आशीर्वाद देईन, आणि तुझें नांव असें मोठें करीन कीं तें आशीर्वाद रूप होईल; ३ आणि जे तुला आशीर्वाद देतात त्यांस मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतो त्याला मी शाप देईन, आणि तुजकडून पृथ्वीतील सर्व वंश आशीर्वाद पावतील. ४ तेव्हां जसें परमेश्वराने आब्रामाला सांगितलें होतें तसें तो गेला, लोठहि त्यासंगतीं गेला; आणि जेव्हां आब्राम हारानापासून निघाला, तेव्हां तो पंचाहात्तर वर्षांचा होता; ५ तसें आब्रामाने आपली बायका साराय व आपल्या भावाचा पुत्र लोट यांस, आणि त्यांची सर्व संपत्ति बितकी त्यांनी

मिळविली होती, व हारानांत जितकी माणसे त्यांस प्राप्त झाली त्यांस घेतल्यावर ते खनान देशांत जायास निघाले, आणि खनान देशास पावले. ६ मग आब्राम त्या देशांत शखेमजाग्यापर्यंत एलोनमोरे तेथवर गेला; तेव्हां खनानी देशांत होते. ७ मग परमेश्वराने आब्रामाला दर्शन देऊन झटलें की, मी हाच देश तुझ्या संतानाला देईन. आणि त्याने आपणाला दर्शन देणारा जो परमेश्वर त्यासाठीं तेथें वेदी बांधिली. ८ मग तेथून निघून बेथेलाच्या पूर्वेकडील डोंगरास गेला, मग त्याने राहोटी दिव्ही; तेथून पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय होते, आणि त्याने तेथें परमेश्वरासाठीं वेदी बांधिली, आणि परमेश्वराचें नांव घेऊन प्रार्थना केली. ९ नंतर आब्राम निघून जातां जातां दक्षिणेकडे गेला.

१० तेव्हां देशांत महागाई झाली, आणि आब्राम मिसरांत राहायास तेथें उतरला, कां तर त्या देशांत महागाई भारी झाली. ११ आणि तो मिसरांत जाण्यास जवळ पावल्यावर असें झालें कीं आपली बायको साराय इला बोलला, अगे पाहा मी जाणतो कीं तूं सुंदर स्वरूपाची स्त्री आहेस. १२ यास्तव जेव्हां मिसरी तुला पाहतील तेव्हां असें होईल कीं ते झणतील, ही त्याची बायको; मग ते मला वधिली आणि तुला वांचविली. १३ आतां मी त्याची बहीण, असें तूं सांग, झणजे तुझ्याने माझे बरे होईल आणि तुजकडून माझा जीव वांचेल. १४ मग आब्राम मिसरांत पोहंचला; तेव्हां असें झालें कीं मिसर्यानी त्या स्त्रिला पाहिलें कीं ती फार सुंदर आहे; १५ फारोच्या अधिकाऱ्यानीहि तिला पाहिलें आणि फारोजवळ तिचें वर्णन केलें, आणि ती स्त्री फारोच्या घरीं घेतली गेली. १६ मग त्याने तिजमुळे आब्रामाचें बरे केलें; आणि याला शेरडे, व गुरे, व गाढव, आणि चाकर व चाकरिणी, आणि गाढव्या व उंट होते. १७ परंतु परमेश्वराने आब्रामाची बायको साराय इच्या कारणास्तव फारोला आणि त्याच्या घराला मोठ्या पीडांकडून पीडिलें. १८ तेव्हां फारोने आब्रामाला बोलावून झटलें, त्वां मला हें काय केलें? १९ ती माझी बायको, असें त्वां मला कां सांगितलें नाहीं!

ती माझी बहीण, असें तूं कां बोललास! अगाने म्या तिला आपली बायको करून घेतलें असें; तर आतां पाहा तुझी बायको घेऊन जा. २० मग फारोने आपल्या माणसांस त्याविषयी आज्ञा केली, आणि त्यानी त्याला व त्याच्या बायकोला व जें त्याचें होते त्या अवध्याला रवाना केलें.

अध्याय १३.

तेव्हां आब्राम आपण आपली बायको व आपलें जें अवघें यांसुद्धां मिसरांतून खनान देशाच्या दक्षिणेस चढला; लोटहि त्यासंगतीं गेला. २ आणि पशू व रुपें व सोनें याविषयीं आब्राम फार धनवान् होता. ३ मग तो आपल्या वाटेने दक्षिणेपासून गेला, आणि बेथेल व आय यांच्या मध्ये ज्या ठिकाणी त्याची राहोटी पूर्वी होती; ४ जेथें त्याने पहिल्याने वेदी केली होती, त्या ठिकाणापर्यंत आला, आणि तेथें आब्रामाने परमेश्वराचें नांव घेऊन प्रार्थना केली. ५ आणि लोट जो आब्रामाच्यासंगतीं गेला, त्यालाहि शेरडे व गुरे व राहोत्या होत्या. ६ आणि त्यानी एकवट राहावें असें त्या देशाला सोसवलें नाहीं, कां त्याची संपत्ति एवढी मोठी झाली कीं ते एकत्र राहूं न शकले. ७ आणि आब्रामाच्या पशूंचे चारणारे व लोटाच्या पशूंचे चारणारे यांमध्ये परस्परें भांडण झालें; आणि त्या वेळेस खनानी व परिज्जो त्या देशांत राहत होते. ८ तेव्हां आब्राम लोटास बोलला, माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझे चारणारे व तुझे चारणारे यांमध्ये वाद अगत्य नसावा, कां तर आपण भाऊजन आहों. ९ अवघा देश तुजपुढें नाहीं कीं काय? आतां मजपासून तूं वेगळा हो; जर तूं डाव्याकडे जाशील तर मी उजव्याकडे जाईन, आणि जर तूं उजव्याकडे जाशील तर मी डाव्याकडे जाईन. १० तेव्हां परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केल्यापूर्वी लोटाने आपले डोळे वर करून जवाराच्या वाटेस यार्देनेची अवघी सपाटी पाहिली कीं ती परमेश्वराच्या वागासारिखी व मिसर देशासारिखी संपूर्ण ओलसर आहे. ११ यास्तव लोटाने आपल्यासाठीं यार्देनेची अवघी सपाटी निवडिली; तसें लोट पूर्वेस गेला, आणि ते एकथेक-

पासून वेगळे झाले. १२ आब्राम खानान देशात राहिला, आणि लोट सपाटीतील नगरांमध्ये राहिला; मग त्याने सदोमाकडे राहोटी दिव्ही. १३ परंतु सदोमातील माणसें दुष्ट आणि परमेश्वरासमोर अति पापिष्ठ होती.

१४ तेव्हा आब्रामापासून लोट वेगळा झाल्यावर परमेश्वर त्याला बोलला कीं, तूं आतां आपले डोळे वर कर, आणि जेथें तूं आहेस त्या जाग्यापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे व पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा. १५ कां तर जो अवघा देश तूं व्हातोस तो मी तुला आणि तुझ्या संतानाला परंपरापर्यंत देईन. १६ आणि मी तुझे संतान पृथ्वीच्या रजाइतकें करीन, असें कीं जर कोणाच्याने पृथ्वीचे रज मोडवतील तर तुझे संतानहि मोडलें जाईल. १७ तूं उदून देशाच्या लाबीवरून व त्याच्या हंटीवरून चाल, कां कीं तो मी तुला देईन. १८ तेव्हा आब्राम राहोटी घेऊन हेब्रोनानांत जें एलेनमात्रे तेथें येऊन राहिला, आणि तेथें त्याने परमेश्वरासाठीं वेदी बांधिली.

अध्याय १४.

तेव्हा शिनाराचा राजा आम्राफेल, व एलासाराचा राजा अर्योख, व एलामचा राजा कदलगांमेर, व राष्ट्रांचा राजा थीदाल यांच्या दिवसांत असें झालें कीं, २ यानी सदोमाचा राजा बेरा, व गमोन्नाचा राजा शिर्षा, व आदमाचा राजा शिनाव, व अबोईनाचा राजा शेमेनेर, व बेला ह्मणजे जवार याचा राजा, यांसीं म्हाई केली. ३ हे सर्व शिरीमांतल्या ह्मणजे शारसमुद्राजवळच्या खिडींत एकवट झाले. ४ बारा वर्षे त्यानी कदलगांमेराची सेवा केली, आणि तेराव्या वर्षी ते फितले. ५ आणि चौदाव्या वर्षी कदलगांमेर आणि त्याकडील जे राजे, त्यांनी येऊन आहरोथ कर्णाईमातील रफाई यास व इमातील खूजी यांस, आणि शाबेकियाईमातील एमी यांस, ६ आणि जे आपल्या सेईर पर्वतांत होरी यांस, रानाजवळ जे एन्यारान तेषपर्यंत मारिले. ७ मग ते फिरले, आणि एन्मिशाट ह्मणजे कादेश, तेथें येऊन अमालेकी यांचा अवघा देश, अणखी हज्जोनतामरातील रा-

हणारे अमोरी यांसहि त्यानी मारिलें. ८ तेव्हा सदोमाचा राजा, व गमोन्नाचा राजा, व आदमाचा राजा, व अबोईनाचा राजा, आणि बेला ह्मणजे जवार याचा राजा, हे निघून सिरीमखिडींत त्यांसीं लढायास सिद्ध झाले; ९ ह्मणजे एलामचा राजा कदलगांमेर, व राष्ट्रांचा राजा थीदाल, व शिनाराचा राजा आम्राफेल, व एलासाराचा राजा अर्योख यांसीं; चार राजे त्या पांचांसीं लागले. १० तेव्हा सिरीमखिडींत गाळाचीं फार डबकें होती, आणि सदोम व गमोरा यांचे राजे पळून तेथें पडले, आणि जे राहिले ते डोंगराकडे पळाले. ११ मग सदोमकरांची व गमोराकरांची अवधी संपत्ति आणि त्यांचे सर्व भक्षण ते घेऊन गेले. १२ आणि आब्रामाचा पुतण्या लोट तो सदोमांत राहत असतांना त्याला व त्याची संपत्ति घेऊन गेले. १३ तेव्हा कोणी निभावलेला याने येऊन आब्राम जो इब्री त्याला सांगितलें: तेव्हा तो एफ्फोल व आनेर यांचा भाऊ माखे जो अमोरी त्याच्या एलोव्यांत राहत होता, आणि हे आब्रामाचे करारी होते. १४ तेव्हा आब्राम आपला भाऊ हरण करून नेला, असें ऐकून आपलीं शिक्षित माणसें तीनशें अठरा जीं त्याच्या घरीं जन्मलेलीं त्यांस काढून दानापर्यंत पाठीस लागला. १५ आणि त्याने व त्याच्या चाकरानीं रात्रीं त्यांवर वांटणी करून त्यांस मारिलें, आणि दाम्मासेकाच्या उव्याकडील होबा तेथवर त्यांच्या पाठीस तो लागला. १६ आणि त्याने अवधी संपत्ति माघारें आणिली, आणि आपला भाऊ लोट यालाहि आणि त्याची संपत्ति अणखी बायका व लोक यांस माघारें आणिलें. १७ मग तो कदलगांमेर व त्यासहित जे राजा होते, त्यांस मारून परत आन्त्यावर त्याला भेटायास सदोमाचा राजा शाबेखिडीपर्यंत, ह्मणजे राजाच्या खिडीपर्यंत बाहेर गेला. १८ शाळेमाचा राजाहि मलखीजेदेक याने भाकरी व प्राक्षारस बाहेर आणिला; तर हा परात्पर देवाचा याजक होता. १९ आणि याने त्याला आशीर्वाद देण्याने छटलें, परात्पर देव जो आकाशाचा व पृथ्वीचा धनी, त्याकडून आब्राम आशीर्वादित होवो. २० आणि परात्पर देव ज्याने

शत्रु तुझ्या हातांत दिव्हे, त्यांची स्तुति असो; मग याला त्याने अवघ्याचा दाहावा भाग दिव्हा. २१ तेव्हा सदोमाचा राजा आब्रामाला बोलला कीं, मनुष्यें मला दे, आणि संपत्ति तूं आपल्याजवळ घे. २२ परंतु आब्राम सदोमाच्या राजाला बोलला, परमेश्वर परात्पर देव, जें आकाशाचा व पृथ्वीचा धनी, त्याजवळ मी आपला हात उचलून बोललों कीं, २३ एक सूत अथवा वाहाणेचा बंदहि मी घेणार नाही, जें तुझें त्यातून काहीं घेणारच नाही, ह्मणजे त्वां न ह्मणावें कीं म्या आब्रामाला धनधान केले आहे. २४ तरण्यानी जें खालें तें माघ, आणि आनेर व एप्पेल व यारबे कीं माणसें माझ्यासंगतीं गेलीं, त्यांचा वाटा ते आपला वाटा घेवोत.

अध्याय १५.

या गोष्टींनंतर परमेश्वराच्या शब्द साक्षात्काराने आब्रामास असा झाला कीं, आब्रामा, भिऊं नको; मी तुझी ढाल, आणि तुझें फार मोठें उतराई आहे. २ तेव्हा आब्राम बोलला, हे प्रभू परमेश्वरा, तूं मला काय देतील? कां मी निरसतान जातो, आणि माझ्या घरचा कारभारी हा दाम्नासेकाशील झलियेबेर याचा पुत्र आहे. ३ आणि आब्राम बोलला, पाहा त्वां मला संवात दिव्हें नाहीं; तर पाहा, माझ्या घरचा पुत्र जो तो माझा वारीसदार होईल. ४ तेव्हा पाहा परमेश्वराच्या शब्द त्याला असा झाला कीं, हा तुझा वारीसदार होणार नाहीं, परंतु जें तुझ्या पोटातून निघेल तोच तुझा वारीसदार निश्चयें होईल. ५ मग परमेश्वराने त्याला बोहर आणिलें आणि सांगितलें कीं, आतां तूं आकाशाकडे पाहा, आणि जर तुझ्याने तारे मोजवतील तर त्यांस मोब; आणि त्याला छटलें, तसें तुझें संतान होईल. ६ तेव्हा त्याने परमेश्वरावर विश्वास ठेविला, आणि ह्याने तो त्याला पुण्य मोजिला. ७ मग त्याला छटलें, खां या देशाचें वतन पावावें ह्मणून हा तुला यायास ज्याने तुला खासयाच्या ऊरगावांतून आणिलें तोच मी परमेश्वर आहे. ८ तेव्हा ती बोलिली, हे प्रभू परमेश्वरा, मी याचें वतन पावें हें मी करावळून जावेना? ९ मग

त्याने त्याला सांगितलें, तूं तीन वर्षांची माय, तीन वर्षांची शेळी, व तीन वर्षांचा मेंढा; व एक होला व पारव्याचें एक पिलू हीं मजसाठीं घे. १० तेव्हा त्याने आपल्याजवळ हीं अवधी घेतलीं, आणि त्यास मध्यें चिरलें, नंतर एकएक तुकडा आपापल्या बोडीच्यासमोर ठेविला, परंतु पाखरें चिरलीं नव्हतीं. ११ मग त्या प्रेतांवर टोंचणारे पक्षी उतरलें असतां आब्रामाने त्यांस उडविलें. १२ नंतर सूर्य मावळता झाला तेव्हा आब्रामाला गाढ झोंप लागली, आणि पाहा मोठें अंधारभय त्याला लागलें. १३ मग आब्रामाला तो बोलला, तूं निश्चयें जाण कीं तुझें संतान, त्याचा नाहीं जो देश त्याब विदेशी होऊन तेथल्यांची सेवा करील, आणि ते चार-शें वर्षांपर्यंत त्यांस पीडितील. १४ तथापि ज्या राष्ट्राची सेवा तीं करितील त्याचाहि न्याय मी करीन, आणि त्यानंतर तीं बहुत संपत्ति घेऊन निघतील. १५ आणि तूं आपल्या वाडवडिलांजवळ सुखरूप जासील, तूं चांगल्या ह्यातारफणीं पुरला जासील. १६ मग चौथ्या पिढीचे ह्कडे माघारें येतील, कां तर अमोरी याचें ऋष अद्याप पूर्ण नाहीं. १७ मग सूर्य मावळल्यावर आणि काळोख झाल्य असतां, तेव्हा असें झालें पाहा धुमसत भटी व जळत दिवा हीं त्या तुकड्यांमधून चालत गेलीं. १८ त्याच दिवसी परमेश्वराने आब्रामासीं असा करार केला कीं, मिसरातील नदीपासन फराथ जी महानदी त्या नदीपर्यंत हाच देश म्या तुझ्या संतानाला दिव्हा आहे; १९ ह्मणजे केनी व कनिज्जी, २० आणि कादमोनी, व हिती, व परिज्जी, व रफाई, २१ आणि अग्मेरी व खनानी, व गिगोशी, व यबूसी यांचा देश.

अध्याय १६.

तेव्हा आब्रामाची बायको सारग्य त्यापासून प्रसवली नाहीं; आणि तिला एक मिसरकरिष दासी होती, आणि हिचें नांव हारार. २ तेव्हा सारग्य आब्रामाला बोलली, अतां पाहा परमेश्वराने मला प्रसवण्याविषयीं निवारण केले आहे; आतां माझ्या दासीजवळ जा, कदाचित तिजकडून मला संतान होईल; तेव्हा आब्रामाने सारग्याची मोट जाणिली. ३ तसें आब्राम खननदेशांत

दाहा वर्षे राहिन्यावर, आब्रामाची बायको सारायू हने आपली दासी मिसरकरिण हागार हला देउन आपला भतार आब्राम याला याची बायको होण्याकरिता दिन्हें. ४ मग तो हागारीजवळ गेला, आणि ती गरोदर झाली; तेव्हां आपण गरोदर असें तिने पाहिन्यावर तिच्या दृष्टीत तिची धनीण तुच्छ झाली. ५ मग सारायू आब्रामाला बोलली, मजवरचा बलाकार तुजवर असो, म्या आपली दासी तुझ्या उरांत ठेविली, मग तिने आपण गर्भ धरिला, असें पाहिन्यावर मी तिच्या दृष्टीत तुच्छ झालें; माझ्या व तुझ्यामध्ये परमेश्वर निवाडा करो. ६ तेव्हां आब्राम सारायीस बोलला, पाहा तुझी दासी तुझ्या हातीं आहे, जें तुझ्या दृष्टीत बरें तें तिचें कर; मग सारायीसे तिला गात्रिलें, यास्तव तिच्यासमोरून ती पळाली. ७ नंतर रानतिल पाण्याच्या झऱ्याजवळ झणजे शूराच्या वाटेवरील झऱ्याजवळ, ती परमेश्वराच्या दूताला सांपडली. ८ तेव्हां तो बोलला, अगे सारायीच्या दासी हागार, तूं कोतून आलेस, आणि कोणीकडे जातीस? नंतर ती बोलली, मी आपली धनीण सारायू इच्यासमोरून पळव आहे. ९ मग परमेश्वराच्या दूत तिला बोलला, तूं आपल्या धनीणीजवळ परत जा, आणि तिच्या हाताखाली सोसून घे. १० अणखी परमेश्वराच्या दूत तिला बोलला कीं, मी तुझे संतान फारच वाढवीन, असें कीं तें पुष्कळपणामुळे झेजलें जाणार नाहीं. ११ आणि परमेश्वराच्या दूत तिला बोलला, पाहा, तूं गरोदर आहेस, आणि पुत्र प्रसवशील; आणि त्याचें नांव इझ्माएल ठेवशील; कां कीं परमेश्वराने तुझे दुख ऐकून घेतलें आहे. १२ परंतु तो राठ माणूस होईल; त्याचा हात सर्वांविरुद्ध आणि सर्वांचा हात त्यांविरुद्ध असें होईल; तथापि तो आपल्या सर्व भावंड्यांसमोर राहील. १३ नंतर परमेश्वर जो विल्ल बोलला, त्याचें नांव तिने असें ठेविलें कीं, हे देव, तूं मला पाहतोस, कां कीं तिने छटलें, त्याने कस पाहिन्यांकर म्हा एथे त्याला पाहिलेंच नव्हत! १४ यास्तव जा झऱ्यास बेरलाहायसेई, जसें छटलें आहे; पाहा, ती वादेश आणि वादेश हींमध्यें आहे. १५ नंतर हागार आ-

ब्रामाचा पुत्र प्रसवली; आणि आब्रामाने आपला जो पुत्र हागार प्रसवली, त्याचें नांव इझ्माएल ठेविलें. १६ आणि हागार आब्रामासाठीं इझ्माएलास प्रसवली, तेव्हां आब्राम शोएशी वर्षांचा होता.

अध्याय १७.

जेव्हां आब्राम नव्याण्व वर्षांचा झाला, तेव्हां परमेश्वराने आब्रामाला दर्शन देउन त्याला छटलें कीं, मी सर्वसमर्थ देव आहे; तूं माझ्यासमोर चालून पूर्ण अस. २ आणि मी आपला करार मजमध्ये व तुजमध्ये करीन, आणि तुला फार फार वाढवीन. ३ तेव्हां आब्रामाने आपलें तोंड भूमीस लावून नमला, आणि त्यासीं देवाने बोलून सांगितलें कीं, ४ मी आहे, पाहा माझा करार तुजसीं आहे, आणि तूं राष्ट्रांच्या समुदायाचा बाप होशील. ५ तर आतांपासून तुझे नांव आब्राम छटलें जाणार नाहीं, परंतु तुझे नांव आब्राहाम होईल; कां कीं म्या तुला राष्ट्रांच्या समुदायाचा बाप, असें केलें आहे. ६ आणि मी तुला फार सफळ करीन; तुला राष्ट्रांहि करीन, आणि तुजपासून राजे उत्पन्न होतील. ७ आणि तुझ व तुझ्या मरणानंतर तुझ्या संतानाचा देव असा होण्यास मी आपला करार मजमध्ये व तुजमध्ये, आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानामध्ये त्यांच्या पिढ्यांत सर्वकाळ करार असा स्थापिन. ८ आणि तुझ्या मवासाचा देश झणजे अवघा खानदेश मी तुला आणि तुझ्या मरणानंतर तुझ्या संतानाला सर्वकाळ वतनासाठीं देईन, आणि मी त्यांचा देव होईन. ९ अणखी देवाने आब्राहामाला सांगितलें कीं, तूं तर माझा करार पाळ; त्या आणि तुझ्या मरणानंतर तुझे संतान त्यांच्या पिढ्यांतून पाळील. १० मजमध्ये व तुझ्यामध्ये व तुझ्यानंतर तुझ्या संतानामध्ये जे माझा करार तुझी पाळाल, तो हाच कीं, तुझ्यामध्ये मध्येक पुरुषाची सुंता करावी. ११ तुझी आपलें अष्ट मांस कापून टाका, तसीं माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये कराराची खूष होईल. १२ झणजे आठ दिवसांचा तुमचा मध्येक पुरुष तुमच्या पिढ्यांतून घरांत जन्मलेला, आणि जो तुझ्या संतानातील मध्ये सर्व अन्य मजपासून पैक्याने निवृत्त केतलेला, त्याची सुंता

केली नावो. १३ जां तुझ्या घरीं जन्मलेला, आणि तुझ्या पैक्याने विकत घेतलेला त्याची सुंता होवोच होवो; तशाने माझा करार तुमच्या मांसांत सर्वकाळ असा होईल. १४ आणि सुंताविरहित बालक ज्याची सुंता केली जाणार नाही, तो प्राणी आपल्या लोकांतून छेदलाच जाईल; त्याने माझा करार मोडिला आहे.

१५ अणखी देवाने आब्राहामाला सांगितलें कीं, तुझी बायको साराय हचें नांव साराय असें तूं झणूं नको, कां कीं तिचें नांव सारा होईल. १६ आणि मी तिला आशीर्वाद देईन, आणि तुला तिजपासूनहि पुत्र देईन; मी तिला असा आशीर्वाद देईन कीं ती राष्ट्रें असें होईल, तिजपासून लोकांचे राजे होतील. १७ तेव्हां आब्राहामाने आपल्या तोंडासीं नमस्कार केला, आणि हांसून आपल्या मनांत झटलें, काय? शंभर वर्षांचा त्याला लेंक होईल? आणि सारा जी नव्वद वर्षांची ती देखील प्रसवेला कीं काय? १८ मग आब्राहाम देवाला बोलला कीं, इश्माएल तुझ्यासमोर अगत्य जगावा. १९ तेव्हां देव बोलला, तुझी बायको सारा तुजपासून पुत्र निश्चयें प्रसवेला, आणि तूं त्याचें नांव इझाक ठेव, मग त्यासीं आणि त्यानंतर त्याच्या संतानासीं मी आपला करार, सर्वकाळिक करार, असा स्थापीन. २० आणि इश्माएलाविषयीं तुझे ऐकिलें आहे; पाहा, म्या त्याला आशीर्वाद दिव्हा आहे, आणि मी त्याला सफळ करून त्याला फार फार वाढवीन; तो बारा अधिकांशांस जन्मवील, आणि मी त्याला मोठें राष्ट्र असें करीन. २१ परंतु इझाक ज्याला सारा पुढील वर्षांतल्या याच नेमांत तुजपासून प्रसवेला, त्यासीं मी आपला करार स्थापीन. २२ नंतर देव त्यापासीं बोलणें संपवून आब्राहामापासून वरतें गेला. २३ मग आब्राहामाने आपला पुत्र इश्माएल याला आणि सर्व जे त्याच्या घरीं जन्मलेले त्यांस, आणि सर्व जे त्याच्या पैक्याने विकत घेतलेले त्यांस, झणजे आब्राहामाच्या घरच्या माणसांतील प्रत्येक पुरुषाला घेऊन, जसें देवाने त्याला सांगितलें होतें तसें त्याच दिवसीं त्याची सुंता केली. २४ तसें जेव्हां आब्राहामाची सुंता झाली, तेव्हां तो नव्याण्व वषांचा होता. २५ आणि

जेव्हां त्याचा पुत्र इश्माएल याची सुंता झाली, तेव्हां तो तेरा वर्षांचा होता. २६ त्याच दिवसीं आब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल यांची सुंता झाली. २७ आणि त्याच्या घरचे सर्व मनुष्य, घरीं जन्मलेले आणि जे अन्य प्रजेपासून पैक्याने विकत घेतलेले, त्यांची सुंता त्याच्याबराबर झाली.

अध्याय १८.

आणि परमेश्वराने एलोनेमाम्यांत त्याला दर्शन दिव्हे, तेव्हां तो दिवसांतील उष्णकाळीं राहोटीच्या दारासीं बसला होता. २ आणि त्याने आपले डोळे वर करून पाहिले; तेव्हां पाहा, तीन पुरुष त्याजवळ उभे राहिले, मग तो पाहून त्यांस भेटायला राहोटीच्या दारापासून धांवला आणि भूमिकडे लवला. ३ तेव्हां तो बोलला, हे माझ्या प्रभू, आतां तुझ्या दृष्टींत जर मी कृपा पावलें; तर मागतों कीं तूं आपल्या दासाजवळून जाऊं नको. ४ आतां थोडे पाणी आणूं या, आणि तुझी आपले पाय धुऊन ह्या झाडाच्या खालीं विसांवा घ्या. ५ मी भाकरीचा तुकडाहि आणीन, आणि तुझी आपल्या मनांस आधार करा, मग पुढें जावें; तर अशास तुझी आपल्या दासाजवळ आलां आहां; तेव्हां ते बोलले, जसें तूं बोललास तसें कर. ६ मग आब्राहाम राहोटींत सारेकडे धावून बोलला, तूं तीन मापांचें बारीक पीठ लवकर सिद्ध करून मळ आणि पोळ्या कर. ७ नंतर आब्राहाम गुरांकडे धांवला आणि त्याने कोवळें व चांगलें वासरूं घेऊन पोऱ्याच्या स्वार्थीन केलें, मग याने त्याचा पाक करायलास त्वरा केली. ८ नंतर त्याने लोणी व दूध व वासरूं ज्याचा पाक केला होता तें आणून त्यांपुढें ठेविलें; तेव्हां आपण त्याजवळ त्या झाडाखालीं उभा राहिला, आणि त्यानीं खालें. ९ मग ते त्याला बोलले कीं, तुझी स्त्री सारा कोठें आहे? तेव्हां तो बोलला, एथें राहोटीमध्ये. १० मग एक बोलला कीं, सुमारे जन्नाच्या वेळाने मी माघारें तुझ्याजवळ येईनच येईन, आणि पाहा तुझी स्त्री सारा इला पुत्र होईल; तेव्हां त्याच्यामागे राहोटीचें दार होतें, यास्तव साराने तें ऐकिलें. ११ आणि

आब्राहाम व सारा बडील होउन आयुष्यांत चालली असता, सारेला स्त्रियांच्या चालीप्रमाणें होणें संपलें. १२ यास्तव साराने आपणासीं हांसून छटलें, मी जबर झालें, आणि माझा धनी झालारा, यानंतर मला सुख होईल कीं काय? १३ तेव्हां परमेश्वर आब्राहामाला बोलला, साराने हांसून छटलें कीं, मी झालारी असतां निश्चयें प्रसवेनच कीं काय? हें कशास्तव? १४ कांहीं आश्चर्य परमेश्वराच्या अनार्थान आहे कीं काय? कायद्यांप्रमाणें सुमारे जननाच्या वेळाने मी तुझ्याजवळ परत येईन, आणि सारेला पुत्र होईल. १५ तेव्हां सारा नकारित बोलली कीं, मी हांसलें नाहीं, कां तर ती भ्याली; मग तो बोलला, नाहीं, तूं हांसलीस खरें. १६ नंतर ज्या माणसांज उठून तेथून सदोमाकडे तोंडें लाविलीं, आणि आब्राहाम त्यांस बोकवायास त्यांसर्ती गेल्या.

१७ तेव्हां परमेश्वराने छटलें, जें मी करिते तें आब्राहामापासून लपवीन कीं काय? १८ कारण कीं आब्राहामापासून मोठें आणि सम्यर्ब राष्ट्र होईल, आणि त्याकडून पृथ्वीतील सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील. १९ कां तर मी त्याच्या याविषयीं जाणतो कीं तो आपलीं लेकरें व आपला परिवार आपल्यामागें यांस आज्ञा असें देईल कीं ते नीति व न्याय करितांना परमेश्वराचा कर्म पाळतील; अज्ञान परमेश्वराने आब्राहामाविषयीं जें सांगितलें तें त्याला प्राप्त करावें. २० मग परमेश्वर बोलला, सदोम व गमोरा यांचा बोभाट मोठा आणि त्यांचें पाप अतिभारी यास्तव. २१ आतां मी उत्तरेन, आणि त्याचा जो बोभाट मजकडे आला अगदीं त्याप्रमाणें त्यानी केलें आहे किंवा नाहीं, हें मी पाहीन, आणि जर नसलें तर मी जाणेन. २२ मग तीं माणसें तेथून फिरलीं आणि सदोमाकडे चाललीं, परंतु आब्राहाम परमेश्वरासमेर अणखी उभा राहिला. २३ तेव्हां आब्राहाम जवळ येउन बोलला, पाप्यांसंगतीं नीतिवंतांचा नाश तूं करशील, हें खरें कीं काय? २४ कदाचित त्या नगरांत पन्नास नीतिवंत असतील, तर काय? नाश करशीलच, आणि त्यांत जे पन्नास नीतिवंत त्यांकरितां जाग्याचें सहन न

करशील कीं काय? २५ या गोष्टीप्रमाणें करणें तुजपासून तुला दूर असो; पाप्यांसंगतीं नीतिवंतांस असें मारणें कीं जसा पापी तसा नीतिवंत व्हावा हें तुजपासून दूर असो; सर्व पृथ्वीचा जो न्यायाधीश तो न्याय न करील कीं काय? २६ मग परमेश्वर बोलला, जर सदोमांत नगरांमध्ये पन्नास नीतिवंत मला मिळतील, तर त्यासाठीं त्या सर्व जाग्याचें सहन करीन. २७ तेव्हां आब्राहाम उत्तर करित बोलला, पाहा आतां मी धुळ व राख असतांही प्रभूजवळ बोलूं लागलों. २८ कदाचित पन्नास नीतिवंतांमध्ये पांच उणे होतील, तर पांचासाठीं तूं त्या सर्व नगराचा नाश करशील कीं काय? तेव्हां तो बोलला, जर तेथें पंचेताळीस मला मिळतील, तर मी नाश करणार नाहीं. २९ मग याने त्याजवळ अणखी गोष्टी करून छटलें, कदाचित् तेथें चाळीस मिळतील; तेव्हां तो बोलला, चाळीसासाठीं न करीन. ३० मग हा बोलला, आतां प्रभूला राग न यावा झणजे मी बोलेंन, कदाचित् तेथें तीस मिळतील; तेव्हां तो बोलला, जर तेथें तीस मला मिळतील, तर न करीन. ३१ मग हा बोलला, पाहा आतां मी प्रभूला बोलूं लागलों; कदाचित् तेथें वीस मिळतील; तेव्हां तो बोलला, विसांसाठीं मी नाश करणार नाहीं. ३२ मग हा बोलला, आतां प्रभूला राग न यावा झणजे मी केवळ या वेळेस बोलेंन, कदाचित् तेथें दाहा मिळतील; तेव्हां तो बोलला, दाहा यांसाठीं मी नाश करणार नाहीं. ३३ तेव्हां परमेश्वर आब्राहामासीं बोलणें समाप्त करून गेला, आणि आब्राहाम आपल्या ठिकाणीं परत आला.

अध्याय १९.

नंतर संध्याकाळीं ते दोन दूत सदोमास आले; तेव्हां लोट सदोमाच्या वेंसीजवळ बसला होता आणि लोट पाहून त्यांस भेटायास उठला आणि तोंड भूमीस लावून नमला. २ मग तो बोलला, अहो माझे धनी, पाहा, आतां तुझी आपल्या दासांच्या घराकडे वळून उतरा आणि आपले पाय धुवा, मग मोठ्या सकाळीं उठून आपल्या वाटेने जावें; परंतु ते बोलले, असें नाहीं,

का आधी बाढक्यांत वस्ती करूं. ३ तेव्हा त्याने त्यास फार आपह केला, यास्तव ते त्याकडे वळून त्याच्या घरीं आले; मग याने त्यांच्यासाठीं जसें जेवण केले कीं न फुगलेल्या भाकरी भाजल्या, आणि त्याने खालें. ४ परंतु ते निजल्यापूर्वी नगरातील माणसें झणजे सदोमातील माणसें पोरापासून द्यावायपर्यंत सीमेंतून अवघे लोक यानी घरास वेढिलें. ५ आणि लोटेला हाक मारून त्याला झटलें, जीं माणसें या रात्री तुजकडे आलीं, तीं कोठें? त्यास आद्वाजवळ बाहेर आण, झणजे आधी त्यास जाणू. ६ मग लोट त्याजवळ दाराबाहेर गेला, आणि त्याने आपल्या मागून कवाड लाविलें. ७ नंतर त्याने त्यास झटलें, अहो भाऊ, तुझी दुष्टाई करूं नका. ८ आतां पाहा, मला दोन कन्या आहेत, त्यांनी पुरुषाला जणिलें नाहीं; अहो, मी त्यास तुझाजवळ बाहेर काढीन, मग जसें तुमच्या दृष्टीत बरे तसें त्यांसीं करा, केवळ या माणसांसीं काहीं करूं नका, कां तर अशास ते माझ्या पाख्याच्या सावलींत आले आहेत. ९ मग ते बोलले, दूर हो; आणि झणाले, हा एक माणूस प्रवास करायस आला, आणि तो न्याय ठरवीलच ठरवील; आतां आधीं व्यपेक्षां तुझे वाईट करूं; नंतर त्यानी त्या माणसावर झणजे लोटावर फार बळाकार केला, आणि कवाड फोडायस ते जवळ आले. १० तेव्हां त्या आंतल्या माणसानी आपला हात बाहेर काढिला, आणि लोटेला आपल्याजवळ घरांत ओढून कवाड बंद केले. ११ नंतर घराच्या दाराजवळ जीं माणसें लाहनापासून मोठ्यापर्यंत त्यास अधळेपणाने मारिलें, यास्तव ते दार शोधण्याने थकले गेले. १२ मग तीं आंतलीं माणसें लोटेला बोललीं, तुझे अणखी एयें कोण आहे? जावई व तुझे पुत्र व तुझ्या कन्या आणि नगरांत जें अवघें तुझे असेल, तें या ठिकाणांतून काढ. १३ यास्तव कीं आधीं या ठिकाणाचा नाश करितों, कां तर त्याचा बोभाट परमेश्वरपुढें मोठा झाला आहे, आणि त्याचा नाश करायस परमेश्वराने आद्वास पाठविलें आहे. १४ मग लोट बाहेर आउन ज्यानी त्याच्या कन्यास बऱ्यादून घेतलें त्या आपल्या जांबयांसीं

बोलून झणाला, उठा, या ठिकाणांतून निघा, कां तर परमेश्वर या नगराचा नाश करितो; परंतु तो आपल्या जांबयांस विनोद करणारा तसा दिसला. १५ मग सकाळ उजाडली, तेव्हां त्या दूतानी लोटेला घाई करवून सांगितलें, उठ, आपली बायको व आपल्या दोन्ही कन्या ज्या भिळान्या त्यास ने; नाहीं तर या नगराच्या पापाने तुझा विनाश होईल. १६ तेव्हां तो खोळंबा करीत असतां त्याजवर परमेश्वराची करुणा होती, तेणेंकडून त्या माणसानी त्याचा हात व त्याच्या बायकोचा हात व त्याच्या दोन्ही कन्यांचा हात धरिला, आणि त्याला काढून त्याला नगराबाहेर ठेविलें. १७ मग त्यास बाहेर काढल्यानंतर असें झालें कीं तो बोलला, तूं आपल्या जिवासाठीं पळ, आपल्या पाठीमागे पाहूं नको, आणि कोठेंहि सपाटीत उभा राहूं नको, जोंगराकडे पळ, नाहीं तर तुझा विनाश होईल. १८ तेव्हां लोट त्यास बोलला, हे माझ्या मभू, असें नको. १९ आतां पाहा, तुझ्या दासाला तुझ्या दृष्टीत कृपा भिळाली आहे, आणि तुझी दया जी माझा जीव वाचवायस त्वां मजवर केली ती मोठी केली आहे, परंतु माझ्याने जोंगराकडे पळवत नाहीं; कदाचित् मला काहीं वाईट लागेल आणि मी मरेन. २० आतां पाहा हें नगर, इकडे पळायस जवळ आहे, आणि तें लाहन; अहो मी इकडे पळेन; तें लाहन नाहीं कीं काय? मग माझा जीव वांचेल. २१ तेव्हां तो त्याला बोलला, पाहा या गोष्टीविषयींहि म्या तुला मानिलें आहे, झणजे ज्याविषयीं तूं बोललास त्या नगराचा नाश करणार नाहीं. २२ उतावळी करून तिकडे पळ, कां कीं तूं तेथें पोहंचतील तोंपर्यंत माझ्याने काहीं करवत नाहीं; यावरून त्या नगराचें नांव ज्वार झटलें गेलें. २३ पृथ्वीवर सूर्य उगवला, तेव्हां लोट ज्वारांत पावला. २४ तेव्हां परमेश्वराने सदोम व गमोरा याजवर गंधक व अभि परमेश्वरापासून आकाशांतून वर्षिला. २५ आणि त्याने तीं नगरें, आणि अवघी सपाटी, आणि त्या नगरातील सर्व राहणारे आणि भूर्मीतून जें उगवलेलें, त्याचा नाश केला. २६ तेव्हां म्याच्या बायकोने त्याच्यामागून पा-

हिलें, आणि ती मिठाचा खांब झाली. २० तेव्हां आब्राहाम जेथें आपण परमेश्वरापुढें उभा राहिला होता, तेथें मोठ्या सकाळीं गेला. २८ आणि त्याने सदोम व ममोरा यांच्या घेऱ्याकडे आणि सफटींतील भूमीच्या अवघ्या घेऱ्याकडे अवलोकून पाहिलें, तेव्हां पाहा भद्रिष्या धुरासारिखा त्या देशाचा घूर चढला. २९ आणि जेव्हां देवाने सफटींतील नगराचा नाश केला, तेव्हां असें झालें कीं देवाने आब्राहामाची आठवण केली, आणि जेथें जोट राहिला, त्या नगराचा नाश करित्या वेळेस जोटाला त्या नाशांतून पाठविलें.

३० नंतर जोट जवारांतून चढून आपल्या दोषी कन्यासुद्धा डोंगरांत राहिला, कां तर जवारांत राहायास भ्याला; आणि तो व आपल्या दोषी कन्या गुहेंत राहिलीं. ३१ तेव्हां वडील धाकटीस बोलली कीं, आपला बाप झगतांरा आहे, आणि सर्व पृथ्वीच्या रीतीप्रमाणें आझाजवळ येण्यास पुरुष पृथ्वीवर नाहीं; ३२ ये, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजूं, मग त्यासीं आपण निजूं, आणि आपल्या बापापासून संतान राखूं. ३३ तसें त्यानी आपल्या बापाला त्या रात्री द्राक्षारस पाजिला, मग वडील जाऊन आपल्या बापासीं निजली; परंतु ती केव्हां निजली आणि केव्हां उठली तें तो समजला नाहीं. ३४ मग दुसऱ्या दिवसीं असें झालें कीं वडील धाकटीस बोलली, पाहा, काल रात्री मी आपल्या बापासीं निजलें, या रात्रीहि आपण त्याला द्राक्षारस पाजूं, आणि तूं जाऊन त्यासीं निज; तसें आपण आपल्या बापापासून संतान राखूं. ३५ तेव्हां त्यानी त्या रात्रीहि आपल्या बापाला द्राक्षारस पाजिला, आणि धाकटी उठून त्यासीं निजली, परंतु ती केव्हां निजली आणि केव्हां उठली, तें तो समजला नाहीं. ३६ तसें लोटाच्या दोषी कन्या आपल्या बापापासून गरोदर झाल्या. ३७ मग वडील पुत्र प्रसवली, आणि त्याचें नांव मोवाब ठेविलें; तो आजपर्यंत जे मोवाब लोक त्यांचा पूर्वज झाला. ३८ आणि धाकटी तीहि पुत्राला प्रसवली आणि तिने त्याचें नांव बेनामी

ठेविलें; तो आजपर्यंत जे धाम्योनलोक त्यांचा पूर्वज झाला.

अध्याय २०.

तेव्हां आब्राहाम तेथून दक्षिण देशाकडे गेला, आणि कादेश व शूर यांमध्ये राहून गरारांत प्रवासी झाला. २ तेव्हां आब्राहाम आपली बायको सारा हजविषयीं बोलला कीं, ही माझी बहीण; मग अबीमेलेख गराराचा राजा याने पाठवून सारेला घेतलें. ३ तेव्हां देव अबीमेलेखाजवळ स्वप्नांत रात्रीं आला, आणि त्याला बोलला, पाहा जी स्त्री त्वां घेतली आहे तिजकरितां तूं मेलास, कां कीं ती नवऱ्याची नवरी आहे. ४ परंतु अबीमेलेख तिच्याजवळ गेला नव्हता; मग हा बोलला, हे प्रभू, तूं नीतिवंत राष्ट्राचाहि घात करसील कीं काय? ५ ती माझी बहीण, असें तो मला बोलला नाहीं कीं काय? आणि तीहि आपण बोलली कीं, तो माझा भाऊ; म्या आपल्या मनाच्या शुद्धपणाने व आपल्या हातांच्या निर्दोषतेने हें केलें आहे. ६ मग देव त्याला स्वप्नांत बोलला, होय मी जाणतो कीं त्वां आपल्या मनाच्या शुद्धपणाने हें केलें आहे, अणखी म्या तुला मजविरुद्ध पाप करण्यापासून असें आकळिलें कीं तुला तिचा सर्श करूं दिव्हा नाहीं. ७ तर आतां त्या माणसाची बायको परत दे, कां कीं तो भविष्यवादी आहे, आणि तो तुजकरितां मार्यना करील, मग तूं वांचसील; परंतु जर परत देणार नाहींस, तर जाण कीं तूं मरसीलच मरसील; आणि तुझें जें अवघें तेंहि. ८ मग अबीमेलेखाने मोठ्या सकाळीं उठून आपल्या सर्व चाकरांस बोलाविलें, आणि त्यांच्या कार्नी या सर्व गोष्टी सांगितल्या; तेव्हां तीं माणसें फार भ्यालीं. ९ नंतर अबीमेलेखाने आब्राहामाला बोलावून त्याला झटलें, त्वां आझाजवळ काय केलें आहे! आणि म्या तुजसीं काय पाप केलें कीं त्वां मजवर आणि माझ्या राज्यावर मोठें पाप आणिलें! जीं कामें न करावीं असीं त्वां मजसीं केलीं आहेत. १० आणि अबीमेलेख आब्राहामाला बोलला, त्वां ही गोष्ट करावी घणून काय पाहिलें? ११ तेव्हां आब्राहाम बोलला, यासाठीं केलीं कीं म्या

घटले, या ठिकाणी निश्चय देवाचें भय नाही, आणि माझ्या बायकोमुळे ते मला जिवें मारितील. १२ अणखी ती तर माझी बहीण खरी, माझ्या बापाची कन्या परंतु माझ्या आईची कन्या नव्हे, आणि ती माझी बायको झाली. १३ आणि जेव्हा देवाने मला आपल्या बापाच्या घरापासून फिरतें केले, तेव्हा असें झालें कीं मी तिला बोललों, ज्या सर्व जाग्यांत आपण जाऊं तेंथें मजविषयीं तूं बोल कीं, हा माझा भाऊ आहे, ही कृपा तूं मजवर कर. १४ तेव्हां अबीमेलेखाने वोरडे, व गुरे, व दास, व दासी, घेऊन आब्राहामाला दिव्हा, आणि त्याची बायको सारा ही त्याला परत दिव्ही. १५ आणि अबीमेलेख बोलला, पाहा माझा देश तुझ्यासमोर आहे, तुला बरें दिसेल तेंथें राहा. १६ आणि सारेला तो बोलला, पाहाम्या तुझ्या भावाला हजार मुद्रा इतकें रूपें दिव्हे आहे; पाहा, जे अवघे तुझ्यासंगतीं ल्याविषयीं अणखी सर्वाविषयीं ते तुला डोळ्यांच्या पडद्यासाठीं असोत; असा तिचा निषेध झाला. १७ नंतर आब्राहामाने देवाची प्रार्थना केली, मग देवाने अबीमेलेखाला व त्याच्या बायकोला व त्याच्या दासी यांस बरें केले, नंतर त्या प्रसवल्या. १८ कां कीं परमेश्वराने आब्राहामाची बायको सारा हजमुळें अबीमेलेखाच्या घरचीं अवघीं गर्भस्थानें आकळून बंद केलीं होती.

अध्याय २१.

आणि परमेश्वराने जसें सांगितलें होतें, तसें सारेची भेट घेतली, आणि परमेश्वराने जें वचन दिव्हें होतें त्याप्रमाणें सारेसाठीं केलें २ कां कीं सारा गरोदर होऊन जो काळ देवाने आब्राहामाला सांगितला होता, त्यांत त्याच्या द्यातारणी पुत्र प्रसवली. ३ तेव्हां आब्राहामाने आपला पुत्र जो झाला, ज्याला आपल्यापासून सारा प्रसवली, त्याचें नांव इसाक ठेविलें. ४ आणि आब्राहामाचा पुत्र इसाक आठ दिवसांचा झाल्यावर त्याने त्याची सुंता जसी देवाचे त्याला आज्ञा दिव्ही होती तसी केली. ५ आणि आब्राहाम, जेव्हां त्याचा पुत्र इसाक झाला, तेव्हां शंभर वर्षांचा होता. ६ आणि सारा बोलली,

देवाने मला हांसविलें, जो कोणी ऐकेल तो माझ्यासहित हासेल. ७ आणि ती बोलली, सारा पुत्रास स्तन पाविल, असें आब्राहामाला कोण बोलला असता? कां कीं त्याच्या द्यातारणांत मी पुत्र प्रसवले आहे. ८ मग त्या बाळकाने वाढून थान सोडिलें, आणि इसाकाने थान सोडिलें त्या दिवसीं आब्राहामाने मोठें मोजन केलें. ९ तेव्हां मिसरकरीण जी हागार ती जो पुत्र आब्राहामापासून प्रसवली, तो हास्य करित असतां सारेने पाहिला १० मग ती आब्राहामाला बोलली, या चाकरणीला आणि इच्या पुत्राला घालीव; कां कीं या चाकरणीचा पुत्र माझा पुत्र इसाक याच्यासंगतीं वतन पावणार नाही. ११ परंतु ही गोष्ट आब्राहामाच्या दृष्टीस आपल्या पुत्राच्या कारणास्तव फार वाईट होती. १२ तेव्हा देव आब्राहामाला बोलला, तो मुलगा व तुझी चाकरणी यांकरितां हे तुझ्या दृष्टींत वाईट नसो; अवघें जें सारा तुला सांगेल त्यांत तूं तिचें द्रवणें ऐक, कां कीं इसाकावरून तुझे संतान घटलें जाईल. १३ अणखी चाकरणीच्या पुत्रापासून राष्ट्र उत्पन्न होईल असें मी करीन, कां तर तो तुझे संतान आहे. १४ नंतर आब्राहामाने सकाळीं उठून भाकरी व पाण्याचें भांडें घेतलें, आणि हागारीला देऊन तिच्या खांद्यावर ठेविलें, आणि लेंकरू देऊन तिला रवाना केलें; तेव्हां ती निघाली, आणि बैरशेबा रानामध्ये फिरत गेली. १५ मग भांड्यांतील पाणी सरलें, तेव्हां तिने लेंकरू एका झुडपाखालीं ठेविलें १६ आणि आपण बाणाच्या टप्याइतकी दूर जाऊन समोर बसली, कां तर तिने घटलें, मी लेंकराचें भरण न पाहीन; तसी ती पुढें बसून हाक फोडून रडली. १७ परंतु देवाने मुलगाचा शब्द ऐकिला; तेव्हां देवाच्या दूताने आकाशातून हागारीला हाक मारिली, आणि तिला घटलें, अगे हागार, तुला काय झालें? तूं भिऊं नको, कां तर जेथें मुलगा आहे तेथून देवाने त्याचा शब्द ऐकिला आहे. १८ तूं उठ, मुलगाला उचल, आणि त्याला आपल्या हातीं धर, कां तर त्यापासून मोठें राष्ट्र उत्पन्न होईल, असें मी करीन. १९ मग देवाने तिचे डोळे असे उघडले कीं तिने पाण्याची विहीर पाहिली, नंतर तिने जाऊन भांड्यांत पाणी

भरिलें आणि मुलुग्याला पाजिलें. २० तेव्हां देव त्या मुलुग्याला अनुकूळ होता, आणि तो वाटला आणि रानांत राहून धनुष्यशूर झाला. २१ मग तो पारानरानांत राहिला, आणि त्याच्या आईने त्याच्यासाठीं मिसर देशाहून नवरी आणिली.

२२ आणि त्या वेळेस असें झालें कीं अबीमेलेख व त्याचा सेनापति फीकोल आब्राहामाला बोलला कीं, जें अवघें तूं करितोस त्याविषयीं देव तुला अनुकूळ आहे. २३ नर आतां एथें मज्जवळ तूं देवाची शपथ असी कर कीं मज्जसी आणि माझ्या लेकासी व माझा नातु यासी तूं लबाडी न करितोस; जसी म्या तुजवर कृपा केली आहे त्याप्रमाणें तूं मज्जवर, आणि जेथें तूं प्रवासी राहिला आहेस या देशावर कृपा कर. २४ तेव्हां आब्राहाम बोलला, मी शपथ करीन. २५ परंतु अबीमेलेखाच्या चाकरानी पाण्याची विहीर हिरावली होती, या कारणावरून आब्राहामाने अबीमेलेखाला निषेधिलें; २६ मग अबीमेलेख बोलला, हें काम योगी केलें हें मला कळलें नाहीं, आणि त्वांही मला सांगितलें नाहीं, अणखी म्या केवळ आजच ऐकिलें आहे. २७ तेव्हां आब्राहामानें शेरडें व जुरें घेऊन अबीमेलेखाला दिलीं, आणि त्या दोषानी करार केला. २८ आणि आब्राहामाने शेरड्यातील सात करड्या वेगळ्या ठेविल्या. २९ तेव्हां अबीमेलेख आब्राहामाला बोलला, ह्या सात करड्या ज्या त्वां वेगळ्या ठेविल्या त्या काय? ३० मग हा असें बोलला कीं, त्वां ह्या सात करड्या माझ्या हातून घ्याव्या, अणजे माझी साक्ष व्हावी कीं म्या ही विहीर खणिली आहे. ३१ यास्तव त्याने त्या बाग्याचें नांव बैरशेबा ठेविलें, कां कीं तेथें त्या दोषानी शपथ केली. ३२ तसें त्यानी बैरशेब्याप्रथें करार केल्यावर अबीमेलेख आणि त्याचा सेनापति फीकोल उठला, आणि ते पलिष्ट्यांच्या देशांत परत गेले. ३३ तेव्हां आब्राहामाने बैरशेब्याप्रथें वन लाविलें आणि निरंतर देश परमेश्वर याचें नांव घेऊन मार्थना केली. ३४ मग आब्राहाम पलिष्ट्यांच्या देशांत बहुत दिवस प्रवासी राहिला.

अध्याय २२.

आणि या गोष्टींनंतर असें झालें कीं देवाने आब्राहामाची परीक्षा घेतली, तेव्हां त्याला झटलें, हे आब्राहामा, मग हा बोलला, मी एथें आहे. २ आणि तो बोलला, आतां तुझा पुत्र तुझा एकुलता, ज्यावर तूं मीति करितोस अणजे इझाक, त्याला तूं घेऊन आपण मोरीया देशास जा, आणि तेथील डोंगरांमधील एक जो मी तुला सांगिन त्यावर त्याला होमरूप समर्पण कर. ३ मग सकाळीं आब्राहाम सिद्ध झाला, तेव्हां त्याने आपलें गाढव आवळलें, आणि आपल्या दोन पोरग्यांस, व आपला पुत्र इझाक याला आपल्याबराबर घेतलें, आणि होमाचीं लाकडे फोडलीं; मग तो उठून जो जागा देवाने त्याला सांगितला होता, त्याकडे चालला. ४ तेव्हां तिसऱ्या दिवसी आब्राहामाने आपले डोळे वर करून तो जागा दुरून पाहिला. ५ मग आब्राहाम आपल्या पोरग्यांस बोलला, तुझीं एथें गाढवाजवळ बसा, आणि मी व मुलगा तिकडे जाऊं, आणि भजन करून माघारें तुझाजवळ येऊं. ६ मग आब्राहामाने होमाचीं लाकडे घेऊन आपला पुत्र इझाक यावर ठेविलीं; आणि त्याने आपल्या हातीं विस्तव आणि सुरा घेतला; मग ते दोघे बराबर गेले. ७ तेव्हां इझाकाने आपला बाप आब्राहाम याला बोलून झटलें, हे माझ्या बापा; आणि हा बोलला, माझ्या पुत्रा, मी एथें आहे; मग तो बोलला, पाहा, विस्तव आणि लाकडे आहेत परंतु होमासाठीं शेरडूं कोठें आहे? ८ तेव्हां आब्राहाम बोलला, माझ्या पुत्रा, देव आपल्यासाठीं होमाचें शेरडूं पाहून मिळवील; तसें ते दोघे संगतीं चालले. ९ आणि जो जागा देवाने त्याला सांगितला होता, तेथें ते पावले; मग आब्राहामाने तेथें वेदी बांधिली आणि लाकडे लाविलीं, नंतर आपला पुत्र इझाक याला बंद केलें आणि वेदीवरच्या लाकडांवर त्याला ठेविलें. १० मग आब्राहामाने आपला हात लावून आपला पुत्र वधायासाठीं सुरा घेतला. ११ तेव्हां परमेश्वराचा दूत आकाशांतून त्याला हाक मारून बोलला, हे आब्राहामा, आब्राहामा; मग हा बोलला, मी एथें आहे. १२ मग तो बोलला, तूं आपला हात मुलुग्यावर टाकूं

नको, आणि त्याला काहीच करू नको, का तर आतां मी जाणतो कीं तूं देखाळा भितोस, कारण कीं त्वां आपला एकुलता याला मजपासून राखिलें नाहीं. १३ तेव्हां आब्राहामाने आपले डोळे वर करून पाहिलें, आणि पाहा, मार्गे मेंढा झुडपामध्ये आपल्या शिंशानी गुंतलेला होता, मग आब्राहामाने जाऊन तो मेंढा घेतला, आणि आपल्या पुत्राच्या ठिकाणी त्याला होमरूप समर्पिलें. १४ नंतर आब्राहामाने त्या जाग्याचें नांव यहोवायिरए असें ठेविलें; यास्तव आजपर्यंत असें झटलें जातें कीं परमेश्वराच्या जोंगरावर पाहिलें जाईल. १५ मग परमेश्वराच्या दूताने आकाशातून आब्राहामाला दुसऱ्याने हाक मारिली; १६ आणि झटलें कीं, परमेश्वर असें बोलतो, म्या आपलीच शपथ केली आहे कीं, त्वां ही गोष्ट केली, झणजे तुझा एकुलता याला राखिलें नाहीं; १७ यास्तव मी तुला आशीर्वाद देईनच देईन, आणि तुझे संतान आकाशातील तान्यासारिखें व समुद्राच्या कांठावरील रेंतीसारिखें वाढवीनच वाढवीन; १८ आणि तुझे संतान आपल्या वैन्यांचा दरवाजा असें वतन पावेल, अणखी तुझ्या संतानाकडून पृथ्वीतील सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील, कारण कीं त्वां माझी गोष्ट ऐकिली आहे. १९ मग आब्राहाम आपल्या पोरग्यांजवळ माघारें आला, आणि ते उठून बैरशेब्यास संगतीं गेले, कां कीं आब्राहाम बैरशेब्यांत राहत होता.

२० आणि या गोष्टीनंतर असें झालें कीं आब्राहामाला असें वर्तमान सांगितलें गेलें कीं, पाहा तुझा भाऊ नाहोर यापासून मिल्काहि पुत्रास प्रसवली आहे. २१ त्याचा वडील पुत्र रुज व याचा भाऊ बुज, व काबुयलहि हा आरामाचा बाप. २२ आणि केसेद, व हजो, व पिल्दाश, व इदलाफ, व हथुवेल. २३ मग हथुवेलाने रिन्केला जन्मविलें; नाहोर आब्राहामाचा भाऊ यापासून मिल्का या आठांस प्रसवली. २४ आणि त्याची उपपत्नी जिचें नांव रउमा तीहि टेबाह, व गाहाम, व ताहाश, व माखा, यांस प्रसवली.

अध्याय २३.

तर सारेच्या वयांत एकदां सत्तावीस वर्षे, इतकीं वर्षे सारेच्या वयास झालीं. २ मग फियार्थ

आर्वा झणजे हेब्रोन तेथें ज्ञान देवांत सारा मेळी; आणि आब्राहाम सारेसाठीं शोक करायास आणि तिच्यासाठीं रडयास आला. ३ तेव्हां आब्राहाम आपल्या मेलेलीच्या पुढून उठला, आणि हेयाच्या पुत्रांस असें बोलला कीं, मी प्रवासी व तुझामध्ये राहणारा आहे; ४ तुझी आपल्याजवळ मसणवटीचें वतन मला द्या, मग मी आपल्यासमोरून आपल्या मेलेलीला पुरीन. ५ तेव्हां हेयाचे पुत्र आब्राहामाला उत्तर देतां त्याला असें बोलले, ६ हे महाराज, आमचें ऐक, आह्यामध्ये तूं थोर सरदार आहेस, आमच्या मसणवट्यातील जी आवडती वीत तूं आपल्या मेलेलीला पुर; त्वां आपली मेलेली न पुरावी असें आह्यामधील एकहि आपली मसणवटी तुजपासून राखणार नाहीं. ७ मग आब्राहामाने उठून त्या देशातील लोकांस झणजे हेयाच्या पुत्रांस नमस्कार घातला. ८ आणि त्यांस असें झटलें कीं, म्या आपल्यासमोरून आपल्या मेलेलीला पुरावें, असें जर तुमच्या मनांत आहे तर तुझी माझे असें एका कीं, एफोन बो जोहराचा पुत्र त्याजवळ मजसाठीं विनंती असी करा, ९ कीं त्याची जी माखपेला गुहा त्याच्या भूमीच्या सीमेंत ती पूर्ण किमतीने मला द्यावी. १० तेव्हां एफोन हेयाच्या पुत्रांमध्ये राहत होता, आणि त्याच्या मगराच्या वेसींतून जाणारी, जें सर्व हेयाचें संतान, तीं एकत असतां एफोन बो हिती त्याने आब्राहामाला असें उत्तर दिल्लें कीं, ११ हे महाराज, असें नव्हे, माझे ऐक, मी ती भूमि तुला देतों आणि तींत जी गुहा आहे तीहि तुला देतों, माझ्या लोकांच्या पुत्रांच्या देखत मी ती तुला देतों, तुझ्या मेलेलीला पुर. १२ तेव्हां आब्राहामाने त्या देशातील लोकांपुढें नमस्कार घातला. १३ आणि त्या देशातील लोक एकत असतां तो एफोनाला बोलला कीं, तरीं तूं अवश्य माझे ऐक, त्या शेतासाठीं मी तुला पैका देईन, मजपासून घे, मग मी आपल्या मेलेलीला तेथें पुरीन. १४ तेव्हां एफोन आब्राहामास उत्तर देतां त्याला बोलला- १५ हे महाराज, माझे ऐक, ती भूमि चारशें शेकेल रुपें आहे, मजमध्ये व तुजमध्ये तें कायां तर तुझ्या मेलेलीला पुर. १६ तेव्हां आब्राहामाने एफोनाचें ऐकिलें, आणि आब्राहामाने एफोनाला

हेयाचे पुत्र एकूत असता जितके त्याने सांगितले होते, दानजे व्यापार चलनी चारघों शकेल हपें तितका पैसा तोलून दिव्हा. १७ आणि एफोनाने जी भूमि माग्नीसमोर माखपेलांत होती, ती भूमि व तिजमध्यें जी गुहा आणि त्या भूमीवरच्या च- हुंकडील सीमेंत जी सर्व झाडे, १८ ही आपल्या नगराच्या वेसीतून जे सर्व जाणारे यांसहित हेयाच्या पुत्रादेखत आब्राहामाला वतनासाठी विकत दिव्ही. १९ आणि त्यानंतर कानानदेशांत माजे दानजे हेब्रोन त्यासमोर माखपेलातील भूमीतल्या गुहेंत आब्राहामाने आपली बायको सारा इला पुरिलें. २० असें ती भूमि आणि तींत जी गुहा ही मसणवटीचें वतन होण्यासाठी हेयाच्या पुत्राकडून आब्राहामाचीं असीं स्थापित झालीं.

अध्याय २४.

तेव्हा आब्राहाम दिवसाच्या गतीने वडील झाला, आणि अवघ्याविषयीं परमेश्वराने आब्राहामाला आशीर्वाद दिव्हा होता. २ तेव्हा आब्राहामने आपल्या घरचा आपला वडील चाकर आपल्या अवघ्यांचा अधिकारी जो होता त्याला सांगितलें कीं, आतां तुझा हात माझ्या माडीखाली ठेव. ३ मग परमेश्वर जो आकाशाचा देव व पृथ्वीचा देव त्याची शपथ मी तुला असी घालितो कीं, खनानी ज्यामध्ये मी प्रवासी राहतों त्याच्या कन्यांतून त्वां माझ्या पुत्रासाठीं नवरी घेऊं नको. ४ परंतु माझ्या देशास व माझ्या गोत्रबापासीं तूं जाऊन माझा पुत्र इझाक यासाठीं नवरी करून घे. ५ मग चाकर त्याला बोलला, कदाचित् असी स्त्री माझ्यामार्गे या देशास यावयास मान्य होणार नाहीं, तर जेथून तूं आलास त्या देशास म्या तुझ्या पुत्राला परत न्यावें कीं काय? ६ तेव्हां आब्राहाम त्याला बोलला, त्वां माझ्या पुत्राला तिकडे परत न न्यावें दानून तूं आपणाला संभाळ. ७ आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने माझ्या बापाच्या घराहून व माझ्या जन्माच्या देशाहून मला आणिलें, आणि मला सांगितलें व मजपासीं असी शपथ केली कीं, मी हा देश तुझ्या संतानाला देईन, तो आपल्या दूताला तुझ्यापुढें पाठवील आणि तूं तेथून माझ्या पुत्रासाठीं नवरी आणशील. ८ आ-

णि जर असी स्त्री तुझ्यामार्गे येण्यास मान्य होत नाहीं तर या माझ्या शपथापासून तूं सुटा होशील; केवळ माझ्या पुत्राला तिकडे परत नेऊं नको. ९ तेव्हा त्या चाकराने आपला धनी आब्राहाम याच्या माडीखाली आपला हात ठेविला, आणि त्या गोष्टीविषयीं त्याजवळ शपथ केली. १० मग त्या चाकराने जायास आपल्या धन्याच्या उंटामधून दाहा उंट घेतले, कां कीं त्याच्या धन्याचा अवघा माल त्याच्या हातीं होता; तेव्हां तो उदून नाहाराइमातील अराम तेथें नाहोराच्या नगरास गेला. ११ आणि संध्याकाळीं ज्या वेळेस पाणी काढणाऱ्या निघतात, तेव्हां त्याने नगराच्या बाहेर पाण्याच्या विहिरीजवळ आपल्या उंटाचे गुडघे टेंकविले. १२ नंतर तो बोलला, हे परमेश्वर माझा धनी आब्राहाम याच्या देवा, मी विनंती करितों कीं तूं आज सीमाग्य मला होऊं दे, आणि माझा धनी आब्राहाम याजवर कृपा कर. १३ पाहा मी पाण्याच्या विहिरीजवळ उभा राहतों, आणि नगरातील माणसांच्या कन्या पाणी काढायासाठीं बाहेर येतात. १४ आतां ज्या मुलीला मी दानेन कीं, म्या प्यावें दानून कृपेकरून तुझी घागर उतर; आणि ती दानेल, पी, आणि तुझ्या उंटांसहि मी पाजीन, तीच जी त्वां आपला चाकर इझाक यासाठीं नेमिली आहे ती होवो; आणि तेणेंकडून मी बाणेन कीं त्वां माझ्या धन्यावर कृपा केली आहे. १५ आणि त्याने बोलणें संपविल्यापूर्वीं असें झालें कीं पाहा, आब्राहामाचा भाऊ नाहोर याची बायको मिलका इचा पुत्र हथुवेल यापासून जन्मलेली जी रिबका ती निबाली, आणि तिच्या खांद्यावर तिची घागर होती. १६ तेव्हां ती मुलगी दिसण्यांत फार चांगली कुमारी होती; आणि तिला पुरुषाने अनुभविलें नव्हतें; मग ती विहिरीस उतरली आणि आपली घागर भरून चढली. १७ तेव्हां तो चाकर तिला भेटायास धावून बोलला, कृपेने तुझ्या घागरींतून थोडें पाणी मला पिऊं दे. १८ मग ती बोलली, हे माझ्या धनी पी; आणि तिने उतावळी करून आपली घागर आपल्या हातावर उतरली आणि त्याला पिऊं दिव्हे. १९ आणि त्याला पुरें पिऊं दिव्हावर तिने द्यटलें, तुझ्या उंटांसाठीं हि ते पुरें पितील सोंपयत मी पाणी

काठीन. २० मग तिने उतावळी करून आपली पागर कुंडीत रिचविली आणि फिरून काढायास विहिरीकडे धांवली; तसें तिने त्याच्या सगळ्या उंटांसाठीं काढिलें. २१ तेव्हां तो माणूस तिज-विषयी दंग झाला; परंतु परमेश्वराने त्याच्या मार्ग सफळ केला होता किंवा नाहीं, हें जाणायास तो उगाच राहिला. २२ आणि असें झालें कीं उंटानी पिणें संपविलें, तेव्हां त्या माणसाने अर्ध शेंकेल सोऱ्याची नय, आणि तिच्या हातांसाठीं दाहा शेंकेल सोऱ्याच्या दोन बांगड्या काढिल्या. २३ मग त्याने छटलें, तूं कोणाची कन्या! हें कृपेने मला सांग; तुझ्या बापाच्या घरीं आद्यासाठीं उतरायाचा जाया आहे कीं काय? २४ तेव्हां ती त्याला बोलली, मी बथुवेलाची कन्या, मिल्केच्या ज्या पुत्राला ती नाहोरापासून प्रसवली, तोच तो. २५ अणखी ती त्याला बोलली, आद्यापासीं पेंटा व वैरगाहि फार, आणि उतरायास जागा आहे. २६ तेव्हां त्या माणसाने लवून परमेश्वराचें भजन केलें. २७ आणि त्याने छटलें, माझा धनी आब्राहाम याचा देव परमेश्वर. याची स्तुति असो; त्याने आपली दया व आपली सत्यता माझ्या धन्यावरून सोडिली नाहीं; मी वाटेंत असतां परमेश्वराने माझ्या धन्याच्या भावाच्या घरीं मला आणिलें. २८ तेव्हां त्या मुलगीने धांवून आपल्या आईच्या घरीं या गोष्टीप्रमाणें सांगितलें. २९ तर रिबकेला एक भाऊ होता आणि त्याचें नांव लाबान; तेव्हां लाबानबाहेर विहिरीजवळ त्या माणसाकडे धांवला; ३० कां तर त्याने ती नय आणि आपल्या बहिणीच्या हातांत त्या बांगड्या पाहिल्या, आणि आपली बहीण रिबका इच्या गोष्टी ऐकिल्या कीं, तो माणूस याप्रमाणें मला बोलला; तेव्हां असें झालें कीं तो त्या माणसाजवळ गेला, आणि पाहा तो उंटांसीं विहिरीजवळ उभा राहिलेला होता. ३१ आणि तो बोलला, परमेश्वराचा आशीर्वादित आत ये, बाहेर कशाला उभा राहतोस? कां कीं म्या घर व उंटांसाठीं जागा पाहून ठेविला आहे.

३२ मग तो माणूस घरास आला आणि त्याने उंटांस सोडिलें, नंतर उंटांसाठीं पेंटा व वैरण त्याने दिव्ही, आणि त्याचे पाय आणि त्याच्याबरोबर कीं माणसें त्याचे पाय धुवायासाठीं पाणी

दिव्हीं. ३३ मग त्याच्यापुढें खाय्यास वाटिलें; परंतु तो बोलला, मी आपली गोष्ट सांगितोंपर्यंत जेवणार नाहीं. ३४ मग हा बोलला, सांग. ३५ तेव्हां तो बोलला, मी आब्राहामाचा चाकर; आणि परमेश्वराने माझ्या धन्याचें फार कन्याण केलें आहे; तसें तो वाटला आहे, आणि त्याला शेरडें व गुरें, आणि रुपें व सोनें, आणि दास व दासी आणि उंट व गाढवें त्याने दिव्हीं आहेत. ३६ आणि माझ्या धन्याची स्त्री सारा ती छ्यतारी झान्यावर माझ्या धन्यापासून पुत्राला प्रसवली, आणि त्याला त्याने आपलें बें अवघें तें दिव्हीं आहे. ३७ आणि माझ्या धन्याने मजकडून असी शपथ वाहविली कीं, खनानी लोक, ज्यांच्या देशांत मी राहत आहे, त्यांच्या कन्यांतून माझ्या पुत्रासाठीं नवरी घेऊं नको. ३८ परंतु निश्चयें माझ्या बापाच्या घरास आणि माझ्या नात्यांत जाउन माझ्या पुत्रासाठीं नवरी आण. ३९ तेव्हां मी आपल्या धन्याला बोललों, कदाचित् कोणी स्त्री माझ्यामागे न येईल. ४० मग तो मला बोलला, परमेश्वर ज्यासमोर मी चाललों आहे, तो आपल्या दूताला तुझ्यासंगतीं पाठवील, आणि तुझा मार्ग असा सफळ करील कीं तूं माझ्या नात्यांतून आणि माझ्या बापाच्या घराण्यांतून माझ्या पुत्रासाठीं नवरी आणशील. ४१ तूं माझ्या शपथापासून असा मोकळा होशील, जेव्हां माझ्या नात्यापासीं येतील तेव्हां जर ते तुला न देतील, तर तूं माझ्या शपथापासून मोकळा होशील. ४२ तर मी आन विहिरीजवळ पावलों आणि वोललों, हे परमेश्वरा, माझा धनी आब्राहाम याच्या देवा, जर तूं कृपेने माझ्या ज्या मार्गांत मी चाललों तो सफळ करित आहेस; ४३ तर पाहा, मी पाण्याच्या विहिरीजवळ उभा राहतों, आणि जी मुलगी पाणी काढायास बाहेर येईल आणि जिला मी सांगेन, तूं कृपेने तुझ्या घागरींतून थोडें पाणी मला पाज; ४४ आणि जी मला छणेल, तूं पी, आणि तुझ्या उंटांसाठींही मी काठीन, ती, जी स्त्री माझ्या धन्याच्या पुत्रासाठीं परमेश्वराने नेमिली आहे, तीच होवो. ४५ तेव्हां म्या आपल्या मनांत बोललों संपविण्यापूर्वी पाहा, रिबका निघाली,

आणि तिची कादर तिच्या खांबावर असतां तिने विहिरिस उतरून पाणी काढिलें; मग मी तिला बोललों; तूं कुजेने मला पाऊ. ४६ तेव्हां तिने उतासकी करून आपली कादर आपणावरून उतरली आणि छटलें, तूं फी, आणि तुझ्या उंटांसहि मी काढीत; तेव्हां मी प्यालें आणि तिने उंटांसहि काढिलें. ४७ मग म्या तिला विचारून छटलें, तूं कोणाची कन्या? आणि ती बोलली, नाहोरा-कसून म्या पुत्रांना मिळवून प्रसवली असा जो बबुकेल त्याची; तेव्हां म्या तिच्या नाकांत नय, आणि तिच्या हातांत बागड्या बातल्या. ४८ मग म्या लवून बरमेश्वराचें भजन केलें, आणि माझा पत्नी आब्राहाम याचा देव परमेश्वर कांथी स्तुति केली, कारण कीं त्याने माझ्या धन्याच्या मावाची कन्या त्याच्या पुत्रासाठीं बेण्या-झिरसां असा मीट मागने मला आणिलें. ४९ आणि अस्तां तर तुझी माझ्या घन्यावर दया व करुणा करणारे आहा, तर मला सांगा; आणि बर नाही, तर मला सांग, हाणजे मी उबव्याकडे मगचा टाव्याकडे फिरेन. ५० तेव्हां लावान व बबुकेल उत्तर करित बोलले, ही गोष्ट पर-मेश्वराकसून विचाली आहे, आमच्याने तुला काढीत मगचा बरें सांगत नाहीं. ५१ पाहा, रिबका, पुत्रापुढें आहे, तिला घेऊन जा, आणि बरमेश्वराने साणितव्याप्रमाणें ती तुझ्या धन्या-च्या पुत्राची कायको होवो. ५२ तेव्हां आब्रा-हामाच्या चाकराने त्याच्या मोठी ऐकिल्यावर असें झालें कीं त्याने भूमीकडे लवून बरमेश्वराचें भजन केलें. ५३ मग त्या चाकराने रुप्याचे टांगिणे, व सोन्याचे टांगिणे, व वस्त्रें काढून रिब-केला दिवलीं, आणि तिचा भाऊ व तिची आई यांस उंच वस्तू दिव्या. ५४ तेव्हां त्याने आणि त्याच्या संमतीच्या माणसाने त्याचें पिणें घेतलें, आणि ते राणी राहून सकाळीं उठले, मग तो बोळवून, माझ्या धन्याकडे मला पाठोव. ५५ तेव्हां तिचा भाऊ व तिची आई बोलली, मुलगी कायकाकडे जाहा दिवस अवश्य राहावी, नंतर ती जाईल. ५६ बरंतु ती जास बोलला, मला हाकीत दिव नका, कां कीं बरमेश्वराने माझी कादर लकड केली आहे; तर तुझी मला रवाना

करा, हाणजे मी आपल्या धन्याकडे जाईन. ५७ मग ते बोलले, आधीं मुलगीला बोलावूं आणि तिला तिच्या तोंडीं विचारूं. ५८ नंतर त्यांनी रिबकेला बोलाविलें आणि तिला छटलें, तूं या माणसासंगतीं जासिल कीं काय? तेव्हां ती बोलली, मी जाईन. ५९ मग त्यांनी आपली बहीण रिबका व तिची आई, आणि आब्राहामाचा चा-कर व त्याची माणसें, यांस रवाना केलें. ६० आणि त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन तिला छटलें, तूं आमची बहीण बहुत हजर असी हो, आणि तुझे संतान आपल्या बैऱ्याच्या दरवाज्याचें वतन पावो. ६१ तेव्हां रिबका व तिच्या तरण्या उठल्या, आणि उंटांवर बसून त्या माणसाच्या पाठीमागे चालल्या; तसें तो चाकर रिबकेला घे-ऊन गेला. ६२ तेव्हां इसाक लाहायरोबें विहि-राच्या वाटेवरून आला, कां कीं तो दक्षिणदेशांत राहत होता. ६३ तर इसाक संध्याकाळच्या वेळेस ध्यान करायसाठीं शेतमळ्यांत गेला; तेव्हां त्याने आपले डोळे बर केले, आणि पाहा, उंटांस येतां पाहिलें. ६४ रिबकेनेहि आपले डोळे बर केले, आणि ती इसाकाला पाहून उंटांवरून उत-रली. ६५ तेव्हां ती त्या चाकराला बोलली; जो आढ्यास भेटायास शेतमळ्यांत चालतो, तो माणूस कोण? मग चाकर बोलला, तो माझा धनी आहे, नंतर तिने पडदा घेऊन आपल्याला झांकिलें. ६६ तेव्हां त्या चाकराने आपण जें केलें होतें, तें सर्व इसाकाला निवेदन केलें. ६७ मग इसा-काने तिला आपली आई सारा इच्या राहोटीव आणिलें; तेव्हां त्याने रिबकेला घेतलें आणि ती त्याची कायको असें झाली, आणि त्याने तिजवर प्रीति केली; तसा इसाक आपली आई मेळ्या-नंतर शांतवन पावला.

अध्याय २५.

तेव्हां आब्राहामाने दुसरी कायको करून घेतली, आणि तिचें नांव कदूरा. १ मग ती त्याक-सून शिष्यान, व यक्षान, व यदान, व शिष्यान, व इसाक, व शूहा, यांस प्रसवली. २ आणि यक्षानाने शबा व ददान, यांस जन्मिलें, मग ददानाचें संतान, आशूरी, व लदूमी, व कडमी

होते. ४ आणि मिथ्यानाचे पुत्र, एफा, व एफेर, व हनोख, व अग्नीदा, व एन्दा, हे होते, हे सर्व कटूरेची संताने. ५ तेव्हा आब्राहामाने आपले जे अवघे ते इझाकाला दिव्हे. ६ परंतु आब्राहामाच्या ज्या उपपत्नी त्यांच्या पुत्रांस आब्राहामाने दाने दिव्ही, आणि आपण जिवंत असता त्यांस आपला पुत्र इझाक यापासून पूर्वेकडे पूर्व-वेद्यास पाठविले. ७ तर आब्राहाम ज्या आयुष्यांत तो जगला त्या वर्षातील दिवस पावणे दोनशें वर्षे. ८ तेव्हा आब्राहाम वडील व पुरा होऊन चांगल्या छातारपणीं प्राण सोडून मेला, आणि आपल्या लोकांसी मिळाला. ९ नंतर त्याचे पुत्र इझाक व इश्माएल यांनी त्याला पुरिले; जोहार जो हिन्ती त्याचा पुत्र एफोन याच्या भूमींत घाबे पृठील जी घाबपेला मुहा तीत पुरिले. १० जी भूमि आब्राहामाने हेयाच्या संतानापासून विकत घेतली तीच ती; तेथे आब्राहाम व त्याची स्त्री सारा पुरली गेली. ११ आणि आब्राहामाच्या मरणानंतर असे झाले की देवाने त्याचा पुत्र इझाक याला आशीर्वाद दिव्हा; तेव्हा इझाक लाहायरोई विहिराजवळ राहिला.

१२ तर आब्राहामाच्या ज्या पुत्राला मिसर-करीण हागार सारेची दासी ती आब्राहामापासून प्रसवली, झणजे इश्माएल याची ही वंशावळी. १३ तसे इश्माएलाच्या संतानांची नांवे आपापल्या वंशावळींत आपापल्या नांवानी हीं; इश्माएलाचा प्रथम पुत्र नबायोथ. १४ नंतर केदार व आदबैल व मिव्साय्या. १५ आणि मिश्मा व दूमा व मास्ता, हदार व थेमा, यटूर, नाफी-श व केदमा. १६ हे इश्माएलाचे पुत्र, आणि आपापल्या गांवांमध्ये व आपापल्या मठ्यांमध्ये हीं त्यांचीं नांवे; हे आपल्या लोकांचे बारा अधिकारी झाले. १७ तर इश्माएलाच्या आयुष्याचीं वर्षे एकशें सततीस, नंतर तो प्राण सोडून मेला आणि आपल्या लोकांसी मिळाला. १८ आणि त्याच्या संतानानी हथीलापासून आशूरस जातांज जे मिसरासमोर शूर तेथपर्यंत वस्ति केली; ती वस्ति आपल्या सर्व भावांसमोर पडली.

१९ आब्राहामाचा पुत्र इझाक त्याची ही

वंशावळी; आब्राहामाने इझाकाला जन्मिले. २० आणि इझाकचे जेव्हा अरामी जगाम याची व-हीण जी पाराधमअरामीतील अरामी वधुपेल याची कन्या रिबेका इला आपल्यासाठी कावळे करून घेतले, तेव्हा तो चाकीस वर्षांचा होव. २१ नंतर इझाकने आपल्या स्त्रीमुळे घरमे-श्वरासाठी काकुळती केली, कां तर ती बांध होती; तेव्हा घरमे-श्वराने त्याची काकुळती मागिली, आणि त्याची बायको रिबेका गरोदर झाली. २२ झग लेंकरें तिच्यामध्ये हिसळली, आणि जी कोळली, असें जर आहे तर मी असी कडलला! नंतर ती घरमे-श्वराजवळ विचारतासःकेली. २३ तेव्हा घरमे-श्वर तिला बोलला, तुझ्या पोटांत दोन राहू आहेत, आणि तुझ्या उदरापासून दोन लोक वेगळे होतील, आणि एक लोक दुसऱ्या लोकांपेक्षा सम्ये होईल; असें की मोठा बाळग्याची सेवा करील. २४ नंतर प्रसवण्यापर्यंत तिचे दिवस पूर्ण झाले, तेव्हा पाहा, तिच्या पोटांत बायळे होत. २५ आणि पहिला संपूर्ण तांबूस केसांच्या झग्यासरिखा निघाला, आणि त्यान्नि त्याचें नांव एसाव ठेविले. २६ आणि त्यानंतर त्याचा भय निघाला आणि त्याच्या हाताने एसावाची टांच धरिली, यास्तव लोकानी त्याचें नांव याकोब ठेविले; आणि जेव्हा ती त्यांस प्रसवली, तेव्हा इझाक साठ वर्षांचा होता. २७ झग ती लेंकरें वाटिकी, आणि एसाव धूर्त पारधी आणि वनमनुष्य झाला, परंतु याकोब साधारण माणूस राहोव्यास राहणारा झाला. २८ तेव्हा इझाकने एसावावर प्रीति केली, कां तर फारथ त्याच्या खाण्यास होती, परंतु रिबेकने याकोबावर प्रीति केली. २९ तेव्हा याकोब पाक शिजवीत होता, आणि एसाव वनांतून येऊन थकलेला होता. ३० आणि एसाव याकोबाला बोलला की, तूं रूपेने तें तांबडें तारुणें यातून मला मिळुं दे, कां की मी थकलेला आहे; त्याममाणें लोकानी त्याचें नांव अदोम ठेविले. ३१ तेव्हा याकोब बोलला, आजच तूं आपलें ज्येष्ठपण मला विकत दे. ३२ झग एसाव बोलला, पाहा मी मरणास टेंकले, आणि मला हें ज्येष्ठपण कदास्तव! ३३ तेव्हा याकोब बोलला, तूं आजच माझ्याजवळ राहणें कर; वग

त्याने त्याजवळ शक्य करून आपले ज्येष्ठपण दाखवण्याला विकत दिले. १४ तेव्हा पाकोवाने एसावाला भाकर व झठणांचा पाक दिला; आणि तो येनस व प्याला, मग उठून गेला; तसें एसावाने आपले ज्येष्ठपण तुच्छ केले.

अध्याय २६.

आणि त्या देशांत पहिले जो दुकान आत्रा-
हामाच्या दिवसांत झाला, त्यानंतर दुसरा
दुकान झाला; आणि इसाक पलिष्ट्यांचा राजा
जो अर्बामेलेख व्याजवळ गुरारास गेला. २
आणि बरचे-श्वराने त्याला दर्शन देऊन सांगि-
कले होते कीं, तूं विसरदेशांत उतरूं नको, जो
देश मी तुला सांगितला त्यांत राहा. ३ या देशांत
तूं प्रकसी राहा, मग मी तुझ्यासहित होईन आणि
तुला आशीर्वाद देईन, कां कीं तुला व तुझ्या सं-
तान्नाला हे सर्व देश मी देईन, आणि तुझा बाप
आत्राहाम याजवळ जो शक्य म्या केली ती स्था-
पिन; ४ झगजे जसें आकाशातील तारे तसें
मी तुझ्या संतानाला काढईन, आणि हे सर्व देश
तुझ्या संतानाला देईन; अगदी पूर्वेतील सर्व
राष्ट्रे तुझ्या संतानाकरून आशीर्वाद पावतील.
५ कारण कीं आत्राहामाने माझी बाणी ऐकिली,
आणि माझी सांगणी, माझ्या आज्ञा, माझ्या नेम-
पुढी, व माझी शार्लें पाळिली. ६ यास्तव इ-
साक गुरारासम्यें राहिला. ७ तेव्हा त्या बाग्या-
तील माणसांनी त्याच्या बायकोविषयी त्याला नि-
कारिलें, आणि तो बोलला कीं, ती माझी बहीण,
कां तर माझी बायको झगज्यास तो म्याला; त्याने
घाटले कीं, कदाचित या बाग्यातील माणसें रि-
बेकरी मला जिंवे मरितील, कारण कीं ती सुंदर
होय. ८ तेव्हा असें झालें कीं त्याला तेथें ब-
हुच दिवस लागले, आणि पलिष्ट्यांचा राजा अ-
र्बामेलेख याने सिडक्यांतून उक्तावून पाहिलें कीं
कदा, इसाक आपली बायको रिबेका इवरी हा-
सत आहे. ९ तेव्हा अर्बामेलेखाने इसाकाला
जोग्यापिकें आणि सांगितलें, कदा निश्चयें ती तुझी
बायको आहे; तर तूं माझी बहीण, हें तूं कसें
जोग्यापिकें मग इसाक त्याला बोलला, म्या झ-
टलें, कदाचित् सिडकरितां मी मरेन, यासाठीं. १०

तेव्हा अर्बामेलेख बोलला, त्या आद्यासीं हें कां
केलें? थोडक्याने लोकांतील कोणी तुझ्या बायको-
जवळ निबला, आणि त्या आद्याकर दोष आणिला
असता. ११ मग अर्बामेलेखाने अवध्या लोकांस
आज्ञा केली कीं, या माणसाला अथवा याच्या
बायकोला कोणी हात लाविल तो मरेलच मरेल.
१२ तेव्हा इसाकाने त्या देशांत पेरिलें आणि त्या-
च वर्षी त्याला रांभरपट मिळालें; असें बरचे-
श्वराने त्याला आशीर्वाद दिला. १३ यास्तव
तो माणूस वाढत जाता जाता फार मोठा होई तीं-
पर्यंत वाढिला. १४ आणि झेरडाचें धन, व गुरा-
चें धन, आणि अनेक चाकर त्यास होते, यास्तव
पलिष्ट्यांनी त्याचा हेवा धरिला. १५ आणि
त्याचा बाप आत्राहाम याच्या दिवसांत ज्या सर्व
विहिरी त्याच्या बापाच्या चाकरानी खणिण्या हो-
त्या त्यांत पलिष्ट्यांनी मात्ति भरून बुजविण्या.
१६ अगदी अर्बामेलेख इसाकाला बोलला, तूं
आद्याजवळून जा, कां तर तूं आमच्यापेक्षा फार
समर्थ आहेस. १७ मग इसाक तेथून गेला
आणि गुराराच्या सिडींत उतरून तेथें राहिला.
१८ तेव्हा त्याचा बाप आत्राहाम याच्या दिव-
सांत पाण्याच्या ज्या विहिरी त्यांनी खणिण्या; आ-
णि आत्राहामाच्या मरणानंतर पलिष्ट्यांनी बुज-
विण्या होत्या त्या इसाकाने फिरून खणिण्या, आ-
णि त्यांचीं कीं नांवें आपल्या बापाने ठेविलीं होतीं
तींच त्यांचीं नांवें त्याने ठेविलीं. १९ तेव्हा इ-
साकच्या चाकरानी सिडीमध्ये खणिलें, आणि ते-
थें त्यांस जिवंत पाण्याची विहीर मिळाली. २०
नंतर गुरारातील चारणारे याने हें पाणी आमचें,
असें बोलून इसाकच्या चारणायांसीं भांडण केलें;
मग त्याने त्या विहिरीचें नांव एसेफ ठेविलें, कां
कीं ते त्यांसीं झगडले. २१ नंतर त्यांनी दुसरी
विहीर खणिली आणि तिच्यासाठींही त्यांनी भांडण
केलें; मग त्याने तिचें नांव सिदना ठेविलें. २२
मग तो तेथून टळला, आणि त्याने दुसरी विहीर
खणिली; तेव्हा तिजकरितां त्यांनी भांडण केलें
नाहीं, यास्तव त्याने तिचें नांव रहोबो ठेविलें;
कां तर त्याने घाटलें कीं, आतां बरचे-श्वराने
आद्यास आज्ञा दिला आहे आणि आधीं देश-
मध्ये सफळ होई. २३ नंतर तो तेथून बरचे-

वास चढला, २४ आणि त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन घाटलें कीं, मी तुझा बाप आत्माहाय माचा देव आहे, तूं भिऊं नको, कां तर मी तुझ्यासहित आहे, आणि माझा चाकर अहमहाय यासाठीं मी तुझे कन्याण करीन; आणि मी तुझे संवाम वाढवीन. २५ मग त्याने तेथें वेदी बांधिली; आणि परमेश्वराचें नाम घेऊन प्रार्थना केली; तेथेंहि त्याने आपली राहोटी लागिली, आणि तेथें इशाकाच्या चाकरानीं विहीर खणिली. २६ तेव्हां अबीमेलेख व आपल्या मित्रांसह अहुज्जाथ व आपला सेनापति फीकोल हे शरारापासून त्याजवळ आले. २७ मग इशाक त्यांस बोलला, तुम्ही माझा रेष करून आपल्या पासून मला दूर केले, तर तुम्ही मजकडे कां आलां आहां! २८ तेव्हां ते बोलले, आम्ही पाहून माणलें कीं परमेश्वर तुझ्यासहित आहे, आणि आम्ही घाटलें कीं, आतां आम्हा स्वतांमध्यें व तुझ्यामध्ये आण असाकी, छानजे आम्ही तुजसीं करार करूं कीं, २९ जसें आम्ही तुला त्रासिलें नाहीं आणि जसें आम्ही तुजसीं केवळ बरें केले आणि तुला सुखरूप रवाना केले आहे, त्याप्रमाणें तूं आम्हासीं वाईट न करावें; आतां परमेश्वराच्या आशीर्वाद तुजवर आहे. ३० तेव्हां त्याने खांसाठीं जेवण केले, आणि ते जेवले व प्याले. ३१ नंतर त्यानीं सकाळीं सिद्ध होऊन एकमेकांसीं वक्ष्य केली; मग इशाकाने त्यांस रवाना केले, आणि ते त्याजपासून सुखरूप गेले. ३२ तेव्हां मगच दिवसीं असें झालें कीं इशाकाच्या चाकरानीं मी विहीर खणिली होती तिचें वर्तमान त्यानीं येऊन सांगिल्लें आणि घाटलें कीं, आम्ही पाणी पावलों आहां. ३३ आणि त्याने तिला शिवा घाटलें, यास्तव त्वं नम्राचें मांव आजपर्यंत बैरशेबा आहे. ३४ तेव्हां एसाब चाळीस वर्षांचा झाल्यावर त्याने बैरी जो द्विप्ती याची कन्या घडूदीथ इला, आणि एलोय जो द्विप्ती याची कन्या वाशमाथ इला याचो करून घेतलें; ३५ आणि इशाक व रिबका यांस आख्यातील कडूपण त्या होत्या.

अध्याय २७.

आणि तेव्हां इशाक हात्तरा झाला आणि त्याला विसेना असे त्याचे जोडे मंद झाले,

GENESIS XXVII.

तेव्हां असें झालें कीं त्याने आपला वडील पुत्र एसाब याला बोलाविलें आणि त्याला घाटलें, माझा पुत्रा, मग हा त्याला बोलला, मी ऐसें आहे. २ तेव्हां तो बोलला, पाहा, आतां मी हातारा झालों, माझ्या मरणाचा दिवस मला कळला नाहीं. ३ यास्तव तूं आतां कूपेकरून आपलीं साहित्यें, आपला भाता, आणि आपलें धनुष्य घेऊन रानांत जा, आणि मजसाठीं वारध धर. ४ मग जसें मला आवडतें तसें रुचिकर स्थानें मजसाठीं करून मजवळ आण; नंतर मी खाईन, छानजे माझ्या मरणापूर्वीं माझा प्राण तुला आशीर्वाद देईल. ५ तेव्हां इशाक आपला पुत्र एसाब याला बोळवत असतां रिबकाने ऐकिलें; मग एसाब वारध धरून आणायस रानांत गेला. ६ आणि रिबका आपला पुत्र यकोब याला बोळविला कीं, पाहा तुझा भाऊ एसाब याला तुझा बाप असें बोलतां म्या ऐकिलें कीं, ७ तूं मजसाठीं वारध आण, आणि माझ्यासाठीं रुचिकर स्थानें धर, नंतर मी खाईन आणि माझ्या मरणापूर्वीं परमेश्वरापुढें तुला आशीर्वाद देईन. ८ तर आतां माझ्या पुत्रा, मी तुला आज्ञा देतें; त्याप्रमाणें तूं वास्तव वाणी ऐक. ९ आतां तूं शेरडोवळ बाळव त्यानींल शेक्यांचीं दोन चांगलीं बकरीं मजकळ आण, मग मी त्यांतून तुझ्या बापासाठीं रुचिकर स्थानें जसें त्याला आवडतें तसें करीन. १० नंतर तूं तें आपल्या बापजवळ मे, मग तो खाईल, छानजे त्याच्या मरणापूर्वीं तो तुला आशीर्वाद देईल. ११ तेव्हां यकोब आपली आई रिबका इला बोळवला, पाहा माझा भाऊ एसाब केंसाळ माणूस, आणि मी सुरळीत माणूस आहे. १२ कदाचिद् माझा बाप मला चांचपील, मग मी त्याला ठकविणारा असून दिसेन, आणि मी आपणवर आशीर्वाद नाहीं, परंतु शाय आणिन. १३ तेव्हां त्याची आई त्याला बोळविला, माझ्या पुत्रा, तुझा बाप मजवर असो, केवळ वास्तव वाणी तूं ऐक आणि बाळव न जवळ आण. १४ मग त्याने जाऊन घेतलें आणि आपल्या आईजवळ आणिलें; तेव्हां त्याच्या बापाला जसें आवडत होतें, तसें त्याच्या आईने रुचिकर स्थानें केले. १५ नंतर रिबकाने आपल्या वडील पुत्र एसाब याला विवळव नाहीं, कीं परसं

विष्वात्मक होती, ती वेडम आपला बाकटा पुत्र बाकोब याच्या आर्षि घातली. १९ आणि त्याच्या हातात व त्याच्या मानेच्या सुरळीत ठिकाणी तिने बाकोबाच्या बक्याची कातडी कातली. २० आणि रुचिकर खाणे व भाकर जी तिने केली होती, ती आपला पुत्र बाकोब याच्या हातात दिली. २८ मग तो आपल्या बापाजवळ गेला आणि बोलला, हे माझा बापा, तेव्हा हा बोलला, मी एथे आहे, माझा पुत्रा, कुं कोण? १९ आणि बाकोब आपल्या बापाला बोलला, मी एसाव तुझा प्रथम पुत्र; मी व माझा सावितले तसे म्या केले आहे; कृपा करून इतूच वेष्ट आणि माझी पारध खा, झणजे तुझ्या जिवाने मला आशीर्वाद द्यावा. २० मग ह्याक आपल्या पुत्राला बोलला, माझा पुत्रा, तुला इतके लवकर मिळाली हे काय? तेव्हा हा बोलला, यासाठी की तुझा देव परमेश्वर याने माझ्या हाती लागू असे केले. २१ मग ह्याक बाकोबाला बोलला, माझ्या पुत्रा, आता जवळ ये, तूं माझा पुत्र एसावच आहेस किंवा काहीस हे ज्ञानापाठ झणून मी तुला चांचपीन. २२ मग बाकोब आपला बाप ह्याक यामजळ आला, आणि याने त्याला चांचिले आणि हाटले, स्वर, तो बाकोबाचा स्वर, परंतु हात ते एसावाचे हात आहेत. २३ आणि त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्या हातासारखे केंसाळ होते, वास्तव त्याने त्याला धोळविले नाही आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला. २४ तेव्हा त्याने हाटले, तूं माझा पुत्र एसावच की काय? तेव्हा हा बोलला, मी आहे. २५ आणि तो बोलला, माझाजवळ आण आणि मी आपल्या पुत्राची पारध खाईन, झणजे माझा मीव तुला आशीर्वाद देईन; तेव्हा त्याने त्याजवळ आणि आणि त्याने सांगी, मग त्याने त्यासाठी दाखरस आणि त्या आणि तो प्याला. २६ नंतर त्याला त्याचा बाप ह्याक बोलला, माझ्या पुत्रा, आता जवळ ये, आणि मी पुत्रन के. २७ तेव्हा त्याने जवळ येऊन त्याचे पुत्रन घेतले आणि त्याने त्याच्या घटाचा कस घेतला, आणि त्याला आशीर्वाद देऊन हाटले, परंतु म्या बोलला परमेश्वरने काहीस दिल्या. २८ आणि बाकोबाने बाकोबाने

पुत्राचा वास आहे. २८ तर आकाशातील देव व भूमीची पुष्टपणे आणि पुढळ धन्य व दक्षांचा नवा रस, ही देव तुला देणे. २९ जोक तुझी सेवा करोत आणि प्रजा तुला नमन करोत; तूं आपल्या भावांचा स्वामी हो, आणि तुझ्या अर्षी संताने तुला नमन करोत; तुझे साप देणारे प्रत्येक सापघस्त होवो, आणि तुझे आशीर्वाद देणारे प्रत्येक आशीर्वादित होवो. ३० तेव्हा ह्याकाने बाकोबाला आशीर्वाद देणे संवविण्यावर आणि बाकोब आपला बाप ह्याक यासमोरून केवळ मेण्यावरच, असे झाले की त्याचा माऊ एसाव आपली पारध धरून आला. ३१ आणि त्यानेहि रुचिकर खाणे करून आपल्या बापाजवळ आणिले होते; तेव्हा त्याने आपल्या बापाला हाटले, माझ्या बापाने उठावे, आणि आपल्या पुत्राची पारध खावी, झणजे तुझ्या जिवाने मला आशीर्वाद द्यावा. ३२ मग त्याचा बाप ह्याक त्याला बोलला, तूं कोण? आणि हा बोलला, मी तुझा पुत्र तुझा प्रथम पुत्र एसाव. ३३ तेव्हा ह्याक पारध धरथरां कापला आणि बोलला, ज्याने पारध धरिली आणि माझ्याजवळ आणिली, आणि त्याला आशीर्वाद दिव्हा आहे, आणि तो आशीर्वादितच होईल, तो कोण कोठे! ३४ तेव्हा एसाव आपल्या बापाच्या गोष्टी ऐकून मोठा आणि पारच कठीण आकांत करून रडला आणि आपल्या बापाला बोलला, हे माझ्या बापा, मलाहि आशीर्वाद दे. ३५ परंतु हा बोलला, तुझा भाऊ इपदाने आला आणि त्याने तुझा आशीर्वाद घेतला आहे. ३६ तेव्हा तो बोलला, त्याचे नांव बाकोब ठीक ठेविले नाही की काय? कां तर त्याने या दोन वेळा मला फसविले; त्याने माझे ज्येष्ठपण घेतले, आणि आता पाहा मजवरचा आशीर्वाद घेतला आहे; मग तो बोलला, कां मजसाठी आशीर्वाद ठेविला नाही की काय? ३७ तेव्हा ह्याक उत्तर करून एसावाला बोलला, पाहा, म्या त्याला तुझा स्वामी करून ठेविला आहे, आणि त्याचे लगे बाक त्याला द्याकरांसाठी तिजे आहेत, आणि साप व हातांक मनी रस बापा त्याला त्याच्या जिवाने दिल्या आहे; आणि माझा पुत्र, मी तुलासाठी काय करू हाटले

३८ तेव्हा एसाव आपल्या बापाला बोलला, हे माझ्या बापा, तुज्यापाठीं हा एकच आशीर्वाद कीं काय? हे माझ्या बापा, मलाहि आशीर्वाद दे; आणि एसाव आपला स्वर काढून रडला. ३९ मग त्याचा बाप ह्मणक उत्तर करून त्याला बोलला, पाहा, भूमीचीं पृष्ठपणें आणि वरून आकाशातील देव यांमध्ये तुझी वस्ति होईल. ४० आणि तूं आपल्या तरवारिने जगसील आणि आपल्या भावाची सेवा करसील; परंतु जेव्हां तूं धनीपण पावसील, तेव्हां असें होईल कीं आपल्या मानेवरून त्याचें अूं मोडसील. ४१ तेव्हां याकोबाला त्याच्या बापाने जो आशीर्वाद दिल्या होता त्या आशीर्वादामुळे एसावाने याकोबाचें वर धरिलें आणि एसावाने आपल्या मनांत छटलें, माझ्या बापाकरितां शोकाचे दिवस जवळ आहेत, तेव्हां मी आपला भाऊ याकोब याला जिवें मारीन. ४२ मग रिबेकेला तिचा वडील पुत्र एसाव याच्या गोष्टी कळविल्या गेल्या; आणि तिने पाठवून आपला धाकटा पुत्र याकोब याला बोलाविलें आणि त्याला सांगितलें, पाहा तुझा भाऊ एसाव तुला जिवें मारण्यासाठीं तुजविषयीं शांति पावत आहे. ४३ तर आतां माझ्या पुत्रा, माझी वाणी ऐक, आणि उठून माझा भाऊ लावान या जवळ हारानास पळत जा. ४४ आणि तुझ्या भावाचा संताप फिरेल तोंपर्यंत थोडे दिवस त्या जवळ राहा. ४५ तुझ्या भावाचा राग तुजवरून फिरेल, आणि त्यां जें त्याला केलें आहे तें तो विसरेल तोंपर्यंत तेथें राहा, नंतर मी पाठवून तुला तेथून आणवीन; मी एकच दिवसीं तुझा दोषांसहि कां गमावीन? ४६ तेव्हां रिबेका ह्मणाला बोलली, हेयाच्या कन्यामुळे मला वांचण्याचा कंटाळा आहे; जर याकोब हेयाच्या कन्यांसारखी या देशातील कन्यांतून नवरी घेतो, तर जीव मला कशास व्हावा!

अध्याय २८.

तेव्हा ह्मणकाने याकोबाला बोलावून त्याला आशीर्वाद दिल्या, आणि त्याला आज्ञा देऊन सांगितलें, तूं खानानातील कन्यांमधून नवरी घेऊ नको. २ उठून पादानभरामास तुझ्या आईचा बाप

बधुवेल याच्या घरास जा, आणि तेथून तुझ्या आईचा भाऊ लावान याच्या कन्यांतून आपल्यासाठीं नवरी घे. ३ आणि सर्वसंबंध हेच तुला आशीर्वाद देवो, आणि तुला संपन्न करून असें वाटवो कीं त्या राष्ट्रांचा समुदाय व्हावा. ४ आणि तुला आज्ञाहामाचा आशीर्वाद देवो; तुला आणि तुझ्यासुद्धां तुझ्या संतानाला असें कीं तुझा प्रवासाचा जो देश देवाने आज्ञाहामाला दिल्या त्याचें वतन त्या पावोवें. ५ तसें ह्मणकाने याकोबाला पाठविलें, आणि याकोब व एसाव यांची आई रिबेका ह्या भाऊ अरामी बधुवेल्याचा पुत्र लावान याजवळ पादानभरामास तो गेला.

६ तेव्हा एसावाने पाहिलें कीं ह्मणकाने याकोबाला आशीर्वाद दिल्या, आणि त्याला आशीर्वाद देऊन पादानभरामांतून नवरी करून घ्यावास तेथें पाठविलें, आणि त्याला आज्ञा केली कीं, खानानांतल्या कन्यांतून तूं नवरी घेऊ नको. ७ अजून याकोब आपला बाप व आपली आई यांस मानून पादानभरामास गेला होता. ८ तसें एसावाने पाहिलें कीं आपला बाप ह्मणक याच्या घृष्टींत खानानातील कन्या वाईट. ९ तेव्हा एसावाने ह्मणालाजवळ जाऊन आज्ञाहामाचा पुत्र ह्मणाल याची कन्या याहालाब नबायोचाची बहीण ह्या आपल्या बायकाखेरीज बायको करून घेतली.

१० याकोब तर हेरेशेन्महून हारानास जायास निघाला; आणि तो एका ठिकाणी पोहचला. ११ तेव्हा सूर्य मावळला यास्तव तो तेथें उतरला, आणि तो त्या जाग्यातील धोंड्यांतून घेऊन आपल्या उश्यासाठीं ठेवून त्या ठिकाणीं निघला. १२ आणि त्याला असें स्वप्न झालें कीं, पाहा, एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली होती, आणि तिचा मस्तक आकाशापर्यंत पोहचला, आणि पाहा, तिजवरून देवाचे दूत चढत व उतरत होते. १३ आणि पाहा, तिच्यावरतीं परमेश्वर उभा राहिला आणि बोलला, मी परमेश्वर तुझा बाप आज्ञाहाम याचा देव, आणि ह्मणकचा देव; ज्या भूमीवर तूं निघला आहेस ती तुला आणि तुझ्या संतानाला मी देईन. १४ आणि पृथ्वीच्या रथा इतकें तुजें संतान होईल, आणि पश्चिम व पूर्व व उत्तर व दक्षिण

वाकडे तूं पसरला जशील, आणि तुझ्यादून आणि तुझ्या संतानाकडून पूर्वाश्रील अकपी गोत्रे अकसि-
 कंद पावतील. १५ आणि पाहा, मी तुझ्यासाठी
 आहे, आणि जेथें जेथें तूं जाशील त्या सर्व ठिका-
 नी मी तुला राखीन, आणि मी तुला या देशांत
 परत आनीन, कां तर जें म्या तुला जाणितलें भा-
 हे, तें मी करीनच तोंपर्यंत तुला सोडचार नाहीं.
 १६ तेव्हां याकोब आपल्या झोंपेंतून जाऊ झाला
 आणि बेलला, निश्रयें वरजेश्वर या ठिकाणी
 आहे, तत्राणि म्या जाणलें नाही. १७ आणि तो
 झिऊन बोलला, ही जाण किती भयंकर; हें हे-
 वाचें वरच आहे, दुसरे नव्हे, आणि हा आका-
 शाचा दरवाजा आहे. १८ नंतर याकोब सकाळीं
 उठला, आणि जो बाँडा त्याने आपल्या उभ्या-
 साठी ठेविला होता, तो त्याने पेऊन खाव-
 रूप ठेविला आणि त्याच्या मस्तकावर तेल ओ-
 तिलें. १९ मग त्याने त्या बाय्याचें नांव बेथरल
 ठेविलें, तथापि त्या नमराचें नांव पहिलें लूज होतें.
 २० तेव्हां याकोबाने असा नवस केला कीं, जर
 देव मजसी नसत आईल आणि ज्या कोटेने मी
 गालों त्यांत मला राखील, आणि मला अन्न खा-
 वास व वस्त्र न्यायास देईल; २१ आणि मी
 आपल्या बापाच्या घरीं सुखरूप परत येईन, तर
 वरजेश्वर माझ देव असा होईल. २२ आणि
 हा घोंडा जो म्या खावरूप ठेविला आहे तो हे-
 वाचें वर होईल, आणि जें अवघें तूं मला देशील
 जातील दादावा भाग मी काढून तुला देईन.

अध्याय २९.

तेव्हां याकोब आपले पाय उचलून पूर्वेकडच्या
 लोकांच्या देशास गेला. २ आणि त्याने अ-
 कमेऊन केलें तेव्हां पाहा शिकरांत विहीर, आणि
 वहा जेथें तिच्याजवळ शेरडांचीं तीन खिलारें
 बसलेलीं, कां तर त्या विहिरींतून लोक खिलारांस
 पायीव होऊं, आणि विहिरीच्या तोंडावर मोठा घोंडा
 होऊ. ३ जेव्हां अकपी खिलारें तेथें एकवटव
 होतें, तेव्हां लोक विहिरीच्या तोंडावरून घोंडा
 खेदून शेरडांस काडीत असत; नंतर विहिरीच्या
 तोंडावर घोंडा आपल्या ठिकाणी ठेवित असत. ४
 जेव्हां याकोब जसत बोलला, अहो माझे भाऊ,

तुडी कोठले! मग ते बोलले, आधीं हारवतील
 आहों. ५ नंतर तो त्यांस बोलला, नाहोराचा
 पुत्र लावान याला तुडी ओळखितां कीं काय!
 आणि ते बोलले, आधीं त्याला ओळखिवां. ६
 मग तो त्यांस बोलला, तो सुखरूप आहे कीं का-
 य! तेव्हां ते बोलले, सुखरूप आहे, आणि पाहा,
 त्याची कन्या राहेल शेरडांसुडां येत आहे. ७
 मग तो बोलला, पाहा अद्याप दिवस पुढे, अं-
 णि ठोरें एकवट करण्याची वेळ नाही, तुडी शे-
 रडांस पावा, नंतर जाऊन चारा. ८ तेव्हां ते
 बोलले, सर्व खिलारें एकवट होतील आणि विहि-
 रीच्या तोंडावरून घोंडा लोटतील तोंपर्यंत अन्न-
 च्याने होत नाही, नंतर आधीं शेरडांस पाजितों.
 ९ तेव्हां तो त्यांसी बोलत होता तितक्यांत रा-
 हेल आपल्या बापाच्या शेरडांसुडां आली, कां
 तर ती त्यांस चारीत होती. १० आणि याकोबाने
 आपल्या आईचा भाऊ, लावान याची कन्या रा-
 हेल आणि आपल्या आईचा भाऊ लावान याच्या
 शेरडांस काहिलें; तेव्हां असें झालें कीं याकोबाने
 जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून घोंडा लोटि-
 ला, आणि आपल्या आईचा भाऊ लावान याच्या
 शेरडांस पाजिलें. ११ तेव्हां याकोब राहेलीचें
 चुंबन पेऊन आपला स्वर काढून रडला. १२
 आणि आपण तिच्या बापाचा बंधु आणि रिबकेचा
 पुत्र, असें याकोबाने राहेलीला सांगितलें; मग
 तिने घांबून आपल्या बापाला सांगितलें. १३ अं-
 णि जेव्हां लावानाने आपल्या बहिणीचा पुत्र या-
 कोब याचें वर्तमान ऐकिलें, तेव्हां असें झालें कीं
 तो त्याला भेटायस घांबला: मग त्याने त्याला
 आर्लिमन करून त्याचें चुंबन घेतलें आणि त्याला
 आपल्या घरीं आणिलें, नंतर त्याने लावानाला त्या
 अवघ्या गोष्टी सांगितल्या. १४ मग लावान त्या-
 ला बोलला, निश्रयें तूं माझ्या हाडाचा व मासा-
 चा आहेस; तेव्हां हा त्याजवळ एक महिना
 राविला.

१५ मग लावान याकोबाला बोलला, तूं मा-
 सा भाऊ यासाठीं त्यां बाही चाकरी फुकट करा-
 कीं कीं काय! तुजें येवन काय! हें मला साव.
 १६ तर लावानाच्या दोन कन्या होत्या, बहिलीचे
 कंतु लूज, आणि धाकटीचें नांव राहेल. १७ अं-

णि ज्येने डेडे कोंडे होते, परंतु राहेल सु-
रूप व सुंदर होती. १८ आणि याकोबाने राहे-
लीवर प्रीति केली; यास्तव त्याने झटले, तुझी
चाकरी कन्या राहेल इच्यासाठी मी तुझी चाकरी
सात वर्षे करीन. १९ तेव्हा लावान बोलला,
म्या ती दुसऱ्या माणसाला घाबो त्यापेक्षा ती तुम्ह
बावी, हें बरें आहे; तूं माझ्याजवळ राहा. २०
तसें याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी के-
ली, आणि त्याच्या तिजवरील प्रीतिमुळे ती त्याला
बौद्धक्या दिवसासारिखी वाटली. २१ नंतर या-
कोब लावानाला बोलला, माझे दिवस भरले या-
स्तव माझा पवरी दे, झणजे मी तिच्याजवळ जा-
ईन. २२ मग लावानाने त्या जाग्यातील सर्व
माणसंस मिळून वेवण केले. २३ तेव्हा संध्या-
काळीं असे झाले कीं त्याने आपली कन्या ज्या
इला घेऊन त्याजवळ आणिले, आणि तो तिच्या
जवळ गेला. २४ आणि लावानाने आपली दासी
जिन्या आपली कन्या ज्या इला इच्या दासीसाठी
दिन्ही. २५ मग सकाळीं असे झाले कीं पाहा, ही
इया आहे; तेव्हा तो लावानाला बोलला, हें त्वां म-
ला काय केले! म्या राहेलीसाठी तुजपासीं चाकरी
केली नाहीं कीं काय! तर त्वां मला कां फसविलें?
२६ मग लावान बोलला, बडिलीच्यापूर्वी धाक-
टी घाबो; असे आमच्या प्रांतात करायचें नाहीं.
२७ हिचें सप्तक पूर्ण कर, झणजे अणखी दुसरीं
सात वर्षे मजपासीं जी चाकरी तूं करशील, तिज-
मुळे आझी हीहि तुला देऊं. २८ तेव्हा याको-
बाने तसें केले, झणजे हिचें सप्तक पूर्ण केले; नं-
तर त्याने आपली कन्या राहेल त्याची बायको
होण्यासाठी त्याला दिन्ही. २९ आणि लावाना-
ने आपली दासी बिन्हा आपली कन्या राहेल इला
इची दासी होण्यासाठी दिन्ही. ३० तेव्हा राहे-
लीजवळहि तो गेला आणि ज्येपेक्षा राहेलीवर
प्रीति केली; मम त्याने अणखी दुसरीं सात वर्षे
त्यापासीं चाकरी केली. ३१ तेव्हा परमेश्वराने
पाहिलें कीं ज्येचा रेष झाला, यास्तव त्याने तिची
कूल वाहती केली, परंतु राहेल बाध होती. ३२
ज्या तर गरोदर झाली आणि पुत्र प्रसवली; तेव्हा
तिने त्याचें नांव रड्जेन ठेविलें; कां कीं तिने झटले,
परमेश्वराने बाघें दुःख निर्वय पाहिलें आहे झ-

गून आतां माझा नवरा मजवर प्रीति करील. ३३
अणखी ती गरोदर होऊन पुत्र प्रसवली, आणि
बोलली, मी रेषवेली, झणून परमेश्वराने ऐकिले,
यास्तव त्याने हाहि मला दिन्हा आहे; तेव्हा
तिने त्याचें नांव किमोन ठेविलें. ३४ अणखी ती
गरोदर होऊन पुत्र प्रसवली, आणि बोलली, अ-
तां या वेळेस माझा नवरा मला अडेल, कां कीं
मी त्यापसून तीन पुत्र प्रसविलें; त्यापसून त्याचें
नांव लेवी ठेविलें गेले. ३५ अणखी ती गरोदर हो-
ऊन पुत्र प्रसवली, आणि बोलली, आतां मी परमेश्व-
राची स्तुति करीन; यावस्तुन तिने त्याचें नांव
यहूदा ठेविलें, नंतर ती प्रसवण्यापसून राहेली

अध्याय ३०.

तेव्हा राहेलीने पाहिलें कीं आपण याकोबापसून
प्रसवले नाहीं, यास्तव राहेलीने आपल्या ब-
हिणीचा रेषा केला, आणि याकोबाला झटले, त्वां
मला लेंकळें घाबें, नाहीं तर मी मरतें. २ तेव्हा
याकोब राहेलीवर रागें भरला, आणि बोलला,
मी देवाच्या ठिकाणीं कीं काय! त्याने फेटाचें फळ
तुला होऊं दिन्हें नाहीं. ३ मग ती बोलली, पहा
माझी चाकरीन बिन्हा आहे; तूं तिच्याजवळ जा,
मम ती माझ्या मांडीवर प्रसवेल, आणि तिजपासून
मलाहि संतान होईल. ४ तेव्हा तिने आपली
दासी बिन्हा त्याला बायको होण्यासाठी दिन्ही,
नंतर याकोब तिच्याजवळ गेला. ५ आणि बि-
न्हा गरोदर होऊन याकोबापसून पुत्र प्रसवली.
६ मग राहेल बोलली, देवाने माझा न्याय केला
आहे, अणखी माझी प्रार्थना ऐकून मला पुत्र दि-
न्हा आहे; यावस्तुन तिने त्याचें नांव दाम ठेविलें.
७ नंतर राहेलीची दासी बिन्हा फिरून गरोदर
झाली आणि याकोबापसून दुसरा पुत्र प्रसवली.
८ तेव्हा राहेल बोलली, म्या पराकाष्ठेच्या झों-
ब्यानी आपल्या बहिणीसीं झोंबी केली, होय विक-
लें आहे; यास्तव तिने त्याचें नांव नाफतली ठेविलें.
९ मग ज्येने पाहिलें कीं आपण बाळंतपणापसून
राहिलें तेव्हा तिने आपली दासी जिन्या इला
घेऊन याकोबाला बायको होण्यासाठी दिन्हें. १०
नंतर ज्येची दासी जिन्या याकोबापसून पुत्र
प्रसवली. ११ मग ज्या बोलली, नाहीं आली;

यास्तव तिने त्याचें नांव ज़ाद ठेविलें. १२ नंतर ज्येथी दासी जिम्मा याकोबापासून दुसरा पुत्र प्रसवली. १३ मग ज्या बोलली, मजबर आशीर्वाद, कां तर कन्या मला आशीर्वाद देतील; यास्तव तिने त्याचें नांव आषेर ठेविलें. १४ तेव्हा मद्रु काण्याच्या दिवसी रज्ज्वेन यासरांत मेला, आणि त्याला दूदे मिळाम्यावर त्याने ते आपली आई ज्या इच्याजवळ आणिलें; मग राहेल ज्येला बोलली, कृपेकरून तुझ्या पुत्राचे काहीं दूदे मला दे. १५ तेव्हा ती तिला बोलली, त्या माझ्या नवऱ्याला वेतलें हें थोडकें कीं काय! आणि माझ्या पुत्राचे दूदेहि घेतील कीं काय! मग राहेल बोलली, तर तो तुझ्या पुत्राच्या दूधाकरितां या रात्री तुझ्याजवळ निजेल. १६ नंतर याकोब संभ्याकाळीं घेतानून येत असतां ज्या त्याला भेटायाम बाहेर गेली आणि बोलली, त्या माझ्याजवळ यावें, कां तर म्या आपल्या पुत्राच्या दूधाकडून तुला भाज्याने वेतलें आहे; मग तो त्या रात्री तिच्याजवळ निजला. १७ आणि देवाने ज्येचें ऐकिलें, तसें ती करोदर होऊन याकोबापासून पांचवा पुत्र प्रसवली. १८ तेव्हा ज्या बोलली, देवाने माझे भाडे दिव्हे आहे, कां कीं म्या आपली दासी आपल्या नवऱ्याला दिन्ही आहे; यास्तव तिने त्याचें नांव हस्ताखार ठेविलें. १९ मग ज्या फिरून करोदर झाली आणि याकोबापासून साहावा पुत्र प्रसवली. २० तेव्हा ज्या बोलली, देवाने मला उत्तम दान दिव्हे आहे; आतां माझा नवरा मजशीं सहवास करील, कां कीं मी त्यापासून साहा पुत्र प्रसवलें आहे; यास्तव तिने त्याचें नांव ज़बूलन ठेविलें. २१ मग ती कन्याहि प्रसवली, आणि तिने तिचें नांव दीना ठेविलें. २२ तेव्हा देवाने राहेलीची आठवण केली, आणि देवाने तिचें ऐकून तिची कूस वाहती केली. २३ तसें ती करोदर होऊन पुत्र प्रसवली; आणि बोलली, देवाने माझा अपमान निवारिला आहे. २४ तेव्हा तिने त्याचें नांव जोसेफ ठेविलें; कां कीं तिने असें झटलें, परमेश्वर मला अणखी दुसरा पुत्र देईल.

२५ आणि तेव्हा राहेल जोसेफला प्रसवली होती, तेव्हा असें झालें कीं याकोब लाबानला

बोलला, तूं मला रवाना कर, झणजे मी आपल्या ठिकाणास व आपल्या देशास जाईन. २६ ज्याच्या नायका व माझीं लेकरें ज्यांसाठीं म्या तुझी चाकरी केली आहे तीं मला दे, झणजे मी जाईन; कां तर म्या आपल्या ज्या श्रमाने तुझी चाकरी केली तें तूं जाणतोस. २७ तेव्हा लाबान त्याला बोलला, आतां जर तुझ्या दृष्टींत मला कृपा मिळाली आहे तर तूं राहा; परमेश्वराने तुजकरितां मला आशीर्वाद दिन्हा, असें म्या अनुभविलें आहे. २८ तेव्हा तो बोलला, तुझे वेतन मजपासीं ठराव, मग मी जाईन. २९ नंतर हा त्याला बोलला, म्या तुझी चाकरी केली केली आहे, आणि तुझीं दोरें माझ्याजवळ केलीं होतीं हें तूं जाणतोस, कां कीं माझ्यापूर्वीं जें तुझें होतें तें थोडें. ३० परंतु आतां तें बहुत वाढिलें आहे; तसें माझ्या येण्यापासून परमेश्वराने तुझे कन्याण केलें आहे; तर आतां मी आपल्या घरासाठींहि केव्हा मिळविन! तेव्हा तो बोलला, मी तुला काय देऊं! ३१ मग याकोब बोलला, तूं मला काहीं देऊं नको, जर तूं माझ्यासाठीं ही श्रेष्ठ करतील, तर मी फिरून तुझीं घोरडें चारीन व पाळीन. ३२ आज मी तुझ्या सर्व घोरडांतून जाऊन त्यामधून प्रत्येक बुद्देदार व विचित्र घोरडूंं झणजे मेंढरांतील प्रत्येक उदी घोरडूंं आणि शेळ्यांतील विचित्र व बुद्देदार यांस मी काठीन, आणि हीं माझे वेतन होतील. ३३ तसें पुढील दिवसीं माझी भलाई मजविषयीं उत्तर देईल, कां कीं ती माझ्या वेतनासाठीं तुझ्या पुढून येईल; शेळ्यांमधील प्रत्येक जें बुद्देदार व विचित्र नव्हे आणि मेंढरांमधील उदी नव्हे, तें माझ्याजवळ चोरीचें होईल. ३४ तेव्हा लाबान बोलला, पाहा तुझ्या सांगण्याप्रमाणें अवश्य होवो. ३५ मग त्याने त्याच दिवसीं जे पट्टेदार व विचित्र बोकड त्यांस, आणि अवघ्या बुद्देदार व विचित्र शेळ्या, प्रत्येक ज्याला काहीं पादरें त्याला, आणि मेंढरांमधील प्रत्येक जें उदी त्याला काढिलें, आणि त्याच्या पुत्राच्या स्वाधीन केलें. ३६ आणि त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये तीन दिवसांची वाट ठेविली; मग लाबानाची उरलेलीं घोरडें याकोबाने चारिलीं. ३७ नंतर याकोबाने ओलें लिम्बूने व लूज व आमॉने झडें

यांच्या छड्या घेऊन त्यात पांढरे पट्टे सोलिले; तसें छड्यांवर जें पांढरें तें उघडें केलें. ३८ मग जेथें शेरडें प्यायास आली, तेथें त्याने ज्या छड्या सोलिल्या त्या शेरड्यापुढें पाण्याच्या ओषळ्यांत व कुंड्यांत ठेविल्या, द्यणजे प्यायास येताना त्यास गर्भ संभवावा. ३९ तसें त्या छड्यांपासीं शेरड्या गर्भ संभवल्या, आणि पट्टेदार व जुट्टेदार व विचित्र अशांस शेरड्या व्याल्या. ४० मग याकोबाने लाहन मेंढरें वेगळीं केलीं, आणि लाबानाच्या शेरडांतील पट्टेदार व सर्व उदी यांकडे शेरड्यांची तोंडे लाविलीं; तसें त्याने आपलीं खिलारें वेगळीं ठेविलीं, आणि लाबानाच्या शेरडांत तीं ठेविलीं नाहींत. ४१ आणि जेव्हां सर्व बळकट शेरडें गर्भ संभवीत होती, तेव्हां असें झालें कीं तीं छड्यांमध्ये गर्भ संभवावीं, द्यणून याकोबाने त्या छड्या शेरडांच्या दृष्टीस ओषळ्यांमध्ये ठेविल्या. ४२ परंतु अशक्त शेरडांजवळ त्याने ठेविल्या नाहींत, तसें जीं अशक्त तीं लाबानाचीं आणि जीं बळकट तीं याकोबाचीं झालीं. ४३ तसें तो माणूस फार फार वाटिला, आणि त्याचीं बहुत शेरडें आणि दासी व दास, आणि उंटें व गाढवें होतीं.

अध्याय ३१.

परंतु त्याने लाबानाच्या पुत्रांच्या गोष्टी अशा ऐकिल्या कीं, आमच्या बापाचें जें कांहीं होतें तें याकोबाने घेतलें आहे, आणि जें आमच्या बापाचें त्यांतून त्याने हें सर्व गौरव मिळविलें आहे. २ आणि याकोबाने लाबानाचें तोंड पाहिलें कीं, पाहा जसें पूर्व दिवसीं तसें आपल्यासीं नाहीं. ३ तेव्हां परमेश्वराने याकोबाला सांगितलें कीं, तूं आपल्या वाडवडिलांच्या देशास आणि आपल्या नात्यांजवळ परत जा, आणि मी तुझ्यासंगतीं असत जाईन. ४ तेव्हां याकोबाने पाठवून राहिले व त्या यांस शिवारांत आपल्या शेरडांजवळ बोलविलें. ५ मग तो त्यास बोलला, मी तुमच्या बापाचें तोंड पाहतों कीं, जसें पूर्व दिवसांत तसें मजकडे नाहीं, परंतु माझ्या बापाचा देव मजसंगतीं असतो. ६ आणि तुझ्यास कळलें कीं म्या आपल्या सर्व सामर्थ्याने तुमच्या बापाची चाकरी केली आहे. ७ परंतु तुमच्या बापाने मला चा-

ळविलें आणि माझे वेतन दाहा वेळां शालटिलें आहे, तथापि देवाने त्याला माझा उपद्रव करूं दिल्हा नाहीं. ८ जेव्हां तो असें बोलला, जुट्टेदार तुझे वेतन होतील, तेव्हां सर्व शेरडें जुट्टेदार व्यालीं; आणि जेव्हां तो असें बोलला, पट्टेदार तुझे वेतन होतील, तेव्हां सर्व शेरडें पट्टेदार व्यालीं. ९ तसें देवाने तुमच्या बापाचीं टोरे हरिलीं आणि मला दिल्लीं आहेत. १० आणि शेरडांस गर्भ संभवल्या वेळेस असें झालें कीं म्या आपले डोळे बंद करून स्वप्नांत पाहिलें, तेव्हां पाहा शेरडांवर चढणारे जे बोकड, ते पट्टेदार व जुट्टेदार व कणीदार होते. ११ आणि देवाच्या दूत मला स्वप्नांत बोलला, हे याकोब; तेव्हां मी बोललों, मी एथें. १२ मग त्याने झटलें, आतां तुझे डोळे बंद करून पाहा, शेरडांवर जे सर्व बोकड चढतात, ते पट्टेदार व जुट्टेदार व कणीदार आहेत, कां कीं लाबानाने जें सर्व तुला केलें तें म्या पाहिलें आहे. १३ मी बेथएलांतला देव, जेथें त्या खांबाला अभिषेक केला तेथला, जेथें त्या मला नवसला तेथला; आतां तूं उठून या देशांतून नीघ, आणि तुझ्या जन्माच्या देशांत परत जा. १४ तेव्हां राहिले व त्या उत्तर करून त्याला बोलल्या, आमच्या बापाच्या घरीं आद्यास वांटा अथवा वतन अणखी आहे कीं काय? १५ त्याच्या विचारांत आधी परक्या नव्हों कीं काय? कां तर त्याने आद्यास विकिलें आणि आमचा पैकाहि खाऊन टाकिला. १६ कां कीं जें सर्व द्रव्य देवाने आमच्या बापापासून हरिलें आहे, तें आमचें व आमच्या लेकरांचें; तर आतां देवाने जें कांहीं तुला सांगितलें आहे, तें तूं कर. १७ तेव्हां याकोबाने उठून आपलीं लेकरें व आपल्या बायका यांस उंटांवर बसविलें. १८ आणि आपला बाप इझाक याकडे खानान देशास जायासाठीं त्याने आपलीं अवधी टोरे, आणि आपलीं सर्व संपत्ति जी आपण मिळविली, ती टोरे आपली मिळकत जी पादान अरामांत मिळविली होती, ती नेली. १९ तेव्हां लाबान आपल्या शेरडांघी लोंहकर कापायास गेला होता, आणि राहिलेने आपल्या बापाच्या ज्या मूर्ति त्या चोरिल्या. २० आणि याकोबाने लाबान अरामी याची दृष्टि

चोरिली, झणजे आपण पळतो, असें त्याने त्याला कळू दिलें नाहीं. २१ तसा तो उठून आपल्या अवघ्यासुदा पळत असतां नदीच्या पलिकडे गेला, आणि गिलाद डोंगराकडे झपलें तोंड लाविलें. २२ मग तिसऱ्या दिवसीं लाबानाला कळविलें जेले कीं याकोब पळाला. २३ तेव्हां त्याने आपल्याबरोबर आपले बंधू घेऊन सप्त दिवसांची वाट त्याच्या पाठीस लागून गिलाद डोंगरावर त्याला आटोपिलें. २४ परंतु देव लाबान अरामी साबकळ रात्री स्वप्नांत आला आणि त्याला बोलला, त्वां याकोबासीं बरे अथवा वाईटहि न बोलवें, झणून आपल्याला संभाळ. २५ तर लाबानाने याकोबाला आटोपिलें, तेव्हां याकोबाने डोंगरावर आपली राहोटी ताणिली होती, लाबानाने हि आपल्या बंधूसुदां गिलाद डोंगरावर ताणिली. २६ तेव्हां लाबान याकोबाला बोलला, त्वां काय केलें? तसें माझे मन फसविलें आणि तरवारीच्या फडाव अशा माझ्या कन्या मेन्या. २७ तूं लपून छपून पळालास आणि मला फसवून मला कळविलें नाहीं; मला कळविलें असतां तर म्या आनंद व गायन व डफ व तंतुवाद्य यंत्रकडून तुला रवाना केले असतें. २८ परंतु माझे पुत्र व माझ्या कन्या यांचें चुंबन करायचा अवकाश मला नव्हता; आतां ह्या करण्याने तुला मूर्खपण घडलें आहे. २९ तुमचें वाईट करायस माझ्या हातीत सामर्थ्य आहे, परंतु तुमच्या बापाच्या देवाने काळ मला असें सांगितलें कीं, तूं याकोबासीं बरे किंवा वाईटहि वेलें यांपासून आपल्याला राख. ३० आणि आतां तूं जाऊं शिच्छास, कां कीं त्वां आपल्या बापाच्या घराची उकंठा धरिली आहे, परंतु त्वां माझे देव कां चोरिले? ३१ तेव्हां याकोब उत्तर करून लाबानाला बोलला, यासाठीं मी भ्यालों, कां कर म्यां झटलें, कदाचित् तूं अमन्या कन्या मजकडून हिरावतील. ३२ ज्याजवळ तुझे देव तुला सांपडतील तो न जसो, माझ्याजवळ जें काहीं तुझें तें अमन्या बंधूपुढें तूं ओळख, आणि आपल्यासाठीं जे, याकोबाला तर ठरकळ नव्हतें कीं राहेलीने ते चोरिले. ३३ तेव्हां लाबान याकोबाच्या घरोटीत व ज्येष्ठ्या राहोटीत आणि दोषी दासी यांच्या राहोटीत गेला, परंतु त्याला सांपडले नाहीं;

मग तो ज्येष्ठ्या राहोटीतून गेला आणि राहेलीच्या राहोटीत आला. ३४ तेव्हां राहेलीने मूर्ति घेऊन उंटाच्या गोणीत ठेविल्या आणि ती त्यांवर बसली होती, याखव लाबानाने सगळ्या राहोटीचा झाडा घेतला परंतु त्याला सांपडल्या नाहींत. ३५ मग ती आपल्या बापाला बोलली, माझ्याने तुझ्यासमोर उठवत नाहीं हें माझ्या प्रभूच्या वृष्टीस राग कारण नसो, कां तर स्त्रियांची रीत मला प्राप्त आहे; तसें त्याने शोध काढिला, परंतु त्याला मूर्ति सांपडल्या नाहींत.

३६ मग याकोबाला राग आला, आणि त्याने लाबानासीं निवाद केला; तसें याकोब उत्तर देतांना लाबानाला बोलला, माझे उल्लंघन काय? आणि माझे पाप काय? झणून तूं माझ्यामार्गे जळत आलास. ३७ ह्यां तर माझ्या अवघ्या वस्तांचा झाडा घेतला आहे, आणि तुझ्या घराच्या अवघ्या वस्तांतील तुला काय सांपडलें? एथें माझ्या तुझ्या बंधूपुढें ठेव, मग ते आम्हा दोषांमध्ये निवाडा करोत. ३८ हीं वीस वर्षे मी तुझ्याजवळ राहिलों; तुझ्या मेंढ्यांनी व तुझ्या शेळ्यांनी मर्मपाव केला नाहीं; आणि म्या तुझ्या शेरांतील मेंढे खाले नाहींत. ३९ विदारिलेले म्या तुझ्याजवळ आणिले नाहीं, तें म्या सोसिलें; दिवसां चोरिलेले किंवा रात्री चोरिलेले तें माझ्या हातापासून त्वां मागितलें. ४० मी असा होतो; दिवसां उनाने व रात्री मारठ्याने मला खालें, आणि माझ्या जोळ्यांपासून माझी झोप उडाली. ४१ याप्रमाणें मला तुझ्या घरीं वीस वर्षे झालीं; तुझ्या दोषी कन्यांसाठीं चौदा वर्षे व तुझ्या शेरांसाठीं साहा वर्षे म्या तुझी चकरी केली, आणि त्वां माझे वेतन दाहा वेळां पालटिलें आहे. ४२ माझ्या बापाचा देव झणजे आत्राहामाचा देव आणि इसाकाचें भय जर मजसीं नसतें, तर निश्चयें त्वां मला आतां रिकमें जाऊं दिलें असतें; देवाने माझी हेळणा व माझ्या हाताचे कष्ट पाहिले आहेत, आणि काल तुला निषेधिलें.

४३ तेव्हा लाबान उत्तर करून याकोबाला बोलला, ह्या कन्यां माझ्या कन्या, आणि हीं लेकरें माझीं लेकरें, आणि हीं शेरां माझीं शेरां, आणि जें सर्व तूं पाहतोस तें माझे आहे, आणि आज ह्या

माझ्या कन्याविषयी अथवा जी लेंकरें त्या प्रसवल्या त्यांस मी काय करूं? ४४ तर आतां चल, मी आणि तूं आपण करार करूं, मग तो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये साक्ष असी होईल. ४५ तेव्हा याकोबाने धोंडा घेऊन खांबरूप उभा केला. ४६ आणि याकोब आपल्या बंधूस बोलला कीं, धोंडे गोळा करा, तेव्हा त्यानी धोंडे घेऊन ढीग केला, मग त्याने तेथें त्या ढिगावर खालें. ४७ आणि ल्हाबानाने त्याला घगारसाहदूया छटले, परंतु याकोबाने त्याला गालेद छटले. ४८ तेव्हा ल्हाबान बोलला, माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये हा ढीग आज साक्ष आहे; यास्तव त्याने त्याचें नांव गालेद. ४९ आणि मित्र्या ठेविलें, कां तर जेव्हा आढी एकमेकापासून गुप्त होऊं, तेव्हा माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये परमेश्वर जपो, असें तो बोलला. ५० जर तूं माझ्या कन्यांस दुःख देसिल, किंवा माझ्या कन्यांवांचून दुसऱ्या बायका घेसिल, तर आमच्यासहित माणूस नसता, पाहा, माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये देव साक्षी आहे. ५१ आणि ल्हाबान याकोबाला बोलला, पाहा, हा ढीग, आणि पाहा, हा खांब जो माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये म्या घातला, हा ढीग साक्ष आणि हा खांब साक्ष होवो; ५२ कीं मी तुजकडे हा ढीग वन्हाडणार नाही, आणि त्वां मजकडे वाईटासाठीं हा ढीग आणि हा खांब न वन्हाडवा. ५३ आब्राहामाचा देव आणि नाहोराचा देव त्यांच्या बापाचा देव, तो आद्यमध्ये न्याय करो; मग याकोबाने आपला बाप इसाक याच्या भयाची शपथ केली. ५४ तेव्हा याकोबाने डोंगरावर यज्ञ केला, आणि भाकरी खायाला आपल्या बंधूस बोलविलें; तसें त्यानी भाकरी खाल्ल्या, मग ते डोंगरावर रात्री राहिले. ५५ नंतर मोठ्या सकाळीं ल्हाबान उठला आणि त्याने आपल्या लेंकाचें व आपल्या कन्याचें चुंबन घेऊन त्यांस आशीर्वाद दिव्हा; तेव्हा ल्हाबान निघाला आणि आपल्या ठिकाणी परत गेला.

अध्याय ३२.

याकोबहि आपल्या वाटेने गेला, आणि देवाचे दूत त्याला भेटले. २ तेव्हा याकोब त्यांस

पाहून बोलला, हा देवाचें सैन्य, यास्तव त्याने त्या जाग्याचें नांव ब्राहानाईम ठेविलें.

३ मग याकोबाने आपला भाऊ एसाव याकडे सेईर देशास झणजे अदोम प्रांतास आपल्यापुढें दूत पाठविले. ४ तेव्हा त्याने त्यांस असी आज्ञा दिव्ही कीं, माझा प्रभु एसाव याला तुम्ही असें झणावें, तुम्हा सेवक याकोब असें झणतो, मी पूर्वीपासून आतांपावेतो ल्हाबानाजवळ प्रवासी राहिलों आहे. ५ आणि मला गुरें, व गटवें, व शेरउं, आणि दास, व दासी आहेत; तर म्या तुझ्या दर्शनांत कृपा पावावी झणून आपल्या प्रभूला कळवायास पाठविलें आहे. ६ नंतर ते दूत याकोबाजवळ परत येऊन बोलले, आढी तुम्हा भाऊ एसाव याजवळ पोहचलों, आणि तोहि तुला भेटायास येत आहे, आणि त्याजवळ चारशें माणसें आहेत. ७ तेव्हा याकोब फार म्याला, आणि त्याला संकट लागलें; मग त्याने आपल्यासहित जे लोक, व शेरउं, व गुरें व डट, यांस विभागून दोन गोट असें केलें. ८ आणि छटलें, जरी एसाव एका गोटाजवळ येऊन त्याला मारितो, तरी राहिलेला गोट निभावण्यास होईल. ९ तेव्हा याकोब बोलला, माझा पिता आब्राहाम याच्या देवा, व माझा बाप इसाक याच्या देवा, हे परमेश्वरा, तो तूं मला बोललास कीं, तूं आपल्या देशास व आपल्या नात्याजवळ परत जा, आणि मी तुझे बरें करीन. १० ज्या सर्व दया आणि सर्व सत्यता त्वां आपल्या दासावर केल्या आहेत, त्यांस मी अयोग्य आहे, कां तर मी आपली कडी घेऊन ही यादेंन उतरलों, आणि आतां दोन गोट झालों. ११ तूं कृपा करून माझा भाऊ जो एसाव त्याच्या हातांतून मला सोडीव, कां कीं मी त्याला भितो, कदाचित् तो येईल आणि मला माय लेंकरासुदां हाणील. १२ परंतु तूं बोललास कीं, मी तुझे बरें करीनच करीन, आणि समुद्राच्या कांठीची रेंती जी पुष्कळण्यामुळे मोजवत नाही, तसें तुझे संतान करीन. १३ तेव्हा तो त्या रात्री तेथें राहिला, आणि जें आपल्या हातीं आलें, त्यांतून त्याने आपला भाऊ एसाव यासाठीं भेट घेतली; १४ झणजे शेव्हा दोनशें व बोकड बीस, मेंढ्या दोनशें व एडके बीस,

१५ दुभत्या उंटिणी तीस व त्याचे छावे, मायी चा-
कीस व पोळ दाहा, माढवी बीस व शिमरें दाहा.
१६ आणि त्याने आपल्या चाकरांच्या हातीं खि-
लाराचे खिलार एकटें दिन्हें, आणि आपल्या चा-
करांस सांगितलें, तुझी माझ्यापुढें पलिकडे जा,
आणि खिलाराच्या खिलारामध्ये अंतर ठेवा. १७
तेव्हा त्याने पहिल्याला असी आज्ञा दिन्ही कीं,
जेव्हा माझा भाऊ एसाव तुला भेटेल आणि तुला
पुसेल कीं, तूं कोणाचा ? आणि कोणीकडे जातोस ?
आणि हीं कीं तुझ्यापुढें आहेत तीं कोणाचीं ? १८
तेव्हा तूं असें बोल, तुझा सेवक याकोब याचीं, ती
माझा धनी एसाव याजवळ भेट पाठविली आहे,
आणि पाहा तोहि आमच्यामार्गे आहे. १९ अण-
खी दुसरा व तिसराहि, आणि खिलारामार्गे सर्व
जाणारे, यांस त्याने असी आज्ञा केली कीं, तुझी
एसावाला भेटण्यावर त्याला या शब्दाप्रमाणें
सांग. २० अणखी तुझी झणाल, पाहा तुझा
चाकर याकोब आमच्यामार्गे आहे; कारण कीं त्याने
झटलें, मी भेट माझ्यापुढें जात आहे, तिजकडून
मी त्याच्या दृष्टीची शांति करीन आणि त्यानंतर
त्याचें तोंड फाडून, कदाचित् तो मला अंभिकारील
२१ तेव्हा त्याच्यापुढें भेट पार गेली, परंतु तो जा
रात्री तळावर राहिला. २२ मग त्या रात्री तो
उठला, आणि आपल्या दोन बायका व आपल्या
दोन दासी आणि आपलीं अकरा लेकरें, यांस
बेडन बांधून उतारापलिकडे गेला. २३ तसें
त्याने त्यांस बेडन त्या नदीच्या पलिकडे जाऊं
दिन्हें आणि त्याचें जें तेंहि पार जाऊं दिन्हें.
२४ मग याकोब एकला राहिला, आणि पाहाट
उक्ते तोंपर्यंत कोणी त्यासीं झोंबी केली. २५
आणि त्याला विकलें नाहीं असें पाहून तो त्या-
च्या मांडीच्या खोलग्याला शिवला; तेव्हा त्यासीं
याकोब झोंबी करीत असतां, याच्या मांडीचा
खोलग्या उखळला. २६ मग तो बोलला, पाहाट
उखळली, मास्तव मला रवाना कर; परंतु हा बो-
लला, तूं मला आशीर्वाद दिव्हावाचून मी तुला
जाऊं देणार नाहीं. २७ मग तो याला बोलला,
जुझे नांव काय ? आणि हा बोलला, याकोब.
२८ तेव्हा तो बोलला, आतापासून तुझे नांव
याकोब नाहीं, परंतु इव्हाएल असें झटलें जाईल;

कां कीं तूं देवाजवळ आणि माणसाजवळ स-
मर्थ आहेस, आणि मज पावला आहेस. २९
मग याकोब विचारित बोलला, तूं कृपा करून
आपलें नांव सांग; तेव्हा तो बोलला, माझे
नांव तूं पुसतोस, हें कशस्तव ! नंतर त्याने
तेवें त्याला आशीर्वाद दिन्हा. ३० तेव्हा या-
कोबाने त्या जाग्याचें नांव एनियेल ठेविलें,
कां कीं म्या देवाना तोंडोंतोंड पाहिलें आणि
माझा माण जगला आहे. ३१ मग एनुबेलाच्या
पलिकडे जाताना त्याजवर सूर्य उगवला, आणि तो
आपल्या मांडीत लंगडत चालला. ३२ याकरितां
मांडीच्या खोलग्यातील जी सीर लुली झाली, ती
इव्हाएल लोक आजपावेतो सात नदींत; कां कीं
जी सीर लुली झाली, तिला याकोबाच्या मांडी-
च्या खोलग्यांत तो शिवला.

अध्याय ३३.

तेव्हा याकोबाने आपले डोळे बर करून पाहि-
लें; आणि पाहा, एसाव आला आणि त्या-
सहित चारसों माणसें; तेव्हा त्याने ज्या व रा-
हेल व दोन दासी, याजवळ लेकरें वाटून दि-
न्हीं. २ आणि त्याने दासी व त्याचीं लेकरें
पुढें, आणि नंतर ज्या व तिचीं लेकरें, आणि
मार्गे राहेल व योसेफ, असीं ठेविलीं. ३ आणि
तो त्यापुढें चालून आपल्या भावाजवळ येई-
पर्यंत सात वेळां भूमीकडे नमला. ४ तेव्हा
एसाव त्याला भेटायस धांवला, आणि त्याने
त्याला आलिंगन दिन्हें, आणि त्याच्या मानेवर
पडून त्याचें चुंबन घेतलें, आणि ते रडले. ५
नंतर त्याने आपले डोळे बर केले, आणि स्त्रिया व
लेकरें यांस पाहिलें; तेव्हा झटलें, तुजसंगतीं हीं
कोण ? मग हा बोलला, देवाने कृपा करून तुझ्या
दासाला कीं लेकरें दिन्हीं, तीं आहेत. ६ तेव्हा
त्या दासी व त्याचीं लेकरें जवळ येउन नमलीं.
७ मग ज्याहि व तिचीं लेकरें जवळ येउन न-
मलीं, मग मागून योसेफ व राहेल जवळ येउन
नमलीं. ८ मग तो बोलला, सर्व गोट मला भेट-
ला, हा तुला काय ? तेव्हा हा बोलला, माझ्या
धन्याच्या दर्शनंत कृपा साधायसाठीं आहे. ९
मग एसाव बोलला, हे माझ्या भाऊ, मला पुढक

आहे, जें तुझे, तें तुला असों. १० तेव्हा याकोब बोलला, असें नसावें, मी मागतों कीं जर आतां तुझ्या दर्शनस्त कृपा पावलों तर त्वां माझ्या हातापासून माझी भेट घ्यावी, कां तर देवाचें तोंड पाहिन्यासारिखें म्या तुझे तोंड पाहिलें, आणि तूं मजवर प्रसन्न झालास, यास्तव घ्यावी. ११ माझा वर जो तुजकडे आणिला त्याला तूं कृपा करून घे, कां तर देवाने मजवर दया केली आहे, आणि हें सर्व माझेच आहे; तसें त्याने त्यावर आग्रह केला, यास्तव त्याने घेतला. १२ तेव्हा तो बोलला, आपण निघून जाऊं, आणि मी तुझ्यापुढें चालेन. १३ परंतु हा त्याला बोलला, माझा घनि जाणवो कीं लेकरें कोवळीं, आणि तांहीं शेरडे व गुरें मजवळ आहेत; आणि त्यांस जर एक दिवस पिटितील तर अवधी शेरडे मरतील. १४ कृपा करून माझा घनो आपल्या दासापुढें जावो, आणि माझ्यापुढें जीं खिलारें, त्यांच्या शक्तीप्रमाणें आणि लेकरांच्या शक्तीप्रमाणें मी खेईरास माझ्यां धन्याजवळ पोहंचेन तोंपर्यंत त्यांस हळूहळू चालवीन. १५ मग एसाव बोलला, आतां माझ्याजवळ जे लोक त्यांतील कित्येक तुझ्यासहित ठेवीन; परंतु हा बोलला, असें कशाला? मला माझ्या धन्याच्या दृष्टींत कृपा मिळावी. १६ तेव्हा त्या दिवसीं एसाव आपल्या वाटेने खेईरास परत गेला. १७ आणि याकोब निघून सुकोथस मेला; मग त्याने आपल्यासाठीं घर बांधिलें आणि आपल्या टोरांसाठीं गोठे केले, यास्तव त्या जाग्याचें नांव सुकोथ ठेविलें. १८ आणि याकोब पादानभरामाहून येत असतां खनान देशातील जें शखेमाचें शालेम नगर तेथें आला, आणि नगरासमोर उतरला. १९ आणि जेथें त्याने आपली राहोटी ताणिली होती, तेथल्या त्या भूमीचा तुकडी त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांच्या हातून शंभर मुद्दांवर विकत घेतला. २० मग तेथें त्याने वेदी बांधिली, आणि त्याचें नांव एलबलोह इत्याएल ठेविलें.

अध्याय ३४.

तेव्हा दीना ज्येवी कन्या विला ती याकोबापासून प्रसवली, ती त्या देशातील कन्यांस पाहण्यासाठीं बाहेर गेली. २ मग त्या देशाचा अधि-

कारी हमोर जो हिथ्वी त्याची पुत्र शखेम याने तिला पाहून तिला घेतलें आणि तिच्याजवळ निजून तिला नीच केलें. ३ आणि याकोबाची कन्या दीना इजवर त्याचा जीव लायला, तसें त्या लेकरीवर त्याने प्रीति केली आणि त्या लेकरीचें चित्तपूर्वक भाषण केलें. ४ मग शखेमाने आपला बाप हमोर याला असें झटलें कीं, त्वां ही मुलगी माझी नवरी करून घ्यावी. ५ तेव्हा याकोबाने ऐकिलें कीं आपली कन्या दीना इला त्याने विटाळविलें, परंतु त्याचे पुत्र शिवारांत टोराजवळ होते, यास्तव ते येईं तोंपर्यंत याकोब उगाथ राहिला. ६ तेव्हा शखेमाचा बाप हमोर याकोबाचीं बोलण्याकरितां त्याजवळ बाहेर आला. ७ आणि याकोबाचे पुत्र एकून शिवारांतून आले; तेव्हा तीं माणसें खेद पावलीं आणि त्यांस फार राग आला, कां कीं याकोबाच्या कन्याजवळ निजण्यांत त्याने इत्याएलांत मूर्खपण, आणि जसें नम करायचें नाहीं, तसें केलें होतें. ८ तेव्हा हमोर त्याजवळ बोलला कीं, माझा पुत्र शखेम मचा जीव तुमच्या कन्येसीं जडला आहे; तुम्ही कृपा करून ती त्याची नवरी करून घ्या. ९ आणि तुम्ही आम्हासीं सोयरीक करा तुमच्या कन्या आम्हास द्या, आणि आम्हाच्या कन्या तुम्ही आपल्यासाठीं घ्या. १० तसें तुम्ही आम्हासंमतीं राहावें, आपजे देश तुम्हापुढें सादर होईल; त्यांत तुम्ही राहा व व्यापार करा व वतन घ्या. ११ आणि शखेमाने तिचा कप व तिचे भाऊ यांस झटलें, मला तुमच्या दर्शनीं कृपा मिळावी, मग जें तुम्ही मला सांगल तें मी देईन. १२ तुम्ही मजवर आदण व देणें फार वाढवून घाला, आणि मितकें तुम्ही मला सांगल तितकें मी देईन, परंतु ही मुलगी नवरी करून मला द्या. १३ तेव्हा याकोबाच्या पुत्रानी शखेम व त्याचा बाप हमोर यांस कंपटाने उत्तर केलें; त्यांची बहीण दीना इला त्याने विटाळविण्यामुळे त्यांनी तसें झटलें; १४ तर ते त्यांस असें बोलले, अहंती माणूस, त्याच्या आमची बहीण देणें ही मोठ आम्हाच्या करमत नाहीं, कां तर तें आमची फजिती होईल. १५ जर तुम्ही आमच्या सर्व पुत्रांची संस्त करण्याने आमच्यासारिखे बाल, तर आपले

मान आप्ती तुद्यास मन्तू १६ तेव्हां आढी आपल्या कन्या तुद्यास देऊं आणि तुमच्या कन्या आढी आपल्याजवळ घेऊं, आणि तुद्यामध्यें आढी राहून आपण एक लोक जसें होऊं. १७ बरंतु सुता करण्याविषयीं तुझी आमचें व ऐकाल, तर आढी आपली कन्या घेऊन जाऊं. १८ तेव्हां ज्ञान्या गोष्टी हम्मोराच्या विचारांत व हम्मोराचा पुत्र शखेम याच्या विचारांत चांगल्या दिसल्या. १९ तेव्हां ती गोष्ट करण्यास्त ज्या पुरुषाने उशीर केल्या नाहीं, कां कीं त्याचा छंद झाला होता, आणि जो आपल्या बापाच्या घरांतल्या सर्वीपेक्षां मान्य होता. २० तेव्हां हम्मोर व त्याचा पुत्र शखेम आपल्या मग्राच्या बेसीजवळ येऊन आपल्या कन्यांतील माणसाजवळ असें बोलले कीं, २१ तीं माणसें आढ्यासीं शांत आहेत, यास्तव त्यांस दे-शांत राहूं या, आणि त्यांत व्यापार करूं या, कां पहा, देख त्यांच्यासाठीं पुरता पसरट आहे; आढी त्यांच्या कन्या आपल्या नवऱ्या करून घेऊं, आणि आमच्या कन्या त्यांस देऊं. २२ केवळ जसें ते सुता करितात तसें आढ्यामधील सर्व पुरुषांची सुता व्हावी, येणेंकडून तीं माणसें आढ्याजवळ राहून एक लोक व्हायास्त आढ्यास मानितील. २३ त्यांचीं टोरे व त्यांची संपत्ति व त्यांचे अवघे पद्वी आमचे होणार नाहींत कीं काय? केवळ आढी त्यांस मानावें, मग ते आढ्याजवळ राहतील.

२४ तेव्हां हम्मोर व त्याचा पुत्र शखेम यांची गोष्ट त्यांच्या कन्याच्या बेसीतून अवघे जाणारे या-नी ऐकिली; तसें त्यांच्या मग्राच्या बेसीतून सर्व जाणारे घणजे सर्व पुरुष यांची सुता केली गेली. २५ मग विसऱ्या दिवशीं तेव्हां त्यांचे बाव चि-कले, तेव्हां असें झालें कीं याकोबाचे दोघे पुत्र शिमोन व लेवी, इनेचे भाऊ यांनी आपली आ-पत्ति कर्यार घेतली आणि घेवार्ने मग्रावर येऊन सर्व पुरुष बसिले. २६ हम्मोर व त्याचा पुत्र शखेम यांसहि त्यांनी तरवारिने मारिलें, मग या-कोबाच्या घरांतून इनेच येऊन गेला. २७ याको-बाच्या पुत्रांनी मारिलेन्नांवर येऊन मग्रा लुडिलें, यास्तव कीं त्यांनी कन्या बहिणीस निघाविलें होतें. २८ त्यांनी त्यांचीं शेरेवें, व त्यांचीं गुं

व त्यांचीं माटवें, आणि जें नगरांत व जें शेतांत होतें तें घेतलें. २९ त्यांची संपूर्ण संपत्तिहि व त्यांचीं भवर्षीं बाळकें व त्यांच्या बायका पाडाव करून नेत्या, आणि घरांत जें काहीं त्याची लूट केली. ३० मग याकोबाने शिमोन व लेवी यांस धाटलें, ह्या देहातील वसणारे ज्ञान्या व परिच्छी यांमध्ये तुझी माझा दुर्बध करून माझा उपद्रव केल्या आहे, आणि माझी मगना धोडी, यास्तव ते मजवर एकवट होऊन मला मारितील, तसें मला व माझ्या घराला नावा होईल. ३१ तेव्हां ते बोलले, त्याने आमच्या बहिणीला वेष्टेसारखें करावें काय!

अध्याय ३५.

तेव्हां देवाने याकोबाला सांगितलें कीं, तूं उठ, बेथएलस जाऊन तेथें राहा, आणि तूं आप-ला भाऊ एसाव याच्या तोंडापासून पळालास, तेव्हां देवाने तुला दर्शन दिलें, त्यासाठीं तेथें वेदी कर. २ मग याकोबाने आपल्या घरचे आणि सर्व जे त्याच्यासहित त्यास सांगितलें, तुद्यामध्ये जे अन्य देव त्यांस तुझी बालवा, आणि शुद्ध व्हा, आपलीं बसोहि बदला. ३ मग आपण उठून बेथएलस जाऊं, आणि देवासाठीं घणजे ज्याचे, माझ्या संकटाच्या दिवशीं मला उत्तर दि-ल्लें, आणि ज्या बाटेने मी चालत होतो, त्यांत जो माझ्यासहित होता, त्यासाठीं मीं तेथें वेदी करीन. ४ तेव्हां त्यांनी आपल्या हातीं जे अवघे अन्य देव आणि आपल्या ज्ञान्यांतील जीं कुंडलें, ती याकोबाला दिव्हीं, मग याकोबाने शखेमाजवळील एसा झड याच्याबद्दलीं तीं पुरलीं. ५ मग ते निघाले, आणि त्यासभोंवतीं जीं नगरे त्यांस देवाचें मय प्राप्त झालें, यास्तव तीं याकोबाच्या पुत्रांच्या पाठीस न लागलीं. ६ तेव्हां याकोब आपल्यासहित जे अ-वघे लोक त्यांसुद्धा ज्ञान्या देहातील लज तेंच बेथएल, तेथें आला. ७ नंतर त्याने तेथें वेदी बांधिली आणि त्या माग्याचें नांव एलबेथएल ठे-विलें; कां कीं तो आपल्या भावासमोरून पळाला, तेव्हां देव त्याला तेथें प्रगट झाला. ८ तेव्हां हम्मोर इनेचेनी साथे गेली, आणि बेथएलच्या बद्दलीं आलास झड याच्याबद्दलीं पुरली गेली,

वास्तव त्याने त्याचें नांव थालोनवासुय ठेविलें.
 ९ तर याकोब पादानअरामांतून येत असतां त्याला देवाने फिरून दर्शन दिन्हे, आणि त्याला आशीर्वाद दिन्हा. १० तेव्हा देवाने त्याला सांगितलें, तुझे नांव याकोब, आतांपासून तुजें नांव याकोब घाटलें जाणार नाहीं, परंतु इस्राएल तुजें नांव होईल; तसें त्याने त्याचें नांव इस्राएल ठेविलें.
 ११ आणि देव त्याला बोलला, मी सर्बस-
 कर्ष्य देव आहे; तूं सफळ होऊन वाट, तुजपासून राष्ट्र व राष्ट्रांचा समुदाय होईल, आणि तुझ्या कबरेतून राजे निघतील. १२ आणि जो देश म्या आत्राहाम व इस्राक यांस दिन्हा तो मी तुला देईन, आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला तो देश देईन. १३ तेव्हा ज्या ठिकाणी देव त्यासी बोलला, तेथून तो त्यापासून चढला. १४ तेव्हा जेथें तो त्यासी बोलला, त्या ठिकाणी याकोबाने खांब धोक्याचा खांब उभा केला, आणि त्याजवर तरपण करून त्यावर तेल ओतिलें. १५ आणि जेथें देव त्यासी बोलला, त्या ठिकाणाचें नांव याकोबाने वेथएल ठेविलें. १६ तेव्हा ते वेथएलाहून निघाले आणि तितक्यांत एफ्रायास आयाची कोसभर वाट राहिली, तेव्हा राहेलीला प्रसव लागला, आणि प्रसवतां तिला अवघड झालें. १७ मग तिचें प्रसवणें कष्ट असतां असें झालें कीं सुईण तिला बोलली, मिडं नको, कां कीं तुला हाहि पुत्र होईल. १८ नंतर तिचा प्राण जात होता, (कां तर ती मेली); तेव्हा असें झालें कीं तिने त्याचें नांव बेनओनी ठेविलें, परंतु त्याच्या बापाने त्याचें नांव बन्यामीन ठेविलें. १९ तेव्हा राहेल मेली, आणि एफ्राय तेंच वेथलेहेम त्याच्या बाटेंत ती पुरली मेली. २० मग याकोबाने तिच्या कबरेवर खांब उभा केला; तो आजपर्यंत राहेलीच्या कबरेवर खांब आहे. २१ मग इस्राएल पुढें गेला, आणि एदेर कोटाच्या पलिकडे त्याने आपली राहोटी सांगिली. २२ आणि इस्राएल ज्या देशांत राहत होता, तेव्हा असें झालें कीं रडवेन जाउन आपल्या बापाची उपपत्ती विला इच्चाजवळ निजला, मग इस्राएलाने ऐकिलें.

२३ तर याकोबाचे बारा पुत्र होते; ज्येष्ठ इचे पुत्र हे याकोबाचा वडील रडवेन, नंतर शिमोन,

व लेवी, व यहुदा, व इसाखार, व जडूलून, राहेलीचे पुत्र योसेफ व बन्यामीन. २४ आणि राहेलीची दासी जिन्हा इचे पुत्र, दाम व नफ्ताली. २५ आणि ज्येष्ठी दासी जिन्हा इचे पुत्र माद व अशेर; २६ हे याकोबाचे पुत्र जे त्यासी पादान अरामांत जन्मले ते. २७ तेव्हा जेथें आत्राहाम आणि इस्राक मवासी राहिले, मायेंतील आर्बामांय तेंच हेब्रोन, तेथें याकोब आपला बाप इस्राक याजवळ आला. २८ तर इस्राकाचे दिवस एकदां ऐशी वर्षे झाले. २९ तेव्हा इस्राक घातारा व दिवसानी पुरा होऊन प्राण सोडून मेली, आणि आपल्या लोकांसी विडाला; मग त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्याला पुरिलें.

अध्याय ३६.

आणि एसाव जो अदोम त्याची वंशावळी ही;
 २ एसावाने आपल्या नवऱ्या ज्वानांतील कन्यांतून वेतन्या, हणवे एलोन जो हिती त्याची कन्या आदा, आणि जिबोन जो हिथ्मी त्याची नात जी अनाची कन्या आहलीबामा; ३ आणि नदायोबाची बहीण जी इस्राएलाची कन्या बाशमाय. ४ तर आदा एसावापासून अलीफाजाला प्रसवली, आणि बाशमाय रगुबेलास प्रसवली. ५ आणि आहलीबामा यडुघ, व यालाम, व कोराह, यांस प्रसवली; हे एसावाचे पुत्र जे त्याजपासून ज्वान देशांत जन्मले. ६ तेव्हा एसाव, आपल्या बायका, व आपले पुत्र, व आपल्या कन्या, व आपल्या घरचे अवघे प्राणी, व आपलीं दोरें, व आपले अवघे पशू व आपली अवघी जी संपत्ति त्याने ज्वान देशांत मिळविली होती, यांस घेऊन आपला भाऊ याकोब याच्या पूर्वेकडील देशांत मेली. ७ कां कीं ते एकवट राहायापेसां त्याचें घन मोठें झालें, आणि त्याच्या प्रवासाचा देश त्याच्या टोराकरितां यांस सोसायाला शकत नव्हता. ८ तसें एसाव शेईर उंगरावर राहिला.

९ एसाव तोच अदोम आणि शेईर उंगरावरिल अदोमी यांचा पूर्वज जो एसाव याची वंशावळी ही; १० एसावाच्या संतानाचीं नांवें हीं, एसावाची बायको आदा इचा पुत्र अलीफाज;

आणि एसावाची बायको हाशमाथ इचा पुत्र रगुवेल. ११ आणि अलीफाजाचें संतान, तेमान, थोमार, झफो, व गाताम, व कनाज, होते. १२ आणि एसावाचा पुत्र अलीफाज याची उपपत्नी थिन्ना होती, तीहि अलीफाजापासून अमालेकाला प्रसवली, हे एसावाची बायको आदा इचें संतान. १३ आणि रगुवेलचें संतान हे, अन्नय, व जेराह, शम्मा, व मिन्जा, हे एसावाची बायको हाशमाथ इचें संतान होते. १४ आणि त्रिवोनाची नात जी अनाची कन्या अहलीबामा एसावाची बायको इचें संतान हे होते, झणजे ती एसावाची घडश, व घालाम, व कोराह, यांस प्रसवली. १५ एसावाच्या संतानातील हे नायक, एसावाचा वडील पुत्र अलीफाज याचें संतान, तेनाम नायक, थोमार नायक, झफो नायक, कनाज नायक. १६ कोराह नायक, खताम नायक, अमालेक नायक; हे नायक, अदोम देशांत अलीफाजापासून, हे अदोमचें संतान. १७ आणि एसावाचा पुत्र रगुवेल याचें संतान हे, नाहाथ नायक, जेराह नायक, शम्मा नायक, मिन्जा नायक, हे नायक अदोमदेशांत रगुवेलपासून, हे एसावाची बायको हाशमाथ इचें संतान. १८ आणि एसावाची बायको अहलीबामा इचें संतान हे, घडश नायक, घालाम नायक, कोराह नायक; हे नायक एसावाची बायको अहलीबामा जी अनाची कन्या इजपासून. १९ हे एसाकचें संतान आणि छातील हे नायक, तोच अदोम. २० सेईर जो होरी याचें संतान त्या देशाकिल राहणारे हे, लोटान, व शोबाल, व त्रिवोन, व अना, व दिशोन, व एजर. २१ आणि दीशान, हे अदोमदेशातील सेईर याचें संतान, होरी यातील नायक. २२ आणि लोटानचें संतान, होरी व हेमान, होते; आणि लोटानाची वहीण तिन्ना. २३ आणि हे शोबालाचें संतान, आल्मान, व मानाहाथ, व अबाल, झफो, व थोनाम. २४ आणि हे त्रिवोनाचें संतान, रीं आय्या, व अन्न, जो अना आपला वाम त्रिवोन याच्या माठवांस घारीत असतां राहतां बेन्निम फवला, तो हा. २५ आणि हे अनाचें संतान दिशोन, आणि अनाची कन्या अह-

लीबामा. २६ आणि हे दिशानाचें संतान हेमदान, व एखान, व इथान, व खरान. २७ हे एजेराचें संतान, खिन्हान, व खवान व अकान. २८ हे दीशानाचें संतान, ऊज, आणि धरान. २९ होरी यांपासून नायक हे, लोटान नायक, शोबाल नायक, त्रिवोन नायक. ३० अना नायक, दिशोन नायक, एजर नायक, दीशान नायक; हे आपल्या नायकीप्रमाणें सेईर देशातील होरी याचे नायक.

३१ आणि इस्राएलाच्या संतानावर कोणी राजाने राज्य केल्यापूर्वी अदोमदेशांत जे राज्य करीत होते, ते हे. ३२ झणजे बौराचा पुत्र ऐला याने अदोमांत राज्य केलें, आणि त्याच्या नगराचें नांव दिन्हाबा. ३३ आणि ऐला भेल्यावर त्याच्या ठिकाणीं बज्यांतील जेराहाचा पुत्र पोबाब याने राज्य केलें. ३४ आणि घोबाब मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं तेमानी देशातील हुशाम याने राज्य केलें. ३५ आणि हुशाम मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं बदादाचा पुत्र हदाद याने राज्य केलें; याने घोबाबाच्या शिबारांत घिघानाला मारिलें, आणि त्याच्या नगराचें नांव अवीथ. ३६ आणि हदाद मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं माचेक्यातील साम्ला याने राज्य केलें. ३७ आणि साम्ला मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं नदीजवळील रहोबोथ तेथील शाडल याने राज्य केलें. ३८ आणि शाडल मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं आखबोराचा पुत्र बालहानन याने राज्य केलें. ३९ आणि आखबोराचा पुत्र बालहानन मेला, तेव्हां त्याच्या ठिकाणीं हदार याने राज्य केलें; तेव्हां त्याच्या नगराचें नांव घाड, आणि त्याच्या बायकोचें नांव महेटाबेल मारेटेदाची नात मेआहाबाची कन्या. ४० एर एसावापासून नायक त्यांचीं नांवां आपापल्या ठिकाणीं आपल्या नांवानीं हीं, तिन्ना नायक, अल्वा नायक, पथेथ नायक; ४१ अहलीबामा नायक, अला नायक, पीनोन नायक; ४२ कनाज नायक, तेमाव नायक, मिन्जार नायक; ४३ मारिदयेल नायक, ईराम नायक; हे आपापल्या वस्त्यांत आपापल्या नतन देशांत अदोमाचे नायक, तो एसाव अदोमाचा पूर्वज.

अध्याय ३७.

तेव्हा योसेफ आपल्या बापाच्या प्रवास देशांत
 द्यणजे खानान देशांत राहिला. २ हे योसेफ-
 बाब्या जन्मस्थील वृत्तात; योसेफ सत्रा वर्षांचा
 असता आपल्या भावांसंगती शेरडांत चारीत हो-
 ता; तसें तो मूल आपल्या बापाच्या बायका बि-
 न्हा व खिल्मा यांच्या पुत्रांसहित होता, तेव्हा यो-
 सेफाने त्यांच्या दुष्टाईचें गाढाणें त्यांच्या बापाजवळ
 अग्रिलें. ३ आणि इस्राएलाने आपल्या सर्व
 पुत्रांपेक्षा योसेफावर प्रीति केली होती, कां कीं हा
 त्याचा द्यातारपणाचा पुत्र; तेव्हा त्यासाठीं त्याने
 विचित्र अंगरखा केला. ४ आणि त्याच्या भावा-
 नी पाहिलें कीं आपला बाप त्याजवर त्याच्या सर्व
 भावांपेक्षा प्रीति करीत होता, यास्तव त्यानी त्या-
 चा द्वेष केला, आणि त्याच्याने त्याला सुखरूपें
 बोलवत नव्हतें. ५ तेव्हा योसेफाने स्वप्न पाहिलें
 आणि त्याने तें आपल्या भावांस सांगितलें, परंतु
 त्यानी त्याचा द्वेष अधिकच केला. ६ तेव्हा तो
 त्यांस बोलला, हें स्वप्न कृपा करून ऐका. ७ म-
 ला असें पडलें कीं, पाहा, आझी शेतामध्ये पेंढ्या
 बंधित होती, आणि पाहा, माझी पेंढी उठून उभीच
 राहिली, आणि पाहा, तुमच्या पेंढ्या तिच्याभोंवतें
 उभ्या राहून माझ्या पेंढीला नमन्या. ८ तेव्हां
 त्याचे भाऊ त्याला बोलले, तूं आझावर राजा हो-
 सीलच होसील काय? आझावर धवीपण करसी-
 लच करसील खरें? मग त्यानी त्याच्या स्वप्नांमुळे
 व त्याच्या मोठींमुळे त्याचा द्वेष अधिकच केला.
 ९ नंतर त्याने अणखी स्वप्न पाहिलें आणि तेंहि
 आपल्या भावांस सांगून झटलें, पाहा मला अणखी
 स्वप्न पडलें कीं पाहा, सूर्य, व चंद्र, व अकरा नक्ष-
 त्रें मला नमलीं. १० आणि जसें त्याने आपल्या भा-
 वांस तसें आपल्या बापास सांगितलें; तेव्हा त्याच्या
 बापाने त्याच्या निषेध करून त्याला झटलें, तूं हें
 काय स्वप्न पाहिलें? मी आणि तुझी आई आणि
 तुझे भाऊ तुला भूमीपर्यंत नमायास येऊंच येऊं
 काय? ११ तेव्हा त्याचे भाऊ त्याजवर संतापले,
 परंतु त्याच्या बापाने ती गोष्ट मनांत ठेविली. १२
 नंतर त्याचे भाऊ आपल्या बापाच्या शेरडांत चार-
 रायाला शखेमास गेले. १३ मग इस्राएल बो-

सेफाला बोलला, तुझे भाऊ शखेमास चारितात
 कीं नाहींत? ये, द्यणजे मी तुला त्याजवळ पाठवीन;
 तेव्हा हा त्याला बोलला, मी एथें आहे. १४ म-
 ग तो झाला बोलला, आतां तूं जाऊन आपल्या
 भावांचें समाधान आणि शेरडांचें समाधान पाहून
 मला वर्तमान परत आण; तसें त्याने त्याला हेब्रोन
 खिंडीहून पाठविलें आणि तो शखेमास गेल. १५
 तेव्हा तो कोणाला असा आढळला कीं पाहा
 शिषारांत फिरत होता, यास्तव त्या माणसाने त्या-
 ला असें विचारिलें कीं, तूं काय शोधितोस? १६
 तेव्हा तो बोलला, मी आपले भाऊ शोधित आहे,
 ते कोठें चारितात हें तूं कृपा करून मला सांग.
 १७ मग तो माणूस बोलला, ते एथून निघाले,
 कां कीं आपण द्योयानास जाऊं, असें त्यांचें द्यणणें
 म्या ऐकिलें; मग योसेफ आपल्या भावांच्या पाठी-
 मागें गेला, आणि त्यांस द्योयानांत बावला. १८
 तेव्हा त्यानी त्याला दुखून पाहिलें, आणि तो
 त्याजवळ आल्यापूर्वी त्यानी त्याला मारायास त्या-
 विषयीं योजना केली. १९ आणि ते एकमेकासीं
 बोलले, पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. २० तर
 आतां चला, आपण त्याला जिवें मारूं, आणि ए-
 खाया खाचेंत त्याला टाकूं, मग असें बोलूं कीं, दुष्ट
 श्वापदाने त्याला खाळें आहे; नंतर त्याचीं स्वप्नें
 काय होतील तें आपण पाहूं. २१ तेव्हा रडवे-
 नाने ऐकिलें आणि त्याला त्याच्या हातांतून सोड-
 वारें द्यणून असें झटलें, आपण त्याला जिवें मरूं
 नये. २२ आणि त्याला त्याच्या हातांतून सोड-
 वून त्याच्या बापाजवळ त्याला परतवार्जे, द्यणून
 रडवेनाने त्यांस झटलें, रक्त शबूं नका, रानांत
 या खाचेंमध्ये त्याला घाला, परंतु त्याजवर हात
 टाकूं नका. २३ नंतर योसेफ आपल्या भावांज-
 वळ आल्यावर असें झालें कीं त्यानी योसेफाचा
 अंगरखा, जो विचित्र अंगरखा त्याच्या अर्मी होता,
 तो काढून घेतला, आणि त्याला घरून त्या खाचेंत
 टाकिलें. २४ तेव्हा ती खाच रिकामी, त्यांत पा-
 णी नव्हतें. २५ मग ते भाकरी खायास बसले;
 तेव्हा त्यानी आपले डोळे बंद करून पाहिलें कीं
 पाहा, इस्राएलाचा काफल त्याच्या उंटासुद्धां
 गिलादाहून आला, सुगंध द्रव्यें व मीठ व
 बोक वाहून यितारांत उतरायाच ते काळ होतो.

२१ तेव्हा यहुदा आपल्या भावांजवळ बोलला, जर आझी आपला भाऊ मारूं आणि त्याचें रक्त लपवूं तर लाभ काय २० झाला, झणजे आपण तो इश्राएल्यास विकूं, परंतु आमच्या हात त्याजवर नसो, कां तर तो आमचा भाऊ, आमचें आंग आहे; मग त्याच्या भावांनी ऐकिलें. २८ तसें मिथ्यानी व्यापारी लोक जवळून जात असतां त्यानी योसेफला साचीतून ओढून काढिलें, योसेफाला वीस रुप्यासाठी इश्राएल्यास विकिलें; नंतर त्यानी योसेफला मिसरांत नेलें. २९ तेव्हां रडवेन फिरून खांचेजवळ आला, आणि पाहा, खांचेमध्यें योसेफ नाही, यास्तव त्याने आपली वस्त्रें फाडिलीं. ३० मग तो आपल्या भावांजवळ परत येउन बोलला, मूल तो नाही, आणि मी कोणीकडे जाऊं? ३१ तेव्हां त्यानी योसेफचा अंगरखा घेतला, आणि शेरडायील बकलूं मारिलें, नंतर रक्तांत अंगरखा बुचकळला. ३२ मग त्यानी तो विचित्र अंगरखा पाठविला आणि आपल्या बापाजवळ पोहंचवून घाटलें, हा आढास सांपडला आहे, आतां तूं ओळख, हा तुझ्या पुत्राचा अंगरखा आहे किंवा नाही? ३३ तेव्हां त्याने तो ओळखिला, आणि घाटलें, माझ्या पुत्राचा अंगरखा आहे; कोणी दुष्ट स्थापदाने त्याला खालें आहे, योसेफ फारून टाकिला गेला. ३४ मग याकोबाने आपली वस्त्रें फाडिलीं; आणि आपल्या कंबरेस वरट नेसून आपल्या पुत्रासाठीं बहुत दिवस शोक केला. ३५ नंतर त्याचे सर्व पुत्र व त्याच्या सर्व कन्या त्याचें समाधान करायास उठल्या, परंतु तो समाधान पावयाचा नकार करीत बोलला, मी शोक करीत आपल्या पुत्राजवळ लोकांतरीं उतरेन, तसा त्याचा बाप त्याच्यासाठीं रडला. ३६ त्या मिथ्यानी तर त्याला, मिसरांत फारोचा खेक कोटीपर मुख्य हस्तकी, याजवळ विकिलें.

अध्याय ३८

आणि त्या वेळेस असें झालें कीं यहुदा आपल्या भावांजवळून उतरला, आणि कोणी अज्ञानकर हीरा नामक त्याजवळ वळून गेला. २ मग यहुदाने एवें कोणी खजानी शूबा नामक याची कन्या पहिली; तेव्हां ती तिला घेउन तिच्या

जवळ गेला. ३ मग ती गरोदर होउन पुत्र प्रसवली, आणि त्याने त्याचें नांव एर ठेविलें. ४ नंतर ती अणखी गरोदर होउन पुत्र प्रसवली, आणि तिने त्याचें नांव ओनान ठेविलें. ५ मग ती फिरूनहि पुत्र प्रसवली, आणि तिने त्याचें नांव शेला ठेविलें; जेव्हा ती त्याला प्रसवली तेव्हा तो खजीबांत होता. ६ नंतर यहुदाने आपला वडील पुत्र एर यासाठीं नवरी घेतली, आणि तिचें नांव तामार. ७ परंतु यहुदाचा वडील पुत्र एर परमेश्वराच्या दुष्टीत दुष्ट होता, यास्तव परमेश्वराने त्याला मारिलें. ८ मग यहुदाने ओनानला सांगितलें, तूं आपल्या भावाच्या बायकोजवळ जा, झणजे तिजसीं लग्न करून आपल्या भावासाठीं संतान होऊं दे. ९ तेव्हां ओनान समजला कीं तें संतान आपलें होणार नाही, यास्तव जेव्हा तो आपल्या भावाच्या बायकोजवळ गेला, तेव्हा असें झालें कीं त्याने आपल्या भावाला संतान न द्यावें झणून भूमीवर नासविलें. १० आणि त्याने जें केलें तें परमेश्वराच्या दुष्टीत वाईट होतें, यास्तव त्याने त्यालाहि मारिलें. ११ तेव्हां यहुदा आपली सून तामार हला बोलला, माझा पुत्र शेला मीढ होंपर्यंत तूं आपल्या बापाच्या परीं विधवा राहा; कां कीं त्याने घाटलें, कदाचित् तोहि आपल्या भावांसारखा मरेल; मग तामार जाउन आपल्या बापाच्या परीं राहिली. १२ तेव्हां बहुत दिवस झाल्यावर यहुदाची बायको शूबाची कन्या मेली; मग यहुदा समाधान पावल्यावर आपला मित्र हीरा जो अतुळामी बासुदा आपल्या शेरडांच्या कातरणांजवळ तिन्नाथास चढला. १३ तेव्हां तामारिला असें कळविलें गेलें कीं, पाहा तुझा सासरा आपल्या शेरडांस कातरायासाठीं तिन्नाथास चढत आहे. १४ मग तिने आपल्या विधवेपणाचीं वस्त्रें आपल्यावरून काढिलीं आणि आपल्या मुखवस्ताने झांकिलें; तसा वेष धरून ती तिन्नाथाच्या वाटेवर उघड्या ठिकाणीं बसली, कां तर शेला मीढ झाला परंतु आपण त्याची नवरी करून दिव्ही मेली नाही, असें तिने पाहिलें. १५ तेव्हां यहुदाने तिला पाहून तिला वेष्ट्या असीं मोजिली, कां कीं तिने आपलें तोंड झांकिलें होतें. १६ मग तो वाटे-

वर तिजकडे फिरून बोलला, अगे चाल, मी तुज-
पासीं येईन; तो तर समजला नाही कीं ती आप-
ली सून; मग ती बोलली, तूं मजवळ येसील तर
मला काय देसील? १७ आणि तो बोलला, मी
शेरडांतून बकरूं पाठवीन; तेव्हां ती बोलली, तूं
पाठविशील तोंपर्यंत हडप देसील कीं काय? १८
मग तो बोलला, मी तुला हडप काय देऊं? आ-
णि ती बोलली, तुझा ठसा व तुझ्या पोहंच्या
व तुझ्या हातांत जी काठी ती; तेव्हां तो तीं
तिला देऊन तिच्याजवळ गेला, आणि ती त्यापा-
सून गरोदर झाली. १९ तेव्हां ती उठून गेली,
आणि तिने आपल्यावरून आपलें मुखवस्त्र काढून
आपल्या विधेपणाचीं वस्त्रें आंगीं घेतलीं. २०
तेव्हां त्या स्त्रीच्या हातापासून हडप घ्यायास
घडूदाने आपला मित्र जो श्रद्धालुमी त्याच्या हा-
ताने शेरडांतून बकरूं पाठविलें, परंतु ती त्याला
सांपडली नाही. २१ मग त्याने त्या जाग्यातील
माणसांस विचारिलें कीं, जी वेश्या वाटेवर दृष्टीत
होती ती कोठें आहे? आणि ते बोलले; एथें कोणी
वेश्या नव्हती. २२ तेव्हां तो घडूदाजवळ परत
येऊन बोलला, ती मला सांपडली नाही, अणखी
त्या जाग्यातील माणसें बोललीं कीं, एथें कोणी वेश्या
नव्हती. २३ तेव्हां घडूदा बोलला, ती आप-
ल्यासीं घेवो, नाही तर आडी तुच्छ होऊं; पाहा,
म्या हें बकरूं पाठविलें परंतु ती तुला सांपडली
नाहीं. २४ मग सुमारें तीन महिन्यांनंतर असें
झालें कीं घडूदाला असें कळविलें गेलें कीं, तुझी
सून तामार, इने व्यभिचार केला आहे; अणखी
पाहा, व्यभिचाराने ती गरोदर झाली आहे; मग
घडूदा बोलला, तुझी तिला काढा, आणि ती अ-
ळली जावो. २५ तेव्हां ती काढिलेली असतां,
तिने आपल्या सासऱ्याजवळ पाठवून सांगितलें कीं,
न्याचीं हीं आहेत त्या माणसापासून मी गरोदर
झालें; आणि ती बोलली, आतां तूं ओळख, हा
ठसा व पोहंच्या व काठी हीं कोणाचीं? २६ ते-
व्हां घडूदाने ओळखिली, आणि झटलें, ती मा-
स्यापेक्षा नीतिवंत आहे, कां कीं म्या आपला पुत्र
शेला याला ती दिव्ही नाही झणून; मग त्याने
तिला फिरून अनुभविलें नाही. २७ तेव्हां ति-
च्या प्रसवण्याच्या वेळेस असें झालें कीं पाहा ति-

च्या पोटांत जावळें होते. २८ आणि तिच्या
प्रसवण्यांत असें झालें कीं एकाने हात काढिला,
आणि सुइणीने त्याचा हात धरून त्याला जांभळें
सूत बांधून झटलें, हा पहिलें निघाला. २९ नं-
तर त्याने आपला हात माषारें घेतला, तेव्हां असें
झालें कीं पाहा, त्याचा भाऊ निघाला; तेव्हां ति-
ने झटलें, तूं कसें फोडीत आलास? तुजवर फो-
डणें असो; यास्तव त्याचें नांव फारेज ठेविलें
गेलें. ३० आणि त्यानंतर त्याचा भाऊ ज्याच्या
हाताला जांभळें सूत तो निघाला; आणि त्याचें
नांव जाराह ठेविलें गेलें.

अध्याय ३९.

योसेफ तर मिसरांत नेला गेला, आणि ज्यानी
त्याला तेथें खालीं नेलें, त्या इस्राएल्यांच्या
हातापासून पोटीफार फारोचा सेवक जो मुख्य ह-
स्तकी मिसरी माणूस याने त्याला विकत घेतलें.
२ परंतु परमेश्वर योसेफासंगतीं होता, आणि
तो सभाग्य माणूस झाला, आणि आपला धनी
मिसरी याच्या परीं असत होता. ३ तेव्हां त्या-
च्या धन्याने पाहिलें कीं परमेश्वर त्याच्यासंगतीं
आहे, आणि तो जें काहीं करितो तें त्याच्या हाता-
कडून परमेश्वर सफळ करितो. ४ तसें त्याच्या
दृष्टीत योसेफाला कृपा मिळाली आणि त्याने त्या-
ची सेवा केली; मग त्याने त्याला आपल्या घरावर
ठेविलें, आणि आपलें जें अवघें होतें तें त्याच्या
हातीं ठेविलें. ५ आणि त्याने आपलें घर आणि
जें आपलें सर्व होतें तें त्याला सोपिलें, तेव्हांपासून
असें झालें कीं परमेश्वराने योसेफाकरितां त्या
मिसऱ्याच्या घरास आशीर्वाद दिव्हा; तसें घरा-
मध्ये व शेतामध्ये जें अवघें त्याचें होतें, त्यावर
परमेश्वराचा आशीर्वाद झाला. ६ यास्तव
त्याने आपलें जें अवघें योसेफाच्या हातीं असें
सोपिलें कीं त्याने जें अन्न खालें त्यानांचून आपलें
काहीं जाणिलें नाही; आणि योसेफ सुंदर व सु-
दर्शन होता. ७ आणि ह्या गोष्टींनंतर असें
झालें कीं त्याच्या धन्याच्या बायकोने आपली
दृष्टि योसेफावर ठेविली, आणि झटलें, माझ्या-
जवळ निज. ८ परंतु त्याने नकार केला, आणि
आपल्या धन्याच्या बायकोला झटलें, पाहा, मा-

श्याज्वळ परांत काय तें माझा धनी जाणत नाही, आणि त्याने आपलें सर्व जें आहे तें माझ्या हातीं ठेविलें आहे. ९ या परांत मजपेक्षा कोणी मोठा नाही, आणि त्याने तुजशिवाय मजपासून कांहीं राखिलें नाही, कारण कीं तूं त्याची स्त्री आहेस; तर ही मोठी दुष्टाई मी कसें करूं! आणि देवाज्वळ पाप कसें करूं! १० परंतु ती योसेफास दिसोदिवस द्वाणत होती, तथापि असें झालें कीं त्याने तिच्याज्वळ निजायास अथवा तिच्याज्वळ भसायास तिचें ऐकिलें नाही. ११ आणि कोष्मिका वेळेस असें झालें कीं तो आपलें काम करायास परांत आला, आणि घरच्या माणसांतील कोणी तेथें परामध्ये नव्हता, १२ तेव्हां तिने त्याचें वस्त्र धरून झटलें, माझ्याज्वळ नीज; मग तो आपलें वस्त्र तिच्या हातांत सांडून पळता बाहेर निघाला. १३ तसें तो आपलें वस्त्र तिच्या हातीं सांडून बाहेर पळाला हें तिने पाहिलें, तेव्हां असें झालें कीं; १४ तिने आपल्या घरच्या माणसांस बोलाविलें आणि त्यांस असें झटलें कीं, पाहा, आमचें हांसूं करायास त्याने इत्री माणसाला आमच्याज्वळ आणिलें आहे; नो माझ्याज्वळ निजायास मजकडे आला, मग मी मोठ्या शब्दाने ओरडलें. १५ आणि मी हाक फोडून ओरडलें हें त्याने ऐकिलें, तेव्हां असें झालें कीं तो आपलें वस्त्र माझ्याज्वळ सांडून पळता बाहेर निघाला. १६ मग त्याचा धनी आपल्या घरी येईपर्यंत तिने त्याचें वस्त्र आपल्याज्वळ ठेविलें. १७ नंतर तिने त्याला ह्या गोष्टीप्रमाणें सांगितलें कीं, तो इत्री घाकर ज्याला त्वां आमच्याज्वळ आणिलें, तो माझें हांसूं करायास मजकडे आला. १८ आणि मी हाक फोडून ओरडलें, तेव्हां असें झालें कीं तो आपलें वस्त्र माझ्याज्वळ सांडून बाहेर पळाला. १९ आणि तेव्हां त्याच्या धन्याने आपल्या बायकोने आपल्याला सांगितलेली गोष्ट ऐकिली कीं, तुझ्या घाकराने असा गोष्टीप्रमाणें मला केलें, तेव्हां असें झालें कीं त्याचा राग पेटला. २० यास्तव योसेफाच्या धन्याने त्याला धरिलें, आणि ज्या ठिकाणी राजाचे बंदिखान बंदांत होते त्या बंदिखानेंत त्याला पातलें; तसें तो तेथें बंदिखानेंत असत होता. २१ परंतु परमेश्वर योसेफासंगतीं हो-

ता आणि त्याज्वळ दया केली, आणि त्याला बंदिखानेच्या अधिकाराच्या दृष्टींत कृपा दिव्ही. २२ यास्तव बंदिखानेच्या अधिकार्याने बंदिखानेंतील सर्व बंदिवान योसेफाच्या हातांत दिले, आणि तेथें त्यानीं अवघें जें केलें त्याचा हा करविणारा होता. २३ आणि बंदिखानेच्या अधिकार्याने त्याच्या हाताखालीं कशास कांहीं पाहिलें नाही, यास्तव कीं परमेश्वर त्याच्यासंगतीं होता, आणि त्याने जें केलें तें परमेश्वराने सफळ केलें.

अध्याय ४०.

ह्या गोष्टींनंतर असें झालें कीं मिसरी राजाचा प्राशनकारी व भाजणारा यानीं आपला मधु मिसरी राजा याचा अपराध केला होता. २ यास्तव फारो आपल्या दोषा सेवकांवर, द्वाणजे प्राशनकार्यांचा पुढारी व भाजणार्यांचा पुढारी याज्वळ कोपला. ३ आणि हस्तकांच्या पुढार्यांच्या घरी ज्या ठिकाणी योसेफ बंदिवान होता तेथें त्याने त्यांस बंदीस पातलें. ४ तेव्हां हस्तकांच्या पुढार्याने त्यांस योसेफाच्या स्वाधीन केलें, मग त्याने त्यांची सेवा केली, आणि ते कित्येक दिवस बंदीस राहिले. ५ नंतर मिसरी राजाचा प्राशनकारी व भाजणारा जे बंदिखानेंत बंद होणे ह्या दोषानीं एका रात्रीं आपल्या आपल्या स्वप्नांच्या अर्थप्रमाणें स्वप्न पाहिलें. ६ मग सकाळीं योसेफ त्याज्वळ आला आणि त्याने त्यांस पाहिलें, तेव्हां पाहा, ते ग्लान झाले. ७ तेव्हां त्याने आपल्यासंगतीं बंदीस आपल्या धन्याच्या घरी फारोचे सेवक यांस असें विचारिलें कीं, आज तुमचीं तोंडे ग्लान कां झालीं? ८ मग ते त्याला बोलले, आधीं स्वप्न पाहिलें आणि त्याचा अर्थ काढणारा नाही; तेव्हां योसेफ त्यांस बोलला, अर्थ काढणीं देवाकडे नाहीत कीं काय? तुम्ही आतां तीं मला सांगा. ९ मग प्राशनकार्यांच्या पुढार्याने आपलें स्वप्न योसेफाला सांगितलें; असें त्याला झटलें कीं, माझ्या स्वप्नांत असें झालें कीं पाहा, माझ्यासमोर द्राक्षवेल झाल्म, आणि द्राक्षवेलाचे तीन फाटे. १० तेव्हां तो फुटल्यासारखा झाला फुलवरा येऊन त्याच्या घडणीं द्राक्षें पिकविलीं. ११ तेव्हां फारोची नाटी माझ्या हातांत

होती आणि म्यां द्रक्षें घेउन तीं फारोच्या वाटीत पिळिलीं, मग वाटी फारोच्या हातावर ठेविली. १२ तेव्हा योसेफ त्याला बोलला, त्याचा अर्थ असा, ते तीन फाटे तीन दिवस आहेत. १३ पुढें तीन दिवसांत फारो तुझें मस्तक उंचावील आणि तुझ्या कारभारावर तुला पूर्ववत् करील, मग जेव्हा तूं त्याचा प्राशनकारी होतस त्या पहिल्या रीतीप्रमाणें तूं फारोची वाटी त्याच्या हातांत देसील. १४ आणि जेव्हा तुझें बरें होईल, तेव्हा तूं अवश्य आपल्यासीं माझी आठवण कर, आणि कृपेने मजवर दया करून माझी मोष्ट फारोला सांग, आणि मला या घरांतून काढ. १५ कां तर मी इश्राय्याच्या देशांतून चोरलेला खरें, आणि त्यानी मला कैदेत ठेवावें झणून म्या एथेंहि काहीं केले नाहीं. १६ नंतर अर्थ चांगला, हें भाजणाऱ्यांच्या पुढ्याने पाहून योसेफाला घटलें, मिहि आपल्या स्वप्नांत असा होतो कीं पाहा, माझ्या मस्तकावर तीन पांढऱ्या टोपल्या; १७ आणि बरील टोपलींत भाजण्याने केलेलीं फारोचीं सर्व प्रकारचीं खाणीं होतीं, आणि पांखराची तीं माझ्या मस्तकावरील टोपलींतून खालीं. १८ तेव्हा योसेफ उत्तर करीत बोलला, त्याचा अर्थ हा, त्या तीन टोपल्या तीन दिवस आहेत. १९ पुढें तीन दिवसांत फारो तुझ्यावरून तुझा मस्तक उंचावील आणि तुला झाडावर टांगील, मग पांखरें तुजवरून तुझें मांस खातील. २० नंतर तिसऱ्या दिवसीं फारोचा जन्मदिवस झाला, तेव्हां त्याने आपल्या सर्व चाकरांमध्यें प्राशनकार्यांचा पुढारी व भाजणाऱ्यांचा पुढारी यांचा तपास केला. २१ आणि त्याने प्राशनकार्यांच्या पुढ्याला त्याच्या प्राशनकारीपणावर पूर्ववत् केले, मग त्याने फारोच्या हातावर वाटी ठेविली; २२ परंतु भाजणाऱ्यांच्या पुढ्याला टांगिलें; जसें योसेफाने त्यास अर्थ सांगितला, तसें. २६ तथापि प्राशनकार्यांच्या पुढ्याने योसेफाची आठवण केली नाहीं, त्याला विसरला.

अध्याय ४१.

मग दोन वर्षांचा काळ गेल्यावर असें झालें कीं फारोला स्वप्न पडलें; तेव्हा पाहा, तो नदी-

जवळ उभा राहिला. २ नंतर पाहा, सात गवयी दिसण्यांत सुंदर व आंगीं पुष्ट अशा नदींतून चढल्या आणि लव्हाळ्यांत चरत होत्या. ३ आणि पाहा, त्यांच्यामार्गे दुसऱ्या सात गवयी, दिसण्यांत कुरूप व आंगीं शुष्क, अशा नदींतून चढल्या, आणि नदीच्या काठी त्या पहिल्या गवयी-जवळ उभा राहिल्या. ४ तेव्हा दिसण्यांत कुरूप व शुष्क आंगाच्या गवयी यांनी त्या दिसण्यांत सुंदर व पुष्ट सात गवयी खाऊन टाकिल्या; नंतर फारो जाग झाला. ५ मग तो झोंपी गेला आणि दुसरी वेळ त्याला असें स्वप्न झालें कीं सात फुगीर व चांबळीं कणसें एक ताटावर उगवलीं. ६ आणि पाहा, त्यांच्यामार्गे शुष्क व पूर्वेकडल्या वाऱ्याने करपलेलीं, असीं सात कणसें वाडिलीं. ७ आणि त्या सात शुष्क कणसानी तीं सात फुगीर व भरीव कणसें मिळिलीं; मग फारो जाग झाला, आणि पाहा स्वप्न आहे. ८ नंतर सकाळीं असें झालें कीं त्याचें मन वितातूर असून त्याने पाठवून मिसरातील सर्व ज्योतिषी आणि तेथील सर्व चतुर यांस बोलाविलें, आणि त्यांस फारोने आपलें स्वप्न सांगितलें; परंतु त्याचा अर्थ फारोजवळ कोणाच्याने सांगवला नाहीं. ९ मग प्राशनकार्यांचा पुढारी फारोला असें बोलला कीं, आज मी आपले अपराध आठवितों. १० फारो आपल्या चाकरावर रागें भरला होता, आणि त्याने मला व मजसहित भाजणाऱ्यांच्या पुढ्याला हस्तक्यांच्या पुढ्याच्या घरीं बंदीस कातलें. ११ मग एक रात्रीं आझी स्वप्न फाहिलें, म्या आणि त्याने आपल्या स्वप्नाच्या अर्थाप्रमाणें असें आझी स्वप्न पाहिलें. १२ तेव्हा एक इझी नवातरणा जो हस्तक्यांच्या पुढ्याचा चाकर तो तेंथें आमच्यासंगतीं होता, आणि आझी त्याला सांगितलें; मग त्याने आमच्या स्वप्नाचा अर्थ आझासाठीं काढिला, आपल्या स्वप्नाप्रमाणें अर्थ काढिला. १३ आणि असें झालें कीं त्याने आझासाठीं बसा अर्थ काढिला तसें झालें; त्याने मला माझ्या कारभारावर पूर्ववत् केले, आणि त्याला टांगिलें.

१४ तेव्हा फारोने पाठवून योसेफाला बोलाविलें, आणि त्यानी त्याला कैदेतून लवकर काढिलें तेव्हा त्याने आपणास आणि आपलीं बरे वडलीं,

मग तो फारोजवळ आला. १५ तेव्हा फारो योसेफाला बोलला, म्या स्वप्न पाहिलें परंतु त्याचा अर्थ काटणारा कोणी नाही; आणि म्या तुजविषयीं असें ऐकिलें कीं तूं स्वप्न ऐकून त्याचा अर्थ काढितोस. १६ तेव्हा योसेफाने फारोला असें उत्तर केलें कीं, माझ्यानेच नाही, देव फारोला सुखाचें उत्तर देवो. १७ मग फारो योसेफाला बोलला, माझ्या स्वप्नामध्ये पाहा, मी नदीच्या काठी उभा राहिलों. १८ आणि पाहा सात गायी आर्मी पृष्ठ व सुंदर रूपाच्या अशा नदीतून चढल्या, आणि लव्हाळ्यांत चरत होत्या. १९ मग पाहा, त्यांच्यामार्गे रोड व फार कुरूप व शून्य आर्मी अशा अणखी सात गायी चढल्या; अवघ्या मिसरदेशांत त्यासारिख्या वाईट म्या कर्षण पाहिन्या नाहीत. २० तेव्हा शून्य व वाईट गायी बानी त्या पहिन्या पृष्ठ सात गायी खाऊन टाकल्या. २१ आणि त्या त्यांच्या पोटांत मेल्यावरहि असें जाणविलें नाही कीं त्यांच्या पोटांत मेल्या, परंतु त्यांचें रूप पहिन्याप्रमाणें वाईट राहिलें; मग मी जाम झालों. २२ नंतर माझ्या स्वप्नांत मला दिसलें कीं पाहा, एका तांटावर सात कणसें भरिंव व चांगलीं, असीं वरतीं आलीं. २३ आणि पाहा त्यांच्यामार्गे सात कणसें निबर, शुष्क, पूर्वेकडल्या बाज्याने करपलेलीं, असीं उमवलीं. २४ आणि त्या शुष्क कणसानी तीं सात चांगलीं कणसें मिळिलीं; तर म्या ज्योतिर्घास सांगितलें, परंतु कोणी मला समजाविलें नाही. २५ तेव्हा योसेफ फारोला बोलला, फारोचें स्वप्न तें एक आहे; देव जें करितो तें फारोला कळविलें. २६ सात चांगल्या गायी तीं सात वर्षे, आणि सात चांगलीं कणसें तीं सात वर्षे आहेत; स्वप्न एकच. २६ आणि त्या गायींच्या मार्गे रोड व वाईट ज्या सात गायी वरतीं आल्या तीं सात वर्षे आहेत; आणि सात कणसें कीं शुष्क पूर्वेकडल्या बाज्याने करपलेलीं, तीं दुष्काळाचीं सात वर्षे होतील. २८ जी गोष्ट म्या फारोला सांगितली ती हीच, देव जें करितो तें फारोला दाखवितो. २९ पाहा, सर्व मिसरदेशांत अति सर्वगाईचीं सात वर्षे येत आहेत. ३० आणि त्यानंतर दुष्काळाचीं सात वर्षे उमवतील! मग मिसरदेशांत सर्वगाई अगदीं मिसरली जाईल,

आणि दुष्काळ देशाचा क्षय करील. ३१ आणि तिच्यानंतर जो दुष्काळ त्यामुळें ती सर्वगाई देशांत कळणार नाही, कीं तर तो फार भारी होईल. ३२ आणि फारोला स्वप्न दोन वेळा झालें, तें ह्मणवा वरून कीं ही गोष्ट देवाकडून खचीत केलेली आहे, आणि ती पूर्ण करायास देव उतावळी करित आहे. ३३ घास्तव आतां फारोने जुदिमान व शाहाणा माणूस शोधावा, आणि त्याला मिसर देशावर ठेवावे. ३४ फारोने हेहि करावें कीं देशावर पाहणेकरी ठेवावा; आणि सर्वगाईच्या सात वर्षांपर्यंत मिसर देशाचा पांचवा हिसा ध्यावा. ३५ आणि त्यानी जीं सात चांगलीं वर्षे येतात त्यांतील अवघें खाणें एकवट करावें, आणि फारोच्या हाताखालीं धान्य साठवावें, तसें त्यानी नमरा-मध्ये खणें राखावें. ३६ तसें दुष्काळाचीं जीं सात वर्षे मिसर देशांत होतील त्यांत तें खाणें देशाच्या भांडवळासाठीं होईल; हाणजे दुष्काळाने देशाचा क्षय न व्हावा. ३७ तेव्हा ती गोष्ट फारोच्या दृष्टींत आणि त्याच्या सर्व चाकरांच्या दृष्टींत बरी वाटली.

३८ मग फारो आपल्या चाकरांस बोलला, यासारिखा माणूस ज्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आद्यास तसा सांग्देल कीं कथ? ३९ बास्तव फारो योसेफाला बोळ्या, देवाने हें सर्व तुला जाणविलें आहे, यावरून तुझ्यासारिख्या जुदिमान व शाहाणा कोण्णि नाही. ४० तूं माझ्या परावर हो, आणि माझे सर्व लोक तुझ्या आज्ञेप्रमाणें कर्ततील, केवळ सिंहासनीं मी तुजपेक्षा मोठा होईं. ४१ आणि फारो योसेफाला बोलला, पाहा म्या तुला अवघ्या मिसरदेशावर ठेविलें आहे. ४२ तेव्हा फारोने आपली मोहर आपल्या हातांतून काढून योसेफाच्या हातांत पातली, आणि त्याच्या गळ्यांत सोन्याचा हार घातला. ४३ मग आपला जो दुसरा रथ त्यांत त्याला बसविलें आणि त्याच्यापुढें मुडपे टेंका, असें लोकानी ललकारिलें; तसें त्याने त्याला अवघ्या मिसरदेशावर ठेविलें. ४४ आणि फारो योसेफाला बोलला, मी फारो आहे आणि तुझ्या आज्ञेवाचून अवघ्या मिसरदेशांत कोणी आपला हस्त दिका पाय उचलणार नाही. ४५ तेव्हा फारोने योसेफाचें नांव

झाफनाथपानेहा असें ठेविले, आणि भोनाचा या-
जक पोटीफेरा याची कन्या भासनाथ ही त्याची
नवरी करून त्याला दिव्ही, आणि योसेफ अव-
घ्या मिसरदेशावरून गेला.

४६ आणि जेव्हा योसेफ मिसराचा राजा
फारो यासमोर उभा राहिला, तेव्हा तो तीस व-
षांचा होता; मंतर योसेफ फारोच्या पुढून नि-
घाला आणि अवघ्या मिसरदेशांत फिरला. ४७

तेव्हा सर्वगाईचीं सात वर्षे भूमिने भरमुठी करून
पिकविले, ४८ आणि जीं सात वर्षे मिसरदेशांत
झालीं त्यातील अवघे खाणें त्याने एकवट केले,
आणि तें खाणें नसरामध्यें ठेविले, आणि एकएक
नवराच्या चहुंरुडील देशांत जें अन्न तें त्यामध्यें
ठेविले. ४९ तसें योसेफने समुद्राच्या वाळुसा-
रिसें पुष्कळच धान्य एकवट केले, इतकें कीं त्याने
मोजबें सोडिले, कां तर तें अगणित झालें. ५०

आणि दुकाळाचीं वर्षे आल्यापूर्वी योसेफाचे दोन
पुत्र जन्मले; भोनाचा याजक जो पोटीफेरा याची
कन्या भासनाथ ही त्यापासून त्यास प्रसवली.
५१ आणि योसेफाने वडिलाचें नांव मनाशे
ठेविले, कां कीं त्याने छटले, माझे अवघे कष्ट
आणि माझ्या बापाचें सर्व घर बेवाने मला वि-
सरविले आहे. ५२ आणि दुसऱ्याचें नांव त्याने
एफ्रायम ठेविले, कां कीं माझ्या दुःखाच्या देशांत
बेवाने मला सफळ केले आहे.

५३ तेव्हा मिसरदेशांत सर्वगाईचीं जीं सात
वर्षे झालीं, तीं संपलीं. ५४ मंतर योसेफाने सां-
गित्त्याप्रमाणें दुकाळाचीं सात वर्षे येऊं लाग-
लीं; तेव्हा दुकाळ त्या सर्व देशांमध्ये झाला परंतु
अवघ्या मिसरदेशांत भाकर होती. ५५ मग अ-
वघ्या मिसरदेशांत दुकाळ झाल्यावर रयत फा-
रोजवळ अनासाठीं ओरडली, तेव्हा फारो सर्व
मिसर-त्यांस बोलला, योसेफाजवळ जा, तो तुझास
जें सांगेल तें तुझी करा. ५६ तेव्हा दुकाळ
देशांच्या सर्व पाठीवर झाल्यानंतर योसेफाने
सर्व सठे उचडले आणि मिसर-त्यांस विकिले;
आणि मिसरदेशांत दुकाळ भारी झाला.
५७ तेव्हा सर्व देशांचे ते मिसरांत योसेफा-
जवळ विकत घ्यायास आले, कां तर सर्व दे-
शांत दुकाळ भारी झाला.

अध्याय ४२.

मंतर याकोबाने पाहिलें कीं मिसरांत धान्य आ-
हे, तेव्हा याकोब आपल्या पुत्रांस बोलला, तु-
झी परस्परांस कां पाहातां! २ मग तो बोलला,
पाहा, म्या ऐकिलें कीं मिसरांत धान्य आहे, तिकडे
उतरा आणि तेथून आझासाठीं विकत घ्या, झ-
णजे आझी न मरतां जगूं. ३ तसें योसेफाचे
दादा भाऊ धान्य विकत घ्यायास मिसरांत उत-
रले. ४ परंतु योसेफाचा भाऊ बन्यामीन माला
त्याच्या भावांसंगतीं याकोबाने पाठविलें नाहीं; कां
तर त्याने छटले, कदाचित् त्याला विघ्न प्राप्त हो-
ईल. ५ तेव्हा इत्नाएलाचे पुत्र विकत घ्यायास
येणाऱ्यांमध्ये आले, कां कीं खन्ननदेशांत दुकाळ
झाला. ६ मर त्या देशावर योसेफ अधिकारी
होता, त्याने देशांतील सर्व लोकांस विकिले, तेव्हा
योसेफाचे भाऊ आले, आणि आपलीं तोंडे भूमी-
कडे करून त्याला नमले. ७ तेव्हां योसेफाने
आपले भाऊ पाहून त्यांस ओळखिले, परंतु त्यांस
आपणाला अनेकखी दाखविले, आणि त्यांसीं क-
ठोर भाषणेंकरून त्यांस छटले, तुझी कोठून आ-
लां? तेव्हां ते त्याला बोलले, आझी खाणें वि-
कत घ्यायास खन्ननदेशाहून आलों. ८ तेव्हां
योसेफाने आपले भाऊ ओळखिले असताहि
त्यानी त्याला ओळखिले नाहीं. ९ आणि यो-
सेफाने त्यांविषयीं जीं स्वप्ने पाहिलीं होती तीं
आठविलीं, आणि त्यांस छटले, तुझी हेर आहां,
देशाचें नागवेंपण पाहायास आलां आहां. १०
तेव्हां ते त्याला बोलले, हे माझ्या धनी, असें न-
व्हे, परंतु धान्य विकत घ्यायास तुझे चाकर आले
आहेत. ११ आझी सर्व एक माणसाचे पुत्र आ-
हों, आझी खरे आहों; तुझे चाकर आझी हेर
नव्हां. १२ परंतु तो त्यांस बोलला, असें नव्हे,
कां कीं देशाचें नागवेंपण पाहायास तुझी आलां
आहां. १३ तेव्हां ते बोलले तुझे चाकर आ-
झी बारा भाऊ खन्ननदेशांतील एक माणसाचे
पुत्र आहों; आणि फहा घाकटा तो आज आम-
च्या बऱ्याजवळ, आणि एक नाहींच. १४ तेव्हां
योसेफ त्यांस बोलला, जें म्या तुझास सांगितलें,
तें तुझी हेर आहां. १५ बावळून तुमची परीक्षा

होईल, जर तुमचा भाऊ भाऊ एथे येत नाहीं
जर तुम्ही एखून जाचार नाहीं, असी फारोच्या जि-
वाची शपथ मी करितों. १६ तुम्ही आपल्यातून
एकला वाटवा, आणि त्याने तुमचा भाऊ आणावा
परंतु तुम्ही बंद राहा; तसें तुमच्या शेतीची प-
रीक्षा होईल कीं तुमच्यांत सत्यत्व आहे किंवा
नाहीं; तसें न कराल, तर फारोच्या जिवावरून
तुम्ही हेर आहां. १७ तेव्हां त्याने त्यांस तीन
दिवसपर्यंत अटकेंत कोंडिले. १८ मग तिसऱ्या
दिवसीं योसेफ त्यांस बोलला, हें तुम्ही करा आ-
णि जगा, कां कीं मी देवाला भितों. १९ जर तु-
म्ही खरे तर तुमचा एक भाऊ तुमच्या बंधिशाळेंत
बंदिवान राहो, परंतु तुम्ही जा, आणि आपल्या
घरांच्या भुकेसाठीं खाणें व्या. २० मग तुमचा
भाऊ भाऊ माझ्याजवळ आणा, ह्मणजे तुमच्या
शेती खऱ्या ठरविल आणि तुम्ही मरणार नाहीं;
नंतर त्यांनी त्याप्रमाणें केले. २१ तेव्हां ते एकमेकां-
सीं बोलले, हाहा आम्ही आपल्या भावाविषयीं दोषी
आहों, कां कीं आम्ही त्याच्या जिवाचे संकट पा-
हिलें, तेव्हां तो आम्हाजवळ काकुळती करित हो-
ता, तेव्हां आम्ही ऐकिले नाहीं, त्यासाठीं हें संकट
आम्हास लागलें. २२ तेव्हां रडवेन त्यांस उत्तर
देउन बोलला, मुलावर पाप करूं नका, असें म्या
तुम्हास सांगितलें नाहीं कीं काय? परंतु तुम्ही ऐ-
किले नाहीं, यास्तव पाहा, त्याच्या रक्तपाताचा
जडा घेतला आतो २३ आणि योसेफाने ऐकून
समजलें हें त्यांस ठाऊक नव्हतें, कां तर दुभाषी
त्यांच्यामध्ये होता. २४ तेव्हां तो त्यांजवळून
मुरकून रडला, मग त्यांढे फिरला, आणि त्यांसीं
बोलला; नंतर त्याने त्यांमधून शिमोन काडिला,
आणि त्याच्या दृष्टींत त्याला बांधिलें. २५ तेव्हां
योसेफाने आज्ञा दिव्ही कीं त्यांच्या मोग्यांत धान्य
भरावें, आणि प्रत्येकाच्या गोणींत त्याचा पैका फि-
रून घालावा, आणि वाटेचा विधा त्यांस द्यावा;
आणि वाटाराने त्यांस तसें केले. २६ नंतर ते
आपल्या कटवांवर धान्य घालून तेथून गेले. २७
मग उबारशाळेंत एकाने आपल्या माटवाला वै-
रण पायास आपली गोण सोडिली, तेव्हां त्या-
ला आपला पैका दिसला कीं पाहा, तो आपल्या
शेतीच्या तोंडांत होला. २८ तेव्हां तो आ-

पल्या भावांस बोलला, माझा पैका माषारा दिव्हा
आहे, आणि पाहा, माझ्या गोणींतच आहे; तेव्हां
त्याचें हृदय उचकलें, आणि ते थरथरले होउन
परस्परे बोलले, देवाने आम्हास हें काय केले?
२९ नंतर ते खनानदेशांत आपला बाप याकोब
याजवळ पोहंचले, आणि आपणांस जें लागलें, तें स-
र्व त्यांनी त्याला सांगितलें कीं, ३० म्या देशाचा
जो धनी तो माणूस आम्हासीं कठोर बोलला, आ-
णि देशाचे हेर असें त्याने आम्हास ठरविलें. ३१
परंतु आम्ही त्याला बोललों, आम्ही खरे आहों,
आम्ही हेर नव्हों. ३२ आम्ही आपल्या बापाचे
पुत्र बारा भाऊ आहों; एक तो नाही, आणि धा-
कटा तो आज आमच्या बापाजवळ खनानदेशांत
आहे. ३३ तेव्हां जो त्या देशचा धनी, त्या मा-
णसाने आम्हास छटलें, यावरून मी जाणेन कीं
तुम्ही खरे आहां, तुम्ही आपला एक भाऊ मजपा-
सीं ठेवावा, आणि तुम्ही आपल्या घरांच्या भुकेसा-
ठीं धान्य घेउन जा. ३४ आणि तुमचा धाकटा
भाऊ माझ्याजवळ आणा, मग तुम्ही हेर नव्हां,
परंतु तुम्ही खरे आहां, असें मी जाणेन; तुमचा
भाऊ तुम्हास देईन, आणि तुम्ही या देशांत व्या-
पार करावा. ३५ तेव्हां ते आपल्या गोग्या रिकाम्या
करित असतां असें झालें कीं पाहा, प्रत्येकाच्या
पैक्याची गांठोडी आपल्या गोणींत आहे; तेव्हां ते
आणि त्यांचा बाप त्यांच्या पैक्यांच्या गांठोड्या पा-
हून म्याले. ३६ तेव्हां त्यांचा बाप याकोब त्यांस
बोलला, तुम्ही मला पुत्रहीन करित आहां; योसेफ
तो नाही, आणि शिमोन तो नाही, ह्यामीना-
लाहि तुम्ही घ्याल, हीं धवर्षीं मला प्रतिकूल
आहेत. ३७ नंतर रडवेन आपल्या बापाला बो-
लला कीं, जर मी त्याला तुम्हाजवळ न आणीन
तर त्वां माझे दोन पुत्र मारावे, त्याला माझ्या
हातांत दे, ह्मणजे मी त्याला माषारें तुम्हाजवळ
आणीन. ३८ परंतु तो बोलला, माझा पुत्र तुम-
च्यासंगतीं खालीं जाणार नाही, कां कीं त्याचा
भाऊ मला आणि तो एकला राहिला; आणि
ज्या वाटेने तुम्ही जातां त्यांत जर त्याला विघ्न
प्राप्त होतें, तर तुम्ही माझे पिकलेले केंस खेदाने
लोकांतरी पाडाल.

अध्याय ४३.

तेव्हा देशांत दुकाळ भारी झाला. २ आणि त्यांनी जें धन्य विसरांतून आणिलें होतें, तें त्यांमि खाऊन संपविलें; तेव्हां असें झालें कीं त्यांच्या बाप त्यांस बोलला, तुम्ही परत आऊन आद्या-बाठीं थोडें खाणें विकत घ्या. ३ मग बहूदा त्याला बोलला कीं, त्या माणसाने आद्यास खचीतच खचीत सांगितलें कीं, तुमचा भाऊ तुमच्यासंगतीं नसला, तर तुम्ही माझे तोंड पाहणार नाहीं. ४ जर तूं आमच्या भावाला आमच्यासंगतीं पाठविणार आहेस, तर आम्ही उतरूं आणि तुझ्यासाठीं खाणें विकत घेऊं. ५ परंतु जर तूं पाठविणार नाहींस, तर आम्ही उतरणार नाहीं, कां कीं तो माणूस आद्यास बोलला, तुमचा भाऊ तुम्हाबरोबर नसला, तर तुम्ही माझे तोंड पाहणार नाहीं. ६ तेव्हां इस्राएल बोलला, तुमचा अणखी भाऊ आहे, हें त्या माणसाला सांगवें, असें माझे वाईट तुम्ही कां केले? ७ तेव्हां ते बोलले, त्या माणसाने आद्याविषयी आणि आमच्या नात्याविषयी चीकसीने विचारिलें कीं तुमचा बाप अझून जिवंत आहे कीं काय? तुमचा दुसरा भाऊ आहे कीं काय? आणि त्या गोष्टींच्या अर्थाप्रमाणें आम्ही त्याला सांगितलें; तुम्ही आपला भाऊ खालीं आणा, असें तो सांगेल, हें आमच्याने जाणवलेच कीं काय? ८ नंतर बहूदा आपला बाप इस्राएल याला बोलला, माझ्यासंगतीं मूल पाठीव, मग आम्ही उचून जाऊं, छणजे आम्ही न मरतां जगूं, आम्ही आणि तूं आणि आमचीं बाळकेंहे. ९ मी त्याविषयीं आमीन होईन, त्या त्याला माझ्या हातापासीं शोकावें; जर मी त्याला तुझ्याजवळ न आणितों आणि तुझ्यासमोर न ठेवितों, तर मी सर्वदा तुझें अपराधी होईन. १० कां कीं जर आम्ही विलंब केला नसता, तर निश्चयें आतां दुसरी खेप करून परत आलों असतों. ११ तेव्हां त्यांचा बाप इस्राएल त्यांस बोलला, जर सध्यां असें आहे तर तुम्ही हें करा; या देशातील निवडक पदार्थ तुमच्या गोण्यांत घेऊन त्या माणसासाठीं भेट खालीं न्या, थोडा डोक व थोडी मध, सुंगधद्रव्यें व बोट, पिस्ते व बदाम, हीं न्या. १२ आणि

दुपट पैका आपल्या हातांत घ्या, आणि तुमच्या गोण्यांच्या तोंडांत जो पैका मागे आणिला गेला तो तुम्ही आपल्या हातांत परत न्या; कदाचित् ती चूक होती. १३ आणि तुमचा भाऊ घ्या, मग उठून त्या माणसाजवळ परत जा. १४ आणि सर्वसमर्थ देवाने त्या माणसाच्या दर्शनीं तुम्हास दया देऊन तुम्हासुद्धां तुमचा दुसरा भाऊ, आणि बऱ्यामीन माघारें पाठवावा, आणि जर मी पुत्रहीन होतों तर पुत्रहीन होतों. १५ नंतर त्या माणसाने असी भेट घेतली, आणि आपल्या हातांत दुपट पैका आणि बऱ्यामीनहि घेतला, मग ते उठून विसरांत उतरले आणि योसेफासमोर उभे राहिले. १६ तेव्हां योसेफाने त्यांच्यासंगतीं बऱ्यामीनाला पाहून आपल्या घरच्या कारभार्याला सांगितलें कीं, या माणसांस घरीं ने, आणि खाटीकपणा करून सिद्ध कर, कां कीं हीं माणसें दुपारीं माझ्यासंगतीं जेवतील. १७ तेव्हां असें योसेफाने सांगितलें तसें त्या माणसाने केलें, छणजे त्या माणसाने त्या माणसांस योसेफाच्या घरीं नेलें. १८ तेव्हां तीं माणसें आपण योसेफाच्या घरीं आणित्यावरून म्हाली, आणि बोलली, जो पैका पहिल्याने आमच्या गोण्यांत परत दिव्हा, त्या कारणावरून त्याने आद्यावर निमित्त ठेवायास आणि आद्यावर पडयास आणि आद्यास आमच्या गाढवांसुद्धां चाकरांसाठीं धरायास आम्ही आतां आणिले गेलों. १९ तेव्हां ते योसेफाच्या घरावरच्या माणसाजवळ आले, आणि त्यापासीं घरच्या दरवाज्याजवळ बोलतां छणाले, २० हे माझ्या धनी, माझे ऐकावें, आम्ही खाणें विकत घ्यायास पुढीं खालीं आलों, हें खरें. २१ आणि जेव्हा आम्ही उतारशाळेस पोहंचलों, तेव्हां असें झालें कीं आम्ही आपल्या गोण्या सोडिन्या, आणि पाहा प्रत्येकाचा पैका त्याच्या गोण्यांच्या तोंडांत, आमचा पैका यथावजनी होता, यास्तव आम्ही आपल्या हातीं तो परत आणिला आहे. २२ आणि खाणें विकत घ्यायास आपल्या हातीं दुसरा पैका खालीं आणिला आहे; आमचा पैका आमच्या गोण्यांत कोणी घातला, हें आम्ही जाणत नाहीं. २३ तेव्हां तो बोलला, तुम्ही सुखरूप असा, भिडें नका, तुमचा देव छणजे तुमच्या बापाचा देव, मने

तुमच्या गोण्यांत तुझास धन दिव्हे, तुमचा पैका मला फोहंचला; मग त्याने शिभोन काढून त्याच्या जवळ आणिला. २४ नंतर त्या माणसाने त्या माणसास योसेफाच्या घरांत आणिलें, मग पाणी दिव्हे, आणि त्यानी आपले फाय घेतले, आणि त्याने त्याच्या गाढवांस बैरण दिव्ही. २५ तेव्हा योसेफ दुपारी येई त्या वेळेसाठी त्यानी भेट सिद्ध केली; कां कीं आपण एथें अन्न खाणार असें त्यानी ऐकिलें होतें. २६ मग योसेफ घरीं आला आणि ते आपल्या हातीं जी भेट ती घरांत त्याजवळ आणून भूमीकडे त्याला नमले. २७ तेव्हा त्याने त्यास कुशलतेविषयीं विचारितां घाटलें, तुमचा घातारा बाप, ज्याविषयीं तुम्ही बोललां तो मुखरूप आहे कीं काय? अझून जिवंत आहे कीं काय? २८ आणि ते बोलले, तुझा चाकर आमचा बाप तो जिवंत आहे, अझून जिवंत आहे; तेव्हा ते लवून नमले. २९ नंतर त्याने आपले दोळे बर करून आपला भाऊ बन्ध्यामीन आपल्या आईचा पुत्र झाला पाहिलें, आणि घाटलें, तुमचा धाकटा भाऊ ज्याविषयीं तुम्ही मला सांगितलें, तो हाच कीं काय? अजन्मी त्याने घाटलें, हं माझ्या पुत्रा, देव तुजवर कृपा करो. ३० तेव्हा योसेफ उत्तमवा क्षाला, कां कीं त्याच्या भावाविषयीं त्याचीं आंतर्दी कळवळलीं, आणि त्याने रडायाचा ज्ञान्य घोषिला; तेव्हा तो आपल्या खोलींत मला आणि तेथें रडला. ३१ नंतर त्याने आपलें तोंड घुतलें आणि बाहेर येऊन आपणाला आकळिलें, मग अन्न वाढायास सांगितलें. ३२ नंतर त्यानी त्याच्यासाठीं वेगळें आणि त्याच्यासाठीं वेगळें, आणि जे विसरी त्याबरोबर नेवणारे त्यांच्यासाठीं वेगळें मांडिलें, कां कीं इब्र्यांच्यासंगतीं मिसर्यांच्याने अन्न नेवणत नव्हती, कां तर हें मिसर्यांसीं प्रथमकी आहे. ३३ तेव्हा ते त्याच्यासमोर बठील आपल्या बडोळपणाप्रमाणें आणि धाकटा आपल्या धाकटेपणाप्रमाणें, असे बसले, यास्तव त्या माणसाने एकमेकांस आश्चर्य दाखविलें. ३४ आणि त्याने आपल्यापुढून त्यांच्यासाठीं वाटे काढिले; परंतु त्या सर्वांच्या वाटेप्रदेशां बन्ध्यामिकां सत्य पाचपट मोठे होता; तसें वे त्यांच्यासंगतीं मिसर्यां वृत्त झाले.

अध्याय ४४.

नंतर त्याने आपल्या घरच्या कारभार्याला आज्ञा दिव्ही कीं, हीं माणसें वाडूं शकतील इतकें खाणें तूं त्यांच्या गोण्यांत भर, आणि एकरुक्काचा पैका त्यांच्या गोणीच्या तोंडांत घाल. २ आणि माझा गडवा घणजे तो रुप्याचा गडवा, धाकट्याच्या गोणीच्या तोंडांत त्याच्या धान्य पैक्यासुद्धां घाल; तर योसेफ जी मोष्ट बोलला, तिजप्रमाणें त्याने केलें. ३ मग सकाळ उजाडली तेव्हा तीं माणसें आपल्या गाढवासुद्धां खाना झालीं. ४ ते नगरांतून निघून दूर गेले नव्हते, तेव्हा योसेफ आपल्या घरच्या कारभार्याला बोलला, तूं उठ, त्या माणसांच्या फाटीस लाग, आणि त्यांस आटोपण्यावर त्यांस असें घाण, तुम्ही बऱ्याच्या ठिकणीं वाईट कां केलें! ५ उपांतून माझ धनी पियो, आणि म्यावर तो निरखूनच पाहतो, हें तेंच कीं नव्हे! जें तुम्ही केलें तें हें वाईट केलें. ६ नंतर त्याने त्यांस आटोपिलें आणि त्यांस त्याच गोष्टी सांगितल्या. ७ तेव्हा ते त्याला बोलले, माझ धनी अद्या गोष्टी कां घणतो? ह्या गोष्टीप्रमाणें करणें हें तुझ्या चाकरांस वाईटच आहे. ८ पाहा, जो पैका आम्ही आपल्या गोण्यांच्या तोंडीं पावलों, तो आम्ही ज्ञानानेद्याहून तुझ्याजवळ परत आणिला; तर तुझ्या धन्याच्या घरांतून रुपें अथवा सोनें आम्ही कसें चोरूं? ९ तुझ्या चाकरांतील ज्याजवळ तें मिळेल तो मरो, आणि आम्हीहि आपल्या धन्याचे चाकर असे होई. १० नंतर तो बोलला, बरें, आतां तुमच्या गोष्टीप्रमाणें असें होवो कीं ज्याच्याजवळ तें मिळेल तो माझ चाकर होवो, परंतु तुम्ही निर्दोषी असा. ११ तेव्हा त्यानी आपली आपली गोण भूमीवर लवकर उतरिली, आणि एकरुकाने आपापली गोण सोडिली. १२ मग तो वडिलपणसून शोधूं लागला आणि धाकट्यापर्यंत आला, तेव्हा बन्ध्यामीनच्या गोषींत गडवा सांपडला. १३ मग त्यानी आपलीं वस्त्रें फाडिलीं, नंतर ते आपला आपला गडवा लपवून माघारें नगरांत गेले. १४ तसें बहूदा आपल्या भ्रवांसुद्धां योसेफाच्या घरीं आला, कां कीं तोंपर्यंत तो तेथें होता, मग ते त्यासमोर भूमीवर पडले

१५ तेव्हा योसेफ त्यास बोलला, तुझी जे काम केले तें काय? माझ्यासारखा जो माणूस तो निरखूनच पाहील, हें तुझ्यास कळलें नव्हतें काय? १६ तेव्हा यहुदा बोलला, माझ्या धन्याला आढी काय सांगू? आढी कसें बोलू आणि आपल्यास निर्दोषी कसें करूं? तुझ्या चाकरांचें पाप देवाला सांपडलें आहे; पाहा, आढी आपल्या धन्याचे चाकर आहो, आणि ज्याच्या हातांत गडवा सांपडला तोहि आहे. १७ तेव्हा तो बोलला, तसें करणें तें मला वाईटच आहे; ज्या माणसाच्या हातांत गडवा सांपडला तोच माझा चाकर होवो, परंतु तुझी आपल्या बापाजवळ सुखरूप जा. १८ तेव्हा यहुदा त्याच्याजवळ आला आणि बोलला, हे माझ्या धनी, कृपा करून तूं आपल्या चाकराला त्याच्या धन्याच्या कानांत एक गोष्ट बोलू दे, आणि आपल्या चाकरावर आपला राग न पेटो, कां कीं जसा फारो तसाच तूं आहेस. १९ माझ्या धन्याने आपल्या चाकरांस असें विचारिलें कीं, तुझ्यास बाप किंवा भाऊ आहे कीं काय? २० तेव्हा आढी आपल्या धन्याला सांगितलें, आझ्यास झ्यातारा बाप आहे, आणि त्याच्या झ्यातारपणाचा धाकटा लेक आहे, परंतु त्याचा भाऊ मेला असतां तो आपल्या आईचा एकच राहिलेला आहे, आणि त्याचा बाप त्याजवर प्रीति करितो. २१ मग त्यां आपल्या चाकरांस सांगितलें, म्या आपली दृष्टि त्याजवर ठेवावी झणून तुझी त्याला माझ्याजवळ खाली आणा. २२ तेव्हा आढी आपल्या धन्याला छटलें कीं, मूल आपल्या बापाला सोडूं शकत नाही; जर तो आपल्या बापाला सोडील, तर हा मरेल. २३ तेव्हा त्यां आपल्या चाकरांस छटलें, जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासंगतीं खाली येत नाही, तर तुझी माझे तोंड फिरून पाहणार नाही. २४ नंतर तुझा चाकर माझा बाप याजवळ जेव्हा आढी गेलो, तेव्हा असें झालें कीं माझ्या धन्याच्या गोष्टी आढी त्याला सांगितल्या. २५ नंतर आमचा बाप बोलला, तुझी परत जाऊन आझ्यासाठीं थोडें खर्णें विकत घ्या. २६ तेव्हा आढी बोललो आमच्याने खाली जावत नाही; जर आमचा धाकटा भाऊ आमच्यासंगतीं असला, तर आढी

खाली जाऊं; कां कीं आमचा धाकटा भाऊ आमच्यासंगतीं नसल्यास आमच्याने त्या माणसाचें तोंड पाहवत नाही. २७ तेव्हा तुझा चाकर माझा बाप आझ्यास बोलला, तुझी जाणतां कीं माझी बायको माझे दोन पुत्र प्रसवली. २८ तर एक मजपासून गेला आणि म्या छटलें, निश्चयें तो फाडलाच फाडला गेला आहे, आणि आतांपर्यंत म्या त्याला पाहिलें नाही. २९ आतां तुझी यालाहि माझ्यापासून घ्याल आणि याला विध्वंस प्राप्त होईल, तेव्हा तुझी माझे पिकलेले केंस खेदाने लोकांतरीं पाडाल. ३० तर आतां तुझा चाकर माझा बाप याजवळ जेव्हा मी पोहोचेल, तेव्हा तो मूल आमच्यासंगतीं नसतां आणि याच्या प्राणासीं त्याचा प्राण बांधला असतां, ३१ जेव्हा तो पाहील कीं मूल नाही, तेव्हा असें होईल कीं तो मरेल; तसें तुझा चाकर आमचा बाप याच्या पिकलेल्या केंसांस तुझे चाकर खेदाने लोकांतरीं पाडतील. ३२ अणखी माझ्या बापाजवळ तुझा चाकर मी या मुलाचा जामीन होऊन बोललों, जर मी त्याला तुझ्याजवळ न आणोन तर माझ्या बापाजवळ सर्वदा अपराधीं होईन. ३३ यास्तव आतां कृपा करून या मुलाच्या ठिकाणीं आपल्या चाकराला माझ्या धन्याजवळ दास राहूं दे, आणि मुलाला आपल्या भावांच्यासंगतीं जाऊ दे. ३४ कां कीं हा मूल माझ्याजवळ नसला, तर मी आपल्या बापाजवळ कसा जाईन? गेलों तर जें वाईट माझ्या बापाला लागेल तें पाहीन.

अध्याय ४५.

तेव्हा योसेफाच्याने आपल्याजवळील सर्व उभे राहणारे यांच्यापुढें आपणाला आकळवत नव्हतें, यास्तव तो मोठ्याने बोलला, माझ्याजवळून प्रत्येक माणसाला बाहेर काढा; नंतर योसेफ आपल्या भावांस आपली ओळख देत असतां त्याजवळ कोणी उभा राहिला नाही. २ तेव्हा त्याने आपला शब्द रडताना काढिला, आणि घिसऱ्यानी ऐकिला, व फारोच्या घराचे यानी ऐकिला. ३ तेव्हा योसेफ आपल्या भावांस बोलला, मी योसेफ, माझा बाप अझून जिवंत आहे कीं काय? परंतु त्याचे भाऊ त्याला उत्तर करायला शकत नव्हते, कां तर त्यासमोर ते धाबरे झाले. ४ मग यो-

सेफ आपल्या भावांस बोलला, तुम्ही आतां माझ्या-
जवळ या, नंतर ते जवळ आले; तेव्हा तो बोल-
ला, मी योसेफ तुमचा भाऊ, ज्याला तुम्ही मिस-
रांत विकत दिलें, तो मी आहे. ५ तर तुम्ही
मला इकडे विकत दिलें, यत्ररून आतां खिन्न
होऊं नका, आणि तुमच्या मनांत कास येऊं नये,
कारण मी मीव राखायासाठीं देवाने मला तुमच्या-
पुढें पाठविलें होतें. ६ कां तर हीं दोन वर्षे दे-
वांत दुःखाळ झाला, आणि यापुढें पांच वर्षे ज्यांत
नांगरणी व कापणी होणार नाहीं अशीं आहेत. ७
तर तुमचें शेष पृथ्वीमध्ये ठेवायास आणि मोठ्या
तारणकरून तुम्हास वाचवायास देवाने मला तु-
मच्यापुढें पाठविलें. ८ तर आतां तुम्ही नव्हे
परंतु देवाने मला एथें पाठविलें, आणि त्याने मला
फारोचा बाप असा आणि त्याच्या अवघ्या घराचा
धनी असा, आणि अवघ्या मिसरदेशाचा अधि-
कारी केला आहे. ९ तुम्ही ठतावळी करून
माझ्या बापाजवळ जा, आणि त्याला सांग्तां कीं, तु-
म्हा पुत्र योसेफ असें द्वाणतो, देवाने मला अवघ्या
मिसरदेशाचा धनी असा केला आहे, तूं माझ्या-
जवळ खालीं ये, उशीर करूं नको. १० मग
त्यां गोशेन प्रांतामध्ये राहवें, आणि माझ्याजवळ
असावें, द्वाणजे त्यां व तुम्हें पुत्र, व तुम्हा पुत्रांचे
पुत्र, आणि तुम्हीं शेरडे, व तुम्हीं गुरें, आणि सर्व जें
तुम्हें आहे, त्यांसुद्धां यावें. ११ आणि मी तुम्हा
प्रतिपाळ तेथें करीन, कां कीं दुष्काळाचें अणखी
पांच वर्षे आहेत; तसें न केव्हास, तूं, तुम्हें घर
आणि अवघें जें तुम्हें त्यांसुद्धां दरिद्री होतील.
१२ आणि पाहा, तुमचे डोळे आणि माझा भाऊ
बन्यामीन याचे डोळे असें पाहत आहेत कीं माझे
सोड तुम्हास बोलत आहे. १३ आणि मिसरांत
मज्जे अवघें मीरव आणि सर्व जें तुम्ही पाहिलें आ-
हे तें तुम्ही माझ्या बापाला सांग्तां, आणि उतावळी
करून माझ्या बापाला एथें खालीं आणा. १४
तेव्हा तो आपला भाऊ बन्यामीन याच्या मानेवर
बसून रडला, आणि त्याच्या मानेवर बन्यामीन
रडला. १५ आणि तो आपल्या सर्व भावांचें
जुंवन घेऊन त्यांवर रडला, आणि त्यांनंतर त्यांचे
भाऊ त्यासीं बोलले.

१६ तेव्हा फारोच्या घरीं हीं शब्द ऐकिलीं

मलीं कीं योसेफाचे भाऊ आले आहेत, आणि हें
फारोच्या दृष्टींत व त्याच्या चाकरांच्या दृष्टींत
बरें वाटलें. १७ तेव्हा फारो योसेफाला बोलला,
तूं आपल्या भावांस सांग्तां कीं, तुम्ही हें करा, आप-
ल्या गाढवांस लादा, आणि निघून खानानदेशास
जा. १८ मग तुमच्या बापाला आणि तुमच्या
कुटुंबांस घेऊन माझ्याजवळ या, नंतर मिसर-
देशातील जें उत्तम तें मी तुम्हास देईन, आणि
तुम्ही या देशाचें उत्तम खा. १९ तर तुम्हाला
आज्ञा आहे हें तुम्ही करा, तुमच्या लेंकरांसाठीं
आणि तुमच्या बायकांसाठीं मिसरदेशांतून गाढ्या
आपल्यासंगतीं घ्या, आणि तुम्ही आपल्या बापाला
घेऊन या. २० आणि आपल्या दृष्टीने आपल्या
वस्तूंवर ममता ठेवूं नका, कां तर अवघ्या मिसर-
देशातील जें उत्तम तें तुमचें आहे. २१ तेव्हां
इसाएलाच्या पुत्रांनी तसें केलें, कां कीं योसेफाने
फारोच्या आज्ञेप्रमाणें त्यांस गाढ्या दिल्या, आणि
वाटेसाठीं शिधा त्यांस दिल्या. २२ त्यांतील
प्रत्येकाला वस्त्रांचे पोशाक दिले, परंतु बन्यामी-
नाला रुप्याच्या तीनशें मुद्दा आणि वस्त्रांचे पांच
पोशाक दिले. २३ अणखी आपल्या बापासाठीं
मिसरांतिल जें उत्तम तें वाहतां दाहा गाढव व
धान्य व भाकरी व आपल्या बापासाठीं वाटेवरचा
भक्ष हीं वाहतां दाहा गाढवी, या प्रकारें पाठविलें.
२४ नंतर त्याने आपल्या भावांस निरोप केला
आणि ते गेले, तेव्हा तो त्यांस बोलला, तुम्ही वा-
टेवर चेष्टा करूं नका. २५ मग ते मिसरांतून
वर जाऊन खानानदेशांत आपला बाप याकोब या-
जवळ आले. २६ आणि त्यांनी त्याला सांगि-
तलें कीं, योसेफ अद्भूत जिवंत आहे, अणखी तो
सर्व मिसरदेशावर अधिकार करित आहे; तेव्हा
याकोबाचें मन निचेतन झालें, कां तर तो त्यांस
विश्वासला नाही. २७ नंतर योसेफाने ज्या सर्व
मोठीं त्यांस द्याटल्या होत्या त्या त्यांनी त्याला
सांगितल्या, आणि त्याला आणायीसाठीं ज्या ग-
ढ्या योसेफाने पाठविल्या त्यांस त्याने पाहिलें, नं-
तर त्यांचा बाप याकोब याचें मन निश्चिंत झालें.
२८ तेव्हां इसाएल बोलला, पुढें, माझा पुत्र यो-
सेफ अद्भूत जिवंत आहे, माझ्या मरणपूर्वीं मी जा-
ऊन त्याला पाहीन.

अध्याय ४६.

नंतर इजाएल आपल्या अवघ्यासुदा निघाला आणि बैरशेव्यास आला, तेव्हा त्याने आपला बाप इसाक याच्या देवाला यज्ञ केला. २ आणि देव इजाएलासीं रात्रीतील दृष्टांतामध्ये बोलून झणाला, हे याकोबा, याकोबा, तेव्हा हा बोलला, मी एथें आहे. ३ मन तो बोलला, मी देव, तुझ्या बापाचा देव आहे; मिसरांत उतरण्याविषयीं तूं भिडं नको, कां तर मी तुला तेथें मोठें राष्ट्र असें करीन. ४ मी तुझ्यासंगतीं मिसरांत उतरेन, आणि मी तुला माघारें वरहि आणीनच आणीन, आणि योसेफ आपला हात तुझ्या डोळ्यांवर ठेवील. ५ तेव्हा याकोब बैरशेव्याहून उठला, आणि त्याला आणायीसाठीं ज्या गाढ्या फारोने पाठविण्या होत्या, त्यांवर इजाएलाच्या पुत्रांनी आपला बाप याकोब आणि आपलीं लेकरें आणि आपल्या बायका यांस नेले. ६ आणि त्यांनी आपलीं टोरे व आपलीं संपत्ति जी खानानदेशांत मिळविली होती ती त्यांनी घेतली; तसें याकोब आणि आपल्यासुदा आपले सर्व संतान मिसरांत आलीं. ७ त्याने आपल्यासुदा आपल्या पुत्रांस व आपल्या पुत्रांच्या पुत्रांस आणि आपल्या कन्यांस व आपल्या पुत्रांच्या कन्यांस, झणजे आपल्या संतानाला आपल्यासंगतीं मिसरांत आणिलें.

८ तर इजाएलाचे वंशस्थ जे मिसरांत मेले त्यांचीं हीं नांवें; याकोब व त्याचे पुत्र, याकोबाचा वडील पुत्र रउबेन. ९ आणि रउबेनाचे पुत्र, हनोख व फाल व हेमोन व जामी. १० आणि शिमोनाचे पुत्र, यमुवेल व यामीन व ओहाद व यारखीन व जोहार व खाननिणीचा पुत्र शाऊल. ११ आणि लेवीचे पुत्र, मेषौन, कहाथ व मरारी. १२ आणि यहूदाचे पुत्र, एर व ओनान व शोला व फारेज व जेराह, परंतु एर व ओनान खानानदेशांत गेले, आणि फारेजाचे पुत्र, हेजोन व हायुल होते. १३ आणि इसाखरारेचे पुत्र, सोला व कुष व योव व शिभोन. १४ आणि जडूनाचे पुत्र, जेरेद व एसेन व काहलैल. १५ हे सगळे संतान यांस तिने याकोबाकडून घादानअरामांत जन्म दिलें, आणि सगळीं कन्या

हीना इलाहि; त्याचें पुत्रसंतान व त्याचें कन्यासंतान सर्व तेहेतीस प्राणी. १६ आणि जेराहचे पुत्र, झिकयोन व हाग्मी, शुमी व एबोन, एरी व थरोदी व थरेली. १७ आणि थरोराचें संतान इन्वा व इन्वा व इथी व हरिया, आणि त्यांची बहीण जेराह; आणि हरियाचे पुत्र, हेबेर व मालकीयल. १८ हे, लावानने आपली कन्या ज्या इला जी खिल्या दिन्ही तिचें संतान; तसें या सोळा माण्यांस तिने याकोबाकडून जन्म दिलें. १९ याकोबाची बायको राहेल हचे पुत्र, योसेफ व बन्यामीन. २० आणि योसेफापासून मनशे व एफ्राइम मिसरदेशांत जन्मले, यांस थोनाचा याजक पोटीफेरा याची कन्या धासमाथ त्यापासून प्रसवली. २१ आणि बन्यामीनाचे पुत्र, जेला व जेखेर व भाशबेल, मेरा व जामान, एहा व रोष सुप्पीम व हुप्पीम व धार्द. २२ हे राहेलीचें जें संतान याकोबासीं झालें, ते सर्व चवदा प्राणी. २३ आणि दानचें संतान हुशीम; २४ आणि माकुलान्याचे पुत्र, याहजैल व मूनी व येजेर व शिलेम. २५ हे लावानाने आपली कन्या राहेल इला जी खिल्या दिन्ही, तिचें संतान आणि यांस तिने याकोबाकडून जन्म दिलें; अवघे प्राणी सात. २६ याकोबाच्या पुत्रांच्या बायकाखेरीज त्याच्या कमरेपासून निघालेले, जे अवघे प्राणी याकोबासंगतीं मिसरांत गेले, ते सर्व सासष्ट प्राणी होते. २७ आणि योसेफाचे पुत्र जे त्यापासून मिसरांत जन्मले ते दोन प्राणी याकोबाच्या घरचे सगळे प्राणी जे मिसरांत गेले ते सत्तर.

२८ तेव्हा त्याने आपल्यापुढें यहूदाला योसेफाजवळ यासाठीं फाटविलें कीं त्याने त्याचें तोंड गोरोनास लग्नावें; तसें जे गोरोन मातांत आले. २९ तेव्हा योसेफ आपला रथ जुंजून आपला बाप इजाएल याला भेटायीसाठीं गोरोनाजवळ गेला, आणि त्याला पाहून त्याच्या मानेवर पडला, आणि फार वेळ त्याच्या मानेवर रडला. ३० तेव्हा इजाएल योसेफाला बोलला, म्या तुझें तोंड पहिल्यांन्तर आतां बघवें, कां कीं तूं अजून विक्त आहेस. ३१ जेज योसेफ आपल्या भ्रातां जणि आपल्या बापाच्या घरच्यांस झेलला, मी खानन फारोला योसेफा त्याला सांगेन कीं, माझे

भाऊ व माझ्या बापाच्या घरचे जे खानानदेशांत होवे ते बाश्पाजवळ आले. ३२ आणि तीं माणसें शेरडाचे चारपत्तरे आहेत, कां कीं ते ठोराचे वहिवाटी असत आले; आणि त्यांनी आपली शेरडे आणि आपलीं गुरें आणि आपलें जें अबघें तें आणिलें आहे. ३३ आणि जेव्हां फारो तुझ्यास बोलवील आणि झपेल, तुमचा उद्योग काय आहे? ३४ तेव्हां असें होवो कीं तुम्ही झपण, तुझे चाकर आधीं आपल्या बाळपणापासून आतांपावेतो ठोराचे वहिवाटक असत आलों, आमचे वडीलहि तसेच; झपजे तुम्ही मोशेन प्रतांत राहाल, कां तर शेरडाचा प्रत्येक चारणारा मिसर्यासी ओंगळ आहे.

अध्याय ४७.

तेव्हां योसेफने येउन फारोला असें सांगितलें कीं माझे बाप व माझे भाऊ त्यांचीं शेरडे आणि त्यांचीं गुरें आणि त्यांचें जें अबघें त्यांसुद्धां खानानदेशापासून आले, आणि पाहा, ते मोशेन प्रतांत आहेत. २ मग त्याने आपल्या भावांमधून द्विवेड झपजे पांच माणसें यांस येउन फारोपुढें सादर ठेविलें. ३ तेव्हां फारो त्याच्या भावांस बोलिल्ल, तुमचे उद्योग काय आहेत? आणि ते फारोला बोलले, तुझे चाकर आधीं शेरडाचे चारपत्तरे आहों, आमचे वडीलहि तसेच. ४ अन्वेषी ते फारोला बोलले, देशांत प्रवास कराम्यास आधीं आलों आहों, यास्तव कीं तुझ्या चाकरांच्या शेरड्यांसाठीं चारा नहीं, कां तर खानानदेशांत दुकळ भारीं आहे; यास्तव आतां कृपा करून त्यां आपल्या चाकरांस मोशेन प्रतांत राहूं पावें. ५ तेव्हां फारो योसेफाला बोलला कीं, तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याजवळ आले आहेत. ६ मिसरदेश हा तुझ्यासमोर आहे, तुझा बाप व तुझे भाऊ यांस या देशांतील उत्तम भागीं राहूं दे, त्यांनी मोशेन प्रतांत राहावें, आणि ज्यामध्ये कोणी सत्वान् माणूस आहेत झपून जर तूं बाणतोस, तर त्यांस माझ्या ठोरावर अधिकारी ठेव. ७ नंतर योसेफने आपल्या सगळ्या कुळी व याला आणून फारोपुढें ठरें केले; तेव्हां याकोबाने फारोला आशीर्वाद दिला. ८ मग फारोने याकोबाला

बोलला, तुमें वय किती वर्षांचें झालें? ९ तेव्हां याकोब फारोला बोलला, माझ्या प्रवासांतील दिवसांची संख्या एकशें तीस वर्षे झालीं; माझ्या आयुष्यातील वर्षांचे दिवस थोडके व वाईट होत झाले, आणि माझ्या पितरांच्या प्रवासामध्ये त्यांच्या आयुष्यांतील सर्वांच्या दिवसांहतके झाले नाहींत. १० तेव्हां याकोबाने फारोला आशीर्वाद दिला, नंतर तो फारोपुढून निघाला. ११ मग योसेफाने आपला बाप आणि आपले भाऊ यांची वस्ति करविली, आणि जसी फारोने आज्ञा दिली, तसें त्यांस मिसरदेशांत त्या देशांतील उत्तम भागीं रामसेस प्रतांत बतन दिलें. १२ आणि योसेफाने आपला बाप व आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या सर्व घरचे, यांस त्यांच्या कुटुंबाप्रमाणें अन्न पुरविलें. १३ तेव्हां त्या सर्व देशांत अन्न नव्हतें, कां तर दुकाळ फार भारीं झाला, आणि मिसरदेश व खानानदेश दुकाळाकडून कुंठीत झाले. १४ आणि त्यांनी जें धान्य विकत घेतलें त्याकरितां जो सर्व पैका मिसरदेशांत व खानानदेशांत मिळाला तो योसेफाने जमा केला, आणि योसेफाने तो पैका फारोच्या घरीं आणिला. १५ तसें मिसरदेशांतील व खानानदेशांतील पैका संपला, तेव्हां सर्व मिसरी योसेफाजवळ येउन बोलले, आह्यास अन्न दे, कां कीं आधीं तुझ्यापुढें कष्टाला मरूं! पैका तर सरला. १६ तेव्हां योसेफ बोलला, तुमचीं ठोरें घा, झपजे जर पैका सरला तर तुमच्या ठोरांसाठीं मी तुझ्यास देईन. १७ तेव्हां त्यांनी आपलीं ठोरें योसेफाजवळ आणिलीं आणि योसेफाने घोंडे, व शेरडाचे कळप, व गुरांचे कळप, व माठवें, यांसाठीं त्यांस अन्न दिलें; तसें त्यांच्या अवघ्या ठोरांसाठीं त्यांनी त्या वर्षीं अन्नाने त्यांचें चालविलें. १८ नंतर तें वर्ष पूर्ण झाल्यावर दुसऱ्या वर्षांत ते त्याजवळ येउन त्याला बोलले, आधीं आपल्या धन्यापासून गुप्त करीत नाहीं कीं पैका निश्चयें संपला आहे, आणि आमचें पशुधन आमच्या धन्याजवळ आहे; आमचीं शरीरें आणि आमची भूमि यांनांचून आमच्या धन्यापुढें काहीं राहिलें नाहीं. १९ तुझ्या देखत आधीं आणि आमची भूमीहि कां वर्षें जाई! तूं आह्यास आमच्या भूमीसुद्धां अन्नाने विकत घे,

मग आद्दी आपल्या भूमीसुद्धा फारोचे चाकर होऊं, आणि तूं बीज दे, झणजे आद्दी न मरतां जगवें आणि भूमि ओस न व्हावी. २० तसें योसेफने मिस्र्यांची अवधी भूमि फारोसाठीं विकत घेतली, कां तर मिस्र्यानी आपलें आपलें भूधन विकिलें, कारण कीं दुकाळ त्याजवर भारी झाला; तसें तो देश फारोचा झाला. २१ आणि मिस्र्याच्या सीमेच्या एका शेवटापासून त्याच्या दुसऱ्या शेवटपर्यंत त्याने लोकांस नगरांमध्ये आणिलें. २२ यात्रकांची भूमि मात्र त्याने विकत घेतली नाहीं, कां कीं फारोपासून यात्रकांस हक्क होता, आणि त्यांचा हक्क जो फारो त्यांस देत होता तो ते खात होते, यास्तव त्यानी आपली भूमि विकिली नाहीं. २३ तेव्हां योसेफ लोकांस बोलला, पाहा म्या तुझ्यास आणि तुमच्या भूमीस फारोसाठीं आज विकत घेतलें आहे, जाणा तुझ्यासाठीं बीज आहे, तुझी भूमि पेर। २४ आणि उपजत्यावर असें होवो कीं तुझी पांचवा बांटा फारोला द्यावा, आणि चार बांटे शेताच्या बीजासाठीं व तुमच्या खाण्यासाठीं व तुमच्या घरांतील जे त्यांसाठीं व तुमच्या बाळकांच्या खाण्यासाठीं तुमचे होतील. २५ तेव्हां ते बोलले, त्यां आद्यास बांचविलें आहे, आद्दी आपल्या धन्याच्या विचारांत कृपा पावलों आणि आद्दी फारोचे चाकर होऊं. २६ तेव्हां योसेफने मिस्र्यांच्या भूमीवर आजपर्यंत हा नेम बसविला कीं फारोने पाचवें घ्यावें; केवळ याबक त्यांची भूमिमात्र फारोची झाली नाहीं. २७ तसें इस्त्राएल मिस्र देशातील मोदोन प्रांतांत तेथें राहिला, आणि तेथें त्यानी धन मिळविलें, अणखी ते सफळ होऊन फार वाढिले.

२८ आणि याकोब मिस्रदेशांत सतरा वर्षे वांचला, तसें याकोबाचे दिवस त्याच्या आयुष्यांतील वर्षे एकशें सव्येताळीस इतकीं वर्षे झालीं. २९ आणि इस्त्राएलाचा मरणकाळ जवळ आला, तेव्हां त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविलें आणि त्याला झटलें, आतां जर मी तुझ्या विचारांत कृपा पावलों तर तूं कृपा करून आपला हात माझ्या मांडीखाली ठेवावा, आणि मजसी कृपा व सत्यता बत्तीवी; मला मिसरांत पुढेंच नये.

GENESIS XLVIII.

३० कारण कीं म्या आपल्या पितरांबरोबर निजावें, झणून त्यां मला मिसरांतून न्यावें आणि त्यांच्या मतेस्थानांत मला पुरावें; तेव्हां तो बोलला, तुझ्या सांगण्याप्रमाणें मी करिन. ३१ झग हा बोलला माझ्याजवळ शपथ कर, तेव्हां त्याने त्याच्याजवळ शपथ वाहिली; नंतर इस्त्राएल फलेगाच्या मस्तकावर नमला.

अध्याय ४८.

१ त्या गोष्टींनंतर असें झालें कीं कोणी योसेफाला सांगितलें, पाहा, तुझा बाप दुखणाईत आहे; तेव्हां तो आपले दोन पुत्र मनाशे व एफ्राइम यांस आपल्यासंगतीं घेऊन गेला. २ आणि कोणी याकोबाला कळवीत झटलें, पाहा, तुझा पुत्र योसेफ तुझ्याजवळ आला; तेव्हां इस्त्राएल धीर धरून फलेगावर बसला. ३ नंतर याकोब योसेफाला बोलला, खननदेशांतील लूज तेथें सर्वसमर्थ देवाने मला दर्शन देऊन आशीर्वाद दिव्हा. ४ तेव्हां त्याने मला झटलें, पाहा, मी तुला सफळ करून तुला असें वाढवीन कीं तुला राष्ट्रांचा समुदाय भसा करिन, आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला या देशाचें सर्वकाळ वतन देईन. ५ आणि आतां मी मिसरांत तुझ्याजवळ आल्यापूर्वी तुझे दोन पुत्र जे तुजपासून मिस्रदेशांत जन्मले, एफ्राइम व मनाशे ते माझे, रडबेन व शिमेन यांसारिखे ते माझे होतील. ६ आणि त्यांच्यानंतर तुझे जन्मलेले वंशस्थ तुझे होतील, आणि त्यांच्या वतनांत त्यांच्या भावांच्या नावांवर झटलें जातील. ७ मी तर जेव्हां पाहानाहून आलों, तेव्हां जेथून एफ्रायास आप्याची कोसभर वाट राहिली तेथें राहिले माझ्याजवळ खननदेशांत वाटेवर मेली, आणि तेथें एफ्राथ तेंच जेथेलेहेम त्याच्या वाटेवर म्या तिला पुरिलें. ८ तेव्हां इस्त्राएल योसेफाच्या पुत्रांस पाहून बोलला, हे कोण! ९ नंतर योसेफ आपल्या बापाला बोलला, माझे पुत्र जे देवाने मला एथें दिले ते हेच; तेव्हां तो बोलला, आतां त्यांस माझ्याजवळ आण, आणि मी त्यांस आशीर्वाद देईन. १० तेव्हां इस्त्राएलाची दृष्टि छातारपणाने मंद झाली होती, तो पाहायास शकत नव्हता; तेव्हां त्याने

त्यांस त्याच्याजवळ आणिलें, आणि त्याने त्यांचें चुंबन घेतलें आणि त्यांस आर्लिंगन दिलें. ११ मग इस्राएल योसेफाला बोलला, तुझे तोंड दुष्टीस पडेल असें मला वाटलें नाहीं, परंतु पाहा, देवाने तुझे संतानहि मला दाखविलें आहे. १२ तेव्हां योसेफाने आपल्या गुड्यांजवळून त्यांस काढिलें आणि तोंड भूमीस लावून नमला. १३ मग योसेफाने एफ्राइमाला आपल्या उजव्या हातांत इस्राएलाच्या डाव्या हाताकडे, आणि आपल्या डाव्या हातांत मनाश्याला इस्राएलाच्या उजव्या हाताकडे, असें त्या दोघांस घेऊन त्याच्याजवळ आणिलें. १४ तेव्हां इस्राएलाने आपला उजवा हात रूढून एफ्राइम हा धाकटा असताहि याच्या मस्तकावर ठेविला, आणि आपला डावा हात मनाश्याच्या मस्तकावर ठेविला; त्याने आपल्या हातांविषयीं ज्ञान केलें, कां तर मनाशे वडील होवा. १५ तेव्हां त्याने योसेफाला आशीर्वाद दिव्हा आणि झटलें, ज्या देवासमोर माझे पितर अब्राहाम व इसाक चालले, ज्या देवाने पूर्वीपासून आजपर्यंत माझे प्रतिपाळण केलें आहे; १६ ज्या हुनाने मला सगळ्या वाईटापासून रूढून घेतलें, तो या मुलांस आशीर्वाद देवो, आणि त्यांजवर माझे नांव आणि माझे पितर अब्राहाम व इसाक यांचें नांव ठेविलें जावो, आणि ते पृथीवर वाढून समुदाय असा होवोत. १७ योसेफाने तर पाहिलें कीं आपल्या बापाने आपला उजवा हात एफ्राइमाच्या मस्तकावर ठेविला, तेव्हां तें त्याला वाईट दिसलें, आणि त्याने आपल्या बापाचा हात एफ्राइमाच्या मस्तकावरून मनाश्याच्या मस्तकावर टळवायास तो धरिला. १८ आणि योसेफ आपल्या बापाला बोलला, हे माझ्या बापा, असें नव्हे, कां तर हाच वडील याच्या मस्तकावर तूं आपला उजवा हात ठेव. १९ तेव्हां त्याचा बाप नकार करून बोलला, मी जाणतो, माझ्या पुत्रा मी जाणतो, तोहि एक लोक असा होईल अणखी तो मोठा होईल, परंतु त्याचा धाकटा भाऊ त्यापेक्षा मोठा होईल खरें, आणि त्याचें संतान राष्ट्रांभर होईल. २० तेव्हां त्याने त्या दिवसीं त्यांस असा आशीर्वाद दिव्हा कीं, तुजवरून इस्राएल आशीर्वाद देतां झणेल कीं, देव तुला

एफ्राइमासारखा आणि मनाश्यासारखा करो; तसें त्याने एफ्राइमाला मनाश्यापुढें केलें. २१ नंतर इस्राएल योसेफाला बोलला, पाहा, मी मरतो, परंतु देव तुमचें सहाय करील, आणि तुझ्यास तुमच्या पितरांच्या देशास माघारें नेईल. २२ आणि म्या तुला तुझ्या भावापेक्षा अधिक एक भाग दिव्हा, तो हा म्या आपली तरवार व आपलें धनुष्य यांकडून अमोन्याच्या हातांतून घेतला होता.

अध्याय ४९.

तेव्हां याकोबाने आपल्या पुत्रांस बोलविलें आणि झटलें, तुझी एकवट व्हा, मग जें पुढील दिवसांमध्ये तुझ्यास प्राप्त होईल तें मी तुझ्यास सांगेन. २ अहो याकोबाचे पुत्र, तुझी एकवट व्हा आणि एका झणजे तुमचा बाप इस्राएल याचें एका. ३ रऊबेन, तूं माझा प्रथम पुत्र आहेस, माझे बळ, आणि माझी आदिशक्ति, अधिकाराने श्रेष्ठ, आणि सामर्थ्याने श्रेष्ठ; ४ तूं पाण्यासारखा चंचळ असून श्रेष्ठ होणार नाहींस, कां कीं तूं आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तेव्हां त्यां ती विटाळिली; तो माझ्या आंथरूणावर चढला. ५ शिमोन व लेवी भाऊ आहेत, त्यांचीं शस्त्रें बळाकाराचीं हातें आहेत. ६ हे माझ्या जिवा, तूं त्यांच्या जुटांत जाऊं नको, हे माझ्या मना, तूं त्यांच्या मंडळींत मिळूं नको, कां कीं त्याने आपल्या रागाने मनुष्याला जिवें मारिलें, आणि आपल्या उन्मत्तपणाने भित फोडिली. ७ त्यांच्या रागावर शाप होवो, कां तर तो क्रूर; आणि त्यांच्या क्रोधावर शाप होवो, कां तर तो कठोर; मी याकोबांत त्यांचे विभाग करीन, आणि इस्राएलांत त्यांस दाणोदाण करीन. ८ हे यहुदा, तुझे भाऊ तुला स्तवितील; तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर होईल; तुझ्या बापाचे पुत्र तुला नमतोळ. ९ यहुदा सिंहाचें पिलूं आहे; हे माझ्या पुत्रा, तूं फाडलेल्या भक्षापासून चढलास; तो लवून सिंहासारखा व सिंहिणीसारखा बसला, त्याला कोण उठवील? १० यहुदापासून राजछडी आणि त्याच्या पायांमधून शक चालविणारा शिलो येई तोंपर्यंत जाणार ना-

हीं, आणि त्याजवळ राष्ट्रांचें मिळणें होईल. ११ त्यांनी आपल्या शिंगराला द्राक्षवेलासीं आणि आपल्या गाढवीच्या पोराला खिसमीस वेलासीं बांधून आपलें वस्त्र द्राक्षरसांत आणि आपलें पांघरूण द्राक्षाच्या रक्तांत धुतलें. १२ द्राक्षरसाने त्याचे डोळे आरक्त आणि दुधाने त्याचे दांत पांढरे आहेत. १३ जवूलुन तो समुद्राच्या तीर्षी राहिल तो नौकांचें बंदर संपन्न होईल, आणि त्याचा विस्तार जीदोनापर्यंत होईल. १४ इस्साखार हाडाचा गाढव दुपाख्यांत बसत आहे. १५ आणि त्याने पाहिलें कीं विसावा चांगला आणि देशहि आवडता, यास्तव त्याने ओहें वाहायास आपला खांदा ओपवा केला, आणि बिगारींत चाकर झाला. १६ दान इस्त्राएलाच्या एका वंशासारखा आपल्या लोकांचा न्याय करील. १७ दान मार्गेजवळील साप होईल; वाटेजवळील शफिफोन साप जो घोड्याचा शंभ डंशितो, मग त्यावरील स्वार उताणा पडतो, तसा होईल. १८ हे परमेश्वरा, तुजकडील तारण याची वाट म्या पाहिली आहे. १९ गाढ यावर गोट घाला घालील, परंतु घोवटी तो घाला घालील. २० आशोराविषयीं असें होईल कीं याचें अन्न पौष्टिक होईल आणि तो राजरुचिकर देईल. २१ नाफ्ताली सुटलेला हरण, तो सुंदर वाक्यें बोलतो. २२ योसेफ सफळ फादी आहे, झन्याच्या जवळील सफळ फादी, तिचे टाहाळे भितीवर मेले आहेत. २३ आणि तिरदाजानी त्याला त्रासिलें आणि भांडण केलें, आणि त्याचें वैर धरिलें आहे; २४ परंतु त्याचें धनुष्य बळकटीत राहिलें, आणि त्याच्या हातांचे भूज पाकोबाच्या बळाढ्याच्या हातानी सबळ केलें गेले; जेथें इस्त्राएलासीं मेटपाळ व पाषाणघर आहे तेथून. २५ ह्यणजे तुझ्या बापाच्या देवाकडून, आणि तो तुझे सहाय करील, ह्यणजे सर्वसमर्थ याच्याने, आणि तो वरील आकाशातील आशीर्वादानी, आणि खाली राहणाऱ्या खोल स्थळांतील आशीर्वादानी, आणि स्थानांच्या व गर्भांच्या आशीर्वादानी, तुला आशीर्वाद प्राप्त होईल. २६ तुझ्या बापाच्या आशीर्वादानिहि, हे अक्षय पर्वतांच्या आशीर्वादांवर आणि सर्वकाळच्या डोंगरांच्या इष्ट वस्तुंवर समर्थ

झाले आहेत; ते योसेफाच्या मस्तकावर होय, जो आपल्या भावांपासून वेगळा झाला त्याच्या टाळूवर होतील. २७ झन्यामीन लांडगा, तो फडेल; सकाळीं तो धरलेलें खाईल, आणि संध्याकाळीं लूट वाटील. २८ हे सर्व इस्त्राएलाचे बारा बंध आहेत आणि त्यांच्या बापाने त्यांस जें छटलें तें हें; तसें त्याने त्यांस आशीर्वाद दिव्हा, एकएकाला आपल्या आशीर्वादामार्गे त्यांस आशीर्वाद दिव्हा. २९ नंतर त्याने त्यांसीं आज्ञा करितां त्यांस छटलें, मी आपल्या लोकांसीं मिळतो; एफ्रोन जो हिती याच्या भूमींत जी मुहा तिजमर्थ्ये माझ्या पितरांजवळ तुझी मला पुरा; ३० ह्यणजे खनानदेशांत म्हाजेसमेरिल घाखपेला भूमि तींत जी मुहा आब्राहामाने भूमीसुद्धा एफ्रोन जो हिती त्यापसून मसगवटीच्या वतनासाठीं विकत घेतली तींत पुरा. ३१ तेथें त्यानी आब्राहाम व त्याची बायको सारा पुरिली, तेथें त्यानी इझाक व त्याची बायको रिब्का पुरिली, आणि तेथें म्या झ्या पुरिली. ३२ त्या भूमीचा आणि तींतील मुद्देचा विकरा हेथच्या संतानापासून होता. ३३ मेव्हा याकोब आपल्या पुत्रांस आज्ञा देण्याची समाप्ति करून आपले पाय आंघरूणावर आखडून मेल्या, आणि आपल्या लोकांसीं मिळाला.

अध्याय ५०.

तेव्हा योसेफ आपल्या बापाच्या तोंडावर पडून त्याजवर रडला, आणि त्याला चुंबिलें. २ मग योसेफाने आपला बाप सुगंधित करण्याची आज्ञा आपले चाकर जे वैद्य त्यांस दिव्ही, तसें वैद्यानी इस्त्राएलाला सुगंधित केलें. ३ तर त्याचे चाळीस दिवस पूर्ण झाले, कां कीं सुगंधित केलेल्याचे दिवस असे पूर्ण होत होते; आणि मिस्र्यानी त्याच्यासाठीं सत्तर दिवस रुदन केले. ४ मग त्याविषयीं रुदनाचे दिवस गेल्यावर योसेफ फारोच्या घरच्यांस बोलला कीं, अतां बर तुमच्याविचारांत मी कृपा पावलों आहें, तर तुझी कृपेने फारोच्या कानांत असें सांगू कीं, ५ माझ्या बापाने मला रापथ घातली कीं पाहा, मी मरतो, माझे जें प्रेतस्थान म्या आपल्यासाठीं खनानदेशींत खणिलें आहे तेथें तूं मला पूर; यास्तव कृपा

करून मला आपला बाप पुरायास जाऊं दे, नंतर मी परत येईन. ६ मग फारो बोलला, तूं वर जा, आणि जसें तुझ्या बापाने तुला शपथ घातली, तसें तूं त्याला पूर. ७ तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरायास वर मेला, आणि फारोचे सर्व चाकर त्याच्या घरचे पुरातन आणि मिसर देशांतील सर्व पुरातन त्याच्यासंगतीं वर बेले. ८ योसेफच्या सर्व घरचेहि आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरचे ते मेले; त्यानी आपलीं बाळगें व आपलीं शेरेडें व आपलीं गुरें हीं मात्र जोशोन प्रांतात ठेविलीं. ९ आणि त्याच्यासंगतीं रणहि व स्वार वर मेले, तसें थवा फार मोठा झाला. १० मग आटादाचें खळें जें यादेंनेच्या कलिकडे तेथवर ते पावले, आणि तेथें त्यानी मोठा व फार भारी विलाप केला; तसें त्याने आपल्या कानासाठीं सात दिवस शोक केला. ११ तेव्हां या देशातील राहणारे जनानी यानी आटादाच्या खळांत तो शोक पाहिला, आणि ते बोलले, मिसर्यांचा हा भारी शोक आहे, यास्तव तेथल्याचें नांव यादेंनेकडील शबेलमिज्राहम ठेविलें गेलें. १२ तर त्याने आपल्या पुत्रांस जसी आज्ञा दिली होती तसें त्यानी त्यासीं केलें; १३ झणजे त्याच्या पुत्राने त्याला जनानदेशांत आणिलें, आणि मासेसमोर जो गुहा भूमीसुद्धां आब्राहामाने मसण-वटीच्या वतनासाठीं एफोन जो हिंती त्यापासून निकट घेतली होती, त्या माखबेला भूमीतील गुहेच त्याला पुरिलें. १४ नंतर योसेफ मिसरांत परत मेला, तो व त्याचे भाऊ आणि त्यासहित सर्व जे त्याच्या बापाला पुरायास वर गेले होते ते त्याच्या बाप पुसून परत बेले. १५ मग योसेफच्या भाकनी राहिलें कीं आपला बाप मेला; तेव्हां त्याने हाटलें, योसेफ आमचें वैर अगत्य धरील, आणि जें अर्बेचें वाईट आधीं त्यासीं केलें आहे, तें तो आघासीं परत देखीलच देखील. १६ यास्तव त्याने कोणाला आज्ञा देऊन योसेफाला हा-

टलें, तुझ्या बापाने आपल्या मरणापूर्वीं आज्ञा दिली कीं, १७ तुझी योसेफाला असें सांगा कीं, मी विनंती करितों तूं आपल्या भावांचें उल्लंघन आणि त्यांचें पाप कपेने क्षमा कर, कां तर त्यानी तुझे वाईट केलें, यास्तव आतां कृपेने तुझ्या बापाच्या देवाचें चाकर या आमचें उल्लंघन तूं क्षमा कर; तेव्हां योसेफ आपल्याजवळ त्यांचें बोलणें यावरून रडला. १८ अणखी त्याचे भाऊ येऊन त्याच्यापुढें पडले, आणि बोलले, पाहा, आधीं तुझे चाकर आहों. १९ तेव्हा योसेफ त्यांस बोलला, तुझी भिऊं नका, कां तर मी देवाच्या ठिकाणीं आहे कीं काय? २० तुझी तसी मजवर वाईट योजिलें, परंतु देवाने तें बऱ्यासाठीं योजिलें, झणजे तेणेंकडून जसें या दिवसीं झालें, तसें करावें कीं बहुत लोकांस वाचवावें. २१ तर आतां तुझी भिऊं नका, मी तुमचें व तुमच्या बाळकांचें प्रतिपाळण करीन; असें त्याने त्यांचें समाधान केलें, आणि त्यासीं चित्तपूर्वक बोलला. २२ तेव्हां योसेफ आपण आणि त्याच्या बापाच्या घरचे हे मिसरांत राहिले; आणि योसेफ एकशें दाहा वर्षे जगला. २३ तसें योसेफने तिसऱ्या पिढीतील एफ्राहमाचें संतान पाहिलें; अणखी मनाश्याचा पुत्र माखीर याचे पुत्र योसेफाच्या माडीवर बाळव्यवहार पावले. २४ मग योसेफ आपल्या बंधूस बोलला, मी मरतों, परंतु देव तुमच्या भेटीस येईलच येईल, आणि जो देश त्याने आब्राहामासीं व इसाकासीं व याकोबासीं शपथेने देऊं केला, तेथें या देशावून तुझास वर नेईन. २५ आणि योसेफने इस्राएलच्या संतानाला शपथ घालून हाटलें, देव तुमच्या भेटीस येईलच येईल, तेव्हां तुझी माझी हाडे एथून वर न्या. २६ नंतर योसेफ एकशें दाहा वर्षांचा होऊन मेला, आणि त्यानी त्याला सुगंधित करून घेटीमची मिसर देशांत ठेविलें.

Prayers

and

a Few Resources

Ideas and Ebooks (Livres / Libros)

For your Consideration

Glad to have this New Testament ?

Help us by PRAYING for us !!

Invest in your own Eternity
Spend time praying !

(thank you)

SHARE THIS PDF (E-Book) with your Friends
So *that* they will have a stronger
Spiritual Life ALSO

Concerning Christians and Christianity

1. Christians are those who follow the teachings of Jesus Christ.

2. The Teachings of Jesus Christ are explained in the book called the Gospel (Injil) or the New Testament.

3. The New Testament is the First Place to find and record the teachings of Jesus Christ, by those who actually knew Him.

4. The New Testament has never been disproved **archeologically** or **historically**. It has and remains accurate.

5. The New Testament Predicts that certain events will happen in the Future.

7. The Reliability of the Old Testament and the New Testament are clear indications of the accuracy of the New Testament.

8. Jesus Christ did Not fail in His mission on Earth.

9. Jesus Christ Pre-existed. This means that He existed BEFORE the Creation of the World.

10. When Christians worship Jesus Christ, they are NOT worshiping another Human being.

11. Jesus Christ did not become God by performing good works.

12. Christians cannot perform good works in order to go to Heaven. Those who want to find God must admit they are not able to be Perfect or Holy, and that they need the help of God to help them get rid of their Sins.

14. More than 500 Million Christians around the world today are NOT Roman Catholic. The Vatican does NOT speak for Christianity in many situations.

Concerning Christians and Christianity (2)

15. Judas did NOT die in the place of Jesus Christ on the cross.

16. Jesus Christ had no motive to escape his fate. Jesus Christ was born to communicate His message of Hope and Redemption for mankind.

17. Without the **Blood of Jesus**, it would be **impossible** for those who believe in Jesus Christ to be saved, to have Eternal Life.

18. Christians worship **ONE** God, NOT three Gods.

19. In True Christianity, Historically, **the Trinity is =**

a) God the Father

b) God the Son

c) God the Holy Spirit

20. The worship of Angels or Created Beings, or Creatures or anything except God (God the Father, God the Son [Jesus Christ], and God the Holy Spirit, is forbidden.

21. The Trinity IS NOT = Mary, Joseph and Jesus

22. The Trinity is NOT = Jesus, Joseph and God the Father

23. Gabriel is NOT another name for Jesus Christ.

24. Anyone can become a Christian if they want to.

25. Christianity IS not something that can be done EXTERNALLY.

A person is a Christian because of what they believe **in their Heart**, inside of them. Their own **sincerity before God** is the true test.

26. Those who accept an electronic mark [666] for the purchase of goods, in their right hand or forehead are NOT able to become Christians.

Concerning Christians and Christianity (3)

People are innocent if they do not know and have no way of knowing that they are doing wrong. The Christian God places the knowledge of good and bad in the hearts of each and every individual.

No one except God is Holy.

It is wrong to murder innocent people.

It is wrong to kill Christians who have not actively harmed anyone.

People are NOT Christians simply because their family is "Christian".

People are NOT Christian because they are born INTO a "Christian" family.

A person cannot become a Christian "AUTOMATICALLY".

No one can be BORN a Christian, but becoming a true Christian will guarantee Eternal Life, in Heaven and with God.

The Presumption that a person is a Christian **simply because** they are going into a Church and sitting there is False.

Churches have people inside of them that are NOT Christian, but they want to learn more about God.

A Church, or a Church Official CANNOT MAKE anyone a Christian.

Christians do NOT convert anyone by Force, because this action is a violation of the CHOICES that GOD alone is able to make. To **force** others would suggest that God is weak, and cannot do this by Himself. The Christian God has much Strength but uses it to show love and help in this life, not unkindness.

Only God could FORCE someone to do something against their will, and the Creator of the Universe does NOT behave in that manner.

The Choice of what to believe or not to believe is up to Each individual, who must make up their own mind, of their free will.

There is no way to impose Christianity on anyone by Force.

Conversions by Force to Islam are NOT recognized by GOD or Christians.

Concerning Christians and Christianity (4)

Those who are converted **from Christianity to Islam by Force** or coercion, are Still Christian, AND **STILL** considered Christian.

Once a person is recognized by God as a genuine Christian, they are “**sealed**” permanently. There is no way for any **Human** to change this.

Forcing any Christian to say that they convert or accept Islam simply makes that Christian *to state* something which is FALSE. There is no such thing as Genuine conversion that God can recognize **OUT** of Christianity, if that person was a Christian.

To suggest that Christians could be converted by Force, actually means (signifies) that there are actions that humans can take that can **FORCE** God somehow to **UNDO** or **ALTER** what He has done. This is not the case. **Actions that Humans Force other Humans to take are not recognized** by God as a **true** Change of Mind, or a **Change of Heart**.

Once a person becomes a Christian, All of their sins (past, present, and future) are forgiven. They are reconciled to God for Eternity, and nothing can change this. **Forced Conversions to Islam are not considered Valid either by God or Christians**. No one can undo in the Heart of a person, what God can do. The link between a Christian and God is a link that Cannot be broken. **Saying** anything to the contrary will not alter or change this.

Christians do not Depend on their sanctuaries or Church buildings in order to meet with God. Harming a building **against the God who made the Universe** is not a genuine sign of success or progress. Christians simply make use of any buildings. Christians are able to meet and pray and talk to God by themselves, **without** a Church building and without a Priest or Pastor. God is always with them.

Harming a Church building simply proves that some people are afraid of Church Buildings. That is all. The Earliest Christians did not have Churches or Buildings for Hundreds of Years.

Harming a Church Building does not harm God, and it does not harm Christians. It simply makes them go and use a different building, or to meet without one.

Concerning Christians and Christianity (5)

Some people have not examined churches very much. **MANY are very simple** and do NOT have decorations or much *inside* of them. In Christianity, this is intentional. This symbolism is on purpose, intending to signify that the **INNER LIFE** of the Christian, is what is important to God, and NOT the building in which people worship.

Man looks on the external and outward appearance. GOD looks on the inner heart of each individual.

There would be no reason for anyone to become upset, if they did not think that Christianity was making progress. Those who are upset are upset because Christianity has answers, reasons and arguments that do not seem to be defeated. God is big enough to defend himself.

If Christianity is false, it should be possible to explain to Christians why and how Christianity is false. Killing or harming Christians is only an excuse, a method of hiding from the reality that intellectual conversation and explanations of those who are violent do NOT have the answers to defend with kindness or reason what they believe.

Christians believe that almost all violence is a waste of time. It does not accomplish what it is "supposed" to accomplish. Those who have arguments are able to advance those and explain them to others. Those who do not use violence instead. This method does not convince Christians or others to adopt methods of violence.

People become like the God they serve. If the God they serve is unkind and unmerciful, that is what the followers become. If the God being worshiped is cruel and mean to women and children, then that is what the followers of that God usually will become.

Jesus Christ is love. Christians try to be loving.

People have the **option** of accepting to believe in the Teachings of Jesus Christ in the New Testament or rejecting those teaching. The choice in this life is **up to each person**. God is the one who makes His own rules. Thankfully, the God of this world decided to use Love and kindness to explain Himself so that all of us would have a chance to learn and to experience the unconditional love of Jesus Christ. ([books are listed in this Ebook](#). [Those who want to refute Christianity may want to start by refuting the books listed in this PDF](#))

Concerning Christians and Christianity (6)

True Christians are NOT afraid to have conversations with those who are not Christians. Christians are NOT afraid to have conversations with those who are islamic or from any other faith.

Christians are NOT afraid to talk about the weakness of Christianity, if that is a topic someone else wants to discuss.

Christians will not stone you or harm you because you disagree with them.

Christian will not make you slave IF you do NOT convert to Christianity.

Those who truly believe in the TRUTH of what they claim to believe are NOT afraid to discuss the content of what they believe with other people.

Christians may share with you that you are not 100% perfect and Holy, and Christians will Admit and acknowledge that THEY are NOT perfect or Holy.

Christians admit that they need a savior, that they cannot be good enough on their own, and that they cannot perform ENOUGH good and HOLY actions to please God. That is the starting point for anyone to become a Christian.

Those who engage Christians in discussions about religion should be willing to look at the history, the archeology, the science and all of the aspects of religion and the books that they use or defend. That is simply being honest. And those who seek spiritual truth are NOT afraid to discuss honestly issues of religion.

IF GOD is GOD, then GOD will STILL be GOD after a conversation takes place. Those who follow God should be willing to think and use the mind that God gave to them. IF God gave people a mind, HE expects them to use it. Discussions are part of the use of the mind.

There is a lot of history about OTHER religions that can be found in the West. In other nations, FEAR of being wrong induces and provokes censorship. But history can be proven and demonstrated. **The Dead Sea Scrolls were found in 1947-48.** Those scrolls contained the Jewish Old Testament. They were **dated scientifically to be 200 years OLDER than the time of Jesus Christ.** The Jewish Old Testament has NOT been changed or altered. This is simply a scientific and historic Fact.

God Preserves His Word. His word is the Old and New Testament. **IF you are seeking truth, what do you have to fear from Truth ?**

Concerning History and the Early Church

Christians do NOT pray to MARY. The Bible never teaches to Pray to Mary. Mary was born a human sinner, and became a Christ-follower.

Prayers to ANY Human (Except Jesus Christ, who was God who became Human for a short time) is IDOLATRY

Christians do not pray To Statues, which is IDOLATRY

Christians do not pray To Icons, which is a Graven Image, which is ALSO IDOLATRY.

The Early Church and the Early Christians did NOT pray to Mary.

The Early Church and the Early Christians did NOT pray to Saints, as this would be blasphemy, and taking worship and adoration away from God.

It is the Mediation of Jesus Christ alone which serves to communicate between God and Man, and NOT any other Human.

Christians know which books of the Bible are part of the Bible and belong in the Bible. There is a great deal of evidence and documentation over the whole world for the conclusion, about which books belong in the Bible.

Some books may help to clarify or explain (these are Free Books):

For those who read English:

- 1) The Seventh General Council (held 787 AD) in which the Worship of Images was established, by John Mendham - 1850
- 2) Image worship in the Church of Rome by James Endell Tyler
- 3) Primitive Christian Worship by James Endell Tyler
- 4) The worship of Mary [proven to be Unbiblical] by James Endell Tyler

THESE BOOKS are AVAILABLE For FREE ONLINE

Concerning History and the Early Church

We recommend, for your potential consideration, the following books:

1) The Seventh General Council (held 787 AD) in which the Worship of Images was established, with copious notes from the Caroline books compiled by order of Charlemagne by Rev John Mendham - 1850

2) Image worship in the Church of Rome by James Endell Tyler

The image-worship of the Church of Rome : proved to be contrary to Holy Scripture and the faith and discipline of the primitive church and to involve contradictory and irreconcilable doctrines within the Church of Rome itself (1847)

3) Primitive Christian Worship by James Endell Tyler

Primitive christian worship, or, The evidence of Holy Scripture and the church, concerning the invocation of saints and angels, and the blessed Virgin Mary (1840)

4) The worship of Mary by James Endell Tyler

5) The Pope of Rome and the popes of the Oriental Orthodox Church

by Caesarius Tondini (1875) also makes for interesting reading, even though it is a Roman Catholic work which was approved with the Nihil Obstat (not indexed by the inquisition) notice.

THESE BOOKS are AVAILABLE For FREE ONLINE

Concerning History and the Roman Catholic Church

Historic Information on the Roman Catholic Church can be found - in online searches - under the words:

papal, roman catholic, papist, popish, romanist, vatican, popery, romish,

There are many free Ebooks available online and at Google that cover these topics.

There is of course the standard works on the proven history of the Vatican:

The Two Babylons by Alexander Hislop, which uses more than 200 ancient Latin and Greek sources.

The Roman Schism illustrated from the Records of the Early Roman Catholic Church
by Rev. Perceval.

Those who have trouble with Vatican documents concerning early Church Councils should conduct their own research into a document called the "Donation of Constantine", which was the false land grant from the Roman Emperors to the Vatican.

Saved - How To become a Christian how to be saved

**A Christian is someone
who believes the
following**

*Steps to Take in order to become a
true Christian, to be Saved & Have a
real relationship & genuine
experience with the real God*

**Read, understand, accept and
believe the following verses from
the Bible:**

**1. All men are sinners and fall short
of God's perfect standard**

Romans 3: 23 states that

For all have sinned, and come short of
the glory of God;

2. Sin - which is imperfection in our lives - denies us eternal life with God. But God sent his son Jesus Christ as a gift to give us freely Eternal Life by believing on Jesus Christ.

Romans 6: 23 states

For the wages of sin is death; but the gift of God is eternal life through Jesus Christ our Lord.

3. You can be saved, and you are saved by Faith in Jesus Christ. You cannot be saved by your good works, because they are not "good enough". But God's good work of sending Jesus Christ to save us, and our response of believing - of having faith - in Jesus Christ, that is what saves each of us.

Ephesians 2: 8-9 states

8 For by grace are ye saved through faith; and that not of yourselves: it is the gift of God:

9 Not of works, lest any man should boast.

4. God did not wait for us to become perfect in order to accept or unconditionally love us. He sent Jesus Christ to save us, even though we are sinners. So Jesus Christ died to save us from our sins, and to save us from eternal separation from God.

Romans 5:8 states

But God commendeth his love toward us, in that, while we were yet sinners, Christ died for us.

5. God loved the world so much that He sent his one and only Son to die, so that by believing in Jesus Christ, we obtain Eternal Life.

John 3: 16 states

For God so loved the world, that he gave his only begotten Son, that whosoever believeth in him should not perish, but have everlasting life.

6. If you believe in Jesus Christ, and in what he did on the Cross for us, by dying there for us, you know for a

fact that you have been given Eternal Life.

1 John 5: 13 states

These things have I written unto you that believe on the name of the Son of God; that ye may know that ye have eternal life, and that ye may believe on the name of the Son of God.

7. If you confess your sins to God, he hears you take this step, and you can know for sure that He does hear you, and his response to you is to forgive you of those sins, so that they are not remembered against you, and not attributed to you ever again.

1 John 1: 9 states

If we confess our sins, he is faithful and just to forgive us our sins, and to cleanse us from all unrighteousness.

If you believe these verses, or want to believe these verses, pray the following:

" Lord Jesus, I need you. Thank you for dying on the cross for my sins. I open the door of my life and ask you

to save me from my sins and give me eternal life. Thank you for forgiving me of my sins and giving me eternal life. I receive you as my Savior and Lord. Please take control of the throne of my life. Make me the kind of person you want me to be. Help me to understand you, and to know you and to learn how to follow you. Free me from all of the things in my life that prevent me from following you. In the name of the one and only and true Jesus Christ I ask all these things now, Amen".

Does this prayer express your desire to know God and to want to know His love ? If you are sincere in praying this prayer, Jesus Christ comes into your heart and your life, just as He said he would.

It often takes courage to decide to become a Christian. It is the right decision to make, but It is difficult to fight against part of ourselves that wants to hang on, or to find against that part of our selves that has trouble changing. The good news is

that you do not need to change yourself. Just Cry out to God, pray and he will begin to change you. God does not expect you to become perfect before you come to Him. Not at all...this is why He sent Jesus...so that we would not have to become perfect before being able to know God.

**Steps to take once you have asked
Jesus to come into your life**

Find the following passages in the Bible and begin to read them:

- 1. Read Psalm 23 (in the middle of the Old Testament - the 1st half of the Bible)**
- 2. Read Psalm 91**
- 3. Read the Books in the New Testament (in the Bible) of John, Romans & I John**
- 4. Tell someone of your prayer and your seeking God. Share that with someone close to you.**
- 5. Obtain some of the books on the list of books, and begin to read**

them, so that you can understand more about God and how He works.

6. Pray, that is - just talk to and with God, thank Him for saving you, and tell him your fears and concerns, and ask him for help and guidance.

7. email or tell someone about the great decision you have made today !!!

Does the "*being saved*" process only work for those who believe ?

For the person who is not yet saved, their understanding of **1) their state of sin and 2) God's personal love and care for them, and His desire and ability to save them....is what enables anyone to become saved.**

So yes, the "being saved" process works only for those

who believe in Jesus Christ and Him only, and place their faith in Him and in His work done on the Cross.

...and if so , then how does believing save a person?

Believing saves a person because of what it allows God to do in the Heart and Soul of that person.

But it is not simply the fact of a "belief". The issue is not having "belief" but rather what we have a belief about.

IF a person believes in **Salvation by Faith Alone in Jesus Christ** (ask us by email if this is not clear), then **That belief** saves them. Why ? because they are magical ? No, because of the sovereignty of God, because of what God does to them, when they ask him into their heart & life. When a person decides to place their faith in Jesus Christ and **ask Him** to forgive them of

their sins and invite Jesus Christ into their life & heart, **this** is what saves them – *because of* what God does for them at that moment in time.

At that moment in time when they sincerely believe and ask God to save them (as described above), God takes the life of that person, and in accordance with the will of that human, having requested God to save them from their sins through Jesus Christ – God takes that person's life and sins [all sins past, present and future], and allocates them to the category: of "*one of those people who Accepted the Free Gift of Eternal Salvation that God offers*".

From that point forward, their sins are no longer counted against them, because that is an account that is paid by the shed blood of Jesus Christ. And there is no person that could ever sin so much, that God's love would not be good enough for them, or that would somehow not be able to be covered by the penalty of

death that Jesus Christ paid the price for. (otherwise, sin would be more powerful than Jesus Christ – which is not true).

Sometimes, People have trouble believing in Jesus Christ because of two extremes:

First the extreme that they are *not* sinners (usually, this means that a person has not committed a "serious" sin, such as "murder", but God says that **all sins separates us from God**, even supposedly-small sins. We – as humans – tend to evaluate sin into more serious and less serious categories, because we do not understand just how serious "small" sin is).

Since we are all sinners, we all have a need for God, in order to have eternal salvation.

Second the extreme that they are *not good enough* for Jesus Christ to save them. This is basically done by those who reject the Free offer of Salvation by Christ Jesus because those people are -literally – **unwilling**

to believe. After death, they will believe, but they can only chose Eternal Life BEFORE they die. The fact is that all of us, are not good enough for Jesus Christ to save them. That is why Paul wrote in the Bible "**For all have sinned, and come short of the glory of God**" (Romans 3:23).

Thankfully, that is not the end of the story, because he also wrote " **For the wages of sin *is* death; but the gift of God *is* eternal life through Jesus Christ our Lord.**"(Romans 6: 23)

That Free offer of salvation is clarified in the following passage:

John 3: 16 For God so loved the world, that he gave his only begotten Son, that whosoever believeth in him should not perish, but have everlasting life.

17 For God sent not his Son into the world to condemn the world; but that the world through him might be saved.

Prayers that count

The prayers that God hears

We don't make the rules any more than you do. We just want to help others know how to reach God, and know that God cares about them personally.

The only prayers that make it to Heaven where God dwells are those prayers that are prayed directly to Him "through Jesus Christ" or "*in the name of Jesus Christ*".

God hears our prayers because we obey the method that God has established for us to be able to reach him. If we want Him to hear us, then we must use the methods that He has given us to communicate with Him.

And he explains - in the New Testament - what that method is: talking to God (praying) in accordance with God's will - and coming to Him in the name of Jesus Christ. Here are some examples of that from the New Testament:

(Acts 3:6) Then Peter said, Silver and gold have I none; but such as I have give I thee: In the name of Jesus Christ of Nazareth rise up and walk.

(Acts 16:18) And this did she many days. But Paul, being grieved, turned and said to the spirit, I command thee in the name of Jesus Christ to come out of her. And he came out the same hour.

(Acts 9:27) But Barnabas took him, and brought *him* to the apostles, and declared unto them how he had seen the Lord in the way, and that he had spoken to him, and how he had preached boldly at Damascus in the name of Jesus.

(2 Cor 3:4) And such trust have we through Christ to God-ward: (i.e. toward God)

(Gal 4:7) Wherefore thou art no more a servant, but a son; and if a son, then an heir of God through Christ.

(Eph 2:7) That in the ages to come he might show the exceeding [spiritual] riches of his grace in *his* kindness toward us through Christ Jesus.

(Phil 4:7) And the peace of God, which passeth all understanding, shall keep your hearts and minds through Christ Jesus.

(Acts 4:2) Being grieved that they taught the people, and preached through Jesus the resurrection from the dead.

(Rom 1:8) First, I thank my God through Jesus Christ for you all, that your faith is spoken of throughout the whole world.

(Rom 6:11) Likewise reckon ye also yourselves to be dead indeed unto sin,

but alive unto God through Jesus Christ our Lord.

(Rom 6:23) For the wages of sin *is* death; but the gift of God *is* eternal life through Jesus Christ our Lord.

(Rom 15:17) I have therefore whereof I may glory through Jesus Christ in those things which pertain to God.

(Rom 16:27) To God only wise, *be* glory through Jesus Christ for ever. Amen.

(1 Pet 4:11) ...if any man minister, *let him do it* as of the ability which God giveth: that God in all things may be glorified through Jesus Christ, to whom be praise and dominion for ever and ever. Amen.

(Gal 3:14) That the blessing of Abraham might come on the Gentiles through Jesus Christ; that we might receive the promise of the [Holy] Spirit through faith.

(Titus 3:6) Which he shed on us abundantly through Jesus Christ our Saviour;

(Heb 13:21) Make you perfect in every good work to do his will, working in you that which is wellpleasing in his sight, through Jesus Christ; to whom *be* glory for ever and ever. Amen.

Anyone who has questions is encouraged to contact us by email, with the address that is posted on our website.

Note for Foreign Language and International Readers & Users

Foreign Language Versions of the Introduction and Postscript/Afterword will be included (hopefully) in future editions.

IF a person wanted to become a Christian, what would they pray ?

God, I am praying this to you so that you will help me. Please help me to want to know you better. Please help me to become a Christian.

God I admit that I am not perfect. I understand that you cannot allow anyone into Heaven who is not perfect and Holy. I understand that if I believe in Jesus Christ and in what He did, that God you will see my life through the sacrifice of Jesus Christ, and that this will allow me to have eternal life and know that I am going to Heaven.

God, I admit that I have sin and things in my life that are not perfect. I know I have sinned in my life. Please forgive me of my sins. I believe that Jesus Christ is the Son of God, that He came to Earth to save those who ask Him, and that He died to pay the penalty for all of my sins.

I understand that Jesus physically died and physically arose from the dead, and that God can forgive me because of the death and resurrection of Jesus Christ. I thank you for dying for me, and for paying the price for my sins. I accept to believe in you, and I thank you Lord God from all of my heart for your help and for sending your Son to die and raise from the Dead.

I pray that you would help me to read your word the Bible. I renounce anything in my life, my thoughts and my actions that is not from you, and I do this in the name of Jesus Christ. Help me to not be spiritually deceived. Help me to grow and learn how to have a strong Christian walk for you, and to be a good example, with your help. Help me to have and develop a love of your word the Bible, and please bring to my life, people and situations that will help me to understand how to live my life as your servant. Help me to learn how to share the good news with those who may be willing to learn or to know. I ask these things in the name of Jesus Christ, and I thank you for what you have done for me, Amen.

Please Remember: Christianity is NEVER forced. No one can force anyone to become a Christian. God does NOT recognize any desire for Him, unless it is genuine and motivated from the inside of each of us.

Prayers for help to God

In MANY LANGUAGES

For YOU, for US, for your Family

Dear God,

Thank you that this New Testament has been released so that we are able to learn more about you.

Please help the people responsible for making this Electronic book available. Please help them to be able to work fast, and make more Electronic books available. Please help them to have all the resources, the money, the strength and the time that they need in order to be able to keep working for You.

Please help those that are part of the team that help them on an everyday basis. Please give them the strength to continue and give each of them the spiritual understanding for the work that you want them to do. Please help each of them to not have fear and to remember that you are the God who answers prayer and who is in charge of everything.

I pray that you would encourage them, and that you protect them, and the work & ministry that they

5 minutos a ayudar excepto otros - diferencie eterno

Dios querido,

gracias que se ha lanzado este nuevo testamento de modo que poder aprender más sobre usted.

Ayude por favor a la gente responsable de hacer este Ebook disponible. Ayúdele por favor a poder trabajar rápidamente, y haga que más Ebooks disponible por favor le ayuda a tener todos los recursos, los fondos, la fuerza y el tiempo que necesitan para poder guardar el trabajar para usted.

Ayude por favor a los que sean parte del equipo que les ayuda sobre una base diaria. Por favor déles la fuerza para continuar y para dar a cada uno de ellos la comprensión espiritual para el trabajo que usted quisiera que hicieran. Ayude por favor a cada uno de ellos a no tener miedo y a no recordar que usted es el dios que contesta a rezo y que está a cargo de todo.

Ruego que usted los animara, y que usted los proteja, y el trabajo y el ministerio que están contratados adentro.

Ruego que usted los protegiera contra las fuerzas espirituales que podrían dañarlas o retardarlas abajo. Ayúdeme por favor cuando utilizo este nuevo testamento también para pensar en ellas de modo que pueda rogar para ellas y así que pueden continuar ayudando a más gente Ruego que usted me diera un amor de su palabra santa, y que usted me daría la sabiduría y el discernimiento espirituales para conocerle mejor y para entender los tiempos que estamos adentro y cómo ocuparse de las dificultades que me enfrentan con cada día. Señor God, me ayuda a desear conocerle mejor y desear ayudar a otros cristianos en mi área y alrededor del mundo. Ruego que usted diera el Web site y los de Ebook el equipo y los que trabajan en que les ayudan su sabiduría. Ruego que usted ayudara a los miembros individuales de su familia (y de mi familia) espiritual a no ser engañado, pero entenderle y desear aceptarle y seguir de cada manera. y pido que usted haga estas cosas en el nombre de Jesús, amen, ¿

(por qué lo hacemos tradujeron esto a muchas idiomas?

Porque necesitamos a tanto rezo como sea posible,

y a tanta gente que ruega para nosotros y el este ministerio tan a menudo como sea posible. Gracias por su ayuda.

El rezo es una de las mejores maneras que usted puede ayudarnos más).

Hungarian

Hungary, Hungarian, Hungary Hungarian Magyar Prayer Jezus Krisztus
Imadsag hoz Isten Hogyan viselkedni Imadkozik hoz tud hall az en m
viselkedni kerdez ad segit számomra

Hungarian - Prayer Requests (praying / Talking) to God - explained in Hungarian Language

Beszélő -hoz Isten , a Alkotó -ból Világegyetem , a Lord :

1. amit ön akar ad számomra a bátorság -hoz imádkozik a
dolog amit Vennem kell imádkozik

2. amit ön akar ad számomra a bátorság -hoz hisz ön és
elfogad amit akrsz így csinálni életemmel , helyett én
feleml az én -m saját akarat (szándék) fenti öné.

3. amit ön akar add nekem segít -hoz nem enged az én -m
fél -ból ismeretlen -hoz válik a kifogás , vagy a alap értem
nem -hoz szolgál you.

4. amit ön akar add nekem segít -hoz lát és -hoz megtanul
hogyan viselkedni volna a szellemi erő Szükségem van (
átmenő -a szó a Biblia) egy) részére a esemény előre és b
betű) részére az én -m saját személyes szellemi utazás.

5. Amit ön Isten akar add nekem segít -hoz akar -hoz szolgál
Ön több

6. Amit ön akar emlékeztet én -hoz -val beszél ön
prayerwhen) Én csalódott vagy -ban nehézség , helyett
kipróbálás -hoz határozat dolog én magam egyetlen átmenő
az én -m emberi erő.

7. Amit ön akar add nekem Bölcsesség és egy szív töltött - val Bibliai Bölcsesség azért ÉN akar szolgál ön több hatékonyan.

8. Amit ön akar adjon nekem egy -t vágy -hoz dolgozószoba -a szó , a Biblia ,(a Új Végrendelet Evangélium -ból Budi) , -ra egy személyes alap

9. amit ön akar ad segítség számomra azért ÉN képes -hoz észrevesz dolog -ban Biblia (-a szó) melyik ÉN tud személyesen elmond -hoz , és amit akarat segítsen nekem ért amit akrsz én -hoz csinál életemben.

10. Amit ön akar add nekem nagy ítélőképesség , -hoz ért hogyan viselkedni megmagyaráz -hoz másikk ki ön , és amit ÉN akar képesnek lenni megtenni megtanul hogyan viselkedni megtanul és tud hogyan viselkedni kiáll mellett ön és én -a szó (a Biblia)

11. Amit ön akar hoz emberek (vagy websites) életemben ki akar -hoz tud ön és én , ki van erős -ban -uk pontos megértés -ből ön (Isten) ; és Amit ön akar hoz emberek (vagy websites) életemben ki lesz képes -hoz bátorít én -hoz pontosan megtanul hogyan viselkedni feloszt a Biblia a szó -ból igazság (2 Komócsin 215:).

12. Amit ön akar segítsen nekem -hoz megtanul -hoz volna nagy megértés körülbelül melyik Biblia változat van legjobb , melyik van a leg--bb pontos , és melyik birtokol a leg--bb szellemi erő & erő , és melyik változat egyeztet -val a eredeti kézirat amit ön ihletett a írói hivatás -ból Új Végrendelet -hoz ír.

13. Amit ön akar ad segít számomra -hoz használ időm -ban egy jó út , és nem -hoz elpusztít időm -ra Hamis vagy üres módszer közelebb kerülni -hoz Isten (de amit van nem

hűségesen Bibliai), és hol azok módszer termel nem hosszú ideje vagy tartós szellemi gyümölcs.

14. Amit ön akar ad segítség számomra -hoz ért mit tenni keres -ban egy templom vagy egy istentisztelet helye , mi fajta -ból kérdés -hoz kérdez , és amit ön akar segítsen nekem -hoz talál hívők vagy egy lelkész -val nagy szellemi bölcsesség helyett könnyű vagy hamis válaszol.

15. amit ön akar okoz én -hoz emlékszik -hoz memorizál -a szó a Biblia (mint Rómaiak 8), azért ÉN tud volna ez szívemben és volna az én -m törődik előkészített , és lenni kész ad egy válaszol -hoz másikkak -ból remél amit Nekem van körülbelül ön.

16. Amit ön akar hoz segít számomra azért az én -m saját teológia és tételek -hoz egyetérteni -a szó , a Biblia és amit ön akar folytatódik segíteni neki én tud hogyan az én -m megértés -ból doktrína lehet közművesített azért az én -m saját élet , életmód és megértés folytatódik -hoz lenni záró -hoz amit akrsz ez -hoz lenni értem.

17. Amit ön akar nyit az én -m szellemi bepillantás (következtetés) több és több , és amit hol az én -m megértés vagy észrevétel -ból ön van nem pontos , amit ön akar segítsen nekem -hoz megtanul ki Jézus Krisztus hűségesen van.

18. Amit ön akar ad segít számomra azért ÉN akar képesnek lenni megtenni szétválaszt akármi hamis rítusok melyik Nekem van függés -ra , -ból -a tiszta tanítás -ban Biblia , ha akármi miből Én alábbiak van nem -ból Isten , vagy van ellenkező -hoz amit akrsz -hoz tanít minket körülbelül alábbiak ön.

19. Amit akármilyen kényszerít -ből rossz akar nem eltesz akármilyen szellemi megértés melyik Nekem van , de eléggé amit ÉN akar megtart a tudás -ból hogyan viselkedni tud ön és én nem -hoz lenni tévedésben lenni ezekben a napokban -ból szellemi csalás.

20. Amit ön akar hoz szellemi erő és segít számomra azért ÉN akar nem -hoz lenni része a Nagy Esés El vagy -ból akármilyen mozgalom melyik akar lenni lelkileg utánczó -hoz ön és én -hoz -a Szent Szó

21. Amit ha van akármilyen amit Nekem van megtett életemben , vagy bármilyen módon amit Nekem van nem alperes -hoz ön ahogy ettem kellett volna volna és ez minden megakadályozás én -ből egyik gyaloglás veled , vagy birtoklás megértés , amit ön akar hoz azok dolog / válasz / esemény vissza bele az én -m törődik , azért ÉN akar lemond őket nevében Jézus Krisztus , és mind az összes -uk hat és következmény , és amit ön akar helyettesít akármilyen üresség ,sadness vagy kétségbeesés életemben -val a Öröm -ből Lord , és amit ÉN akar lenni több fókuszálva tanulás -hoz követ ön mellett olvasó -a szó , a Biblia

22. Amit ön akar nyit az én -m szemek azért ÉN akar képesnek lenni megtenni világosan lát és felismer ha van egy Nagy Csalás körülbelül Szellemi téma , hogyan viselkedni ért ez jelenség (vagy ezek esemény) -ből egy Bibliai perspektíva , és amit ön akar add nekem bölcsesség -hoz tud és így amit ÉN akar megtanul hogyan viselkedni segít barátaim és szeretett egyek (rokon) nem lenni része it.

23. Amit ön akar biztosít amit egyszer az én -m szemek van kinyitott és az én -m törődik ért a szellemi jelentőség -ből időszzerű esemény bevétel hely a világon , amit ön akar előkészít szívem elfogadtatni magam -a igazság , és amit ön akar segítsen nekem ért hogyan viselkedni talál bátorság és

erő átmenő -a Szent Szó , a Biblia. Nevében Jézus Krisztus ,
Én kérdezek mindezekért igazol kívánságom -hoz lenni -ban
megállapodás -a akarat , és Én kérdezés részére -a
bölcsség és kocsit bérelni szerelem -ból Igazság Ámen

=====

Több alul -ból Oldal
Hogyan viselkedni volna Örökélet

=====

Vagyunk boldog ha ez oldalra dől (-ból imádság kereslet -
hoz Isten) van képes -hoz támogat ön. Mi ért ez május nem
lenni a legjobb vagy a leg--bb hatásos fordítás. Mi ért amit
vannak sok különböző ways -ból kifejezhető gondolkodás és
szöveg. Ha önnek van egy javaslat részére egy jobb fordítás
, vagy ha tetszene neked -hoz fog egy kicsi összeg -ból idő
-hoz küld javaslatok hozzánk , lesz lenni ételadag ezer -ból
más emberek is , ki akarat akkor olvas a közművesített
fordítás. Mi gyakran volna egy Új Végrendelet elérhető -ban
-a nyelv vagy -ban nyelvek amit van ritka vagy régi. Ha ön
látszó részére egy Új Végrendelet -ban egy különleges nyelv
, legyen szíves ír hozzánk. Is , akarunk hogy biztosak
legyünk és megpróbál -hoz kommunikál amit néha ,
megtesszük felajánl könyv amit van nem Szabad és amit
csinál ár pénz. De ha ön nem tud ad néhányuk elektronikus
könyv , mi tud gyakran csinál egy cserél -ból elektronikus
könyv részére segít -val fordítás vagy fordítás dolgozik.
Csinálsz nem kell lenni profi munkás , csak kevés szabályos
személy akit érdekel ételadag. Önnek kellene volna egy
számítógép vagy önnek kellene volna belépés -hoz egy
számítógép -on -a helyi könyvtár vagy kollégium vagy
egyetem , óta azok általában volna jobb kapcsolatok -hoz
Internet.

=====

Parlando al dio, il creatore dell'universo, il signore:

1. che dareste me al coraggio pregare le cose di che ho bisogno per pregare

2. che dareste me al coraggio crederli ed accettare che cosa desiderate fare con la mia vita, anziché me che exalting il miei propri volontà (intenzione) sopra il vostro.

3. che mi dareste l'aiuto per non lasciare i miei timori dello sconosciuto trasformarsi in nelle giustificazioni, o la base per me per non servirlo.

4. che mi dareste l'aiuto per vedere ed imparare come avere la resistenza spiritosa io abbia bisogno (con la vostra parola bibbia) di a) per gli eventi avanti e b) per il mio proprio viaggio spiritoso personale.

5. Che dio mi dareste l'aiuto per desiderare servirli di più

6. Che mi ricordereste comunicare con voi (prayer)when io sono frustrati o in difficoltà, invece di provare a risolvere le cose io stesso soltanto con la mia resistenza umana.

7. Che mi dareste la saggezza e un cuore si è riempito di saggezza biblica in modo che li servissi più efficacemente.

8. Che mi dareste un desiderio studiare la vostra parola, la bibbia, (il nuovo gospel del Testamento di John), a titolo personale,

9. che dareste ad assistenza me in modo che possa notare le cose nella bibbia (la vostra parola) a cui posso riferire personalmente ed a che lo aiuterà a capire che cosa lo desiderate fare nella mia vita.

10. Che mi dareste il discernment grande, per capire come spiegare ad altri che siate e che potrei imparare come imparare e sapere levarsi in piedi in su per voi e la vostra parola (bibbia)

11. Che portereste la gente (o i Web site) nella mia vita che desidera conoscerla e che è forte nella loro comprensione esatta di voi (dio); e quello portereste la gente (o i Web site) nella mia vita che potrà consigliarmi imparare esattamente come dividere la bibbia la parola della verità (2 coda di todo 2:15).

12. Che lo aiutereste ad imparare avere comprensione grande circa quale versione della bibbia è la cosa migliore, che è la più esatta e che ha la resistenza & l'alimentazione più spiritose e che la versione accosente con i manoscritti originali che avete ispirato gli autori di nuovo Testamento scrivere.

13. Che dareste l'aiuto me per usare il mio tempo in un buon senso e per non sprecare il mio tempo sui metodi falsi o vuoti di ottenere più vicino al dio (ma a quello non sia allineare biblico) e dove quei metodi non producono frutta spiritosa di lunga durata o durevole.

14. Che dareste l'assistenza me capire che cosa cercare in una chiesa o in un posto di culto, che generi di domande da chiedere e che lo aiutereste a trovare i believers o un pastor con saggezza spiritosa grande anziché le risposte facili o false.

15. di che lo indurreste a ricordarsi per memorizzare la vostra parola la bibbia (quale Romans 8), di modo che posso averlo nel mio cuore e fare la mia prepararsi mente ed è

aspetti per dare una risposta ad altre della speranza che ho circa voi.

16. Che portereste l'aiuto me in modo che la mie proprie teologia e dottrine per accosentire con la vostra parola, la bibbia e che continuereste a aiutarli a sapere la mia comprensione della dottrina può essere migliorata in modo che la miei propri vita, lifestyle e capire continui ad essere più vicino a che cosa lo desiderate essere per me.

17. Che aprireste la mia comprensione spiritosa (conclusioni) di più e più e che dove la mia comprensione o percezione di voi non è esatta, che lo aiutereste ad imparare chi Jesus Christ allineare è.

18. Che dareste l'aiuto me in modo che possa separare tutti i rituali falsi da cui ho dipeso, dai vostri insegnamenti liberi nella bibbia, se c'è ne di che cosa sono seguente non è del dio, o è contrari a che cosa desiderate per insegnarli - circa quanto segue.

19. Che alcune forze della malvagità non toglierebbero la comprensione affatto spiritosa che abbia, ma piuttosto che mantennrei la conoscenza di come conoscerli e non essere ingannato dentro attualmente di inganno spiritoso.

20. Che portereste la resistenza spiritosa ed aiutereste a me in modo che non faccia parte del ritirarsi grande o di alcun movimento che sarebbe spiritual falsificato a voi ed alla vostra parola santa.

21. Quello se ci è qualche cosa che faccia nella mia vita, o qualsiasi senso che non ho risposto a voi come dovrei avere e quello sta impedendomi di camminare con voi, o avere capire, che portereste quei things/responses/events nuovamente dentro la mia mente, di modo che rinuncerei

loro in nome di Jesus Christ e tutte i loro effetti e conseguenze e che sostituireste tutta la emptiness, tristezza o disperazione nella mia vita con la gioia del signore e che di più sarei messo a fuoco sull'imparare seguirli leggendo la vostra parola, bibbia.

22. Che aprireste i miei occhi in modo che possa vedere e riconoscere chiaramente se ci è un inganno grande circa i soggetti spiritosi, come capire questo fenomeno (o questi eventi) da una prospettiva biblica e che mi dareste la saggezza per sapere ed in modo che impari come aiutare i miei amici ed amavo ones (parenti) per non fare parte di esso.

23. Che vi accertereste che i miei occhi siano aperti una volta e la mia mente capisce l'importanza spiritosa degli eventi correnti che avvengono nel mondo, che abbiate preparato il mio cuore per accettare la vostra verità e che lo aiutereste a capire come trovare il coraggio e la resistenza con la vostra parola santa, la bibbia. In nome di Jesus Christ, chiedo queste cose che confermano il mio desiderio essere nell'accordo la vostra volontà e sto chiedendo la vostra saggezza ed avere un amore della verità, Amen.

=====

Più in calce alla pagina
come avere vita Eterna

=====

Siamo felici se questa lista (delle richieste di preghiera al dio) può aiutarli. Capiamo che questa non può essere la traduzione migliore o più efficace. Capiamo che ci sono molti sensi differenti di esprimere i pensieri e le parole. Se avete un suggerimento per una traduzione migliore, o se

voleste occorrere una piccola quantità di vostro tempo di trasmettere i suggerimenti noi, aiuterete i migliaia della gente inoltre, che allora leggerà la traduzione migliorata. Abbiamo spesso un nuovo Testamento disponibile in vostra lingua o nelle lingue che sono rare o vecchie.

Se state cercando un nuovo Testamento in una lingua specifica, scriva prego noi. Inoltre, desideriamo essere sicuri e proviamo a comunicare a volte quello, offriamo i libri che non sono liberi e che costano i soldi. Ma se non potete permettervi alcuni di quei libri elettronici, possiamo fare spesso uno scambio di libri elettronici per aiuto con la traduzione o il lavoro di traduzione.

Non dovete essere un operaio professionista, solo una persona normale che è interessata nell'assistenza. Dovreste avere un calcolatore o dovreste avere accesso ad un calcolatore alla vostra biblioteca o università o università locale, poiché quelli hanno solitamente collegamenti migliori al Internet. Potete anche stabilire solitamente il vostro proprio cliente LIBERO personale della posta elettronica andando al #### di mail.yahoo.com prego occorrete un momento per trovare l'indirizzo della posta elettronica situato alla parte inferiore o all'estremità di questa pagina. Speriamo che trasmettiate la posta elettronica noi, se questa è di aiuto o di incoraggiamento. Inoltre vi consigliamo metterveli in contatto con riguardo ai libri elettronici che offriamo quello siamo senza costo e

che libero abbiamo molti libri nelle lingue straniere, ma non le disponiamo sempre per ricevere elettronicamente (trasferimento dal sistema centrale verso i satelliti) perché rendiamo soltanto disponibile i libri o i soggetti che sono chiesti. Vi consigliamo continuare a pregare al dio ed a continuare ad imparare circa lui leggendo il nuovo

Testamento. Accogliamo favorevolmente le vostre domande ed osservazioni da posta elettronica.



Preghiera al dio Caro Dio, Grazie che questo gospel o questo nuovo Testamento è stato liberato in modo che possiamo impararvi più circa. Aiuti prego la gente responsabile del rendere questo libro elettronico disponibile. Conoscete che chi sono e potete aiutarle.

Aiutale prego a potere funzionare velocemente e renda i libri più elettronici disponibili Aiutali prego ad avere tutte le risorse, i soldi, la resistenza ed il tempo di che hanno bisogno per potere continuare a funzionare per voi. Aiuti prego quelli che fanno parte della squadra che le aiuta su una base giornaliera. Prego dia loro la resistenza per continuare e dare ciascuno di loro la comprensione spiritosa per il lavoro che li desiderate fare. Aiuti loro prego ciascuno a non avere timore ed a non ricordarsi di che siete il dio che risponde alla preghiera e che è incaricato di tutto. Prego che consigliereste loro e che li proteggete ed il lavoro & il ministero che sono agganciati dentro.

Prego che li proteggereste dalle forze spiritose o da altri ostacoli che potrebbero nuoc o ritardarli giù. Aiutalo prego quando uso questo nuovo Testamento anche per pensare alla gente che ha reso questa edizione disponibile, di modo che posso pregare per loro ed in modo da può continuare a aiutare più gente.

Prego che mi dareste un amore della vostra parola santa (il nuovo Testamento) e che mi dareste la saggezza ed il discernment spiritosi per conoscerli meglio e per capire il

1. que você daria a mim à coragem pray as coisas que eu necessito pray
2. que você daria a mim à coragem o acreditar e aceitar o que você quer fazer com minha vida, em vez de mim que exalting meus próprios vontade (intenção) acima de seu.
3. que você me daria a ajuda para não deixar meus medos do desconhecido se transformar as desculpas, ou a base para mim para não lhe servir.
4. que você me daria a ajuda para ver e aprender como ter a força espiritual mim necessite (com sua palavra o bible) a) para os eventos adiante e b) para minha própria viagem espiritual pessoal.
5. Que você deus me daria a ajuda para querer lhe servir mais
6. Que você me lembraria falar com você (prayer)when me são frustrados ou na dificuldade, em vez de tentar resolver coisas eu mesmo somente com minha força humana.
7. Que você me daria a sabedoria e um coração encheu-se com a sabedoria biblical de modo que eu lhe servisse mais eficazmente.
8. Que você me daria um desejo estudar sua palavra, o bible, (o gospel do testament novo de John), em uma base pessoal,
9. que você daria a auxílio a mim de modo que eu pudesse observar coisas no bible (sua palavra) a que eu posso pessoalmente se relacionar, e a que me ajudará compreender o que você me quer fazer em minha vida.
10. Que você me daria o discernment grande, para compreender como explicar a outro que você é, e que eu

poderia aprender como aprender e saber estar acima para você e sua palavra (o bible)

11. Que você traria os povos (ou os Web site) em minha vida que querem o conhecer, e que são fortes em sua compreensão exata de você (deus); e isso você traria povos (ou Web site) em minha vida que poderá me incentivar aprender exatamente como dividir o bible a palavra da verdade (2 timothy 2:15).

12. Que você me ajudaria aprender ter a compreensão grande sobre que versão do bible é a mais melhor, que são a mais exata, e que têm a força & o poder os mais espirituais, e que a versão concorda com os manuscritos originais que você inspirou os autores do testament novo escrever.

13. Que você me daria a ajuda para usar meu tempo em uma maneira boa, e para não desperdiçar minha hora em métodos falsos ou vazios de começar mais perto do deus (mas daquele não seja verdadeiramente biblical), e onde aqueles métodos não produzem nenhuma fruta espiritual a longo prazo ou durável.

14. Que você me daria o auxílio compreender o que procurar em uma igreja ou em um lugar da adoração, que tipos das perguntas a pedir, e que você me ajudaria encontrar believers ou um pastor com sabedoria espiritual grande em vez das respostas fáceis ou falsas. 15. que você faria com que eu recordasse memorizar sua palavra o bible (tal como Romans 8), de modo que eu pudesse o ter em meu coração e ter minha mente preparada, e estivessem pronto para dar uma resposta a outra da esperança que eu tenho sobre você.

16. Que você me traria a ajuda de modo que meus próprios theology e doutrinas para concordar com sua palavra, o

bible e que você continuaria a me ajudar saber minha compreensão da doutrina pode ser melhorada de modo que meus próprios vida, lifestyle e compreensão continuem a ser mais perto de o que você a quer ser para mim.

17. Que você abriria minha introspecção espiritual (conclusões) mais e mais, e que onde minha compreensão ou percepção de você não são exata, que você me ajudaria aprender quem Jesus Christ é verdadeiramente.

18. Que você me daria a ajuda de modo que eu possa separar todos os rituals falsos de que eu depender, de seus ensinios desobstruídos no bible, se alguma de o que eu sou seguinte não são do deus, nem são contrárias a o que você quer nos ensinar - sobre o seguir.

19. Que nenhuma forças do evil não removeriam a compreensão espiritual que eu tenho, mas rather que eu reteria o conhecimento de como o conhecer e não ser iludido nestes dias do deception espiritual.

20. Que você traria a força espiritual e me ajudaria de modo que eu não seja parte da queda grande afastado ou de nenhum movimento que fosse espiritual forjado a você e a sua palavra holy.

21. Isso se houver qualquer coisa que eu fiz em minha vida, ou alguma maneira que eu não lhe respondi como eu devo ter e aquela está impedindo que eu ande com você, ou ter a compreensão, que você traria aqueles things/responses/events para trás em minha mente, de modo que eu os renunciasses no nome de Jesus Christ, e em todas seus efeitos e conseqüências, e que você substituiria todo o emptiness, sadness ou desespero em minha vida com a alegria do senhor, e que eu estaria focalizado mais na aprendizagem o seguir lendo sua palavra, o bible.

22. Que você abriria meus olhos de modo que eu possa ver e reconhecer claramente se houver um deception grande sobre tópicos espirituais, como compreender este fenômeno (ou estes eventos) de um perspective biblical, e que você me daria a sabedoria para saber e de modo que eu aprenderei como ajudar a meus amigos e amei (parentes) não ser parte dela.

23. Que você se asseguraria de que meus olhos estejam abertos uma vez e minha mente compreende o significado espiritual dos eventos atuais que ocorrem no mundo, que você prepararia meu coração para aceitar sua verdade, e que você me ajudaria compreender como encontrar a coragem e a força com sua palavra holy, o bible. No nome de Jesus Christ, eu peço estas coisas que confirmam meu desejo ser no acordo sua vontade, e eu estou pedindo sua sabedoria e para ter um amor da verdade, Amen.

=====
Mais no fundo da página
como ter a vida eternal

=====

Nós estamos contentes se esta lista (de pedidos do prayer ao deus) puder lhe ajudar. Nós compreendemos que esta não pode ser a mais melhor ou tradução a mais eficaz. Nós compreendemos que há muitas maneiras diferentes de expressar pensamentos e palavras. Se você tiver uma sugestão para uma tradução melhor, ou se você gostar de fazer exame de um pouco de seu tempo nos emitir sugestões, você estará ajudando a milhares dos povos também, que lerão então a tradução melhorada. Nós temos frequentemente um testament novo disponível em sua língua ou nas línguas que são raras ou velhas. Se você estiver procurando um testament novo em uma língua específica, escreva-nos por favor.

Também, nós queremos ser certos e tentamos comunicar às vezes isso, nós oferecemos os livros que não estão livres e que custam o dinheiro. Mas se você não puder ter recursos para alguns daqueles livros eletrônicos, nós podemos frequentemente fazer uma troca de livros eletrônicos para a ajuda com tradução ou trabalho da tradução. Você não tem que ser um trabalhador profissional, only uma pessoa regular que esteja interessada na ajuda.

Você deve ter um computador ou você deve ter o acesso a um computador em sua biblioteca ou faculdade ou universidade local, desde que aqueles têm geralmente conexões melhores ao Internet.

Você pode também geralmente estabelecer seu próprio cliente LIVRE pessoal do correio eletrônico indo ao ### de mail.yahoo.com faz exame por favor de um momento para encontrar o endereço do correio eletrônico ficado situado no fundo ou na extremidade desta página. Nós esperamos que você nos emita o correio eletrônico, se este for da ajuda ou do incentivo. Nós incentivamo-lo também contatar-nos a respeito dos livros eletrônicos que nós oferecemos a isso somos sem custo, e

que livre nós temos muitos livros em línguas estrangeiras, mas nós não as colocamos sempre para receber eletronicamente (download) porque nós fazemos somente disponível os livros ou os tópicos que são os mais pedidos. Nós incentivamo-lo continuar a pray ao deus e a continuar a aprender sobre ele lendo o testament novo. Nós damos boas-vindas a seus perguntas e comentários pelo correio eletrônico.



Estimado Dios , Gracias aquel esto Nuevo Testamento has estado disparador a fin de que nosotros estamos capaz a aprender más acerca de usted. Por favor ayúdeme la gente responsable por haciendo esto Electrónica libro disponible. Por favor ayúdeme estén capaz de obra ayuna , y hacer más Electrónica libros mayor disponible Por favor ayúdeme estén haber todo el recursos , el dinero , el potencia y el tiempo aquel ellos necesidad para poder guardar laboral para tí. Por favor ayúdeme esos aquel está parte de la equipo aquel ayuda ellas en un corriente base.

Por favor dar ellas el potencia a continuar y dar cada de ellas el espiritual comprensión por lo obra aquel usted necesidad estén hacer. Por favor ayúdeme cada de estén no haber miedo y a acordarse de aquel usted está el Dios quién respuestas oración y quién es él encargado de todo. Oro aquel usted haría animar ellas , y aquel usted amparar ellas , y los trabajadores & ministerio aquel son ocupado en. Oro aquel usted haría amparar ellas desde el Espiritual Fuerzas o otro obstáculos aquel puedes daño ellas o lento ellas down.

Por favor ayúdeme cuándo YO uso esto Nuevo Testamento a también creer de la personas quién haber hecho esto edición disponible , a fin de que YO lata orar por ellas y así ellos lata continuar a ayuda más personas Oro aquel usted haría déme un amor de su Santo Palabra (el Nuevo Testamento) , y aquel usted haría déme espiritual juicio y discernimientos saber usted mejor y a comprender el tiempo aquel nosotros estamos viviente en.

Swedish - Prayer Requests (praying / Talking) to God - explained in Swedish Language

Swedish Prayer Bon till Gud Jesus Hur till Be Hur kann
hora min Hur till fraga Gud till ger hjalp finna ande Ledning
Talande till Gud , skaparen om Universum , den Vår Herre
och Frälsare :

1. så pass du skulle ger till jag tapperheten till be sakerna så pass Jag nöd till be

2. så pass du skulle ger till jag tapperheten till tro på du och accept vad du vilja till gör med min liv , i stället för jag upphoja min äga vilja (avsikt) över din.

3. så pass du skulle ge mig hjälp till inte låta min rädsla om okänd till bli den ursäkta , eller basisten för jag inte till tjäna you.

4. så pass du skulle ge mig hjälp till se och till lära sig hur till har den ande styrka Jag nöd (igenom din uttrycka bibeln) en) för händelsen före och b) för min äga personlig ande resa.

5. Så pass du Gud skulle ge mig hjälp till vilja till tjäna Du mer

6. Så pass du skulle påminna jag till samtal med du prayerwhen) JAG er frustrerat eller i svårigheten , i stället för försökande till besluta sakerna mig själv bara igenom min mänsklig styrka.

7. Så pass du skulle ge mig Visdom och en hjärtan fyllt med Biblisk Visdom så fakta ät JAG skulle tjäna du mer effektivt. 8. Så pass du skulle ge mig en önska till studera din uttrycka , bibeln , (den Ny Testamente Evangelium av John) , på en personlig basis 9. så pass du skulle ger hjälp

till jag så fakta ät JAG er köpa duktig märka sakerna inne om Bibel (din uttrycka) vilken JAG kanna personlig berätta till , och den där vill hjälpa mig förstå vad du vilja jag till gör i min liv.

10. Så pass du skulle ge mig stor discernment , till förstå hur till förklara till självaste vem du er , och så pass JAG skulle kunde lära sig hur till lära sig och veta hur till löpa upp för du och mig din uttrycka (bibeln)

11. Så pass du skulle komma med folk (eller websites) i min liv vem vilja till veta du och mig , vem de/vi/du/ni är stark i deras exakt förståndet av du (Gud); och Så pass du skulle komma med folk (eller websites) i min liv vem vilja kunde uppmuntra jag till ackurat lära sig hur till fördela bibeln orden av sanning Timothy 215:).

12. Så pass du skulle hjälpa mig till lära sig till har stor förståndet om vilken Bibel version är bäst , vilken är mest exakt , och vilken har mest ande styrka & förmåga , och vilken version samtycke med det original manuskripten så pass du inspirerat författarna om Ny Testamente till skriva.

13. Så pass du skulle ger hjälp till jag till använda min tid i en god väg , och inte till slösa min tid på Falsk eller tom metoderna till komma närmare till Gud (utom så pass blandar inte sant Biblisk), och var den här metoderna produkter ingen for länge siden tid eller varande ande frukt.

14. Så pass du skulle ger hjälp till jag till förstå vad till blick för i en kyrka eller en ställe av dyrkan , vad slagen av spörsmålen till fråga , och så pass du skulle hjälpa mig till finna tro på eller en pastor med stor ande visdom i stället för lätt eller falsk svar.

15. så pass du skulle orsak jag till minas till minnesmärke din uttrycka bibeln (sådan som Romersk 8), så fakta ät JAG kanna har den i min hjärtan och har min sinne beredd , och vara rede till å ger en svar till självaste om hoppa på att Jag har omkring du.

16. Så pass du skulle komma med hjälp till jag så fakta ät min äga theology och doktrin till samtycke med din uttrycka , bibeln och så pass du skulle fortsätta till hjälpa mig veta hur min förståndet av doktrin kanna bli förbättrat så fakta ät min äga liv , livsform och förståndet fortsatt till vara nöjer till vad slut du vilja den till vara för jag.

17. Så pass du skulle öppen min ande inblicken (slutningarna) mer och mer , och så pass var min förståndet eller uppfattningen av du är inte exakt , så pass du skulle hjälpa mig till lära sig vem Jesus Christ sant är.

18. Så pass du skulle ger hjälp till jag så fakta ät JAG skulle kunde skild från någon falsk ritual vilken Jag har bero på , från din klar undervisning inne om Bibel , eventuell om vad JAG följer är inte av Gud , eller är i strid mot vad du vilja till undervisa oss omkring följande du.

19. Så pass någon pressar av onda skulle inte ta bort någon ande förståndet vilken Jag har , utom hellre så pass JAG skulle hålla kvar kunskap om hur till veta du och mig inte till bli lurat i den hår dagen av ande bedrägeri.

20. Så pass du skulle komma med ande styrka och hjälp till jag så fakta ät Jag vill inte till bli del om den Stor Stjärnfall Bort eller av någon rörelse vilken skulle bli spirituallt förfalskad till du och mig till din Helig Uttrycka

21. Så pass om där er något så pass Jag har gjort det min liv , eller någon väg så pass Jag har inte reagerat till du så JAG

skulle har och den där er förhindrande jag från endera vandrande med du , eller har förståndet , så pass du skulle komma med den här sakerna / svaren / händelsen rygg in i min sinne , så fakta ät JAG skulle avsäga sig dem inne om Namn av Jesus Christ , och all av deras verkningen och konsekvenserna , och så pass du skulle sätta tillbaka någon tomhet ,sadness eller förtvivlan i min liv med det Glädje om Vår Herre och Frälsare , och så pass JAG skulle bli mer focusen på inläringen till följa du vid läsande din uttrycka , den Bibel

22. Så pass du skulle öppen min öga så fakta ät JAG skulle kunde klar se och recognize om där er en Stor Bedrägeri omkring Ande ämnena , hur till förstå den här fenomenon (eller de här händelsen) från en Biblisk perspektiv , och så pass du skulle ge mig visdom till veta och så så pass Jag vill lära sig hur till hjälp min vännerna och älskat en (släktingen) inte bli del om it.

23. Så pass du skulle tillförsäkra så pass en gång min öga de/vi/du/ni är öppnat och min sinne förstår den ande mening av ström händelsen tagande ställe på jorden , så pass du skulle förbereda min hjärtan till accept din sanning , och så pass du skulle hjälpa mig förstå hur till finna mod och styrka igenom din Helig Uttrycka , bibeln. Inne om namn av Jesus Christ , JAG fråga om de här sakerna bekräftande min önska till vara i följe avtalen din vilja , och JAG frågar till deras visdom och till har en kärlek om den Sanning Samarbetsvillig

=====

Mer på botten av Sida
Hur till har Oändlig Liv

Vi er glad om den här lista över (bön anmoder till Gud) är duglig till hjälpa du. Vi förstå den här Maj inte bli den bäst eller mest effektiv översättning. Vi förstå det där de/vi/du/ni är många olik väg av yttranden tanken och orden. Om du har en förslagen för en bättre översättning , eller om du skulle lik till ta en liten belopp av din tid till sända förslag till oss , du vill bli hjälpande tusenden av annan folk också , vem vilja då läsa den förbättrat översättning. Vi ofta har en Ny Testamente tillgänglig i din språk eller i språken så pass de/vi/du/ni är sällsynt eller gammal. Om du er sett för en Ny Testamente i en bestämd språk , behaga skriva till oss. Också , vi behöv till vara säker och försök till meddela så pass ibland , vi gör erbjudande bokna så pass blandar inte Fri och så pass gör kostnad pengar. Utom om du kan icke har råd med det något om den här elektronisk bokna , vi kanna ofta gör en byta av elektronisk bokna för hjälp med översättning eller översättning verk.

Du hade inte till vara en professionell arbetaren , enda et par regelbunden person vem er han intresserad i hjälpande. Du borde har en computern eller du borde ha ingång till en computern på din lokal bibliotek eller college eller universitet , sedan dess den här vanligtvis har bättre förbindelserna till Internet. Du kanna också vanligtvis grunda din äga personlig FRI elektronisk sända med posten redovisa vid går till mail.yahoo.com

Behaga ta en stund till finna den elektronisk sända med posten adress lokaliserat nederst eller slutet av den här sida. Vi hoppas du vill sända elektronisk sända med posten till oss , om den här er av hjälp eller uppmuntran. Vi också uppmuntra du till komma i kontakt med oss angående Elektronisk Bokna så pass vi erbjudande så pass de/vi/du/ni är utan kostnad , och fri.

=====

Tal til Guð the Skapari af the Alheimur the Herra :

1. Þessi þú vildi gefa til mig the hugrekki til biðja the hlutur þessi ÉG þörf til biðja
2. Þessi þú vildi gefa til mig the hugrekki til trúa þú og þiggja hvaða þú vilja til komast af með minn líf , í staðinn af mig upphefja minn eiga vilja (ásetningur) yfir þinn.
3. Þessi þú vildi gefa mig hjálpa til ekki láta minn ógurlegur af the óþekktur til verða the afsökun , eða the undirstaða fyrir mig ekki til bera fram you. 4. Þessi þú vildi gefa mig hjálpa til sjá og til læra hvernig til hafa the andlegur styrkur ÉG þörf (í gegnum þinn orð the Biblía a) fyrir the atburður á undan) og b) fyrir minn eiga persónulegur andlegur ferð.
5. Þessi þú Guð vildi gefa mig hjálpa til vilja til bera fram Þú fleiri 6. Þessi þú vildi minna á mig til tala með þú prayerwhen) ÉG er svekktur eða í vandi , í staðinn af erfiður til ásetningur hlutur ég sjálfur eini í gegnum minn mannlegur styrkur.
7. Þessi þú vildi gefa mig Viska og a hjarta fiskflak með Biblíulegur Viska svo þessi ÉG vildi bera fram þú fleiri á áhrifaríkan hátt.
8. Þessi þú vildi gefa mig a löngun til nema þinn orð the Biblía the Nýja testamentið Guðspjall af Klósett), á a persónulegur undirstaða
9. Þessi þú vildi gefa aðstoð til mig svo þessi ÉG er fær til taka eftir hlutur í the Biblía (þinn orð) hver ÉG geta persónulega segja frá til , og þessi vilja hjálpa mig skilja hvaða þú vilja mig til gera út af við minn líf.

10. Þessi þú vildi gefa mig mikill skarpskyggni , til skilja hvernig til útskýra til annar hver þú ert , og þessi ÉG vildi vera fær til læra hvernig til læra og vita hvernig til standa með þú og þinn orð the Biblía)

11. Þessi þú vildi koma með fólk (eða websites) í minn líf hver vilja til vita þú , og hver ert sterkur í þeirra nákvæmur skilningur af þú (guð); og Þessi þú vildi koma með fólk (eða websites) í minn líf hver vilja vera fær til hvetja mig til nákvæmur læra hvernig til deila the Biblía the orð guðs sannleikur (2 Hræðslugjarn 215:).

12. Þessi þú vildi hjálpa mig til læra til hafa mikill skilningur óður í hver Biblía útgáfa er bestur , hver er nákvæmur , og hver hefur the andlegur styrkur & máttur , og hver útgáfa samþykkja með the frumeintak handrit þessi þú blása í brjóst the ritstörf af the Nýja testamentið til skrifa.

13. Þessi þú vildi gefa hjálpa til mig til nota minn tími í góð kaup vegur , og ekki til sóa minn tími á Falskur eða tómur aðferð til fá loka til Guð (en þessi ert ekki hreinskilnislega Biblíulegur), og hvar þessir aðferð ávextir og grænmeti neitun langur orð eða varanlegur andlegur ávöxtur.

14. Þessi þú vildi gefa aðstoð til mig til skilja hvaða til leita að í a kirkja eða a staður af dýrkun , hvaða góður af spurning til spyrja , og þessi þú vildi hjálpa mig til finna trúmaður eða a prestur með mikill andlegur viska í staðinn af þægilegur eða falskur svar.

15. þessi þú vildi orsök mig til muna til leggja á minnið þinn orð the Biblía (svo sem eins og Latneskt letur 8), svo þessi ÉG geta hafa það í minn hjarta og hafa minn hugur tilbúinn , og vera tilbúinn til gefa óákveðinn greinir í ensku svar til annar af the von þessi ÉG hafa óður í þú.

16. Þessi þú vildi koma með hjálpa til mig svo þessi minn eiga guðfræði og kenning til vera í samræmi við þinn orð the Biblíá og þessi þú vildi halda áfram til hjálpa mig vita hvernig minn skilningur af kenning geta vera bæta svo þessi minn eiga líf lifestyle og skilningur halda áfram til vera loka til hvaða þú vilja það til vera fyrir mig.

17. Þessi þú vildi opinn minn andlegur innsýn (endir) fleiri og fleiri , og þessi hvar minn skilningur eða skynjun af þú er ekki nákvæmur , þessi þú vildi hjálpa mig til læra hver Jesús Kristur hreinskilnislega er.

18. Þessi þú vildi gefa hjálpa til mig svo þessi ÉG vildi vera fær til aðskilinn allir falskur helgisiðir hver ÉG hafa ósjálfstæði á , frá þinn hjartur kennsla í the Biblíá , ef allir af hvaða ÉG er hópur stuðningsmanna er ekki af Guð , eða er gegn hvaða þú vilja til kenna okkur óður í hópur stuðningsmanna þú.

19. Þessi allir herafli af vondur vildi ekki taka burt allir andlegur skilningur hver ÉG hafa , en fremur þessi ÉG vildi halda the vitneskja af hvernig til vita þú og ekki til vera blekkja í þessir sem minnir á gömlu dagana) af andlegur blekking.

20. Þessi þú vildi koma með andlegur styrkur og hjálpa til mig svo þessi ÉG vilja ekki til vera hluti af the Mikill Bylta Burt eða af allir hreyfing hver vildi vera andlegur fölsun til þú og til þinn Heilagur Orð

21. Þessi ef there er nokkuð þessi ÉG hafa búinn minn líf , eða allir vegur þessi ÉG hafa ekki sá sem svarar til þú eins og ÉG öxl hafa og þessi er sem koma má í veg fyrir eða afstýra mig frá annar hvor gangandi með þú , eða having skilningur , þessi þú vildi koma með þessir hlutur / svar /

atburður bak inn í minn hugur , svo þessi ÉG vildi afneita þá í the Nafn af Jesús Kristur , og ekki minna en þeirra áhrif og afleiðing , og þessi þú vildi skipta um allir tótleiki ,sadness eða örvænting í minn líf með the Gleði af the Herra , og þessi ÉG vildi vera fleiri brennidepill á lærdómur til fylgja þú við lestur þinn orð the Biblía

22. Þessi þú vildi opinn minn auglýsing svo þessi ÉG vildi vera fær til greinilega sjá og þekkjanlegur ef there er a Mikill Blekking óður í Andlegur atriði , hvernig til skilja this q (eða þessir atburður) frá a Biblíulegur yfirsýn , og þessi þú vildi gefa mig viska til vita og svo þessi ÉG vilja læra hvernig til hjálpa minn vinátta og ást sjálfur (ættingi) ekki vera hluti af it.

23. Þessi þú vildi tryggja þessi einu sinni minn auglýsing ert opnari og minn hugur skilja the andlegur merking af straumur atburður hrífandi staður í the veröld , þessi þú vildi undirbúa minn hjarta til þiggja þinn sannleikur , og þessi þú vildi hjálpa mig skilja hvernig til finna hugrekki og styrkur í gegnum þinn Heilagur Orð the Biblía. Í the nafn af Jesús Kristur , ÉG spyrja fyrir þessir hlutur staðfesta minn löngun til vera í samkomulag þinn vilja , og ÉG er asking fyrir þinn viska og til hafa a ást af the Sannleikur Móttækilegur

=====

Fleiri á the Botn af Blaðsíða
Hvernig til hafa Eilífur Líf

=====

Við ert glaður ef this listi (af bæn beiðni til Guð) er fær til aðstoða þú. Við skilja this mega ekki vera the bestur eða árangursríkur þýðing. Við skilja þessi there ert margir ólíkur lífnaðarhættir af tjáning hugsun og orð. Ef þú hafa a uppástunga fyrir a betri þýðing , eða ef þú vildi eins og til

taka a lítill magn af þinn tími til senda uppástunga til okkur , þú vilja vera skammtur þúsund af annar fólk einnig , hver vilja þá lesa the bæta þýðing.

Við oft hafa a Nýja testamentið laus í þinn tungumál eða í tungumál þessi ert sjaldgæfur eða gamall. Ef þú ert útlit fyrir a Nýja testamentið í a sérstakur tungumál , þóknast skrifa til okkur. Einnig , við vilja til vera viss og reyna til miðla þessi stundum , við gera tilboð bók þessi ert ekki Frjáls og þessi gera kostnaður peningar. En ef þú geta ekki hafa efni á sumir af þessir raftæknilegur bók , við geta oft gera óákveðinn greinir í ensku skipti af raftæknilegur bók fyrir hjálpa með þýðing eða þýðing vinna. Þú gera ekki verða að vera a faglegur verkamaður , eini a venjulegur manneskja hver er áhugasamur í skammtur. Þú öxl hafa a tölva eða þú öxl hafa aðgangur til a tölva á þinn heimamaður bókasafn eða háskóli eða háskóli , síðan þessir venjulega hafa betri tengsl til the. Þú geta einnig venjulega stofnsetja þinn eiga persónulegur FRJÁLS raftæknilegur póstur reikningur við að fara til mail.yahoo.com

Þóknast taka a augnablik til finna the raftæknilegur póstur heimilisfang staðgreina á the botn eða the endir af this blaðsíða. Við von þú vilja senda raftæknilegur póstur til okkur , ef this er af hjálpa eða hvatning. Við einnig hvetja þú til snerting okkur viðvíkjandi Raftæknilegur Bók þessi við tilboð þessi ert án kostnaður , og frjáls.

Við gera hafa margir bók í erlendum tungumál , en við gera ekki alltaf staður þá til taka á móti electronically (sækja skrá af fjarlægri tölvu) því við eini gera laus the bók eða the atriði þessi ert the beiðni. Við hvetja þú til halda áfram til biðja til Guð og til halda áfram til læra óður í Hann við

6. At jer ville erindre mig hen til samtale hos jer praverwhen) Jeg er kuldkastet eller i problem , istedet for prøver hen til løse sager selv bare igennem mig human kræfter.

7. At jer ville indrømme mig Klogskab og en hjerte fyldte hos Bibelsk Klogskab i den grad at JEG ville anrette jer flere effektive.

8. At jer ville indrømme mig en lyst hen til læse jeres ord , den Bibel , (den Ny Testamente Gospel i John), oven på en personlig holdepunkt

9. at jer ville indrømme hjælp hen til mig i den grad at Jeg er købedygtig mærke sager i den Bibel (jeres ord) hvilke JEG kunne jeg for mit vedkommende henhøre til , og at vil hjælp mig opfatte hvad jer savn mig hen til lave i mig liv.

10. At jer ville indrømme mig stor discernment , hen til opfatte hvor hen til forklare hen til andre hvem du er , og at JEG ville være i stand til lære hvor hen til lære og kende hvor hen til rage op nemlig jer og jeres ord (den Bibel)

11. At jer ville overbringe folk (eller websites) i mig liv hvem ville gerne kende jer , og hvem er kraftig i deres nøjagtig opfattelse i jer God); og At jer ville overbringe folk (eller websites) i mig liv hvem vil være i stand til give mod mig hen til akkurat lære hvor hen til skille den Bibel den ord i sandhed Timothy 215:).

12. At jer ville hjælp mig hen til lære hen til nyde stor opfattelse hvorom Bibel gengivelse er bedst , hvilke er højst nøjagtig , og hvilke har den højst appel kræfter & kraft , og hvilke gengivelse indvilliger hos den selvstændig håndskreven at jer inspireret den forfatteres i den Ny Testamente hen til skriv.

13. At jer ville indrømme hjælp hen til mig hen til hjælp mig gang i en artig måde , og ikke hen til affald mig gang oven på Falsk eller indholdsløse metoder hen til komme nærmere hen til God (men at er ikke sandelig Bibelsk), og der hvor dem metoder opføre for ikke så længe siden periode eller varer appel fruit.

14. At jer ville indrømme hjælp hen til mig hen til opfatte hvad hen til kigge efter i en kirke eller en opstille i andagtsøgende , hvad arter i spørgsmål hen til opfordre , og at jer ville hjælp mig hen til hitte tro eller en sidst hos stor appel klogskab istedet for nemme eller falsk svar.

15. at jer ville hidføre mig hen til huske hen til lære udenad jeres ord den Bibel (såsom Romersk 8), i den grad at JEG kunne nyde sig i mig hjerte og nyde mig indre forberedt , og være rede til at indrømme en besvare hen til andre i den håbe på at Jeg har omkring jer.

16. At jer ville overbringe hjælp hen til mig i den grad at mig besidde theology og doctrines hen til samtykke med jeres ord , den Bibel og at jer ville fortsætte hen til hjælp mig kende hvor mig opfattelse i doctrine kan forbedret i den grad at mig besidde liv lifestyle og opfattelse fortsætter at blive nøjere hvortil jer savn sig at blive nemlig mig.

17. At jer ville lukke op mig appel indblik (afslutninger) flere og flere , og at der hvor mig opfattelse eller opfattelsesevne i jer er ikke nøjagtig , at jer ville hjælp mig hen til lære hvem Jesus Christ sandelig er.

18. At jer ville indrømme hjælp hen til mig i den grad at JEG ville være i stand til selvstændig hvilken som helst falsk rituals hvilke Jeg har afhænge oven på , af jeres slette lærer i den Bibel , eventuel hvoraf Jeg er næste er ikke i God

, eller er imod hvad jer ville gerne belære os omkring næste jer.

19. At hvilken som helst tvinger i dårlig ville ikke holde bortrejst hvilken som helst appel opfattelse hvilke Jeg har , men nærmest at JEG ville beholde den kundskab i hvor hen til kende jer og ikke at blive narrede i i denne tid i appel bedrag.

20. At jer ville overbringe appel kræfter og hjælp hen til mig i den grad at Ja ikke at blive noget af den Stor Nedadgående Bortrejst eller i hvilken som helst bevægelse som kunne være spirituallly counterfeit hen til jer og hen til jeres Hellig Ord

21. At selv om der er alt at Jeg har skakmat mig liv , eller hvilken som helst måde at Jeg har ikke reageret hen til jer nemlig JEG burde nyde og det vil sige afholder mig af enten den ene eller den anden af omvandrende hos jer , eller har opfattelse , at jer ville overbringe dem sager / svar / begivenheder igen i mig indre , i den grad at JEG ville afstå fra sig i den Benævne i Jesus Christ , og al i deres effekter og følger , og at jer ville skifte ud hvilken som helst tomhed ,sadness eller opgive håbet i mig liv hos den Glæde i den Lord , og at JEG ville være flere indstille oven på indlæring hen til komme efter jer af læsning jeres ord , den Bibel

22. At jer ville lukke op mig øjne i den grad at JEG ville være i stand til klart se efter og anerkende selv om der er en Stor Bedrag omkring Appel emner , hvor hen til opfatte indeværende phenomenon (eller disse begivenheder) af en Bibelsk perspektiv , og at jer ville indrømme mig klogskab hen til kende hvorfor at Ja lære hvor hen til hjælp mig bekendte og elske ones (slægtninge) ikke være noget af it.

23. At jer ville sikre sig at når først mig øjne er anlagde og mig indre forstår den appel vægt i indeværende begivenheder indtagelse opstille på jorden , at jer ville lægge til rette mig hjerte hen til optage jeres sandhed , og at jer ville hjælp mig opfatte hvor hen til hitte mod og kræfter igennem jeres Hellig Ord , den Bibel. I den benævne i Jesus Christ , JEG anmode om disse sager bekræftende mig lyst at blive overensstemmende jeres vil , og Jeg er bede om nemlig jeres klogskab og hen til nyde en kærlighed til den Sandhed Amen

=====

Flere forneden Side
Hvor hen til nyde Evig Liv

=====

Vi er glad selv om indeværende liste over (bøn anmoder hen til God) er kan hen til hjælpe jer. Vi opfatte indeværende må ikke være den bedst eller højst effektiv gengivelse. Vi er klar over, at der er mange anderledes veje i gengivelse indfald og ord. Selv om du har en henstilling nemlig en bedre gengivelse , eller selv om jer ville gerne hen til holde en ringe beløb i jeres gang hen til sende antydninger hen til os , jer vil være hjælp tusindvis i andre ligeledes , hvem vil så er der ikke mere læse den forbedret gengivelse.

Vi ofte nyde en Ny Testamente anvendelig i jeres sprog eller i sprogene at er sjælden eller forhenværende. Selv om du er ser ud nemlig en Ny Testamente i en specifik sprog , behage henvende sig til os. Ligeledes , vi ville gerne være sikker og prøve hen til overfører at engang imellem , vi lave pristilbud bøger at er ufri og at lave omkostninger penge. Men selv om jer kan ikke afgive noget af dem elektronisk bøger , vi kunne ofte lave en udveksle i elektronisk bøger nemlig

Norway - Norway – Norwegian -

Norway - Prayer Requests (praying) to God - explained in Norwegian Language

Norway Norwegian Nordic Prayer Jesus Christ a God Hvor Be kanne hore meg bonn anmode gir hjelpe meg finner sprit Som kan ledes

=====

Snakker å God , skaperen av det Univers , det Lord :

1. det du ville gir å meg tapperheten å be tingene det JEG nød å be
2. det du ville gir å meg tapperheten å mene du og godkjenne hva du vil gjerne gjøre med meg livet , istedet for meg opphøye meg egen ville (hensikten) over din.
3. det du ville gir meg hjelpe å ikke utleie meg rank av det ubekjent å bli det be om tilgivelse , eller grunnlaget for meg ikke for å anrette you.
4. det du ville gir meg hjelpe å se og å høre hvor å har den sprit styrke JEG nød (igjennom din ord bibelen) en) for begivenhetene for ut og b) for meg egen personlig sprit reise.
5. Det du God ville gir meg hjelpe å vil gjerne anrette Du flere
6. Det du ville minne meg å samtalen med du prayerwhen) JEG er frustrert eller inne problemet , istedet for prøver å løse saker meg selv bare igjennom meg human styrke.

7. Det du ville gir meg Klokskap og en hjertet fylte med Bibelsk Klokskap i den grad at JEG ville anrette du flere effektivt.

8. Det du ville gir meg en ønske å studere din ord , bibelen , (det Ny Testamentet Gospel av John), opp på en personlig basis

9. det du ville gir assistanse å meg i den grad at JEG er kjøpedyktig legge merke til saker inne bibelen (din ord) hvilke JEG kanne personlig fortelle til , og det vill hjelpe meg oppfatte hva du ønske meg å gjøre inne meg livet.

10. Det du ville gir meg stor discernment , å oppfatte hvor å forklare å andre hvem du er , og det JEG ville være i stand til høre hvor å høre og vite hvor å stå opp for du og din ord (bibelen)

11. Det du ville bringe folk (eller websites) inne meg livet hvem vil gjerne vite du , og hvem er kraftig inne deres akkurat forståelse av du God); og Det du ville bringe folk (eller websites) inne meg livet hvem ville være i stand til oppmuntre meg å akkurat høre hvor å dividere bibelen ordet av sannhet (Timothy 215:).

12. Det du ville hjelpe meg å høre å ha stor forståelse om hvilken Bibel versjon er best , hvilke er høyst akkurat , og hvilke har de fleste sprit styrke & makt , og hvilke versjon avtaler med det original manuskriptet det du inspirert forfatterne av det Ny Testamentet å skrive.

13. Det du ville gir hjelpe å meg å bruk meg tid inne en fint vei , og ikke for å sløseri meg tid opp på False eller tom emballasje metoder å komme nærmere å God (bortsett fra

det er ikke virkelig Bibelsk), og der hvor dem metoder tilvirke for ikke så lenge siden frist eller varer sprit fruit.

14. Det du ville gir assistanse å meg å oppfatte hva å kikke etter inne en kirken eller en sted av -tilbeder , hva arter av spørsmål å anmode , og det du ville hjelpe meg å finner mene eller en fortid med stor sprit klokskap istedet for lett eller false svar.

15. det du ville anledning meg å erindre å huske din ord bibelen (som Romersk 8), i den grad at JEG kanne ha den inne meg hjertet og ha meg sinn ferdig , og være rede til å gir en svaret å andre av det håpe på at JEG ha om du.

16. Det du ville bringe hjelpe å meg i den grad at meg egen theology og doctrines å være enig i din ord , bibelen og det du ville fortsette å hjelpe meg vite hvor meg forståelse av doctrine kan forbedret i den grad at meg egen livet lifestyle og forståelse fortsetter å bli nøyere hvorfor du ønske den å bli for meg.

17. Det du ville åpen meg sprit innblikk (konklusjonene) flere og flere , og det der hvor meg forståelse eller oppfattelse av du er ikke akkurat , det du ville hjelpe meg å høre hvem Jesus Christ virkelig er.

18. Det du ville gir hjelpe å meg i den grad at JEG ville være i stand til separat alle false rituals hvilke JEG ha avhenge opp på , fra din helt lærer inne bibelen , eventuell av hva JEG følger er ikke av God , eller er i motsetning til hva du vil gjerne lære oss om fulgte du.

19. Det alle presser av dårlig ville ikke ta fjerne alle sprit forståelse hvilke JEG ha , bortsett fra temmelig det JEG ville selge i detalj kjennskapen til hvor å vite du og ikke for å være narret inne i disse dager av sprit bedrag.

20. Det du ville bringe sprit styrke og hjelpe å meg i den grad at Jeg vil ikke for å være del av det Stor Faller Fjerne eller av alle bevegelse hvilket kunne være spiritually counterfeit å du og å din Hellig Ord

21. Det hvis det er alt det JEG ha gjort det meg livet , eller alle vei det JEG ha ikke reagert å du idet JEG burde ha og det er forhindrer meg fra enten den ene eller den andre av gåing med du , eller har forståelse , det du ville bringe dem saker / svar / begivenheter rygg i meg sinn , i den grad at JEG ville renonsere på seg inne navnet av Jesus Christ , og alle av deres virkninger og konsekvensene , og det du ville ombytte alle tomhet ,sadness eller gi opp håpet inne meg livet med det Glede av det Lord , og det JEG ville være flere fokusere opp på innlæring å følge etter etter du av lesing din ord , det Bibel

22. Det du ville åpen meg eyes i den grad at JEG ville være i stand til klare se og anerkjenne hvis det er en Stor Bedrag om Sprit emner , hvor å oppfatte denne fenomenon (eller disse begivenheter) fra en Bibelsk perspektiv , og det du ville gir meg klokskap å vite hvorfor det Jeg vil høre hvor å hjelpe meg venner og elsket seg (slektningene) ikke være del av it.

23. Det du ville sikre det en gang meg eyes er åpen og meg sinn forstår det sprit vekt av aktuelle begivenheter tar sted på jorden , det du ville forberede meg hjertet å godkjenne din sannhet , og det du ville hjelpe meg oppfatte hvor å finner tapperheten og styrke igjennom din Hellig Ord , bibelen. Inne navnet av Jesus Christ , JEG anmode om disse saker bekreftende meg ønske å bli i følge avtalen din ville , og JEG spør til deres klokskap og å har en kjærlighet til det Sannhet Samarbeidsvillig

=====
Flere på bunnen av Side
Hvor å ha Evig Livet

=====
Vi er glad hvis denne liste over (bønn anmoder å God) er dugelig å hjelpe du. Vi oppfatte denne kanskje ikke være det best eller høyst effektiv oversettelse. Vi forstå det der er mange annerledes veier av gjengivelsen innfall og ord. Hvis du har en forslag for en bedre oversettelse , eller hvis du ville like å ta en liten beløpet av din tid å sende antydninger å oss , du ville være hjalp tusenvis av andre mennesker likeledes , hvem ville så lese det forbedret oversettelse. Vi ofte har en Ny Testamentet anvendelig inne din omgangsspråk eller inne språkene det er sjelden eller gamle. Hvis du er ser for en Ny Testamentet inne en spesifikk omgangsspråk , behage skrive til oss. Likeledes , vi vil gjerne være sikker og prøve å meddele det en gang imellom , vi gjøre tilbud bøker det er ufri og det gjøre bekostning pengene.

Bortsett fra hvis du kan ikke by noen av dem elektronisk bøker , vi kanne ofte gjøre en bytte av elektronisk bøker for hjelpe med oversettelse eller oversettelse arbeide. Du som ikke har å bli en profesjonell arbeider , kun få stamgjest personen hvem er interessert i hjalp. Du burde har en computer eller du burde ha adgang til en computer for din innenbys bibliotek eller universitet eller universitet , siden dem vanligvis ha bedre forbindelser å det sykehuslege. Du kanne likeledes vanligvis opprette din egen personlig LEDIG elektronisk innlevere regningen av går å mail.yahoo.com

Behage ta en øyeblikk å finner det elektronisk innlevere henvende seg lokalisert nederst eller utgangen av denne side. Vi håpe du ville sende elektronisk innlevere å oss ,

εργασία ότι τους θέλετε για να κάνετε. Παρακαλώ βοηθήστε κάθε έναν από τους για να μην έχετε το φόβο και για να θυμηθείτε ότι είστε ο Θεός που απαντά στην προσευχή και που είναι υπεύθυνος για όλα.

Προσεύχομαι ότι θα τους ενθαρρύνετε, και ότι τους προστατεύετε, και η εργασία & το υπουργείο ότι συμμετέχουν.

Προσεύχομαι ότι θα τους προστατεύατε από τις πνευματικές δυνάμεις ή άλλα εμπόδια που θα μπορούσαν να τους βλάψουν ή να τους επιβραδύνουν. Παρακαλώ με βοηθήστε όταν χρησιμοποιώ αυτήν την νέα διαθήκη για να σκεφτώ επίσης τους ανθρώπους που έχουν καταστήσει αυτήν την έκδοση διαθέσιμη, έτσι ώστε μπορώ να προσεηθώ για τους και έτσι μπορούν να συνεχίσουν να βοηθούν περισσότερους ανθρώπους.

Προσεύχομαι ότι θα μου δίνετε μια αγάπη του ιερού Word σας (η νέα διαθήκη), και ότι θα μου δίνετε την πνευματικές φρόνηση και τη διάκριση για να σας ξέρετε καλύτερα και για να καταλάβετε τη χρονική περίοδο ότι ζούμε μέσα.

Παρακαλώ με βοηθήστε για να ξέρετε πώς να εξετάσει τις δυσκολίες ότι έρχομαι αντιμέτωπος με κάθε ημέρα. Ο Λόρδος God, με βοηθά για να θελήσει να σας ξέρει καλύτερα και να θελήσει να βοηθήσει άλλους Χριστιανούς στην περιοχή μου και σε όλο τον κόσμο.

Προσεύχομαι ότι θα δίνετε την ηλεκτρονική ομάδα βιβλίων και εκείνοι που τους βοηθούν η φρόνησή σας. Προσεύχομαι ότι θα βοηθούσατε τα μεμονωμένα μέλη της οικογένειάς τους (και της οικογένειάς μου) για να εξαπατηθείτε όχι πνευματικά, αλλά για να σας καταλάβετε και για να θελήσετε να σας δεχτείτε και να ακολουθήσετε με κάθε τρόπο. Επίσης παρέχετε μας την άνεση και οδηγίες σε αυτούς τους χρόνους και σας ζητώ για να κάνω αυτά τα πράγματα στο όνομα του Ιησού, Amen,

6. Daß Sie mich erinnern würden, mit Ihnen zu sprechen (prayer)when mich werden frustriert oder in der Schwierigkeit, anstatt zu versuchen, Sachen selbst nur durch meine menschliche Stärke zu beheben.

7. Daß Sie mir Klugheit und ein Herz geben würden, füllten mit biblischer Klugheit, damit ich Sie effektiv dienen würde.

8. Daß Sie mir einen Wunsch geben würden, Ihr Wort, die Bibel zu studieren, (das neues Testament-Evangelium von John) auf persönlicher Ebene

9. das Sie Unterstützung zu mir geben würden, damit ich bin, Sachen in der Bibel (Ihr Wort) zu beachten der ich auf und der persönlich beziehen kann mir hilft, zu verstehen, was Sie mich in meinem Leben tun wünschen.

10. Daß Sie mir große Einsicht geben würden, um zu verstehen wie man anderen erklärt, die Sie sind, und daß ich sein würde, zu erlernen, wie man erlernt und kann für Sie und Ihr Wort (die Bibel) oben stehen

11. Daß Sie Leute (oder Web site) in meinem Leben holen würden, die Sie kennen möchten und die in ihrem genauen Verständnis von Ihnen stark sind (Gott); und das würden Sie Leute (oder Web site) in meinem Leben holen, das ist, mich anzuregen, genau zu erlernen, wie man die Bibel das Wort der Wahrheit (2 Timothee 2:15) teilt.

12. Daß Sie mir helfen würden zu erlernen, großes Verständnis über, welche Bibelversion zu haben am besten ist, die am genauesten ist und die die geistigste Stärke u. die Energie hat und dem Version mit den ursprünglichen Manuskripten übereinstimmt, daß Sie die Autoren des neuen Testaments anspornten zu schreiben.

13. Daß Sie mir Hilfe, um meine Zeit in einer guten Weise zu verwenden geben würden, und meine Zeit auf den falschen oder leeren Methoden nicht zu vergeuden, näher an Gott (aber dem, zu erhalten nicht wirklich biblisch seien Sie) und wo jene Methoden keine lange Bezeichnung oder dauerhafte geistige Frucht produzieren.

14. Daß Sie mir Unterstützung geben würden, was zu verstehen, in einer Kirche oder in einem Ort der Anbetung zu suchen, welche Arten der Fragen zum zu bitten und daß Sie mir helfen würden, Gläubiger oder einen Pastor mit großer geistiger Klugheit anstelle von den einfachen oder falschen Antworten zu finden.

15. den Sie mich veranlassen würden, mich zu erinnern, um sich Ihr Wort zu merken die Bibel (wie Romans ist 8), damit ich es in meinem Herzen haben und an meinen Verstand sich vorbereiten lassen kann, und bereit, eine Antwort zu anderen der Hoffnung zu geben, die ich über Sie habe.

16. Daß Sie mir Hilfe damit meine eigene Theologie und Lehren holen würden, um mit Ihrem Wort, die Bibel übereinzustimmen und daß Sie fortfahren würden, mir zu helfen, zu können, mein Verständnis der Lehre verbessert werden kann, damit mein eigenes Leben, Lebensstil und Verstehen fortfährt, zu sein näher an, was Sie es für mich sein wünschen.

17. Daß Sie meinen geistigen Einblick (Zusammenfassungen) mehr und mehr öffnen würden und daß, wo mein Verständnis oder Vorstellung von Ihnen nicht genau ist, daß Sie mir helfen würden, zu erlernen, wem Jesus Christ wirklich ist.

18. Daß Sie mir Hilfe geben würden, damit ich in der Lage SEIN würde, alle falschen Rituale zu trennen, denen ich von, von Ihrem freien Unterricht in der Bibel, wenn irgendwelche abgehängt habe von, was ich folgend bin, ist nicht vom Gott, oder ist konträr zu, was Sie uns unterrichten wünschen - über das Folgen Sie.

19. Daß keine Kräfte des Übels nicht irgendwie geistiges Verständnis wegnehmen würden, das ich habe, aber eher, daß ich das Wissen behalten würde von, wie man Sie kennt und nicht an diesen Tagen der geistigen Täuschung betrogen wird.

20. Daß Sie geistige Stärke holen und zu mir helfen würden, damit ich nicht ein Teil von großen weg fallen oder irgendeiner Bewegung bin, die zu Ihnen und zu Ihrem heiligen Wort Angelegenheiten nachgemacht sein würde.

21. Das, wenn es alles gibt, das ich in meinem Leben getan habe oder irgendeine Weise, daß ich nicht auf Sie reagiert habe, wie ich haben sollte und die mich entweder am Gehen mit Ihnen hindert oder Haben des Verstehens, daß Sie jene things/responses/events zurück in meinen Verstand, damit ich auf sie im Namen Jesus Christ verzichten würde, und alle ihre von und von Konsequenzen holen würden und daß Sie jede mögliche Leere, Traurigkeit oder Verzweiflung in meinem Leben mit der Freude am Lord ersetzen würden und daß ich mehr auf das Lernen, Ihnen zu folgen gerichtet würde, indem man Ihr Wort las, die Bibel.

22. Daß Sie meine Augen öffnen würden, damit ich in der Lage SEIN würde, offenbar zu sehen und zu erkennen, wenn es eine große Täuschung über geistige Themen gibt, wie man dieses Phänomen (oder diese Fälle) von einer biblischen Perspektive und daß Sie mir Klugheit geben würden, um zu wissen und damit ich erlernt versteht, wie

man meinen Freunden und liebte eine (Verwandte) ein Teil von ihm nicht zu sein hilft.

23 Daß Sie sicherstellen würden, daß einmal meine Augen und mein Verstand geöffnet sind, versteht die geistige Bedeutung der gegenwärtigen Fälle, die in der Welt stattfinden, daß Sie mein Herz vorbereiten würden, um Ihre Wahrheit anzunehmen und daß Sie mir helfen würden, zu verstehen, wie man Mut und Stärke durch Ihr heiliges Wort, die Bibel findet. Im Namen Jesus Christ, bitte ich um diese Sachen, die meinen Wunsch bestätigen, Ihr Wille übereinzustimmen, und ich bitte um Ihre Klugheit und eine Liebe der Wahrheit zu haben, Amen.

=====

Mehr an der Unterseite der Seite
wie man ewiges Leben u.
Hat

=====

Wir sind froh, wenn diese Liste (der Gebetanträge zum Gott) in der Lage IST, Sie zu unterstützen. Wir verstehen, daß diese möglicherweise nicht die beste oder wirkungsvollste Übersetzung sein kann. Wir verstehen, daß es viele unterschiedliche Weisen des Ausdrückens von von Gedanken und von von Wörtern gibt. Wenn Sie einen Vorschlag für eine bessere Übersetzung haben oder wenn Sie etwas Ihrer Zeit dauern möchten, Vorschläge zu schicken uns, werden Sie Tausenden der Leute auch helfen, die dann die verbesserte Übersetzung lesen. Wir haben häufig ein neues Testament, das in Ihrer Sprache oder in den Sprachen vorhanden ist, die selten oder alt sind.

Wenn Sie nach einem neuen Testament in einer spezifischen Sprache suchen, schreiben Sie uns bitte. Auch wir möchten sicher sein und versuchen, das manchmal mitzuteilen, bieten wir Bücher an, die nicht frei sind und die Geld kosten. Aber, wenn Sie nicht einige jener elektronischen Bücher sich leisten können, können wir einen Austausch der elektronischen Bücher für Hilfe bei der Übersetzung oder bei der Übersetzung Arbeit häufig tun. Sie müssen nicht ein professioneller Arbeiter sein, nur eine regelmäßige Person, die interessiert ist, an zu helfen.

Sie sollten einen Computer haben, oder Sie sollten Zugang zu einem Computer an Ihrer lokalen Bibliothek oder Hochschule oder Universität haben, da die normalerweise bessere Anschlüsse zum Internet haben. Sie können Ihr eigenes persönliches FREIES Konto der elektronischen Post, indem Sie zum mail.yahoo.com

auch normalerweise herstellen gehen dauern bitte einen Moment, um die Adresse der elektronischen Post zu finden befunden an der Unterseite oder am Ende dieser Seite. Wir hoffen, daß Sie uns elektronische Post schicken, wenn diese hilfreich oder Ermutigung ist. Wir regen Sie auch an, mit uns hinsichtlich der elektronischen Bücher in Verbindung zu treten, die wir dem sind ohne Kosten und freies

anbieten, die, wir viele Bücher in den Fremdsprachen haben, aber wir nicht sie immer setzen, um elektronisch zu empfangen (Download) weil wir nur vorhanden die Bücher oder die Themen bilden, die erbeten sind. Wir regen Sie an fortzufahren, zum Gott zu beten und fortzufahren, über ihn zu erlernen, indem wir das neue Testament lesen. Wir

peessoas EU orar que você daria a mim um amar do seu Divino Palavra (o novo Testamento), e que você daria a mim espiritual sabedoria e discernment conhecer a ti melhor e para compreender o período de tempo que nós somos vivendo em.

Por favor ajudar eu saber como lidar com as dificuldades que Eu sou confrontado com todos os dias. Lorde Deus , Ajudar eu querer conhecer a ti Melhor e querer ajudar outro Christian no meu área e pelo mundo. EU orar que você daria o Electrónico livro equipa e aquelas o qual trabalho no Websters e aqueles que ajudar lhes seu sabedoria. EU orar que você ajudaria o indivíduo membros do seu família (e a minha família) para não ser espiritual enganar , mas compreender a ti e querer aceitar e seguir a ti em todos bastante. e Eu pergunto você fazer estas coisas em nome de Jesus , Amen ,

=====

Dear God,

Thank you that this New Testament has been released so that we are able to learn more about you.

Please help the people responsible for making this Electronic book available. Please help them to be able to work fast, and make more Electronic books available Please help them to have all the resources, the money, the strength and the time that they need in order to be able to keep working for You.

Please help those that are part of the team that help them on an everyday basis. Please give them the strength to continue and give each of them the spiritual understanding for the work that you want them to do. Please help each of them to not have fear and to remember that you are the God who

answers prayer and who is in charge of everything.

I pray that you would encourage them, and that you protect them, and the work & ministry that they are engaged in.

I pray that you would protect them from the Spiritual Forces or other obstacles that could harm them or slow them down.

Please help me when I use this New Testament to also think of the people who have made this edition available, so that I can pray for them and so they can continue to help more people

I pray that you would give me a love of your Holy Word (the New Testament), and that you would give me spiritual wisdom and discernment to know you better and to understand the period of time that we are living in.

Please help me to know how to deal with the difficulties that I am confronted with every day. Lord God, Help me to want to know you Better and to want to help other Christians in my area and around the world.

I pray that you would give the Electronic book team and those who work on the website and those who help them your wisdom.

I pray that you would help the individual members of their family (and my family) to not be spiritually deceived, but to understand you and to want to accept and follow you in every way.

and I ask you to do these things in the name of Jesus,
Amen,

=====

5. Taj te Bog će popuštanje mene ponuditi ištanje to poslužitelj Te više
6. Taj te će podsjetiti mene to pričati sa te prayerwhen) Ja sam frustriran ili u problemima , umjesto težak to odluka predmet ja osobno jedini preko moj čovječji snaga.
7. Taj te će popuštanje mene Mudrost i srce ispunjen sa Biblijski Mudrost tako da JA će poslužitelj te više efektivno.
8. Taj te će popuštanje mene želja to studirati tvoj riječ , Biblija , (novim Oporuka Evandjelje od John), na osobni baza
9. taj te će popuštanje pomoć meni u tako da Ja sam u mogućnosti to obavijest predmet in Biblija (tvoj riječ) što Ja mogu osobni povezivati se , i da htijenje pomoć mene shvatiti što koji želite mene za napraviti u mojem život.
10. Taj te će popuštanje mene velik raspoznavanje , to shvatiti kako to objasniti to ostali tko ti si , i da JA bi bilo u mogućnosti naučiti kako naučiti i znati kako to pristajati uza što te i tvoj riječ (Biblija)
11. Taj te će donijeti narod (ili websiteovi) u mojem život tko ištanje to znati te , i tko jesu jak in njihov točnost sporazum od te (bog); i da te će donijeti narod (ili websiteovi) u mojem život koji će biti u mogućnosti to hrabriti mene to precizan naučite kako podijeliti Biblija riječ od istina (2 Plašljiv 215:).
12. Taj te će pomoć mene naučiti to imati velik sporazum o što Biblija inačici je najbolji , što je većina točnost , i što je preko duhovni snaga & Power PC , i što inačici sporazum sa izvorni rukopis taj te nadahnut autorstvo dana Nov Oporuka to pisati.

13. Taj te će popuštanje ponuditi mene korištenje moj vrijeme in dobar put , i ne to prosipati moj vrijeme na Neistinit ili prazan Metodije da biste dobili Zatvori to Bog (ali koji nisu vjerno Biblijski), i gdje svi oni Metodije stvarajući nijedan čeznuti uvjeti ili trajan duhovni voće.

14. Taj te će popuštanje pomoć meni u to shvatiti što učiniti tražiti in Churchill ili mjesto od moliti se , što rod od pitanje to pitati , i da te će pomoć mene pronaći onaj koji vjeruje ili pastor sa velik duhovni mudrost umjesto lahak ili neistinit odgovoriti.

15. taj te će nanijeti mene to sjećati se to sjećati se tvoj riječ Biblija (kao što je Rumunjski 8), tako da Ja mogu imati Internet u mojem srce i imati moj imati što protiv spreman , i biti spreman to popuštanje odgovoriti to ostali dana uzdanica taj Imam o te.

16. Taj te će donijeti ponuditi mene tako da moj posjedovati teologija i doktrina to poklapati se tvoj riječ , Biblija i da te će nastaviti to pomoć mene znati kako moj sporazum od doktrina može poboljšati tako da moj posjedovati život , stil života i sporazum nastaviti biti Zatvori to što koji želite Internet biti za mene.

17. Taj te će OpenBSD moj duhovni unutar (zaključak) više i više , i da gdje svi moj sporazum ili percepcija od te nije točnost , taj te će pomoć mene naučiti tko Isus Krist vjerno je.

18. Taj te će popuštanje ponuditi mene tako da JA bi bilo u mogućnosti to odijeljen bilo koji neistinit ritualni što Imam zavisnost na , from tvoj jasan pomoć u učenju in Biblija , ako postoje od što Ja sam sljedeće nije od Bog , ili je ugovor to što koji želite to vas naučiti nas o sljedeće te.

19. Taj bilo koji sila od zlo će ne oduteti bilo koji duhovni sporazum što Imam , ali radije taj JA će čvrsto držati znanje kako to znati te i ne biti lukav in te dani od duhovni varka.

20. Taj te će donijeti duhovni snaga i ponuditi mene tako da JA neće biti dio ognjevit Jesen Daleko ili od bilo koji pokret što bi bilo produhovljeno krivotvoren novac vama i u vaš Svet Riječ

21. Da ako ima je išta taj Imam ispunjavanja u mojem život , ili bilo koji put taj Imam ne odgovaranje vama kao JA trebaju imati i da je koji se može spriječiti mene sa ili hodanje sa te , ili vlasništvo sporazum , taj te će donijeti oni predmet / reakcija / događaj leđa u moj imati što protiv , tako da JA će odreći se njima in ime od Isus Krist , i svi od njihov efekt i posljedica , i da te će opet staviti bilo koji praznina ,sadness ili izgubiti nadu u mojem život sa Ono što pruža užitak dana Gospodar , i da JA bi bilo više fokusirati na znanje to udarac te mimo čitanje tvoj riječ , Biblija

22. Taj te će OpenBSD moj oči tako da JA bi bilo u mogućnosti to jasno vidjeti i prepoznati ako ima Velik Varka o Duhovni tema , kako to shvatiti ovaj fenomen (ili te događaj) from Biblijski perspektiva , i da te će popuštanje mene mudrost to znati i tako dalje taj JA htijenje naučite kako pomoć moj prijatelj i voljen sam sebe (odnosni) ne biti dio it.

23. Taj te će osigurali da jedanput moj oči jesu OpenBSD i moj imati što protiv shvatiti duhovni izražajnost od tekući događaj uzimanje mjesto u svijetu , taj te će pripremiti moj srce to prihvatiti tvoj istina , i da te će pomoć mene shvatiti kako pronaći hrabrost i snaga preko tvoj Svet Riječ , Biblija. In ime od Isus Krist , JA tražiti te predmet potvrditi moj

želja biti složno tvoj htijenje , i Ja sam iskanje tvoj mudrost i
to imati hatar dana Istina Da

=====

Više podno Stranica
Kako to imati Vječan Život

=====

Mi jesu veseo ako ovaj rub (od moljenje molba to Bog) je u mogućnosti to pomoći te. Mi shvatiti ovaj možda neće biti najbolji ili većina djelotvoran prevođenje. Mi shvatiti koji su mnogobrojan različit putevi od istiskivanje misao i riječ. Ukoliko imati sugestija za bolji prevođenje , ili ukoliko će voljeti uzeti malolitražan iznos od tvoj vrijeme to poslati sugestija nama , te htijenje biti pomoć tisuća od ostali narod isto tako , koji će onda čitanje oplemenjen prevođenje. Mi više puta imati Nov Oporuka raspoloživ u vaš jezik ili in jezik koji su rijedak ili star. Ako ste obličje za Nov Oporuka in specifičan jezik , ugoditi korespondirati nas. Isto tako , mi ištanje istinabog i pokušati komunicirati taj katkada , mi obaviti ponuda knjiga koji nisu Slobodan i da obaviti trošak novac.

Ali ukoliko ne moći priuštiti neki od oni elektronski knjiga , mi može više puta obaviti izmjena od elektronski knjiga za pomoć sa prevođenje ili prevođenje funkcionirati. Nemate biti koji se odnosi na zvanje radnik , samo jedan dan pravilan osoba tko je zainteresirana za pomoć. Te trebaju imati računalo ili te trebaju imati pristup to računalo at tvoj lokalni knjižnica ili fakulteti ili sveučilišta , otada oni obično imati bolji povezivanje to Internet. Možete isto tako obično utemeljiti tvoj posjedovati osobni SLOBODAN elektronička pošta račun odlaskom na mail.yahoo.com

3. aby tebe chtěl bych darovat mne pomoci až k ne dovolit má být se of člen určitý neznámá až k stát se člen určitý odpustit , či člen určitý báze do mne rozcházet se v názorech sloužit you.

4. aby tebe chtěl bych darovat mne pomoci až k vidět a až k dostat instrukce jak? až k mít člen určitý duchovní síla Nemusím (docela tvůj slovo člen určitý Bible) jeden) do člen určitý příhoda vpřed a b) do já sám osobní duchovní cesta.

5. Aby tebe Bůh chtěl bych darovat mne pomoci až k potřeba až k sloužit Tebe více 6. Aby tebe chtěl bych připomenout komu mne až k rozmlouvat s tebe prayerwhen) JÁ am zmařený či do nesnáz , místo trying až k analyzovat majetek já sám ale docela má lidský síla.

7. Aby tebe chtěl bych darovat mne Moudrost a jeden srdce náky s Biblický Moudrost tak, že JÁ chtěl bych sloužit tebe více efektivní. 8. Aby tebe chtěl bych darovat mne jeden poručit až k učení tvůj slovo , člen určitý Bible , (Nový zákon Evangelium of Jan), dále jeden osobní báze

9. aby tebe chtěl bych darovat pomoc až k mne tak, že JÁ am schopný až k oznámení majetek do člen určitý Bible (tvůj slovo) kdo Dovedu co se mě týče být v poměru k sem tam , to postačí pomoci mne dovídat se jaký tebe potřeba mne až k zavraždit má duch.

10. Aby tebe chtěl bych darovat mne celek bystrost , až k dovídat se jak? až k jasně se vyjádřit až k jiní kdo tebe ar , a aby JÁ chtěl bych být schopný až k dostat instrukce jak? až k dostat instrukce a vřdřt jak? až k postavit se za tebe a tvůj slovo (člen určitý Bible)

11. Aby tebe chtěl bych nést lid (či websites) do má duch kdo potřeba až k vřdřt tebe , a kdo ar silný do jejich přesný dohoda of tebe (bůh); a Aby tebe chtěl bych nést lid (či websites) do má duch kdo vůle být schopný až k dodat myslí mne až k přesný dostat instrukce jak? až k dělit člen určitý Bible Písmo svaté pravda (2 Bázlivý 215:).

12. Aby tebe chtěl bych pomoci mne až k dostat instrukce až k mít celek dohoda kolem kdo Bible líčení is nejlépe , kdo is nejčtetnější přesný , a kdo 3sg.préz.od have člen určitý nejčtetnější duchovní síla & množství , a kdo líčení souhlasí jít s duchem času originál rukopis aby tebe dýchat člen určitý spisovatele of Nový zákon až k psát.

13. Aby tebe chtěl bych darovat pomoci až k mne až k cvičení má čas do jeden blaho cesta , a rozcházet se v názorech zpustošit má čas dále Chybný či hladový metody až k brát blížký až k Bůh (kdyby ne ar ne opravdu Biblický), a kde those metody napsat ne dlouhá hláska čas či {lasting||stálý||trvalý} } duchovní nést ovoce.

14. Aby tebe chtěl bych darovat pomoc až k mne až k dovídat se jaký až k hledat do jeden církev či jeden bydliště of uctívání , jaký rody of otázky až k ptát se , a aby tebe chtěl bych pomoci mne až k nález věřící či jeden duchovní s celek duchovní moudrost místo bezstarostný či chybný odpovídá.

15. aby tebe chtěl bych být příčinou mne na pamětnou až k memorovat tvůj slovo člen určitý Bible (jako takový Říman 8), tak, že Dovedu mít ono do má srdce a mít má mysl připravený , a být hbitý až k darovat neurč. člen být v souhlase s jiní of člen určitý naděje aby Mám u sebe tebe.

16. Aby tebe chtěl bych nést pomoci až k mne tak, že já sám bohosloví a doktrína až k souhlasit s tvůj slovo , člen určitý

Bible a aby tebe chtěl bych stále být pomoci mne vŘdŘt jak? má dohoda of doktrína pocínovat být opravit tak, že já sám duch lifestyle a dohoda odročit až k být blízký k jakému účelu tebe potřeba ono až k být pro mne.

17. Aby tebe chtěl bych nechráněný má duchovní jasnozření (konec) čím dále, tím více , a aby kde má dohoda či chápat of tebe is ne přesný , aby tebe chtěl bych pomoci mne až k dostat instrukce kdo Jezuita Kristus opravdu is.

18. Aby tebe chtěl bych darovat pomoci až k mne tak, že JÁ chtěl bych být schopný až k oddělený jakýkoliv chybný obřad kdo JÁ mít důvěra dále , dle tvůj celý doktrína do člen určitý Bible , jestli vůbec of jaký JÁ am následující is ne of Bůh , či is proti čemu jaký tebe potřeba až k učít us kolem následující tebe.

19. Aby jakýkoliv dohnat of neštěstí chtěl bych ne odebrat jakýkoliv duchovní dohoda kdo JÁ mít , aby ne dosti aby JÁ chtěl bych držet člen určitý znalost čeho jak? až k vŘdŘt tebe a rozcházet se v názorech být klamat do tezaury days of duchovní klam.

20. Aby tebe chtěl bych nést duchovní síla a pomoci až k mne tak, že JÁ vůle rozcházet se v názorech být část of notáblové Klesání Pryč či of jakýkoliv pohyb kdo chtěl bych být duchovo falšovat až k tebe a až k tvůj Svatý Slovo

21. Aby -li tam is cokoli aby JÁ mít utahaný má duch , či jakkoli aby JÁ mít ne dotazovaná osoba až k tebe ačkoliv Šel bych mít a to jest opatření mne dle jeden nebo druhý kráčení s tebe , či having dohoda , aby tebe chtěl bych nést those majetek / citlivost přístroje / příhoda bek do má mysl , tak, že JÁ chtěl bych nectít barvu je jménem koho Jezuita Kristus , a celek of jejich dojem a dosah , a aby tebe chtěl bych dát na dřívější místo jakýkoliv emptiness ,sadness či

beznadějnost do má duch jít s duchem času Radost of člen určitý Hospodin , a aby J chtěl bych být více ložisko dále učenost až k doprovázet tebe do četba tvůj slovo , Bible

22. Aby tebe chtěl bych nechráněný probůh tak, že JÁ chtěl bych být schopný až k jasně vidět a pochopit -li tam is jeden Celek Klam kolem Duchovní námět , jak? až k dovídat se tato přechodný (či tezaury příhoda) dle jeden Biblický perspektiva , a aby tebe chtěl bych darovat mne moudrost až k vřdřt a tak, že JÁ vůle dostat instrukce jak? posloužit jídlem má druh a Amor sám (příbuzní) ne být část of it.

23. Aby tebe chtěl bych pojistit aby druhdy probůh ar nechráněný a má mysl dovídat se člen určitý duchovní význam of běh příhoda dobytí bydliště do člen určitý svět , aby tebe chtěl bych chystat se má srdce až k přijmout tvůj pravda , a aby tebe chtěl bych pomoci mne dovídat se jak? až k nález kuráž a síla docela tvůj Svatý Slovo , člen určitý Bible. Jménem koho Jezuita Kristus , JÁ tázat se na tezaury majetek biřmovat má poručit až k být doma souhlas tvůj vůle , a JÁ am ptaní se do tvůj moudrost a až k mít jeden láska ke komu člen určitý Pravda Amen

=====

Více v člen určitý Dno of Blok
Jak? až k mít Nekonečný Duch

=====

My ar rád -li tato barevný pruh of modlitba dotaz až k Bůh is schopný až k pomáhat tebe. My dovídat se tato moci ne být člen určitý nejlépe či nejčtetnější efektivní dešifrování. My dovídat se tamhleten ar mnoho neobvyklý cesty of interpretace domnění a slova. -li tebe mít jeden návrh do jeden lépe dešifrování , či -li tebe chtěl bych do téže míry až

k brát jeden malý činit of tvůj čas až k poslat návrhy až k us , tebe vůle být porce jídla tisíc of druhý lid rovněž , kdo vůle někdy číst člen určitý opravit dešifrování. My často mít jeden Nový Poslední vůle přístupný do tvůj jazyk či do jazyk aby ar nedovařený či dávný. -li tebe ar hledět do jeden Nový Poslední vůle do jeden specifický jazyk , být příjemný psát až k us. Rovněž , my potřeba až k jisté a namáhat až k být ve styku aby někdy , my činit nabídka blok aby ar ne Drzý a aby činit cena peníze.

Aby ne -li tebe dělostřelectvo přítok nějaký of those elektronický blok , my pocínovat často činit neurč. člen burza of elektronický blok do pomoci s dešifrování či dešifrování práce. Tebe činit ne mít až k být jeden odborný dělník , ale jeden pořádný osoba kdo is obchod do porce jídla. Tebe požadovat mít jeden počítač či tebe požadovat mít přístup až k jeden počítač v tvůj lokálka knihovna či akademie či univerzita , od té doby those obvyklý mít lépe klientela až k člen určitý internovaná osoba. Tebe pocínovat rovněž obvyklý upevnit tvůj drahý osobní DRZÝ elektronická pošta účet do existující až k mail.yahoo.com

Být příjemný brát jeden důležitost až k nález člen určitý elektronická pošta adresovat nalézt v člen určitý dno či člen určitý cíl of tato blok. My naděje tebe vůle poslat elektronická pošta až k us , -li tato is of pomoci či podpora. My rovněž dodat myslí tebe až k dotyk us pokud jde o Elektronický Blok aby my nabídka aby ar bez cena , a drzý.

My činit mít mnoho blok do cizí jazyk , aby ne my činit někdy bydliště je až k dostat electronically (zavádění) poněvadž my ale délat přístupný člen určitý blok či člen určitý námět aby ar člen určitý nejčtenější dotaz. My dodat myslí tebe až k stále být modlit až k Bůh a až k stále být

dostat instrukce kolem Jemu do četba Nový zákon. My vítat tvůj otázky a poznámky do elektronická pošta.

&&

Drogi Bóg , Dziękuję ów ten Nowy Testament

ma był zwolniony byle tylko jesteśmy able wobec nauczyć się liczniejszy około ty. Proszę mi pomóc ludzie odpowiedzialny pod kątem wykonaniem ten Elektroniczny książka rozporządzalny.

Proszę mi pomóc im zostać wyflacalny praca umocowany , i zrobić liczniejszy Elektroniczny książki rozporządzalny Proszę mi pomóc im wobec mieć wszystko ten zasoby , ten pieniądze , ten siła i ten czas ów oni potrzebować w klasa zostać wyflacalny utrzymywać działanie pod kątem Ty. Proszę mi pomóc ów ów jesteście obowiązek od ten drużyna ów współpracownik im u an codzienny podstawa.

Podobać się dawać im ten siła wobec kontynuować i dawać każdy od im ten duchowy zgoda pod kątem ten praca ów ty potrzeba im wobec czynić. Proszę mi pomóc każdy od im wobec nie mieć strach i wobec zapamiętać ów jesteś ten Bóg który odpowiedzi modlitwa i który jest w koszt od wszystko. JA błagać ów ty byłby zachęcać im , i ów ty ochraniać im , i ten praca & ministerstwo ów oni są zajęty. JA błagać ów ty byłby ochraniać im z ten Duchowy Siły zbrojne albo inny przeszkody ów kulisy szkoda im albo powolny im w dół. Proszę mi pomóc podczas JA używać ten Nowy Testament wobec także pomyśleć od ludzie który mieć wykonane ten wydanie rozporządzalny , byle tylko JA

Slovenian - Prayer Requests (praying / Talking) to God - explained in Slovenian Language

slovenian prayer jezuit Kristus molitev Bog kako prositi kako moci slisati svoj zaprositi podati ponuditi komu kaj mi

=====

pri aparatu imeti se za boga , tvorec od vsemirje , bog :

1. to vi hoteti izročiti mi pogum prositi stvari to rabim prositi
2. to vi hoteti izročiti mi pogum v vernik vi ter uvaževati kakšen hočeš vzdržati svoj življenje , namesto mi navdušenje svoj lasten hoteti (namen) zgoraj vaš.
3. to vi hoteti izročiti mi ponuditi komu kaj ne pustiti svoj grozen od neznanu v postati opravičilo , ali osnova navzlic ne streči you.
4. to vi hoteti izročiti mi ponuditi komu kaj zagledati ter zvedeti kako imeti božji zakon čvrstost rabim (skozi vaš izraziti z besedami biblija) a) zakaj pripetljaj spredaj ter b) zakaj svoj lasten osebno netelesno potovanje.
5. to vi Bog hoteti izročiti mi ponuditi komu kaj biti brez streči vi več
6. to vi hoteti spomniti se mi pogovarjati se vi prayerwhen) jaz sem uničen ali v težava , namesto težaven odločiti stvari sebi šele skozi svoj človeški čvrstost.
7. to vi hoteti izročiti mi modrost ter a srčika poln Biblical modrost tako da jaz hoteti začetni udarec z žogo vi več razpoložljiv.

8. to vi hoteti izročiti mi a zahteva študirati vaš izraziti z besedami , biblija , (novi testament evangelij od John), naprej a osebno osnova

9. to vi hoteti izročiti pomoč mi tako da morem opaziti stvari v biblija (vaš izraziti z besedami) kateri morem osebno tikati se česa , ter to zadostuje pomoč mi razumeti kakšen vi biti brez mi uganjati v svoj življenje.

10. to vi hoteti izročiti mi velik bistroumnost , v razumeti kako razlagati drugim kdo vi ste , ter to jaz domišljavec zmožen zvedeti kako zvedeti ter znanje kako stati pokoncu zakaj vi ter vaš izraziti z besedami (biblija)

11. to vi hoteti privleči narod (ali websites) v svoj življenje kdo biti brez znati vi , ter kdo ste krepek v svoj natančen razumeven od vi (Bog); ter to vi hoteti privleči narod (ali websites) v svoj življenje kdo hoteti obstati zmožen v podžigati mi v natančen zvedeti kako razpreti biblija izraziti z besedami od resnica (2 plašljiv 215:).

12. to vi hoteti pomoč mi zvedeti imeti velik razumeven približno kateri biblija prevod je najprimernejši , kateri je največ natančen , ter kateri has največ netelesen čvrstost & sila , ter kateri prevod strinjati se s samorasel rokopis to vi vdihniti pisec od novi testament pisati.

13. to vi hoteti izročiti ponuditi komu kaj mi rabiti svoj čas v a dober izuriti za hojo ali ježo po cesti , ter ne v razsipavati svoj čas naprej napačen ali puhel metoda zadobiti sklepnik v Bog (če že ne ste ne resnično Biblical), ter kraj oni metoda predelki ne dolg pogoj ali trajen netelesen sadje.

14. to vi hoteti izročiti pomoč mi v razumeti kakšen iskati v a cerkva ali a mesto od častiti , kakšen milosten od vprašanje zaprositi , ter to vi hoteti pomoč mi najti vernik ali a pastor s velik netelesen modrost namesto neprisiljen ali napačen odgovor.

15. to vi hoteti vzrok mi spomniti se naučiti se na pamet vaš izraziti z besedami biblija (kot na primer retoromanski 8), tako da morem življati to v svoj srčika ter življati svoj srce

pripravljen , ter obstati radovoljen podati odgovor drugim od upanje to imam približno vi.

16. to vi hoteti privleči ponuditi komu kaj mi tako da svoj lasten teologija ter nauk ujemati se s vaš izraziti z besedami , biblija ter to vi hoteti vzdržnost v pomoč mi znanje kako svoj razumeven od nauk moči obstati izpopolniti tako da svoj lasten življenje lifestyle ter razumeven vzdržnost to live at warefare with s.o. sklepnik eemu vi biti brez to v obstati navzlic.

17. to vi hoteti plan svoj netelesen vpogled (sklep) bolj in bolj , ter to kraj svoj razumeven ali zaznavanje od vi ni natančen , to vi hoteti pomoč mi zvedeti kdo jezuit Kristus resnično je.

18. to vi hoteti izročiti ponuditi komu kaj mi tako da jaz domišljavec zmožen razstati se poljuben napačen cerkveni obredi kateri imam odvisnost naprej , s vaš veder poučevanje v biblija , če sploh kateri od kakšen jaz sem sledeč ni od Bog , ali je nasprotno eemu kakšen hočeš učiti nas približno sledeč vi.

19. to poljuben vojna sila od zlo hoteti ne odvzeti poljuben netelesen razumeven kateri imam , šele precej to jaz hoteti obdržati znanost od kako znati vi ter ne v obstati goljufati dandanes od netelesen prevara.

20. to vi hoteti privleči netelesen čvrstost ter ponuditi komu kaj mi tako da nočem v obstati del od velika gospoda padanje stran ali od poljuben tok kateri domišljavec netelesen ponarejen vam na uslugo ter v vaš svet izraziti z besedami

21. to če je nič to imam velja v svoj življenje , ali vsekakor to imam ne odgovor vam na uslugo kot jaz should življati ter to je preprečljiv mi s vsak izmed obeh pešačenje z vami , ali imetje razumeven , to vi hoteti privleči oni stvari / odgovor / pripetljaj prislon v svoj srce , tako da jaz hoteti odreči se jih v imenu ljudstva, usmiljenja itd. jezuit Kristus , ter prav do svoj vrednostni papirji ter posledica , ter to vi hoteti nadomestiti poljuben puhlost ,sadness ali obup v svoj

življenje s veselje od bog , ter to jaz domišljavec več žarišče naprej učenje slediti vi z čitanje vaš izraziti z besedami , biblija

22. to vi hoteti plan svoj oči tako da jaz domišljavec zmožen v jasno zagledati ter pred sodiščem se pismeno obvezati če je a velik prevara približno netelesen predmet , kako v razumeti to fenomen (ali od this pripetljaj) s a Biblical perspektiven , ter to vi hoteti izročiti mi modrost znati ter tako da bom se učil kako v pomoč svoj prijateljstvo ter ljubezen sam sebe, sebi, se (žlahta) ne obstati del od it.

23. to vi hoteti zavarovati to nekoč svoj oči ste odpirač ter svoj srce razumeti božji zakon pomen od tok pripetljaj taking mesto na svetu , to vi hoteti pripraviti se svoj srčika vzeti vaš resnica , ter to vi hoteti pomoč mi razumeti kako najti pogum ter čvrstost skozi vaš svet izraziti z besedami , biblija. v imenu ljudstva, usmiljenja itd. jezuit Kristus , jaz prositi od this stvari potrditi svoj zahteva v biti znotraj pogodba vaš hoteti , ter vprašam zakaj vaš modrost ter imeti a ljubezen od resnica Amen.

=====

več pravzaprav od stran
kako imeti več en življenje

=====

mi smo vesel če to zapisati v seznam (od molitev prošnja v Bog) je zmožen pomagati vi. mi razumeti to maj ne obstati najboljši ali največ uspešen prevod. mi razumeti to so veliko različen ways od iztisljiv mnenje ter izraziti z besedami. če vi življati a nasvet zakaj a rajši prevod , ali če vi hoteti všeč biti zavzeti a tesen znesek od vaš čas pošiljati nasvet v nas , boš pomaganje tisoč od drugi narod tudi , kdo hoteti torej čitanje izpopolniti prevod. mi pogosto življati a nova zaveza

pri roki v vaš jezik ali v jezik to ste redek ali star. če isčeš a nova zaveza v a poseben jezik , prosim napisati rabiti. tudi , mi biti brez v obstati varen ter začeti v biti obhajan to včasih , mi delati oferirati knjiga to ste ne prost ter to delati strošek penez.

šele če vi ne morem privoščiti si nekaj tega oni elektronski knjiga , mi moči pogosto delati mena od elektronski knjiga zakaj pomoč s prevod ali prevod opus. vi nikar ne življati to live at warefare with s.o. a poklicen delavec , šele a reden oseba kdo je zavzet v pomaganje. vi should življati a računalo ali vi should življati postranski v a računalo v vaš tukajšnji knjižnica ali višja gimnazija ali univerza , odkar oni navadno življati rajši vez v stažist v bolnišnici. vi moči tudi navadno ustanoviti vaš lasten osebni prost elektronski verižna srajca račun z tekoč v mail.yahoo.com

prosim zalotiti a važnost za odkriti elektronski verižna srajca ogovor poiskati pravzaprav ali prenehati od to stran. mi upanje boš poslal elektronski verižna srajca v nas , če to je od pomoč ali encouragement. mi tudi podžigati vi v zveza nas zadeven elektronski knjiga to mi oferirati to ste če ne strošek , ter prost.

mi delati življati veliko knjiga v tuji jeziki , šele mi nikar ne zmeraj mesto jih sprejeti electronically (travnato gričevje) zato ker mi šele izdelovanje pri roki knjiga ali predmet to ste največ prošnja. mi podžigati vi v vzdržnost prositi v Bog ter v vzdržnost zvedeti približno njega z čitanje novi testament. mi izreči dobrodošlico vaš vprašanje ter razložiti z elektronski verižna srajca.

=====
=====

kanila sa gumawa. masiyahan tumulong bawa't isa ng kanila sa hindi may katakutan at sa gunitain atipan ng pawid ka ay ang diyos sino sumagot dasal at sino ay di pagbintangan ng lahat ng bagay.

ako magdasal atipan ng pawid ka would palakasin ang loob kanila , at atipan ng pawid ka ipagsanggalang kanila , at ang gumawa & magkalinga atipan ng pawid sila ay kumuha di. ako magdasal atipan ng pawid ka would ipagsanggalang kanila sa ang tangayin pilitin o iba sagwil atipan ng pawid could saktan kanila o slow kanila itumba.

masiyahan tumulong ako kailan ako gumamit ito bago testamento sa din isipin ng ang mga tao sino may made ito edisyon makukuha , pagayon atipan ng pawid ako maaari magdasal dahil sa kanila at pagayon sila maaari mapatuloy sa tumulong laling marami mga tao ako magdasal atipan ng pawid ka would bigyan ako a ibigin ng mo banal salita (ang bago testamento), at atipan ng pawid ka would bigyan ako tangayin dunong at discernment sa malaman ka lalong mapabuti at sa maintindihan ang tukdok ng takdaan ng oras atipan ng pawid tayo ay ikinabubuhay di.

masiyahan tumulong ako sa malaman paano sa makitungo kumuha ang mahirap hindi madali atipan ng pawid ako ay confronted kumuha bawa't araw. panginoon diyos , tumulong ako sa magkulang sa malaman ka lalong mapabuti at sa magkulang sa tumulong iba binyagan di akin malawak at sa tabi-tabi ang daigdig. ako magdasal atipan ng pawid ka would bigyan ang Electronic book itambal at those sino gumawa sa ang website at those sino tumulong kanila mo dunong.

ako magdasal atipan ng pawid ka would tumulong ang isang tao pagkakasapi ng kanila mag-anak (at akin mag-anak) sa hindi maaari spiritually dayain , datapuwa't sa maintindihan ka at sa magkulang sa tanggapin at sundan ka di bawa't daan. at ako humingi ka sa gumawa tesis bagay di ang pangalanan ng heswita , susugan ,

Behag hjälpa mig dem till vara köpa duktig verk fort , och göra mer Elektronisk bokna tillgänglig Behag hjälpa mig dem till har alla resurserna , pengarna , den styrka och tiden så pass de behov for att kunde hålla arbetande till deras. Behag hjälpa mig den här så pass de/vi/du/ni är del om spannen så pass hjälp dem på en daglig basis. Behaga ger dem den styrka till fortsätta och ger var av dem den ande förståndet för den verk så pass du vilja dem till gör. Behag hjälpa mig var av dem till inte har rädsla och till minas så pass du er den Gud vem svar bön och vem er han i lidelse av allting.

JAG be så pass du skulle uppmuntra dem , och så pass du skydda dem , och den verk & ministären så pass de er förlovad i.

JAG be så pass du skulle skydda dem från den Ande Pressar eller annan hinder så pass kunde skada dem eller långsam dem ned. Behag hjälpa mig när JAG använda den här Ny Testamente till också tänka om folk vem har gjord den här upplagan tillgänglig , så fakta ät JAG kunna be för dem och så de kunna fortsätta till hjälp mer folk JAG be så pass du skulle ge mig en kärlek om din Helig Uttrycka (den Ny Testamente), och så pass du skulle ge mig ande visdom och discernment till veta du bättre och till förstå den period av tid så pass vi er levande i.

Behag hjälpa mig till veta hur till ha att göra med svårigheten så pass JAG er stillt överför var dag. Vår Herre och Frälsare Gud , Hjälpa mig till vilja till veta du Bättre och till vilja till hjälp annan Kristen i min areal och i omkrets det värld. JAG be så pass du skulle ger den Elektronisk bok slå sig ihop och den här vem arbeta på den spindelväv och den här vem hjälp dem din visdom.

JAG be så pass du skulle hjälp individuellt medlemmen av deras familj (och min familj) till inte bli spirituellt lurat , utom till förstå du och mig till vilja till accept och följa du i varje väg. och JAG fråga du till gör de här sakerna inne om namn av Jesus , Samarbetsvillig ,

ресурсы, деньг, прочность и время которые они для того чтобы мочь держать работать для вас. Пожалуйста помогите тем будут частью команды помогает им на ежедневное основание. Пожалуйста дайте им прочность для того чтобы продолжать и давать каждому из их духовное вникание для работы что вы хотите их сделать. Пожалуйста помогите каждому из их не иметь страх и не вспоминать что вы будете богом отвечают молитве и in charge of все. Я молю что вы ободрили их, и что вы защищаете их, и работа & министерство что они включены внутри.

Я молю что вы защитили их от духовных усилий или других препон смогли повредить им или замедлить им вниз. Пожалуйста помогите мне когда я использую этот новый testament также для того чтобы думать людей делали этот вариант имеющейся, так, что я смогу помолить для их и поэтому их сможете продолжать помочь больше людей.

Я молю что вы дали мне влюбленность вашего святейшего слова (Новый завет), и что вы дали мне духовные премудрость и распознание для того чтобы знать вас более лучше и понять период времени котором мы живем в. Пожалуйста помогите мне суметь как общаться с затруднениями что я confronted с каждым днем. Лорд Бог, помогает мне хотеть знать вас более лучше и хотеть помочь другим христианкам в моей области и вокруг мира.

Я молю что вы дали электронную команду и те книги помогают им ваша премудрость. Я молю что вы помогли индивидуальным членам их семьи (и моей семьи) духовност быть обманутым, но понять вас и хотеть принять и последовать за вас в каждой дороге. Также дайте нам комфорт и наведение в эти времена и я

определителен член работа & министерство този те сте задължавам in. АЗ моля този ти уж защитавам тях от определителен член Духовен Сила или друг пречка този р.т. от сап вреда тях или бавен тях голо възвишение. Харесвам помагам те кога АЗ употреба този Нов Завещание към също мисля на определителен член хора кой имам р.т. и р.р. от take този издание наличен , така този АЗ мога моля за тях и така те мога продължавам към помагам повече хора АЗ моля този ти уж давам те а любов на youг Свят Дума (определителен член Нов Завещание), и този ти уж давам те духовен мъдрост и различаване към зная ти по-добър и към разбирам определителен член период на време този ние сте жив in. Харесвам помагам те към зная как към раздавам с определителен член мъчен този АЗ съм изправлям пред с всеки ден.

Лорд Бог , Помагам те към липса към зная ти По-добър и към липса към помагам друг Християнски in ту площ и наоколо определителен член свят.

АЗ моля този ти уж давам определителен член Electronic книга впряг и от that кой работа на определителен член website и от that кой помагам тях youг мъдрост. АЗ моля този ти уж помагам определителен член личен членство на техен семейство (и ту семейство) към не бъда духовен измамвам , но към разбирам ти и към липса към приемам и следвам ти in всеки път. и АЗ питам ти към правя тези нещо in определителен член име на Йезуит , Amen ,

hakkında sen. mutlu etmek yardım etmek belgili tanımlık insanlar -den sorumlu için yapım bu elektronik kitap elde edilebilir. mutlu etmek yardım etmek onları -e doğru muktedir iş hızlı , ve yapmak daha elektronik kitap elde edilebilir mutlu etmek yardım etmek onları -e doğru -si olmak tüm belgili tanımlık kaynak , belgili tanımlık para , belgili tanımlık güç ve belgili tanımlık zaman adl. şu onlar lüzum için muktedir almak çalışma için sen. mutlu etmek yardım etmek o adl. şu are bölüm -in belgili tanımlık takım adl. şu yardım etmek onları üstünde an her temel. mutlu etmek vermek onları belgili tanımlık güç -e doğru devam etmek ve vermek her -in onları belgili tanımlık ruhanî basiret için belgili tanımlık iş adl.

şu sen istemek onları -e doğru yapmak. mutlu etmek yardım etmek her -in onları -e doğru değil -si olmak korkmak ve -e doğru anımsamak adl. şu sen are belgili tanımlık mabut kim yanıt dua ve kim bkz. be içinde fiyat istemek -in her şey. I dua etmek adl. şu sen -cekti yüreklendirmek onları , ve adl. şu sen korumak onları , ve belgili tanımlık iş & bakanlık adl. şu onlar are meşgul içinde. I dua etmek adl. şu sen -cekti korumak onları --dan belgili tanımlık ruhanî güç ya da diğer engel adl.

şu -ebil zarar onları ya da yavaş onları aşağı. mutlu etmek yardım etmek beni ne zaman I kullanma bu İncil -e doğru da düşün belgili tanımlık insanlar kim -si olmak -den yapılmış bu baskı elde edilebilir , takı I -ebilmek dua etmek için onları vesaire onlar -ebilmek devam etmek -e doğru yardım etmek daha insanlar I dua etmek adl. şu sen -cekti vermek beni a aşk -in senin kutsal kelime (belgili tanımlık İncil), ve adl. şu sen -cekti vermek beni ruhanî akıllılık ve discernment -e doğru bilmek sen daha iyi ve -e doğru anlamak belgili tanımlık döndürmemem adl. şu biz are canlı içinde. mutlu etmek yardım etmek beni -e doğru bilmek nasıl -e doğru dağıtmak ile belgili tanımlık müşkülât adl.

Kako za naći predaja iz urok Raspoloženje

Kako za zasluga određeni član istinit Bog nad Nebo

Kako otkriti određeni član Hrišćanin Bog

Kako za moliti za Bog droz Isus Krist

JA imati nikada molitva pre nego

Važan za Bog

Bog željan ljubavi svaki osoba osoba

Isus Krist moći pomoć

Se Bog Biti stalo moj život

Molitva Traženju

stvar taj te moć oskudica za uzeti u obzir govorenje za Bog
okolo Molitva Traženju kod te , okolo te

=====

Govorenje za Bog , određeni član Kreator nad određeni član Svemir , određeni član Gospodar :

1. taj te davati za mene određeni član hrabrost za moliti određeni član stvar taj JA potreba za moliti 2. taj te davati za mene određeni član hrabrost za verovati te pa primiti šta te oskudica raditi s moj život , umjesto mene uznijeti moj vlastiti volja (namera) iznad vaš.

3. taj te davati mene ponuditi ne career moj bojazan nad određeni član nepoznat za postati određeni član isprika , inače određeni član osnovica umjesto mene ne za služiti you.

4. taj te davati mene ponuditi vidjeti pa učiti kako za imati određeni član duhovni sway JA potreba (droz tvoj riječ

Biblija) jedan) umjesto određeni član događaj ispred pa P) umjesto moj vlastiti crew duhovni putovanje.

5. Taj te Bog davati mene ponuditi oskudica za služiti Te briny

6. Taj te podsetiti mene za razgovarati sa te prayerwhen) JA sam frustriran inače u problemima , umjesto težak za odluka stvar ja sam jedini droz moj ljudsko biće sway.

7. Taj te davati mene Mudrost pa jedan srce ispunjen s Biblijski Mudrost tako da JA služiti te briny delotvorno.

8. Taj te davati mene jedan želja za učenje tvoj riječ , Biblija , (određeni član Novi Zavjet Evanđelje nad Zahod), na temelju jedan crew osnovica 9. taj te davati pomoć za mene tako da JA sam u mogućnosti za obaveštenje stvar unutra Biblija (tvoj riječ) šta JA moći osobno vezati za , pa taj volja pomoć mene shvatiti šta te oskudica mene raditi unutra moj život.

10. Taj te davati mene velik raspoznavanje , za shvatiti kako za objasniti za ostali tko te biti , pa taj JA moći učiti kako učiti pa knotkle kako za pristajati uza što te pa tvoj riječ (Biblija)

11. Taj te donijeti narod (inače websites) unutra moj život tko oskudica za knotkle te , pa tko biti jak unutra njihov precizan sporazum nad te (Bog); pa Taj te donijeti narod (inače websites) unutra moj život tko će biti u mogućnosti za ohrabriti mene za točno učiti kako za podeliti Biblija reč nad istina (2 Timotej 215:).

12. Taj te pomoć mene učiti za imati velik sporazum okolo šta Biblija prikaz 3. lice od TO BE u prezentu najbolji , šta 3. lice od TO BE u prezentu većina precizan , pa šta je preko

duhovni sway & snaga , pa šta prikaz složiti se s određeni član izvorni rukopis taj te nadahnut određeni član autorstvo nad određeni član Novi Zavjet za pisati.

13. Taj te davati ponuditi mene za korist moj vrijeme unutra jedan dobar put , pa ne za uzaludnost moj vrijeme na temelju Neistinit inače prazan metod za dobiti zaglavni kamen za Bog (ipak taj nisu vjerno Biblijski), pa kuda tim metod proizvod nijedan dug rok inače trajan duhovni voće.

14. Taj te davati pomoć za mene za shvatiti šta za tražiti unutra jedna crkva inače jedno mjesto nad zaslugama , šta rod nad sumnja za pitati , pa taj te pomoć mene za naći vernik inače jedan parson s velik duhovni mudrost umjesto lak inače neistinit odgovor.

15. taj te uzrok mene za sećati se za sjećati se tvoj riječ Biblija (takav kao Latinluk 8), tako da JA moći imati pik na moj srce pa imati moj pamćenje spreman , pa biti spreman za davati dobro odgovarati ostali nad određeni član nadati se taj JA imati okolo te.

16. Taj te donijeti ponuditi mene tako da moj vlastiti teologija pa doktrina za slagati tvoj riječ , Biblija pa taj te nastaviti za pomoć mene knotkle kako moj sporazum nad doktrina moći poboljšati tako da moj vlastiti život , stil života pa sporazum nastavlja da bude zaglavni kamen za šta te oskudica to da bude umjesto mene.

17. Taj te otvoren moj duhovni uvid (zaključak) sve više , pa taj kuda moj sporazum inače percepcija nad te nije precizan , taj te pomoć mene učiti tko Isus Krist vjerno 3. lice od TO BE u prezentu.

18. Taj te davati ponuditi mene tako da JA moći za odvojen iko neistinit obredni šta JA imati zavisnost na temelju , iz

tvoj jasan poučavanje unutra Biblija , ako postoje nad šta JA sam sledeće nije nad Bog , inače 3. lice od TO BE u prezentu u suprotnosti sa šta te oskudica za poučavati nama okolo sledeće te.

19. Taj iko sile nad urok ne oduteti iko duhovni sporazum šta JA imati , ipak radije taj JA zadržati određeni član znanje nad kako za knotkle te pa ne da bude lukav unutra ovih dan nad duhovni varka.

20. Taj te donijeti duhovni sway pa ponuditi mene tako da JA volja ne da bude dio nad određeni član Velik Koji pada Daleko inače nad iko pokret šta postojati produhovljeno krivotvoriti za te pa za tvoj Svet Riječ

21. Taj da onde 3. lice od TO BE u prezentu bilo što taj JA imati ispunjavanja unutra moj život , inače iko put taj JA ne imate odgovaranje za te ace JA treba imati pa taj 3. lice od TO BE u prezentu sprječavanje mene iz oba hodanje s te , inače imajući sporazum , taj te donijeti tim stvar / odgovor / događaj leđa u moj pamćenje , tako da JA odreći se njima u ime Isus Krist , pa svi nad njihov vrijednosni papiri pa posledica , pa taj te opet staviti iko praznina ,sadness inače očajavati unutra moj život s određeni član Radost nad određeni član Gospodar , pa taj JA postojati briny usredotočen na temelju znanje za sledii te kod čitanje tvoj riječ , određeni član Biblija

22. Taj te otvoren moj oči tako da JA moći za jasno vidjeti pa prepoznati da onde 3. lice od TO BE u prezentu jedan Velik Varka okolo Duhovni tema , kako za shvatiti današji fenomen (inače ovih događaj) iz jedan Biblijski perspektiva , pa taj te davati mene mudrost za knotkle i tako taj JA volja učiti kako za pomoć moj prijatelj pa voljen sam sebe (rodbina) ne postojati dio nad it.

23. Taj te osigurati taj jednom moj oči biti otvoreni pa moj pamćenje shvatiti određeni član duhovni izražajnost nad trenutni zbivanja uzimanje mjesto unutra određeni član svet , taj te pripremiti moj srce prihvatiti tvoj istina , pa taj te pomoć mene shvatiti kako za naći hrabrost pa sway droz tvoj Svet Riječ , Biblija. U ime Isus Krist , JA tražiti ovih stvar potvrđujući moj želja da bude složno tvoj volja , pa JA sam iskanje tvoj mudrost pa za imati jedan ljubav nad određeni član Istina Da

=====

Briny podno Stranica
Kako za imati Vječan Život

=====

Nama biti dearth da današji foil (nad molitva traženju za Bog) 3. lice od TO BE u prezentu u mogućnosti za pomoći te. Nama shvatiti današji ne može biti određeni član najbolji inače većina delotvoran prevod. Nama shvatiti taj onde biti mnogobrojan različit putevi nad izraziv misao pa reči. Da te imati jedan sugestija umjesto jedan bolji prevod , inače da te sličan za uzeti jedan malen količina nad tvoj vrijeme za poslati sugestija nama , te će biti pomaganje hiljadu nad ostali narod isto , tko volja onda čitanje određeni član poboljšan prevod. Nama često imati jedan Novi Zavjet raspoloživ unutra tvoj jezik inače unutra jezik taj biti redak inače star.

Da te biti handsome umjesto jedan Novi Zavjet unutra jedan specifičan jezik , ugoditi pisati nama. Isto , nama oskudica da bude siguran pa probati za komunicirati taj katkada , nama činiti ponuda knjiga taj nisu Slobodan pa taj činiti koštati novac. Ipak da te ne moći priuštiti neki od tim elektronički knjiga , nama moći često činiti dobro razmena

nad elektronički knjiga umjesto pomoć s prevod inače prevod posao.

Te ne morati postojati jedan stručan radnik , jedini jedan pravilan osoba tko 3. lice od TO BE u prezentu zainteresiran za pomaganje. Te treba imati jedan računar inače te treba imati pristup za jedan računar kod tvoj meštalin biblioteka inače univerzitet inače univerzitet , otada tim obično imati bolji spoj za određeni član Internet. Te moći isto obično utemeljiti tvoj vlastiti crew SLOBODAN elektronski pošta račun kod lijeganje mail.yahoo.com

Ugoditi uzeti maloprije otkriti određeni član elektronski pošta adresa smješten podno inače određeni član kraj nad današji stranica. Nama nadati se te volja poslati elektronski pošta nama , da današji 3. lice od TO BE u prezentu nad pomoć inače hrabrenje. Nama isto ohrabriti te za dodir nama u vezi sa Elektronički Knjiga taj nama ponuda taj biti van koštati , pa slobodan.

Nama činiti imati mnogobrojan knjiga unutra stran jezik , ipak nama ne uvijek mjesto njima za primiti elektronski (skidati podatke) zato nama jedini napraviti raspoloživ određeni član knjiga inače određeni član tema taj biti preko zatražen. Nama ohrabriti te za nastaviti za moliti za Bog pa za nastaviti učiti okolo Njemu kod čitanje određeni član Novi Zavjet. Nama dobrodošao tvoj sumnja pa primedba kod elektronski pošta.

Молитва к
бога как помолить к
бога как бог может услышать моему
молитве как спросить, что бог дал помощь к мне
как найти духовное наведение
как найти deliverance от злейшего
духов как поклониться поистине бог
рая как найти христианское
бога как помолить к богу до
jesus christ я никогда не молила перед
важным к влюбленностям бога
бога каждое индивидуальное
jesus, котор персоны christ может помочь
делает внимательность бога о моих вещах
запросов молитве
жизни вы могли хотеть для рассмотрения поговорить к
богу о запросах молитве
вами, о вас

=====

Говорящ к богу, создатель вселенного, лорд:

1. вы дали бы к мне смелости помолить вещи я для того чтобы помолить

2. вы дали бы к мне смелости верить вам и принимать вы хотите сделать с моей жизнью, вместо меня exalting мои воля (намерие) над твоим.

3. вы дали бы мне помощь для того чтобы не препятствовать моим страхам неиствения стать отговорками, или основа для меня, котор нужно не служить вы. 4. вы дали бы мне помощь для того чтобы

увидеть и выучить как иметь духовную прочность я (через ваше слово библия) а) для случаев вперед и б) для моего собственного личного духовного путешествия.

5. Что вы бог дали мне помощь для того чтобы хотеть служить вы больше

6. Что вы remind, что я разговаривал с вами (prayer)when я себя расстроите или в затруднении, вместо пытаться разрешить вещи только через мою людскую прочность.

7. Что вы дали мне премудрость и сердце наполнило с библейской премудростью так НОП я служил бы вы эффективно.

8. Что вы дали мне желание изучить ваше слово, библию, (Новый завет Gospel john), on a personal basis,

9. вы дали бы помощи к мне так, что я буду заметить вещи в библии (вашем слове) я могу лично отнести к, и которой поможет мне понять вы хотите меня сделать в моей жизни.

10. Что вы дали мне большое распознание, для того чтобы понять как объяснить к другим которые вы, и что я мог выучить как выучить и суметь как стоять вверх для вас и вашего слова (библии)

11. Что вы принесли людей (или websites) в моей жизни хотят знать вас, и которые сильны в их точном вникании вас (бог); и то вы принесли бы людей (или websites) в моей жизни будет ободрить меня точно выучить как разделить библию слово правды (2 timothy 2:15).

12. Что вы помогли мне выучить иметь большое вникание о который вариант библии самые лучшие, который самый точный, и который имеет самые духовные прочность & силу, и которая вариант соглашается с первоначально рукописями что вы воодушевили авторы Новый завет написать.

13. Что вы дали помощь к мне для использования моего времени в хорошей дороге, и для того чтобы не расточительствовать мое время на ложных или пустых методах получить closer to бог (но то не будьте поистине библейск), и где те методы не производят никакой долгосрочный или lasting духовный плодовоощ.

14. Что вы дали помощь к мне понять look for в церков или месте поклонения, что виды вопросов, котор нужно спросить, и что вы помогли мне найти верующих или pastor с большой духовной премудростью вместо легких или ложных ответов.

15. вы причинили бы меня вспомнить для того чтобы запомнить ваше слово библия (such as Romans 8), так, что я смогу иметь его в моем сердце и иметь мой разум быть подготовленным, и готово дать ответ к другому из упования которое я имею о вас.

16. Что вы принесли помощь к мне так НОП мои собственные теология и доктрины для того чтобы согласиться с вашим словом, библией и что вы продолжались помочь мне суметь как мое вникание доктрины можно улучшить так, что мои собственные жизнь, lifestyle и понимать будут продолжаться быть closer to вы хотите их быть для меня.

17. Что вы раскрыли мою духовную проницательность (заклучения) больше и больше, и что где мои вникание или восприятие вас не точны, что вы помогли мне выучить *jesus christ* поистине.

18. Что вы дали помощь к мне так НОП я мог бы отделить любые ложные ритуалы я зависел на, от ваших ясных преподавательств в библии, если любое из, то я *following* не бога, или противоположны к вы хотите для того чтобы научить нам - о следовать за вами.

19. Что любые усилия зла *take away* нисколько духовное вникание я имею, но довольно что я сохранил знание как знать вас и быть обманутым внутри *these days* духовного обмана.

20. Что вы принесли духовную прочность и помогли к мне так НОП я не буду частью большой падать прочь или любого движения было бы духовност *counterfeit* к вам и к вашему святейшему слову.

21. То если что-нибудь, то я делал в моей жизни, или любая дорога что я не отвечал к вам по мере того как я должен иметь и то предотвращает меня от или гулять с вами, или иметь понимать, что вы принесли *te things/responses/events back into* мой разум, так НОП я отречьлся бы от их *in the name of jesus christ*, и все из их влияний и последствий, и что вы заменили любые *emptiness*, тоскливость или *despair* в моей жизни с утехой лорда, и что я больше был сфокусирован на учить последовать за вами путем читать ваше слово, библия.

22. Что вы раскрыли мои глаза так НОП я мог бы ясно увидеть и узнать если будет большой обман о духовных темах, то как понять это явление (или эти случаи) от

библейской перспективы, и что вы дали мне мудрость для того чтобы знать и так НОП я выучу как помочь моим друзьям и полюбил одни (родственники) для того чтобы не быть частью ее.

23 Что вы обеспечили что раз мои глаза раскрыны и мой разум понимает духовное значение текущие события принимая место в мире, что вы подготовили мое сердце для того чтобы признавать вашу правду, и что вы помогли мне понять как найти смелость и прочность через ваше святейшее слово, Библию. In the name of Jesus Christ, я прошу эти вещи подтверждая мое желание быть в соответствии вашей волей, и я прошу ваша мудрость и иметь влюбленность правды, Аминь.

=====

Больше на дне страницы
как иметь вечная жизнь

=====

Мы рады если этот список (запросов молитве к Богу) может помочь вам. Мы понимаем это не может быть самый лучший или самый эффективный перевод. Мы понимаем что будут много по-разному дорог выражать мысли и слова. Если вы имеете предложение для более лучшего перевода, или если вы хотели бы бы принять малое количество вашего времени послать предложения к нам, то вы будете помогать тысячам людей также, которые после этого прочитают улучшенный перевод. Мы часто имеем новый Testament имеющийся в вашем языке или в языках редко или старо. Если вы смотрите для нового Testament в специфически языке, то пожалуйста напишите к нам.

ركذتل او فوخل ا مدعل مهنم لك قدعاسم عاجرل ا
ءيش لك نعل ووؤسم او ةالصل ا بوجا يذل ا لئل ا تنل ا نل

& لمعل او ، مهتيا مكن او ، مهعيج شرت متلضفت نل ا لئل ا وعدا
هيف نوكر اش ي مهنل ا قراز

نم اهر ي غ وا هيجورل ا تاوقل ا نم مهتيا مكن متلضفت نل ا لئل ا وعدا
لفس ا لدا اهنم ا عطب وا ممرض ي نل ا نكم ي يتل ا تا بقعل ا

اض ي ا ركفنل دي دج دهع اذه مدختسا ا مدن ع ي تدعاسم عاجرل ا
نا ع ي طتسا ا يتح ، ةحاتمل ا ده بطل ا هذه نم اول عج نل ا لئل ا سائل ا
ددع قدعاسم ي ف رار متسال ا مل ينست ي يتحو ا هيل ع يلصي
سائل ا نم ربك ا


(دي دجل ا دهعل ا) قس دقمل ا قمل ك لئل ا بح ين ي طعت تنك نل ا لئل ا وعدا
كنل ا فرعت نل ا هن طفل او قمل كحل او هيجورل ا ين ي طعت فوس كن او ،
اهيف ش ي عن ي يتل ا ةي نزل ا قرتفل او مهفل لصف ا

تا بوعصل ا عم لماعتل ا ةي ف ي ك قفر عم ي ف ي تدعاسم عاجرل ا
نا ديرت ي نل دعاسي لئل ا درولل ا . موي لك ين نل ا هجاوت ي يتل ا
ي ف نل ي ي ح ي سمل ا نل ي رخال ا دعاسن نل ا ديرنو لصف ا كنل ا فرعت
مل اعل ا ل وحو ققطنمل ا ي دل ب

نل يذل او بختنمل ا ي نورتل كئل ا ل ا باتكل ا ي طعي نل ا مكل لئل ا وعدا
مكتمك ح مه دعاست

ع دخي ال (ي يتل ا عو) اهترسا ا دارفأ دعاسي نل ا مكل لئل ا وعدا
قرطل ا لكب مكلل ا ةعباتم ول وبق ديرتو مكب مهف نكلو ، اي حور

نل ا مكنم بلطاو ، تا قوال ا هذه ي ف هيجوتل او دعتمل ا ان ي طعي امك
نل ي ما ، عوسي مس ا ي ف ايشال ا هذه لعل ا



Prayer to God

Dear God,

Thank you that this Gospel or this New Testament has been released so that we are able to learn more about you.

Please help the people responsible for making this Electronic book available. You know who they are and you are able to help them.

Please help them to be able to work fast, and make more Electronic books available

Please help them to have all the resources, the money, the strength and the time that they need in order to be able to keep working for You.

Please help those that are part of the team that help them on an everyday basis. Please give them the strength to continue and give each of them the spiritual understanding for the work that you want them to do.

Please help each of them to not have fear and to remember that you are the God who answers prayer and who is in charge of everything.

I pray that you would encourage them, and that you protect them, and the work & ministry that they are engaged in.

I pray that you would protect them from the Spiritual

Forces or other obstacles that could harm them or slow them down.

Please help me when I use this New Testament to also think of the people who have made this edition available, so that I can pray for them and so they can continue to help more people.

I pray that you would give me a love of your Holy Word (the New Testament), and that you would give me spiritual wisdom and discernment to know you better and to understand the period of time that we are living in.

Please help me to know how to deal with the difficulties that I am confronted with every day. Lord God, Help me to want to know you Better and to want to help other Christians in my area and around the world.

I pray that you would give the Electronic book team and those who help them your wisdom. God, help me to understand you better. Please help my family to understand you better also.

I pray that you would help the individual members of their family (and my family) to not be spiritually deceived, but to understand you and to want to accept and follow you in every way.

Also give us comfort and guidance in these times and I ask you to do these things in the name of Jesus ,
Amen,

=====

R-La grande charte d'Angleterre ; ouvrage précédé d'un Précis – This is simply the MAGNA CHARTA, which recognizes liberty for everyone.

Gallagher, Mason - Was the Apostle Peter ever at Rome

Cannon of the Old Testament and the New Testament
or Why the Bible is Complete without the Apocrypha and
unwritten Traditions by Professor Archibald Alexander
Princeton Theological Seminary
1851 - Presbyterian Board of Publications. [[available online Free](#)]

Historical Evidences of the Truth of the Scripture Records
WITH SPECIAL REFERENCE TO THE DOUBTS AND
DISCOVERIES OF MODERN TIMES. by George
Rawlinson - Lectures Delivered at Oxford University
[\[available online Free \]](#)

The Apostolicity of Trinitarianism - by George Stanley
Faber - 1832 – 3 Vol / 3 Tomes [\[available online Free \]](#)

The image-worship of the Church of Rome : proved to be
contrary to Holy Scripture and the faith and discipline of the
primitive church ; and to involve contradictory and
irreconcilable doctrines within the Church of Rome itself
(1847)
by James Endell Tyler, 1789-1851

Calvin defended : a memoir of the life, character, and
principles of John Calvin (1909) by Smyth, Thomas, 1808-
1873 ; Publish: Philadelphia : Presbyterian Board of
Publication. [[available online Free](#)]

The Supreme Godhead of Christ, the Corner-stone of Christianity by W. Gordon - 1855[\[available online Free \]](#)

A history of the work of redemption containing the outlines of a body of divinity ...

Author: Edwards, Jonathan, 1703-1758.

Publication Info: Philadelphia,: Presbyterian board of publication, [\[available online Free \]](#)

The origin of pagan idolatry ascertained from historical testimony and circumstantial evidence. - by George Stanley Faber - 1816 3 Vol. / 3 Tomes [\[available online Free \]](#)

The Seventh General Council, the Second of Nicaea, Held A.D. 787, in which the Worship of Images was established - based on early documents by Rev. John Mendham - 1850 [documents how this far-reaching Council went away from early Christianity and the New Testament]

Worship of Mary by James Endell Tyler [\[available online Free \]](#)

The Papal System from its origin to the present time
A Historical Sketch of every doctrine, claim and practice of the Church of Rome by William Cathcart, DD
1872 – [\[available online Free \]](#)

The Protestant exiles of Zillerthal; their persecutions and expatriation from the Tyrol, on separating from the Romish church – [\[available online Free \]](#)

An essay on apostolical succession- being a defence of a genuine ministry – by Rev Thomas Powell - 1846

An inquiry into the history and theology of the ancient Vallenses and Albigenses; as exhibiting, agreeably to the promises, the perpetuity of the sincere church of Christ Publish info London, Seeley and Burnside, - by George Stanley Faber - 1838 [[available online Free](#)]

The Israel of the Alps. A complete history of the Waldenses and their colonies (1875) by Alexis Muston (History of the Waldensians) – 2 Vol/ 2 Tome – Available in English and Separately ALSO in French [[available online Free](#)]

Encouragement for Women

Amy Charmichael

AMY CARMICHAEL - From Sunrise Land
[[available online Free](#)]

AMY CARMICHAEL - Lotus buds (1910)
[[available online Free](#)]

AMY CARMICHAEL - Overweights of joy (1906)
[[available online Free](#)]

AMY CARMICHAEL -Walker of Tinnevelly (1916)
[[available online Free](#)]

AMY CARMICHAEL -After Everest ; the experiences of a mountaineer and medical mission (1936)
[[available online Free](#)]

AMY CARMICHAEL -The continuation of a story ([1914

GALLICA – <http://gallica.bnf.fr>

Histoire ecclésiastique – 3 Tomes - by Théodore de Bèze,
[available online Free]

BEZE-Sermons sur l'histoire de la résurrection de Notre-
Seigneur Jésus-Christ [available online Free]

DE BEZE - Confession de la foy chrestienne [available
online Free]

Vie de J. Calvin by Théodore de Bèze, [available online
Free]

Confession d'Augsbourg (français). 1550-Melanchthon
[available online Free]

La BIBLE-l'éd. de, Genève-par F. Perrin, 1567 [available
online Free]

Hobbes - Léviathan ou La matière, la forme et la puissance
d'un état ecclésiastique et civil [available online Free]

L'Église et l'État à Genève du vivant de Calvin
Roget, Amédée (1825-1883).
[available online Free]

LUTHER-Commentaire de l'épître aux Galates [available
online Free]

Petite chronique protestante de France [available online Free
]

Histoire de la guerre des hussites et du Concile de Basle
2 Tomes [recheck for accuracy]

Les Vaudois et l'Inquisition-par Th. de Cauzons (1908)
[\[available online Free \]](#)

Glossaire vaudois-par P.-M. Callet [\[available online Free \]](#)

Musée des protestans célèbres ou Portraits et notices
biographiques et littéraires des personnes les plus éminens
dans l'histoire de la réformation et du protestantisme par une
société de gens de lettres [\[available online Free \]](#)

(publ. par Mr. G. T. Doin; Publication : Paris : Weyer : Treuttel et Wurtz :
Scherff [et al.], 1821-1824 - 6 vol./6 Tomes : ill. ; in-8
Doin, Guillaume-Tell (1794-1854). Éditeur scientifique)

Notions élémentaires de grammaire comparée pour servir à
l'étude des trois langues classiques [\[available online Free \]](#)

Thesaurus graecae linguae ab Henrico Stephano constructus.
Tomus I : in quo praeter alia plurima quae primus praestitit
vocabula in certas classes distribuit, multiplici derivatorum
serie...

(Estienne, Henri (1528-1598). Auteur du texte Tomus I,II,III,IV : in quo
praeter alia plurima quae primus praestitit vocabula in certas classes
distribuit, multiplici derivatorum serie; Thesaurus graecae linguae ab
Henrico Stephano constructus) [\[available online Free \]](#)

La liberté chrétienne; étude sur le principe de la piété chez
Luther ; Strasbourg, Librairie Istra, 1922 - Will, Robert
[\[available online Free \]](#)

Bible-N.T.(français)-1523 - Lefèvre d'Étaples [\[available
online Free \]](#)

Calvin considéré comme exégète - Par Auguste Vesson
[\[available online Free \]](#)

Biblia en lengua española traduzida palabra por palabra de la verdad hebrayca-FERRARA

Biblia. Español 11602-translaciones por Cypriano de Valera (misspelled occasionally as Cypriano de Varela) [[available online Free](#)]

Reina Valera 1602 – New Testament Available at www.archive.org [[available online Free](#)]

La Biblia : que es, los sacros libros del Vieio y Nuevo Testamento

Valera, Cipriano de, 1532-1625

Los dos tratados del papa, i de la misa - escritos por Cipriano D. Valera ; i por él publicados primero el a. 1588, luego el a. 1599; i ahora fielmente reimpresos [Madrid], 1851 [[available online Free](#)]

Valera, Cipriano de, 1532?-1625

Aviso a los de la iglesia romana, sobre la indiccion de jubiléo, por la bulla del papa Clemente octavo.

English Title = An ansvere or admonition to those of the Church of Rome, touching the iubile, proclaimed by the bull, made and set foorth by Pope Clement the eyght, for the yeare of our Lord. 1600. Translated out of French [[available online Free](#)]

Spanish Protestants in the Sixteenth Century by Cornelius August Wilkens French [[available online Free](#)]

Historia de Los Protestantes Españoles Y de Su Persecucion Por Felipe II – Adolfo de Castro – 1851 (also Available in English) [[available online Free](#)]

The Spanish Protestants and Their Persecution by Philip II

– 1851 - Adolfo de Castro [[available online Free](#)]

Institucion de la religion christiana;
Institutio Christianae religionis. Spanish
Calvin, Jean, 1509-1564

Institución religiosa escrita por Juan Calvino el año 1536 y
traduzida al castellano por Cipriano de Valera.
Calvino, Juan.

Catecismo que significa: forma de instruccion, que contiene
los principios de la religion de dios, util y necessario para
todo fiel Christiano : compuesto en manera de dialogo,
donde pregunta el maestro, y responde el discipulo
En casa de Ricardo del Campo, M.D.XCVI [1596] Calvino,
Juan.

Tratado para confirmar los pobres catiuos de Berueria en la
catolica y antigua se, y religion Christiana: y para los
consolar con la Palabra de Dios en las afliciones que
padecen por el evangelio de Iesu Christo. [...] Al fin deste
tratado hallareys un enxambre de los falsos milagros, y
illusiones del Demonio con que Maria de la visitacion priora
de la Anunciada de Lisboa engaño à muy muchos: y de
como fue descubierta y condenada al fin del año de .1588
En casa de Pedro Shorto, Año de. 1594
Valera, Cipriano de,

Biblia de Ferrara, corregida por Haham R. Samuel de
Casseres

The Protestant exiles of Madeira (c1860) French [[available
online Free](#)]

internal credibility; and their connection with Christianity; comprehending the substance of eight lectures read before the University of Oxford, in the year 1801; pursuant to the will of the late Rev. John Bampton, A.M. / By George Stanley Faber -Oxford : The University press, 1801 [Topic: defense of the authorship of Moses and the historical accuracy of the Old Testament] [[available online Free](#)]

TC The English Revisers' Greek Text-Shown to be Unauthorized, Except by Egyptian Copies Discarded [[available online Free](#)]

CANON of the Old and New Testament by Archibald Alexander [[available online Free](#)]

An inquiry into the integrity of the Greek Vulgate- or, Received text of the New Testament 1815 92mb [[available online Free](#)]

A vindication of 1 John, v. 7 from the objections of M. Griesbach [[available online Free](#)]

The Burning of the Bibles- Defence of the Protestant Version – Nathan Moore - 1843

A dictionarie of the French and English tongues 1611 Cotgrave, Randle - [[available online Free](#)]

The Canon of the New Testament vindicated in answer to the objections of J.T. in his Amyntor, with several additions [[available online Free](#)]

the paramount authority of the Holy Scriptures vindicated (1868)

Resurrection of Jesus Christ, or the necessity of Personal Repentance for Salvation.

The Translations have been accomplished all around the world in many languages, starting with changeover from the older accurate Greek Text, to the modern invented one, starting between 1904 and 1910 depending on which edition, which translation team, and which publisher.

We cannot recommend: the New Testament or Bible of Louis Segond. This man was probably well intentioned, but his translation are actually based on the 8th Critical edition of Tischendorf, who opposed the Reformation, the Historicity of the Books of the Bible, and the Greek Text used by Christians for thousands of years.

For additional information on versions, type on the Internet Search: “verses missing in the NIV” and you will find more material.

We cannot recommend the english-language NKJV, even though it claims to depend on the Textus Receptus. That is not exactly accurate. The NKJV makes this claim based on the eclectic [mixed and confused] greek text collated officially by Herman von Soden. The problem is that von Soden did not accomplish this by himself and used 40 assistants, without recording who chose which text or the names of those students. Herman Hoskier [Scholar, University of Michigan] was accurate in demonstrating the links between Sinaiticus, Vaticanus, and the Greek Text of Von Soden. Thus what is explained as being “based on” the Textus Receptus actually was a departure from that very text.

The Old Testaments of almost all modern language Bibles, in almost all languages is a CHANGED text. It does NOT conform to the historic Old Testament, and is based instead on the recent work of the German Kittel, who can be easily considered an Apostate by historic Lutheran standards. (more in a momentf).

The Old Testament of the NKJV is based on the New Hebrew Translation of Kittel. [die Biblia Hebraica von Rudolf Kittel] Kittel remains problematic for his own approach to translation.

Kittel, the translator of the Old Testament [for almost all modern editions of the Bible]:

1. Did not believe that the Pentateuch he translated was accurate.
2. Did not believe that the Pentateuch he translated was the same as the original Pentateuch.
3. Did not believe in the inspiration of the Old Testament or the New Testament.

4. Did not believe in what Martin Luther would believe would constitute Salvation (salvation by Faith alone, in Christ Jesus alone).
5. Considered the Old Testament to be a mixture compiled by tribes who were themselves confused about their own religion.

Most people today who are Christians would consider Kittel to be a Heretical Apostate since he denies the inspiration of the Bible and the accuracy of the words of Jesus in the New Testament. Kittel today would be refused to be allowed to be a Pastor or a translator. His translation work misleads

and misguides people into error, whenever they read his work.

The Evidence against Kittel is not small. It is simply the work of Kittel himself, and what he wrote. Much of the evidence can be found in:

A history of the Hebrews (1895) by R Kittel – 2 Vol

Essentially, Kittel proceeds from a number of directions to undermine the Old Testament and the history of the Hebrews, by pretending to take a scholarly approach. Kittel did not seem to like the Hebrews much, but he did seem to like ancient pagan and mystery religions. (see the Two Babylons by Hislop, or History of the Temple by Edersheim, and then compare).

His son Gerhard Kittel, a “scholar” who worked for the German Bible Society in Germany in World War II, with full approval of the State, ALSO was not a Christian and would ALSO be considered an apostate. Gerhard Kittel served as advisor to the leader of Germany in World War II. After the war, Gerhard Kittel was tried for War Crimes.

On the basis of the Documentation, those who believe in the Bible and in Historic Christianity are compelled to find ALTERNATIVE texts to the Old Testament translated by Kittel or the New Testaments that depart from the historic Ancient Koine Greek.

Both Kittel Sr and Kittel Jr appear to have been false Christians, and may continue to mislead many. People who cannot understand how this can happen may want to read a few books including :

Seduction of Christianity by Dave Hunt.

The Agony of Deceit by Horton
Hidden Dangers of the Rainbow by C. Cumbey
The Battle for the Bible by Harold Lindsell (Editor of
Christianity Today)

Those who want more information about Kittel should
consult:

- 1) Problems with Kittel – Short paper sometimes available
online or at www.archive.org
- 2) The Theological Faculty of the University of Jena during
the Third in PDF [can be found online sometimes]
by S. Heschel, Professor, Dartmouth College
- 3) Theologians under : Gerhard Kittel, Paul Althaus, and
Emanuel Hirsch / Robert P. Ericksen.
Publish info New Haven : **Yale University** Press, 1985.
(New Haven, 1987)
- 4) Leonore Siegele - Wenschkewitz, Neutestamentliche
Wissenschaft vor der Judenfrage: Gerhard Kittels
theologische Arbeit im Wandel deutscher Geschichte
(München: Kaiser, 1980).
- 5) Rethinking the German Church Struggle
by John S. Conway [online]
<http://motlc.wiesenthal.com/resources/books/annual4/chap18.html>
- 6) Betrayal: German Churches and the Holocaust
by Robert P. Ericksen (Editor), Susannah Heschel (Editor)

Psalm 50:15

15 And call upon me in the day of trouble: I will deliver thee, and thou shalt glorify me.

Psalm 90

91:1 He that dwelleth in the secret place of the most High shall abide under the shadow of the Almighty.

2 I will say of the LORD, He is my refuge and my fortress: my God; in him will I trust.

3 Surely he shall deliver thee from the snare of the fowler, and from the noisome pestilence.

4 He shall cover thee with his feathers, and under his wings shalt thou trust: his truth shall be thy shield and buckler.

5 Thou shalt not be afraid for the terror by night; nor for the arrow that flieth by day;

6 Nor for the pestilence that walketh in darkness; nor for the destruction that wasteth at noonday.

7 A thousand shall fall at thy side, and ten thousand at thy right hand; but it shall not come nigh thee.

8 Only with thine eyes shalt thou behold and see the reward of the wicked.

9 Because thou hast made the LORD, which is my refuge, even the most High, thy habitation;

10 There shall no evil befall thee, neither shall any plague come nigh thy dwelling.

11 For he shall give his angels charge over thee, to keep thee in all thy ways.

12 They shall bear thee up in their hands, lest thou dash thy foot against a stone.

13 Thou shalt tread upon the lion and adder: the young lion and the dragon shalt thou trample under feet.

14 Because he hath set his love upon me, therefore will I deliver him: I will set him on high, because he hath known my name.

15 He shall call upon me, and I will answer him: I will be with him in trouble; I will deliver him, and honour him.

16 With long life will I satisfy him, and show him my salvation.

Psalm 23

23:1 A Psalm of David. The LORD is my shepherd; I shall not want.

2 He maketh me to lie down in green pastures: he leadeth me beside the still waters.

3 He restoreth my soul: he leadeth me in the paths of righteousness for his name's sake.

4 Yea, though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil: for thou art with me; thy rod and thy staff they comfort me.

5 Thou preparest a table before me in the presence of mine enemies: thou anointest my head with oil; my cup runneth over.

6 Surely goodness and mercy shall follow me all the days of my life: and I will dwell in the house of the LORD for ever.

With My Whole Heart - With all my heart

"with my whole heart"

If we truly expect God to respond to us, we must be willing to make the commitment to Him **with our whole heart**.

This means making a commitment to Him with our ENTIRE, or ALL of our heart. Many people do not want to be **truly** committed to God. They simply want God to rescue them at that moment, so that they can continue to ignore Him and refuse to do what they should. God knows those who ask help sincerely and those who do not. God knows each of our thoughts. God knows our true intentions, the intentions we consciously admit to, and the intentions we may not want to admit to. God knows us better than we know ourselves. When we are truly and honestly and sincerely praying to find God, and wanting Him with all of our heart, or with our whole heart, THAT is when God DOES respond.

What should people do if they cannot make this commitment to God, or if they are afraid to do this ?
Pray :

Lord God, I do not know you well enough, please help me to know you better, and please help me to understand you. Change my desire to serve you and help me to want to be committed to you with my whole heart. I pray that you would send into my life those who can help me, or places where I can find accurate information about You. Please preserve me and help me grow so that I can be entirely committed to you. In the name of Jesus, Amen.

Here are some verses in the Bible that demonstrate that God responds to those who are committed with their whole heart.

(Psa 9:1 KJV) To the chief Musician upon Muthlabben, A Psalm of David. I will praise thee, O LORD **with my whole heart**; I will show forth all thy marvellous works.

(Psa 111:1 KJV) Praise ye the LORD. I will praise the LORD **with my whole heart**, in the assembly of the upright, and in the congregation.

(Psa 119:2 KJV) Blessed are they that keep his testimonies, and that seek him **with my whole heart**.

(Psa 119:10 KJV) **With my whole heart** have I sought thee: O let me not wander from thy commandments.

(Psa 119:34 KJV) Give me understanding, and I shall keep thy law; yea, I shall observe **with my whole heart**.

(Psa 119:58 KJV) I entreated thy favour **with my whole heart**: be merciful unto me according to thy word.

(Psa 119:69 KJV) The proud have forged a lie against me: but I will keep thy precepts **with my whole heart**.

(Psa 119:145 KJV) KOPH. I cried **with my whole heart**; hear me, O LORD: I will keep thy statutes.

(Psa 138:1 KJV) A Psalm of David. I will praise thee **with my whole heart**: before the gods will I sing praise unto thee.

(Isa 1:5 KJV) Why should ye be stricken any more? ye will revolt more and more: the whole head is sick, and the whole heart faint.

(Jer 3:10 KJV) And yet for all this her treacherous sister Judah hath not turned unto **me with her whole heart**, but feignedly, saith the LORD.

(Jer 24:7 KJV) And I will give them an heart to know me, that I am the LORD: and they shall be my people, and I will be their God: for they shall return unto me **with their whole heart**.

(Jer 32:41 KJV) Yea, I will rejoice over them to do them good, and I will plant them in this land assuredly **with my whole heart** and with my whole soul.

I Peter 3:15 But sanctify the Lord God in your hearts: and be ready always to give an answer to every man that asketh you a reason of the hope that is in you with meekness and fear:

II Timothy 2: 15 Study to show thyself approved unto God, a workman that needeth not to be ashamed, rightly dividing the word of truth.

قد ترجمت هذا من اللغة اليونانية

الحمد لله

في سنة ١٢٠٤ هـ

كتاب

اسماء اسفار العهد الجديد وعدد اصحاحاتها

٦	.	.	.	١ تيموثاوس	٢٨	.	.	اصحاحاته	انجيل متى
٤	.	.	.	٢ تيموثاوس	١٦	.	.	"	انجيل مرقس
٢	.	.	.	٢٤ تيطس	٢٤	.	.	"	انجيل لوقا
١	.	.	.	٢١ فليمون	٢١	.	.	"	انجيل يوحنا
١٣	.	.	.	٢٨ العبرانيين	٢٨	.	.	"	اعمال الرسل
٥	.	.	.	١٦ يعقوب	١٦	.	.	"	رومية
٥	.	.	.	١ بطرس	١٦	.	.	"	١ كورنثوس
٢	.	.	.	٢ بطرس	١٣	.	.	"	٢ كورنثوس
٥	.	.	.	١ يوحنا	٦	.	.	"	غلاطية
١	.	.	.	٢ يوحنا	٦	.	.	"	افسس
١	.	.	.	٢ يوحنا	٤	.	.	"	فيلبي
١	.	.	.	٤ يهوذا	٤	.	.	"	كولوسي
٢٢	.	.	.	٥ رؤيا يوحنا	٥	.	.	"	١ تسالونيكي
	.	.	.	٢ وجميعها سبعة وعشرون سفرًا	٢	.	.	"	٢ تسالونيكي

قبلها فقط

انجيل متى

الاصحاح الاول

١ كتاب ميلاد يسوع المسيح ابن داود ابن ابرهيم* ابرهيم ولد اسحق واسحق ولد يعقوب.
٢ ويعقوب ولد يهوذا واخوته. ٣ ويهوذا ولد فارص وزارح من ثامار. وفارص ولد حصرون.
٤ وحصرون ولد ارام. ٥ وارام ولد عيميناداب. وعيميناداب ولد نحشون. ونحشون ولد سلمون.
٦ وسلمون ولد بوعز من راحاب. وبوعز ولد عوبيد من راعوث. وعوبيد ولد يسي. ٧ ويسي ولد
داود الملك. وداود الملك ولد سليمان من التي لاوريا. ٨ وسليمان ولد رحبعام. ورحبعام ولد
ايا. وايا ولد آسا. ٩ وآسا ولد يهوشافاط. ويهوشافاط ولد يورام. ويورام ولد عزريا.
١٠ وعزريا ولد يوثام. ويوثام ولد احاز. واحاز ولد حزقيا. ١١ وحزقيا ولد منسي. ومنسي ولد آمون. وآمون
ولد يوشيا. ١٢ ويوشيا ولد بكنيا واخوته عند سي بابل. ١٣ وبعد سي بابل يكنيا ولد شلتينيل.
١٤ وشلتينيل ولد زربابل. ١٥ وزربابل ولد ابيهود. وابيهود ولد الياقيم. والياقيم ولد عازور.
١٦ وعازور ولد صادوق. وصادوق ولد اخيم. واخيم ولد ابود. ١٧ وابدود ولد اليعازر. واليعازر
ولد متان. ومتان ولد يعقوب. ١٨ ويعقوب ولد يوسف رجل مريم التي وُلد منها يسوع الذي
يُدعى المسيح* ١٩ فجميع الاجيال من ابرهيم الى داود اربعة عشر جيلاً. ومن داود الى سي بابل
اربعة عشر جيلاً. ومن سي بابل الى المسيح اربعة عشر جيلاً.

١٨ اما ولادة يسوع المسيح فكانت هكذا. لما كانت مريم امه مخطوبة ليوسف قبل ان يجتمعا
ووجدت حبل من الروح القدس* ١٩ فيوسف رجلاً اذ كان باراً ولم يشأ ان يشهرها اراد تخليتها
سراً* ٢٠ ولكن فيما هو متفكر في هذه الامور اذا ملاك الرب قد ظهر له في حلم قائلاً يا يوسف
ابن داود لا تخف ان تاخذ مريم امرأتك. لان الذي حبل به فيها هو من الروح القدس.
٢١ فستلد ابناً وتدعو اسمه يسوع. لانه يخلص شعبه من خطاياهم* ٢٢ وهذا كله كان لكي يتم ما قيل
من الرب بالنبى القائل ٢٣ هوذا العذراء تحبل وتلد ابناً ويدعون اسمه عمانوئيل الذي تفسيره
الله معنا

٢٤ فلما استيقظ يوسف من النوم فعل كما امره ملاك الرب واخذ امرأته* ٢٥ ولم يعرفها حتى
ولدت ابناً البكر. ودعا اسمه يسوع

الاصحاح الثاني

١ ولما وُلد يسوع في بيت لحم اليهودية في أيام هيرودس الملك اذا مجوس من المشرق قد

کتاب

پیمان تازه

خداوند و رواننده ما

عیسی مسیح

که از لسان اصلی یونانی

بفارسی

ترجمه کرده

افضل الفضلاً المسیحیة

هنری مارتن کشیس انگلیسی ایست

که در دار السلطنت لندن محروسه

باعانت مجمع مشهور به بیبل سوسیتی

کرت سیم بدار الطباعه بنده کمترین رچارد واطس

انگلیسی مطبوع کردید

۱۸۳۷

مسیحیة

فهرست این کتاب مقدس

<p>503 . رسالهٔ دویم پولس بتسلنیقیان</p> <p>507 . رسالهٔ اول پولس بتیموثیوس . . .</p> <p>516 . رسالهٔ دویم پولس بتیموثیوس . . .</p> <p>522 . رسالهٔ پولس بتیتوس</p> <p>526 . رسالهٔ پولس بفلیمون</p> <p>528 . رسالهٔ پولس بعبریان</p> <p>552 . رسالهٔ عام یعقوب حواری</p> <p>561 . رسالهٔ عام اول پطرس حواری</p> <p>570 . رسالهٔ عام دویم پطرس حواری</p> <p>576 . رسالهٔ عام اول یوحناي حواری</p> <p>585 . رسالهٔ عام ثاني یوحناي حواری</p> <p>586 . رسالهٔ عام سیم یوحناي حواری</p> <p>587 . رسالهٔ عام یهوداي حواری</p> <p>590 . کتاب مکاشفات یوحناي الهی</p>	<p>انجیل متی آغاز میکند در صحیفهٔ 1</p> <p>انجیل مرقس 83</p> <p>انجیل لوقا 135</p> <p>انجیل یوحنا 221</p> <p>کتاب اعمال حواریان 288</p> <p>رسالهٔ پولس حواری باهل روم . 371</p> <p>رسالهٔ پولس حواری باهل قرنتس . 405</p> <p>رسالهٔ دویم پولس حواری باهل قونتس 437</p> <p>رسالهٔ پولس حواری بکلتیان . . . 459</p> <p>رسالهٔ پولس حواری بافسسیان . . 470</p> <p>رسالهٔ پولس حواری باهل فیلیپی 481</p> <p>رسالهٔ پولس حواری بقلسیان . . 489</p> <p>رسالهٔ اول پولس بتسلنیقیان . . 496</p>
---	---

LE
NOUVEAU TESTAMENT

DE
NOTRE SEIGNEUR JÉSUS-CHRIST

D'APRÈS LA VERSION REVUE

Par J. F. OSTERVOLD



PARIS
SOCIÉTÉ BIBLIQUE DE FRANCE
41, RUE LA BRUYÈRE

1872

One of the Reliable copies of the French New Testament - Une Bible fidele.
Available sometimes [and Free (gratis)] at www.archive.org

TABLE DES LIVRES

DU NOUVEAU TESTAMENT

	Nombre des chap.	Pages		Nombre des chap.	Pages.
Évangile selon saint Matthieu .	28	1	I ^{re} Épître aux Thessaloniens.	3	323
Évangile selon saint Marc . . .	16	52	I ^{re} Épître à Timothée	6	326
Évangile selon saint Luc	24	85	II ^e Épître à Timothée	4	332
Évangile selon saint Jean	21	139	Épître à Tite	3	336
Les Actes des Apôtres	23	179	Épître à Philémon	1	339
Épître de saint Paul aux Ro- mains	16	232	Épître aux Hébreux	13	340
I ^{re} Épître aux Corinthiens	16	255	Épître de saint Jacques	5	357
II ^e Épître aux Corinthiens	13	277	I ^{re} Épître de saint Pierre	5	362
Épître aux Galates	6	292	II ^e Épître de saint Pierre	3	369
Épître aux Éphésiens	6	300	I ^{re} Épître de saint Jean	5	373
Épître aux Philippiens	4	307	II ^e Épître de saint Jean	1	379
Épître aux Colossiens	4	313	I ^{re} Épître de saint Jean	1	380
I ^{re} Épître aux Thessaloniens.	5	318	Épître de saint Jude	1	381
			Apocalypse de saint Jean	22	383

Le signe ¶ indique la division du texte en paragraphes.

La Bible la plus fidele = Texte Recu - Grec Koine - d'Estienne (1550-51)

BOOKS OF THE NEW TESTAMENT.

	CHAPTERS
Matthew	28
Mark	16
Luke	24
John	21
The Acts	28
Epistle to the Romans	16
I. Corinthians	16
II. Corinthians	13
Galatians	6
Ephesians	6
Philippians	4
Colossians	4
I. Thessalonians	5
II. Thessalonians	3
I. Timothy	6
II. Timothy	4
Titus	3
Philemon	1
Hebrews	13
Epistle of James	5
I. Peter	5
II. Peter	3
I. John	5
II. John	1
III. John	1
Jude	1
Revelation	22

新約全書目錄

章八十二計	書音福傳太馬
章六十計	書音福傳可馬
章四十二計	書音福傳加路
章一十二計	書音福傳翰約
章八十二計	傳行徒使
章六十計	書人馬羅達
章六十計	書前人多林哥達
章三十計	書後人多林哥達
章六計	書人太拉加達
章六計	書人所弗以達
章四計	書人比立腓達
章四計	書人西羅哥達
章五計	書前人迦尼羅撒帖達
章三計	書後人迦尼羅撒帖達
章六計	書前太摩提達
章四計	書後太摩提達
章三計	書多提達
章一計	書門立腓達
章三十計	書人來伯希達
章五計	書各雅
章五計	書前得彼
章三計	書後得彼
章五計	書一第翰約
章一計	書二第翰約
章一計	書三第翰約
章一計	書大猶
章二十二計	錄示默翰約

Chinese Simplified - Request to God

。

=====
亲爱的上帝, 谢谢这新约被发布了以便我们能学会更多关于您。

请帮助人民负责任对使这本电子书可利用。请帮助他们能快速地工作, 和使更加电子书可利用 请帮助他们有他们需要为了能继续工作为您的所有资源、金钱、力量和时间。

请帮助那些是队的一部分每天帮助他们。

请给他们力量继续和给每个他们精神理解为工作, 您要他们做。

请帮助每个他们没有恐惧和不记得, 您是回答祷告并且是负责一切的上帝。

我祈祷, 您会鼓励他们, 并且您保护他们, 并且工作& 部他们参与。

我祈祷, 您会保护他们免受能危害他们或减慢他们下来的精神力量或其它障碍。

请帮助我当我使用这新约使这编辑可利用并且的认为人民, 以便我能祈祷为他们和因此他们能继续帮助更多人民 我祈祷, 您会给我您的圣洁词(新约) 爱, 并且您会给我精神智慧和法眼认识您更多和了解我们是生存在的时期。

请帮助我会对付困难, 我与每天被面对。

God 阁下, 帮助我想要认识您更多和想要帮助其它基督徒在我的区域和在世界。

我祈祷, 您会给从事网站的电子书队和那些并且那些帮助他们您的智慧。

我祈祷, 您会帮助他们的家庭(和我家的) 各自的成员精神上不被欺骗, 但明白您和想要接受和跟随您用每个方式。 并且我要求您做这些事以耶稣的名义, 阿门,

=====

。

Chinese Traditional - Talking to the Lord of Heaven

親愛的上帝, 謝謝這新約被發布了以便我們能學會更多關於您。請幫助人民負責任對使這本電子書可利用。請幫助他們能快速地工作, 和使更加電子的書可利用 請幫助他們有他們需要為了能繼續工作為您的所有資源、金錢、力量和時間。

請幫助那些是隊的一部分每天幫助他們。請給他們力量繼續和給每個他們精神理解為工作, 您要他們做。請幫助每個他們沒有恐懼和不記得, 您是回答禱告並且是負責一切的上帝。我祈禱, 您會鼓勵他們, 並且您保護他們, 並且工作& 部他們參與。我祈禱, 您會保護他們免受能危害他們或減慢他們下來的精神力量或其它障礙。

請幫助我當我使用這新約使這編輯可利用並且的認為人民, 以便我能祈禱為他們和因此他們能繼續幫助更多人民 我祈禱, 您會給我您的聖潔詞(新約) 愛, 並且您會給我精神智慧和法眼認識您更多和瞭解我們是生存在的時期。請幫助我會對付困難, 我與每天被面對。

God 閣下, 幫助我想要認識您更多和想要幫助其它基督徒在我的區域和在世界。我祈禱, 您會給從事網站的電子書隊和那些並且那些幫助他們您的智慧。

我祈禱, 您會幫助他們的家庭(和我家的) 各自的成員精神上不被欺騙, 但明白您和想要接受和跟隨您用每個方式。並且我要求您做這些事以耶穌的名義, 阿門,

Chinese Traditional - Request to God

。

=====

親愛的上帝, 謝謝這新約被發布了以便我們能學會更多關於您。

請幫助人民負責任對使這本電子書可利用。請幫助他們能快速地工作, 和使更加電子的書可利用 請幫助他們有他們需要為了能繼續工作為您的所有資源、金錢、力量和時間。

請幫助那些是隊的一部分每天幫助他們。請給他們力量繼續和給每個他們精神理解為工作, 您要他們做。請幫助每個他們沒有恐懼和不記得, 您是回答禱告並且是負責一切的上帝。

我祈禱, 您會鼓勵他們, 並且您保護他們, 並且工作& 部他們參與。我祈禱, 您會保護他們免受能危害他們或減慢他們下來的精神力量或其它障礙。

請幫助我當我使用這新約使這編輯可利用並且的認為人民, 以便我能祈禱為他們和因此他們能繼續幫助更多人民 我祈禱, 您會給我您的聖潔詞(新約) 愛, 並且您會給我精神智慧和法眼認識您更多和瞭解我們是生存在的時期。

請幫助我會對付困難, 我與每天被面對。

God 閣下, 幫助我想要認識您更多和想要幫助其它基督徒在我的區域和在世界。我祈禱, 您會給從事網站的電子書隊和那些並且那些幫助他們您的智慧。

我祈禱, 您會幫助他們的家庭(和我家的) 各自的成員精神上不被欺騙, 但明白您和想要接受和跟隨您用每個方式。並且我要求您做這些事以耶穌的名義, 阿門,

=====

Korean - Request to God

◦



, 가

.

.

,

, ,

. 가

가

가

.

가

, &

가

, 가

가

가

. 가

, 가

가

()

,

, 가

가

가. 가

가

1

. God

, 가

,

가

가

가

가 (가)

1

가,

,

,

,Amen

Japanese - Request to God

親愛なる神、私達があなたについての詳細を学べるようにこの新約聖書が解放されたことありがとうございます。この電子本を使用できるようにさせる為に責任がある人々を助けなさい。それらを速く働ける助け電子本を使用できるようにさせなさい。それらがあなたのために働き続けられる必要とする資源すべて、お金、強さおよび時間があるのを助けなさい。

チームの部分であるそれらを助けなさいそれらを毎日助ける。それらにしてほしいことそれらのそれぞれに仕事のための精神的な理解を続け、与えるためにそれらに強さを与えなさい。それらのそれぞれが恐れを持たないのをそして祈りに答えるすべてを担当し、神であることを覚えなさい。私によっては従事していることそれらを励ます、仕事及び大臣保護することそれらを、ことが祈り。

私によってはそれらに害を与えか、または遅らせることができる他の障害か精神的な力からそれらを保護することが祈る。私がそれら及び従ってことができるように、私がまたこの版を使用できるようにさせた人々について考えるのにこの新約聖書を使用するとき私を助けなさいそれらのために祈るより多くの人々を助け続けることができる 私によっては私にあなたの神聖な単語(新約聖書)の愛を与えること、そして祈るもっとよく知り、私達が生きている一定期間を理解するために私に精神的な知恵および大きい理解を与えることが。私が毎日と直面されること私が難しさを取扱う方法を知るのを助けなさい。

God 主は、私がもっとよく知り、私の区域のそして世界中の他のクリスチャンを助けたいと思いたいと思うのを助ける。私によってはウェブサイトに取り組むおよびそれらを与える電子それらをあなたの知恵助ける本のチームをおよびチームをことが祈る。私によっては家族(および私の家族)の個々のメンバーが精神的に欺かれないのを助ける言うことがわかり、あらゆる方法で受け入れ、続きたいと思うためにことが祈る。そして私はイエス・キリストの名でこれらの事を、アーメンするように頼む、

Gebet zum Gott

Lieber Gott, Danke, daß dieses Evangelium oder dieses neue Testament freigegeben worden ist, damit wir in der Lage SIND, mehr über Sie zu erlernen. Helfen Sie bitte den Leuten, die für das Zur Verfügung stellen dieses elektronischen Buches verantwortlich sind. Sie wissen, daß wem sie sind und Sie SIND in der Lage, ihnen zu helfen.

Helfen Sie ihnen bitte, in der Lage zu SEIN, schnell zu arbeiten, und stellen Sie elektronischere Bücher zur Verfügung Helfen Sie ihnen bitte, alle Betriebsmittel, das Geld, die Stärke und die Zeit zu haben, die sie zwecks sein müssen für, Sie zu arbeiten zu halten.

Helfen Sie bitte denen, die ein Teil der Mannschaft sind, das ihnen auf einer täglichen Grundlage helfen. Geben Sie ihnen die Stärke bitte, um jedem von ihnen das geistige Verständnis für die Arbeit fortzusetzen und zu geben, daß Sie sie tun wünschen. Helfen Sie bitte jedem von ihnen, Furcht nicht zu haben und daran zu erinnern, daß Sie der Gott sind, der Gebet beantwortet und der verantwortlich für alles ist.

Ich bete, daß Sie sie anregen würden und daß Sie sie schützen und die Arbeit u. das Ministerium, daß sie innen engagiert werden. Ich bete, daß Sie sie vor den geistigen Kräften oder anderen Hindernissen schützen würden, die sie schädigen oder sie verlangsamten konnten.

Helfen Sie mir bitte, wenn ich dieses neue Testament benutze, um an die Leute auch zu denken, die diese Ausgabe zur Verfügung gestellt haben, damit ich für sie und also, sie beten kann kann fortfahren, mehr Leuten zu helfen.

Ich bete, daß Sie mir eine Liebe Ihres heiligen Wortes (das neue Testament) geben würden und daß Sie mir geistige Klugheit und Einsicht, um Sie besser zu kennen geben würden und den Zeitabschnitt zu verstehen, dem wir in leben. Helfen Sie mir bitte, zu können die Schwierigkeiten beschäftigen, daß ich mit jeden Tag konfrontiert werde.

Lord God, helfen mir Sie besser kennen und zu wünschen anderen Christen in meinem Bereich und um die Welt helfen wünschen. Ich bete, daß Sie die elektronische Buchmannschaft und -die geben würden, die ihnen Ihre Klugheit helfen. Ich bete, daß Sie den einzelnen Mitgliedern ihrer Familie (und meiner Familie) helfen würden nicht Angelegenheiten betrogen zu werden, aber, Sie zu verstehen und Sie in jeder Weise annehmen und folgen zu wünschen. Geben Sie uns Komfort auch und Anleitung in diesen Zeiten und ich bitten Sie, diese Sachen im Namen Jesus zu tun, amen,

Prayer to God

Dear God,

Thank you that this Gospel or this New Testament has been released so that we are able to learn more about you.

Please help the people responsible for making this Electronic book available. You know who they are and you are able to help them.

Please help them to be able to work fast, and make **more** Electronic books available

Please help them to have all the resources, the money, the strength and the time that they need in order to be able to keep working for You.

Please help those that are part of the team that help them on an everyday basis. Please give them the strength to continue and give each of them the spiritual understanding for the work that you want them to do.

Please help each of them to not have fear and to remember that you are the God who answers prayer and who is in charge of everything.

I pray that you would encourage them, and that you protect them, and the work & ministry that they are engaged in.

I pray that you would protect them from the Spiritual Forces or other obstacles that could harm them or slow them down.

Please help me when I use this New Testament to also think of the people who have made this edition available, so that I can pray for them and so they can continue to help more people.

I pray that you would give me a love of your Holy Word (the New Testament), and that you would give me spiritual wisdom and discernment to know you better and to understand the period of time that we are living in.

Please help me to know how to deal with the difficulties that I am confronted with every day. Lord God, Help me to want to know you Better and to want to help other Christians in my area and around the world.

I pray that you would give the Electronic book team and those who help them your wisdom.

I pray that you would help the individual members of their family (and my family) to not be spiritually deceived, but to understand you and to want to accept and follow you in every way.

Also give us comfort and guidance in these times and I ask you to do these things in the name of Jesus, Amen,

